



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक १६]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०२४/चैत्र २९-वैशाख ४, शके १९४६

[पृष्ठे २६५, किंमत : रुपये १०.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

| पृष्ठे | पृष्ठे |
|--|--------|
| भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश. | नाही. |
| संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश. | १-२६५ |
| भाग एक-अ.—(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. | १-४ |

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ७०.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.—

अधिसूचना

क्रमांक प्र.अ.-भूसं-अ.का.-कावि-८८२-२०२३.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्याचा निर्देश, “उक्त अधिनियम ” असा केला आहे.) यांचा कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना क्रमांक ४८/२०२३, दिनांक ०९ जानेवारी, २०२३ अन्वये प्रारंभिक

अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्यांची खात्री पटली आहे.

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित पाथरगाव उपसा सिंचन योजने अंतर्गत टप्पा-१ व २ च्या रस्ता, पंपगृह वितरण कुंड इत्यादीचे बांधकामासाठी आवश्यक क्षेत्राकरीता म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्य पार पाडण्यासाठी श्री. रविंद्र आर. जोगी, उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, चांदुर रेल्वे यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०८-४७-२०२०-२०२१,
गाव आमला विश्वेश्वर, तालुका चांदुर रेल्वे, जिल्हा अमरावती.

| अ.क्र. (१) | सर्व्हे नं./गट नंबर (२) | संपादित क्षेत्र | | |
|---------------|----------------------------|----------------------------|-------------------------|---------------------|
| | | लागवड योग्य क्षेत्र (३) | पोट खराब क्षेत्र (४) | एकूण क्षेत्र (५) |
| | | हे.आर | हे.आर | हे.आर |
| १ | ३८७ पैकी | ० २१ | - | ० २१ |
| २ | ३८७ पैकी | ० १२ | - | ० १२ |
| ३ | ३८८ पैकी | ० ११ | - | ० ११ |
| ४ | ९३ पैकी | ० ७७ | - | ० ७७ |
| | एकूण क्षेत्रफळ. . | १ २१ | - | १ २१ |

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

- प्रकल्पाचे नांव : पाथरगांव उपसा सिंचन योजना.
- प्रकल्प कार्याचे वर्णन : पाथरगांव उपसा सिंचन योजनेअंतर्गत टप्पा-१ व २ च्या रस्ता पंपगृह, वितरण कुंड इत्यादीचे बांधकामासाठी आवश्यक क्षेत्राकरीता.
- सामाजाला मिळणारे लाभ : या प्रकल्पाअंतर्गत ८ गावांना सिंचनासाठी पाणी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, औद्योगिक वसाहतीसाठी पाणी पुरवठ्यांचे सार्वजनिक प्रयोजन, समाजाला राष्ट्रीय संपत्तीत वाढ, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती तसेच १५७०.०० हे. आर जमीन सिंचनाचा लाभ हे सामाजिक फायदे होवून त्यायोगे सार्वजनिक हित जपल्या जाणार आहे.

अनुसूची - तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

- निरंक -

अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
 - निरंक -

अमरावती :
 दिनांक २० डिसेंबर, २०२३.

सौरभ कटियार,
 जिल्हाधिकारी, अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७१.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३
मधील कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना

क्रमांक-म. सहा.-भूसंपादन-कावि-६८९-२०२३. —

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड-(इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे, अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम-४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल :

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम-११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे.) याच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, राळेगांव यास पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

| भूसंपादन प्रकरण क्रमांक १५-४७-२०२३-२०२४, गाव मुधापूर, तालुका राळेगांव, जिल्हा यवतमाळ | | | |
|--|--|-------------------------|--------------------------|
| अ. क्र. | भूधारकाचे नांव | भूमापन किंवा गट क्रमांक | संपादित करावयाचे क्षेत्र |
| (१) | (२) | (३) | (४) |
| | | | हे. आर |
| १ | भावना सुभाषराव गवळी | १२/१ | ० ०४ |
| २ | गणपत संभा देठे | ५४ | ० ०९ |
| ३ | हर्षवर्धन सचिन खटी अपाक पिता सचिन खटी | २५/१/अ | ० ३६ |
| | | एकूण | ० ४९ |

संपादनाचे प्रयोजन :- बेंबळा नदी प्रकल्प कालव्याकरीता.

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|-------------------------------------|
| प्रकल्पाचे नाव | :— बेंबळा नदी प्रकल्प कालव्याकरीता. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— लोकपयोगी. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— पायाभूत सुविधा. |

अनुसूची—तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

सदरचा प्रकल्प बेंबळा नदी प्रकल्प करिता असल्याने बाधित व्यक्तींचे विस्थापन बाबत माहिती.
-निरंक-

अनुसूची—चार

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १३ मार्च, २०१५ अन्वये (ख) मध्ये विद्युतीकरण, सिंचन, रस्ते, (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास पाणीपुरवठा व जल संधारण यासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा या करिता सूट. करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|---|-------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : — निरंक — |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

दिनांक २८ डिसेंबर, २०२३.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७२.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३
मधील कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना.

क्रमांक म. सहा-भूसंपादन-कावि-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ च्या ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्र. संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे,

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.)

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीची अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, राळेगांव यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ३४-४७-२०२३-२०२४, गाव वडकी, तालुका राळेगांव, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | संपादित करावयाचे क्षेत्र |
|---------|-------------------------|--------------------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | २०३/२ | ० १० |
| | | एकूण . . ० १० |

संपादनाचे प्रयोजन :—बेंबळा नदी प्रकल्प कालव्याकरीता.

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|-------------------------------------|
| प्रकल्पाचे नांव | :— बेंबळा नदी प्रकल्प कालव्याकरिता. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— लोकपयोगी. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— पायाभूत सुविधा. |

अनुसूची—तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

सदरचा प्रकल्प बेंबळा नदी प्रकल्प करिता असल्याने बाधित व्यक्तींचे विस्थापन बाबत माहिती.
—निरंक—

अनुसूची—चार

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १३ मार्च, २०१५ अन्वये (ख) मध्ये विद्युतीकरण, सिंचन, रस्ते, (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास पाणीपुरवठा व जल संधारण यासह ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा या करिता सूट. करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : — निरंक — |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७३.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३
मधील कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूसं-बें.प्र.-म.स.-कावि-६८-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे,

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.)

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ६-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | २ | ३ ६४ |
| २ | ३ | ० ९४ |
| ३ | ४ | ० ९४ |
| ४ | ५ | ५ २६ |
| ५ | ६ | ४ ८५ |
| ६ | ७ | ४ ०५ |
| ७ | ८ | ३ ३७ |
| ८ | ९ | १ ३५ |
| ९ | | १ २१ |
| १० | | १ ३५ |
| ११ | | ४ ६३ |
| १२ | ११/१ | २ ५० |
| १३ | ११/२/अ | १ ४६ |
| १४ | ११/२/ब | १ २१ |
| १५ | ११/३ | ४ ५४ |
| १६ | १२/१ | १ २४ |
| १७ | १२/२ | १ ६२ |
| १८ | | २ १२ |
| १९ | १३/१ | २ ६४ |
| २० | | १ ३१ |
| २१ | | १ ३२ |
| २२ | १३/२ | १ ६२ |
| २३ | १४ | ० ६९ |
| २४ | | १ ६२ |
| २५ | १५ | १ ४२ |
| २६ | १६/१ | २ ०४ |
| २७ | १६/२ | २ ०४ |
| २८ | १७ | १ २३ |
| २९ | १८ | १ ६२ |
| ३० | १९/१ | १ ५७ |
| ३१ | १९/२ | १ ४१ |
| ३२ | २०/१ | ३ १२ |

भूसंपादनाचे एकूण क्षेत्र . . ६९ ९३

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नांव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती

— निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७४.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूस-बें.प्र.-म.स.-कावि-६९-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन

विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांस यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे,

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.)

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ७-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | २०/२ | १ ६२ |
| २ | | १ २१ |
| ३ | | १ ६२ |

अनुसूची-एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|------|--------|
| | | हे. आर |
| ४ | २१ | १ ६२ |
| ५ | २२ | ० ७६ |
| ६ | | ० ७६ |
| ७ | २३ | १ ३१ |
| ८ | २४/१ | १ २३ |
| ९ | २४/२ | १ २३ |
| १० | २५/१ | १ ७३ |
| ११ | २५/२ | १ ६२ |
| १२ | २६/१ | २ ०२ |
| १३ | २६/२ | ३ ०५ |
| १४ | २७ | ४ ६१ |
| १५ | २८ | १ ६२ |
| १६ | | १ २० |
| १७ | २९ | ४ ९९ |
| १८ | ३० | १ ७० |
| १९ | ३१ | १ २२ |
| २० | ३२ | १ ६२ |
| २१ | ३३ | १ ६१ |
| २२ | ३४ | १ ४८ |
| २३ | | १ ४७ |
| २४ | ३५/१ | १ ५० |
| २५ | ३५/२ | १ २१ |
| २६ | ३६ | १ २१ |
| २७ | ३७ | १ २१ |
| २८ | ३८ | २ २० |
| २९ | | १ ७१ |
| ३० | ३९ | १ ४६ |
| ३१ | | १ ४५ |
| ३२ | ४० | १ ७० |
| ३३ | | १ ७१ |
| ३४ | ४१ | १ २१ |
| ३५ | ४२ | ० ८५ |
| ३६ | ४३ | ० ७२ |
| ३७ | ४४ | १ ७८ |
| ३८ | ४५/१ | १ २७ |
| ३९ | ४५/२ | १ ६२ |
| ४० | ४५/३ | १ ६२ |
| ४१ | ४६ | १ २१ |
| ४२ | ४७ | १ २१ |
| ४३ | ४८ | १ ६१ |
| ४४ | ४९/१ | २ १३ |

एकूण क्षेत्र . . ७१ ८९

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|--|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनगंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळ प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७५.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूसं-बें.प्र.-म.स.-कावि-७०-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन

विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे,

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.)

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बॅबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ८-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ.

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | ४९/२ | २ ०० |
| २ | ४९/३ | ३ ०० |
| ३ | ५० | १ ६२ |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|------|--------|
| | | हे. आर |
| ४ | | ० ७४ |
| ५ | ५१ | ० ८१ |
| ६ | | ० ८१ |
| ७ | | ० ८१ |
| ८ | | २ ४९ |
| ९ | ५२ | ० ८१ |
| १० | | ० ८१ |
| ११ | ५३ | १ २१ |
| १२ | | १ ५९ |
| १३ | ५४ | ० ८१ |
| १४ | | ० ८१ |
| १५ | ५५ | १ २६ |
| १६ | ५६ | १ ०९ |
| १७ | ५७ | २ १६ |
| १८ | ५८ | १ ०५ |
| १९ | ५९ | १ ०५ |
| २० | ६० | २ ७९ |
| २१ | ६१ | १ ८६ |
| २२ | | ० ८१ |
| २३ | ६२ | ० ८० |
| २४ | ६३ | १ ६१ |
| २५ | ६४ | १ ०६ |
| २६ | | १ ०६ |
| २७ | | १ ८२ |
| २८ | ६५ | ० ८१ |
| २९ | | १ ६२ |
| ३० | ६६ | २ ३७ |
| ३१ | ६७ | १ ५६ |
| ३२ | | १ ५७ |
| ३३ | ६८ | १ २७ |
| ३४ | | ० ६० |
| ३५ | ६९ | १ ८२ |
| ३६ | | १ ८२ |
| ३७ | ७० | २ ९१ |
| ३८ | ७१ | २ १० |
| ३९ | ७२ | ५ ८५ |
| ४० | ७३ | १ ३५ |
| ४१ | ७४ | ५ २९ |
| ४२ | | २ ४३ |
| ४३ | | १ २१ |
| ४४ | ७५/१ | १ २१ |
| ४५ | | २ ०५ |
| ४६ | | १ ४२ |

एकूण क्षेत्र . . ७६ ००

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे. करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७६.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूसं-बें.प्र.-म.स.-कावि-७१-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी

एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे,

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.)

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे.

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.)

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ.

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | ७५/१/१ | २ ४३ |
| २ | ७५/२ | १ ९० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|------------------|------|--------|
| | | हे. आर |
| ३ | | १ ५९ |
| ४ | ७६ | १ २१ |
| ५ | ७७ | २ ०९ |
| ६ | ७८ | २ ०४ |
| ७ | ७९ | ५ ७४ |
| ८ | ८०/१ | ४ ०० |
| ९ | ८०/२ | २ ०० |
| १० | ८१ | १ ४० |
| ११ | ८२/१ | १ ८२ |
| १२ | | १ ५६ |
| १३ | ८२/२ | १ २४ |
| १४ | ८३/१ | १ ७६ |
| १५ | ८३/२ | ४ ६० |
| १६ | ८३/३ | ४ ६० |
| १७ | ८४ | २ ६० |
| १८ | ८५ | २ ६० |
| १९ | ८६ | ० ७४ |
| २० | ८७ | २ ०३ |
| २१ | ८८ | ० ७१ |
| २२ | ८९ | १ २१ |
| २३ | ९० | २ ९४ |
| २४ | ९१ | १ ७७ |
| २५ | ९२ | ० ५४ |
| २६ | ९३ | ० ५४ |
| २७ | | २ ०० |
| २८ | | ५ ६५ |
| २९ | ९४ | ३ ३१ |
| ३० | | ३ ३० |
| ३१ | | १ २१ |
| ३२ | ९५ | ३ ०० |
| एकूण क्षेत्र . . | | ७४ १३ |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे. (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : — निरंक —
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील : — निरंक —

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ७७.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूसं-बें.प्र.-म.स.-कावि-७२-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बॅबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १०-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ.

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | ९७ | ७ ०० |
| २ | ९८/१ | १ २१ |
| ३ | ९८/२ | १ ६२ |
| ४ | ९८/३ | १ ६२ |
| ५ | | ० ८० |
| ६ | | १ ६७ |
| ७ | ९९ | १ ६७ |
| ८ | | १ ३६ |
| ९ | | १ ३६ |
| १० | १०० | १ ०० |
| ११ | १०१ | १ ९० |
| १२ | १०३/ पै. | २ २२ |
| १३ | १०३/१ | २ २० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|------------------|--------|
| | | हे. आर |
| १४ | १०४/ पै. | १ ८१ |
| १५ | १०४/२ | १ ६३ |
| १६ | १०४/३ | २ ०२ |
| १७ | १०५/१ | ३ ७३ |
| १८ | १०५/२ | २ १२ |
| १९ | १०५/३ | २ १२ |
| २० | | १ ६२ |
| २१ | | २ ०० |
| २२ | १०६ | १ ६२ |
| २३ | | ० ८८ |
| २४ | १०७ | १ ६२ |
| २५ | | १ ६१ |
| २६ | | १ ६१ |
| २७ | १०८ | १ ४८ |
| २८ | | १ ६१ |
| २९ | | १ २१ |
| ३० | १०९ | १ २२ |
| ३१ | | ० ८१ |
| ३२ | ११०/१ | ० ८१ |
| ३३ | | २ २४ |
| ३४ | ११०/२ | १ ०० |
| ३५ | १११/१ | १ ७९ |
| ३६ | १११/२ | १ ७८ |
| ३७ | ११२ | १ २४ |
| ३८ | ११३ | १ ८५ |
| ३९ | ११४ | १ ८४ |
| ४० | ११५/१ | १ ९० |
| ४१ | ११५/२ | १ ८७ |
| | एकूण क्षेत्र . . | ७२ ६७ |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|--|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनगंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे. (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : — निरंक —
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील : — निरंक —

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७८.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूस-बें.प्र.-म.स.-कावि-७३-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बॅबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ११-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | ११६ | २ १५ |
| २ | | २ १४ |
| ३ | ११७/१ | १ ६२ |
| ४ | | १ ६१ |
| ५ | ११७/२ | १ ४२ |
| ६ | ११८ | १ २१ |
| ७ | | १ २१ |
| ८ | ११९ | ३ ४४ |
| ९ | | १ २१ |
| १० | १२० | १ १० |
| ११ | १२१ | २ ०० |
| १२ | १२२ | २ ७० |
| १३ | १२३ | ० ९० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|------------------|-------|--------|
| | | हे. आर |
| १४ | १२६ | १ ४२ |
| १५ | १२७/१ | १ २१ |
| १६ | १२७/२ | ४ १८ |
| १७ | | २ ४३ |
| १८ | १२८ | २ ४३ |
| १९ | | २ ४३ |
| २० | | १ ३० |
| २१ | १२९ | १ ३० |
| २२ | | १ ३० |
| २३ | | १ २९ |
| २४ | १३०/१ | ० ८१ |
| २५ | | ० ८१ |
| २६ | १३०/२ | १ २१ |
| २७ | | १ ७३ |
| २८ | १३१/१ | १ ६२ |
| २९ | १३१/१ | २ ०२ |
| ३० | १३२ | ४ २९ |
| ३१ | १३३ | २ १४ |
| ३२ | १३४ | १ ०८ |
| ३३ | | १ ०७ |
| ३४ | १३५ | १ ६२ |
| ३५ | १३६ | १ ६२ |
| ३६ | | १ ८९ |
| ३७ | १३७ | ० ८१ |
| ३८ | | ० ८० |
| ३९ | १३८ | २ २० |
| ४० | १३९/१ | १ ९७ |
| ४१ | १३९/२ | २ ०२ |
| ४२ | १४० | १ ४० |
| एकूण क्षेत्र . . | | ७३ ११ |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : — निरंक —
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील : — निरंक —

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७९.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूसं-बें.प्र.-म.स.-कावि-७४-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १२-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ.

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | | १ ०० |
| २ | १४१ | १ ०० |
| ३ | | २ ०० |
| ४ | १४२ | १ २१ |
| ५ | | २ ४३ |
| ६ | १४३/१ | १ २१ |
| ७ | १४३/२ | १ २२ |
| ८ | १४३/३ | १ २० |
| ९ | | १ २१ |
| १० | १४४ | २ ५६ |
| ११ | १४५ | १ ०९ |
| १२ | १४६ | १ १० |

अनुसूची-एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|---------|--------|
| | | हे. आर |
| १३ | | ० ८१ |
| १४ | १४७ | ० ८१ |
| १५ | | ० ८१ |
| १६ | १४८ | १ ६२ |
| १७ | | १ ६२ |
| १८ | १४९/१ | १ ३० |
| १९ | १४९/१/२ | १ ३० |
| २० | १४९/२ | १ २१ |
| २१ | १५० | ५ ७९ |
| २२ | १५० | २ ०० |
| २३ | १५१ | ० ८१ |
| २४ | १५१ | ० ८१ |
| २५ | १५२/१ | ० ९४ |
| २६ | | १ २२ |
| २७ | १५२/२ | २ १६ |
| २८ | १५२/३ | २ १६ |
| २९ | | ० ८१ |
| ३० | १५३ | ० ८१ |
| ३१ | | ० ८१ |
| ३२ | १५४ | १ २० |
| ३३ | १५४ | १ ३० |
| ३४ | १५४ | १ ४० |
| ३५ | १५५ | ० ८१ |
| ३६ | १५५ | ० ८१ |
| ३७ | १५६ | २ ७६ |
| ३८ | १५७ | १ २१ |
| ३९ | १५८ | १ ६८ |
| ४० | | १ ५० |
| ४१ | | १ ५० |
| ४२ | | १ ४९ |
| ४३ | १५९ | १ ५० |
| ४४ | | १ ५१ |
| ४५ | | १ ५१ |
| ४६ | १६० | १ २१ |
| ४७ | १६१ | १ २१ |
| ४८ | १६२ | २ ८२ |

एकूण क्षेत्र . . ७० ४५

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे. करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८०.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूसं-बें.प्र.-अ.का.-कावि-७५-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी

एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १३-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ.

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | १६३ | १ ६७ |
| २ | १६४ | १ २१ |
| ३ | १६५ | १ २४ |
| ४ | | २ ०० |

अनुसूची-एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|-------|--------|
| | | हे. आर |
| ५ | १६६ | ० ८१ |
| ६ | १६७/१ | १ ६० |
| ७ | १६७/२ | १ ६१ |
| ८ | १६८ | २ ५५ |
| ९ | १६९/१ | १ ६२ |
| १० | १६९/२ | ३ ४८ |
| ११ | १७०/१ | १ ०१ |
| १२ | | १ ०१ |
| १३ | १७०/२ | २ ४० |
| १४ | १७१/१ | १ २१ |
| १५ | १७१/२ | १ ६३ |
| १६ | १७१/३ | १ २१ |
| १७ | १७२/१ | १ ३१ |
| १८ | १७२/२ | १ ३१ |
| १९ | १७३ | ० ८० |
| २० | | १ ५८ |
| २१ | १७४ | १ ३९ |
| २२ | १७६ | १ ६३ |
| २३ | १७७ | ८ ०९ |
| २४ | १७८/१ | १ ६१ |
| २५ | १७८/२ | ० ८१ |
| २६ | १७९ | १ ६२ |
| २७ | १८० | ३ २१ |
| २८ | | ० ८० |
| २९ | १८१ | १ २० |
| ३० | | १ २० |
| ३१ | १८२ | १ ३० |
| ३२ | १८३/१ | १ ४९ |
| ३३ | १८३/२ | १ ६१ |
| ३४ | १८३/३ | १ ६१ |
| ३५ | १८४ | २ ०२ |
| ३६ | १८५ | १ ३५ |
| ३७ | १८५ | १ ३५ |
| ३८ | १८६ | १ ४० |
| ३९ | १८७ | १ ९३ |
| ४० | १८८ | १ ६३ |
| ४१ | १८९ | २ ४४ |
| ४२ | १९० | २ ४४ |

एकूण क्षेत्र . . ७३ ३९

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.
करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ८१.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूसं-बें.प्र.-अ.का.-कावि-७६-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी

एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बॅबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १४-४७-२०२३-२०२४, गाव आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ.

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | १९१/१ | १ ६२ |
| २ | १९१/२ | १ २१ |
| ३ | १९१/३ | १ २३ |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|-------|--------|
| | | हे. आर |
| ४ | १९१/३ | १ २३ |
| ५ | १९२ | १ ६१ |
| ६ | १९३ | २ ०० |
| ७ | १९३ | १ ९९ |
| ८ | १९४/१ | १ २२ |
| ९ | १९४/२ | १ २१ |
| १० | | ० ४० |
| ११ | १९५/१ | १ २० |
| १२ | | ० ८० |
| १३ | १९५/२ | २ ०२ |
| १४ | | ० ०३ |
| १५ | १९६ | १ २० |
| १६ | | १ २० |
| १७ | | १ ३५ |
| १८ | १९७ | १ २८ |
| १९ | | १ २१ |
| २० | | १ २८ |
| २१ | १९८ | ५ २८ |
| २२ | १९९/१ | १ ६२ |
| २३ | १९९/२ | १ २१ |
| २४ | २०० | २ ०० |
| २५ | | १ ४४ |
| २६ | २०१ | १ ७२ |
| २७ | २०२/१ | १ ४९ |
| २८ | २०२/१ | १ ४९ |
| २९ | २०२/२ | १ ६१ |
| ३० | २०२/३ | १ ६१ |
| ३१ | २०२/४ | १ ६१ |
| ३२ | २०३ | १ ८८ |
| ३३ | २०४/१ | १ ४८ |
| ३४ | २०४/२ | १ २३ |
| ३५ | | १ ६१ |
| ३६ | २०४/३ | १ ६२ |
| ३७ | २०५ | ११ २३ |

एकूण क्षेत्र . . ६५ ४२

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

| | |
|---|---|
| सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्वस्थापनेची आवश्यकता नाही.) | |
| सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— | महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे. |
| (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला) | |

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८२.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-भूसं-बें.प्र.-म.स.-कावि-७७-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी

एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १५-४७-२०२३-२०२४, गाव बिलायता, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | १ | ४ १५ |
| २ | १ | |
| ३ | २ | |
| | | ४ २१ |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|------|--------|
| | | हे. आर |
| ४ | ३ | १ ८३ |
| ५ | ४ | १ ८२ |
| ६ | ५ | ३ ५६ |
| ७ | ६ | २ ०२ |
| ८ | ७ | १ ७० |
| ९ | ८ | १ ७० |
| १० | ९ | १ ६६ |
| ११ | १० | २ ७२ |
| १२ | ११/१ | १ २२ |
| १३ | ११/२ | २ ०२ |
| १४ | १२ | १ २१ |
| १५ | १३ | १ ४७ |
| १६ | १४/१ | १ ३५ |
| १७ | १४/२ | १ ३५ |
| १८ | १४/३ | १ ३५ |
| १९ | १५ | ० २० |
| २० | १६/१ |] ० ९६ |
| २१ | १६/२ | |
| २२ | १७ | १ ६१ |
| २३ | १८ | १ ५२ |
| २४ | १९ | १ ६१ |
| २५ | २० | ५ १३ |
| २६ | २२/१ | २ ०३ |
| २७ | २२/२ | २ ०२ |
| २८ | २३ | २ ०२ |
| २९ | २४ | ४ ७० |
| ३० | २५ | २ ६४ |
| ३१ | २९ | २ ६७ |
| ३२ | ३० | २ ८३ |
| ३३ | ३१ | ० ६१ |
| ३४ | ४४ | २ ०० |

एकूण क्षेत्र . . ६७ ८९

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव :— निम्न पैनागंगा प्रकल्प.
 प्रकल्प कार्याचे वर्णन :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता.

समाजाला मिळणारे लाभ

:— निम्न पैरगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

अनुसूची—तीन पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- | | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ८३.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-भूसं-बें.प्र.-अ.का.-कावि-७८-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १६-४७-२०२३-२०२४, गाव बिलायता, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | ४५ | ७ १३ |
| २ | ४६ | १ ३२ |
| ३ | ४७ | २ ४५ |
| ४ | ४८ | २ ४५ |
| ५ | ४९ | २ ०५ |
| ६ | ५० | २ ०७ |

अनुसूची—एक—चालू

| (१) | (२) | (३) |
|-----|-----|--------|
| | | हे. आर |
| ७ | ५१ | २ ०२ |
| ८ | ५२ | २ ८७ |
| ९ | ५३ | २ ०७ |
| १० | ५४ | १ ६७ |
| ११ | ५५ | ५ ७३ |
| १२ | ५६ | २ ४६ |
| १३ | ५७ | २ ०५ |
| १४ | ५८ | ८ ५० |
| १५ | ५९ | २ ५९ |
| १६ | ६० | ३ २३ |
| १७ | ६१ | ४ ०२ |
| १८ | ६२ | १ ४२ |
| १९ | ६३ | ३ ०४ |
| २० | ६४ | ४ ०५ |
| २१ | ६५ | ३ १२ |
| २२ | ६६ | ० २० |

एकूण क्षेत्र . . . ६९ २१

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही.)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची-पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- | | | |
|--|---|-----------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : | प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : | - निरंक - |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : | - निरंक - |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८४.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३-मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-भूसं-बें.प्र.-अ.का.-कावि-७९-२०२४.-

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १७-४७-२०२३-२०२४, गाव बिलायता, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | ६७ | २ ०२ |
| २ | ६८ | २ १८ |
| ३ | ६९ | २ ०६ |
| ४ | ७० | २ ०२ |
| ५ | ७१ | ४ ७५ |
| ६ | ७२ | २ ४७ |
| ७ | ७३/१ | २ ०२ |
| ८ | ७३/२ | २ ०२ |
| ९ | ७३/३ | ३ ४० |
| १० | ७४ | १ ६२ |
| ११ | ७४ | ४ ७७ |
| १२ | ७५ | १ ३१ |
| १३ | ७६ | १ ३१ |
| १४ | ७७ | १ ६० |
| १५ | ७८ | १ २१ |
| १६ | ७९ | १ ८१ |
| १७ | ८० | १ २१ |
| १८ | ८१ | ३ ३१ |
| १९ | ८२ | ३ ५७ |
| २० | ८३ | १ ८० |
| २१ | ८४ | १ ८० |
| २२ | ८५ | १ ५५ |
| २३ | ८६ | २ १६ |
| २४ | ८७ | २ १६ |

अनुसूची—एक

| (१) | (२) | (३) |
|-----|-----|--------|
| | | हे. आर |
| २५ | ८८ | २ १६ |
| २६ | ८९ | ४ ५३ |
| २७ | ९० | १ ६० |
| २८ | ९१ | १ २० |
| २९ | ९२ | ६ ९० |

एकूण क्षेत्र . . ७० ५२

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनागंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

| | |
|---|--|
| सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही.) | |
| सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश | :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे. |
| (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला) | |

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ८५.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-उपजि-भूस-बें.प्र.-अ.का.-कावि-८०-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १८-४७-२०२३-२०२४, गाव बिलायता, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | ९३ | १ २१ |
| २ | ९४ | १ ८१ |
| ३ | ९५ | १ ८३ |
| ४ | ९६ | १ ८१ |
| ५ | ९७ | १ ८३ |
| ६ | ९८/१ | ७ ०२ |
| ७ | ९८/२ | ६ ८७ |
| ८ | ९९/१ | २ ०२ |
| ९ | ९९/२ | २ ०२ |
| १० | ९९/३ | ५ २१ |
| ११ | १०० | १० ६० |
| १२ | १०१/१ | ७ ४४ |
| १३ | १०१/२ | १ २१ |
| १४ | १०१/३ | १ २१ |
| १५ | १०२ | ५ ९० |
| १६ | १०३ | ५ ०० |
| १७ | १०४ | २ ८७ |
| १८ | १०५ | २ ८६ |
| १९ | १०६ | ३ २३ |

एकूण क्षेत्र . . ७१ ९५

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|--|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनगंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.)

सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे.
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही.
- (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : — निरंक —
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील : — निरंक —

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ८६.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील कलम ११ खालील अधिसूचना.

क्रमांक प्र. अ.-भूसं-बें.प्र.-म.स.-कावि-८१-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बॅबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १९-४७-२०२३-२०२४, गाव बिलायता, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | भूमापन किंवा गट क्रमांक | अंदाजित क्षेत्र |
|---------|-------------------------|-----------------|
| (१) | (२) | (३) |
| | | हे. आर |
| १ | १०७ | २ ०२ |
| २ | १०८ | १ ४१ |
| ३ | १०९ | २ ०२ |
| ४ | ११० | ९ ५८ |
| ५ | १११ | ० ८० |
| ६ | ११२ | ० ८५ |
| ७ | ११३/१ | ० ४० |
| ८ | ११३/२ | |
| ९ | ११३/३ | |
| १० | ११४/१ | ५ ०० |
| ११ | ११४/२ | ५ ०० |
| १२ | ११५ | ६ ०० |
| १३ | ११६/१ | १ ०० |
| १४ | ११६/१ब | |
| १५ | ११६/२ | २ ०२ |
| १६ | १२८ | ६ ८० |

अनुसूची—एक—चालू

| (१) | (२) | (३) |
|------------------|-----|--------|
| | | हे. आर |
| १७ | १३० | ११ ०० |
| १८ | १३१ | ३ २० |
| १९ | १३२ | १ २४ |
| २० | १३३ | १ २३ |
| २१ | १३४ | १ २३ |
| २२ | १३५ | ९ ९३ |
| २३ | १३६ | ० ८६ |
| एकूण क्षेत्र . . | | ७१ ५९ |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|--|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनगंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बांधकामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राच्या निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती इत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. |

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती — निरंक —

अनुसूची—चार

पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधित होत नाहीत, सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची आवश्यकता नाही.) सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश :— महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४अ महसूल व वन विभाग मुंबई, दिनांक १३ मार्च, २०१५ मधील अधिसूचना अन्वये सूट देण्यात आली आहे. करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------------------------------|
| (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | : प्रशासक नियुक्तीची आवश्यकता नाही. |
| (ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील | : — निरंक — |

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बेंबळा प्रकल्प, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

दिनांक ०७ मार्च, २०२४.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ८७.

**भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील
कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना.**

क्रमांक अका-भू.सं.-कावि-१३२-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकार्या समोर विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकार्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ४-४७-२०२३-२०२४, मौजा कवठा (बु.), ता. आर्णी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | घर क्रमांक | प्रस्तावित केलेले बांधकाम | प्रस्तावित खुले क्षेत्र | एकूण संपादित क्षेत्रफळ |
|---------|----------------|------------------------------|-------------------------|------------------------|
| | मालमता क्रमांक | क्षेत्र सध्याच्या मोजणीनुसार | | |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १ | १ | ३९०.१९ | ० .०० | ३९०.१९ |
| २ | २ | ५५७.४२ | ०.०० | ५५७.४२ |
| ३ | ३ | १३.९४ | १६१.२८ | १७५.२२ |
| ४ | ४ | ५२.६८ | ४२.५५ | ९५.२३ |
| ५ | ५ | ३५.१२ | ०.०० | ३५.१२ |
| ६ | ६ | ९.२९ | २५.८३ | ३५.१२ |
| ७ | ७ | ४४.९७ | २२.४८ | ६७.४५ |
| ८ | ८ | ४२.९२ | ७७.८५ | १२०.७७ |
| ९ | ९ | ३५.१२ | ०.०० | ३५.१२ |
| १० | १० | १४.८६ | ३७.१७ | ५२.०३ |
| ११ | ११ | ११.१५ | ४०.८८ | ५२.०३ |
| १२ | १२ | ११.१५ | २७.५० | ३८.६५ |
| १३ | १३ | ११.१५ | २४.५२ | ३५.६७ |
| १४ | १४ | ३९.०२ | ६५.२२ | १०४.२४ |
| १५ | १५ | १७.८४ | ३८.६५ | ५६.४९ |
| १६ | १६ | ५९.२७ | २६.९४ | ८६.२१ |
| १७ | १७ | ८७.७९ | ०.०० | ८७.७९ |
| १८ | १८ | ५९.४६ | ०.०० | ५९.४६ |
| १९ | १९ | ४५.९९ | ०.०० | ४५.९९ |
| २० | २० | ४५.९९ | ०.०० | ४५.९९ |
| २१ | २१ | ११.१५ | २७.५० | ३८.६५ |
| २२ | २२ | ६६.८९ | ०.०० | ६६.८९ |
| २३ | २३ | २८.९९ | ३४.१८ | ६३.१७ |
| २४ | २४ | १०१.४५ | ०.०० | १०१.४५ |
| २५ | २५ | १३.९४ | ९९.३१ | ११३.२५ |
| २६ | २६ | ३३.८२ | २८.९८ | ६२.८० |
| २७ | २७ | २२.३० | २६.७५ | ४९.०५ |
| २८ | २८ | ४९.०५ | ०.०० | ४९.०५ |
| २९ | २९ | १४.८६ | ३४.१९ | ४९.०५ |
| ३० | ३० | ८१.२९ | २५३.१६ | ३३४.४५ |
| ३१ | ३१ | ६४.६६ | १५.०५ | ७९.७१ |
| ३२ | ३२ | ३७.१६ | १२.२६ | ४९.४२ |
| ३३ | ३३ | ४४.५९ | ४.८३ | ४९.४२ |
| ३४ | ३४ | ३६.७९ | ०.०० | ३६.७९ |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|------|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ३५ | ३५ | २२.३० | १४.४९ | ३६.७९ |
| ३६ | ३६ | २०.४४ | १६.३५ | ३६.७९ |
| ३७ | ३७ | २७.३१ | ३२.१५ | ५९.४६ |
| ३८ | ३८ | ९.२९ | १७.४७ | २६.७६ |
| ३९ | ३९ | ९.२९ | १५.९८ | २५.२७ |
| ४० | ४० | ३५.७७ | ०.०० | ३५.७७ |
| ४१ | ४१ | ३२.५२ | २३.४१ | ५५.९३ |
| ४२ | ४२ | ४१.८१ | २५.०८ | ६६.८९ |
| ४३ | ४३ | ८९.७४ | ०.०० | ८९.७४ |
| ४४ | ४४ | ३२.५२ | ०.०० | ३२.५२ |
| ४५ | ४५ | ५५.२८ | ०.०० | ५५.२८ |
| ४६ | ४६ | ४८.७७ | ०.०० | ४८.७७ |
| ४७ | ४७ | ५३.४२ | ३७.१६ | ९०.५८ |
| ४८ | ४८ | ४१.६२ | ३.९० | ४५.५२ |
| ४९ | ४९ | ११.१५ | ५४.०७ | ६५.२२ |
| ५० | ५० | ४६.८२ | ०.०० | ४६.८२ |
| ५१ | ५१ | २७.७८ | २४.९० | ५२.६८ |
| ५२ | ५२ | ५२.६८ | ०.०० | ५२.६८ |
| ५३ | ५३ | २९.२६ | ०.०० | २९.२६ |
| ५४ | ५४ | ९.२९ | ४९.२४ | ५८.५३ |
| ५५ | ५५ | २०.०७ | ३८.४६ | ५८.५३ |
| ५६ | ५६ | ७८.९७ | ०.०० | ७८.९७ |
| ५७ | ५६/१ | ०.०० | १.३९ | १.३९ |
| ५८ | ५७ | ९.२९ | ६९.६८ | ७८.९७ |
| ५९ | ५८ | ९.२९ | ६९.६८ | ७८.९७ |
| ६० | ५९ | ३५.६७ | ५.५८ | ४१.२५ |
| ६१ | ६० | ९.२९ | १८.५८ | २७.८७ |
| ६२ | ६१ | ३७.९० | १६.८२ | ५४.७२ |
| ६३ | ६२ | ९.२९ | ४५.४३ | ५४.७२ |
| ६४ | ६३ | ९.२९ | १०३.०३ | ११२.३२ |
| ६५ | ६४ | २८.९९ | ३७.९० | ६६.८९ |
| ६६ | ६५ | ९.२९ | २४.१६ | ३३.४५ |
| ६७ | ६६ | ४४.५९ | ६३.१८ | १०७.७७ |
| ६८ | ६७ | २८.६१ | ५७.२३ | ८५.८४ |
| ६९ | ६८ | ४३.६७ | ६३.१७ | १०६.८४ |
| ७० | ६९ | २८.६१ | ७६.७४ | १०५.३५ |
| ७१ | ७० | ९.२९ | २४.१६ | ३३.४५ |
| ७२ | ७१ | २६.०१ | ३५.३१ | ६१.३२ |
| ७३ | ७२ | ३५.६७ | ८७.२४ | १२२.९१ |
| ७४ | ७३ | ६५.०३ | २६.०१ | ९१.०४ |
| ७५ | ७४ | ९८.११ | ०.०० | ९८.११ |
| ७६ | ७५ | १०२.५६ | ०.०० | १०२.५६ |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ७७ | ७६ | ९८.११ | ०.०० | ९८.११ |
| ७८ | ७७ | ११.१५ | ७८.१३ | ८९.२८ |
| ७९ | ७८ | २६.७६ | ८२.६८ | १०९.४४ |
| ८० | ७९ | ५७.९७ | ७२.०९ | १३०.०६ |
| ८१ | ८० | ९.२९ | ९१.०५ | १००.३४ |
| ८२ | ८१ | ९.२९ | ९१.०५ | १००.३४ |
| ८३ | ८२ | १९५.१० | ०.०० | १९५.१० |
| ८४ | ८३ | ४२.७४ | ११७.८० | १६०.५४ |
| ८५ | ८४ | ११.१५ | ३९.०२ | ५०.१७ |
| ८६ | ८५ | १३.९४ | ७८.२२ | ९२.१६ |
| ८७ | ८६ | ६७.७२ | २४.४४ | ९२.१६ |
| ८८ | ८७ | ११.१५ | ९८.८५ | ११०.०० |
| ८९ | ८८ | ५५.७४ | ३०.६६ | ८६.४० |
| ९० | ८९ | ४२.७४ | ६३.८२ | १०६.५६ |
| ९१ | ९० | २६.५७ | १२.२६ | ३८.८३ |
| ९२ | ९१ | २६.५७ | १२.२६ | ३८.८३ |
| ९३ | ९२ | ११.१५ | ८६.४० | ९७.५५ |
| ९४ | ९३ | १८.३९ | २६.३० | ४४.६९ |
| ९५ | ९४ | ९.२९ | ९३.३७ | १०२.६६ |
| ९६ | ९५ | ७३.५८ | ३५.१२ | १०८.७० |
| ९७ | ९६ | १३.३८ | ५५.७४ | ६९.१२ |
| ९८ | ९७ | ०.०९ | ०.०० | ०.०९ |
| ९९ | ९८ | ११.१५ | ५२.२१ | ६३.३६ |
| १०० | ९९ | २६.०१ | ४५.५३ | ७१.५४ |
| १०१ | १०० | ३३.८२ | ३३.८१ | ६७.६३ |
| १०२ | १०१ | ६५.२२ | २.४१ | ६७.६३ |
| १०३ | १०२ | ३७.७२ | ५६.५८ | ९४.३० |
| १०४ | १०३ | ३०.१० | ७२.२८ | १०२.३८ |
| १०५ | १०४ | ७२.४६ | ३०.६६ | १०३.१२ |
| १०६ | १०५ | ३९.०२ | ०.०० | ३९.०२ |
| १०७ | १०६ | ८३.६१ | ५०.१७ | १३३.७८ |
| १०८ | १०७ | ११.१५ | १२२.६३ | १३३.७८ |
| १०९ | १०८ | ३१.२२ | ६०.४८ | ९१.७० |
| ११० | १०९ | ६९.६८ | ८१.२९ | १५०.९७ |
| १११ | ११० | १३.३८ | २३.०४ | ३६.४२ |
| ११२ | १११ | ९.२९ | ५१.१० | ६०.३९ |
| ११३ | ११२ | १३.३८ | ३०.१० | ४३.४८ |
| ११४ | ११३ | ११.१५ | ३२.३३ | ४३.४८ |
| ११५ | ११४ | ४३.४८ | ०.०० | ४३.४८ |
| ११६ | ११५ | ११.१५ | १००.७१ | १११.८६ |
| ११७ | ११६ | १३.३८ | १०२.४७ | ११५.८५ |
| ११८ | ११७ | १०३.१२ | १३२.५८ | २३५.७० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ११९ | ११८ | १३.३८ | ५०.१७ | ६३.५५ |
| १२० | ११९ | ११.१५ | ५२.४० | ६३.५५ |
| १२१ | १२० | ११.१५ | ५२.४० | ६३.५५ |
| १२२ | १२१ | ५९.८३ | ४३.२९ | १०३.१२ |
| १२३ | १२२ | ११.१५ | ३३.८२ | ४४.९७ |
| १२४ | १२३ | ३१.५९ | ४५.८० | ७७.३९ |
| १२५ | १२४ | ३७.१६ | ९२.९० | १३०.०६ |
| १२६ | १२५ | ९.२९ | २५.४६ | ३४.७५ |
| १२७ | १२६ | १३.३८ | ३११.७८ | ३२५.१६ |
| १२८ | १२७ | २५.६४ | ७५.४४ | १०१.०८ |
| १२९ | १२८ | २५.६४ | १०९.७२ | १३५.३६ |
| १३० | १२९ | ९.२९ | ७२.४६ | ८१.७५ |
| १३१ | १३० | ५७.९७ | २३.७८ | ८१.७५ |
| १३२ | १३१ | ३१.२१ | २८.९९ | ६०.२० |
| १३३ | १३२ | ३१.२१ | २८.९९ | ६०.२० |
| १३४ | १३३ | ३७.१६ | १६३.५१ | २००.६७ |
| १३५ | १३४ | ११.१५ | ३७.९० | ४९.०५ |
| १३६ | १३५ | १३.३८ | ६९.१२ | ८२.५० |
| १३७ | १३६ | ७३.५८ | ४९.०५ | १२२.६३ |
| १३८ | १३७ | ९.२९ | १९.७० | २८.९९ |
| १३९ | १३८ | ९.२९ | १९.७० | २८.९९ |
| १४० | १३९ | २२.९५ | ३२.६१ | ५५.५६ |
| १४१ | १४० | ९.२९ | २०.४४ | २९.७३ |
| १४२ | १४१ | ११.१५ | २०.४४ | ३१.५९ |
| १४३ | १४२ | ९.२९ | २२.३० | ३१.५९ |
| १४४ | १४३ | ९.२९ | २८.५२ | ३७.८१ |
| १४५ | १४४ | ७५.६२ | ०.०० | ७५.६२ |
| १४६ | १४५ | २७.८७ | ८३.६१ | १११.४८ |
| १४७ | १४६ | ३९.०२ | ९४.७६ | १३३.७८ |
| १४८ | १४७ | ९.२९ | ११७.५२ | १२६.८१ |
| १४९ | १४८ | ९.२९ | १२४.४९ | १३३.७८ |
| १५० | १४९ | २६.७६ | १२७.८३ | १५४.५९ |
| १५१ | १५० | ९.२९ | १३५.६४ | १४४.९३ |
| १५२ | १५१ | ५१.२८ | ९३.६५ | १४४.९३ |
| १५३ | १५२ | ९.२९ | १५९.७९ | १६९.०८ |
| १५४ | १५३ | ९.२९ | ५६.११ | ६५.४० |
| १५५ | १५४ | ५०.१७ | ७७.६६ | १२७.८३ |
| १५६ | १५५ | ३२.७० | २८५.९६ | ३१८.६६ |
| १५७ | १५६ | १५३.२९ | ०.०० | १५३.२९ |
| १५८ | १५७ | ११.१५ | ७२.४६ | ८३.६१ |
| १५९ | १५८ | ९.२९ | ३१.७७ | ४१.०६ |
| १६० | १५९ | २१.४६ | ३८.०० | ५९.४६ |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १६१ | १६० | ८९.१९ | ०.०० | ८९.१९ |
| १६२ | १६१ | ४०.९७ | ९०.८६ | १३१.८३ |
| १६३ | १६२ | ६९.६८ | १९.५१ | ८९.१९ |
| १६४ | १६३ | ८९.१९ | ०.०० | ८९.१९ |
| १६५ | १६४ | ९.२९ | ७४.३२ | ८३.६१ |
| १६६ | १६५ | ५४.६३ | ५०.७२ | १०५.३५ |
| १६७ | १६६ | ३७.१६ | ८९.९३ | १२७.०९ |
| १६८ | १६७ | १३.९४ | ३७.१६ | ५१.१० |
| १६९ | १६८ | ९.२९ | १५९.७९ | १६९.०८ |
| १७० | १६९ | ९.२९ | १६६.३० | १७५.५९ |
| १७१ | १७० | १३.९४ | १३७.३१ | १५१.२५ |
| १७२ | १७१ | ९.२९ | १५.९८ | २५.२७ |
| १७३ | १७२ | ६५.४० | ४२.०० | १०७.४० |
| १७४ | १७३ | ५३.५१ | ५०.५४ | १०४.०५ |
| १७५ | १७४ | ११.१५ | ८९.१९ | १००.३४ |
| १७६ | १७५ | २६.७६ | ३५.०२ | ६१.७८ |
| १७७ | १७६ | ३१.५९ | ३.७१ | ३५.३० |
| १७८ | १७७ | २६.४८ | ०.०० | २६.४८ |
| १७९ | १७८ | ९.२९ | २७.५० | ३६.७९ |
| १८० | १७९ | ९.२९ | २५.४६ | ३४.७५ |
| १८१ | १८० | २४.५३ | ६.६९ | ३१.२२ |
| १८२ | १८१ | ३६.७९ | २३.०४ | ५९.८३ |
| १८३ | १८२ | ९.२९ | ३२.३३ | ४१.६२ |
| १८४ | १८३ | २७.७८ | ९.९४ | ३७.७२ |
| १८५ | १८४ | २६.७६ | ५७.९७ | ८४.७३ |
| १८६ | १८५ | ४६.८२ | २५.३७ | ७२.१९ |
| १८७ | १८६ | ३३.८२ | ०.०० | ३३.८२ |
| १८८ | १८७ | ९.२९ | १६.२६ | २५.५५ |
| १८९ | १८८ | ११.१५ | १६.७२ | २७.८७ |
| १९० | १८९ | ११.१५ | ३९.९५ | ५१.१० |
| १९१ | १९० | ४१.८१ | ०.०० | ४१.८१ |
| १९२ | १९१ | १३.९४ | १००.५२ | ११४.४६ |
| १९३ | १९२ | ९.२९ | १०२.१९ | १११.४८ |
| १९४ | १९३ | २६.७६ | ८४.७२ | १११.४८ |
| १९५ | १९४ | ३१.४० | ११७.२४ | १४८.६४ |
| १९६ | १९५ | ९.२९ | १०७.७७ | ११७.०६ |
| १९७ | १९६ | ९.२९ | १०६.१० | ११५.३९ |
| १९८ | १९७ | ९.२९ | ७५.४४ | ८४.७३ |
| १९९ | १९८ | १३.३८ | ९९.०३ | ११२.४१ |
| २०० | १९९ | ६०.३९ | ५८.५२ | ११८.९१ |
| २०१ | २०० | ११.१५ | २८६.१४ | २९७.२९ |
| २०२ | २०१ | ४२.९२ | ५७.४२ | १००.३४ |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २०३ | २०२ | ४२.९२ | ५७.४२ | १००.३४ |
| २०४ | २०३ | ५५.५५ | ४४.७९ | १००.३४ |
| २०५ | २०४ | ११.१५ | ९२.९० | १०४.०५ |
| २०६ | २०५ | २१.७४ | ५१.८४ | ७३.५८ |
| २०७ | २०६ | ९.२९ | ६७.६३ | ७६.९२ |
| २०८ | २०७ | ९.२९ | १०६.८४ | ११६.१३ |
| २०९ | २०८ | ९.२९ | ३२.३३ | ४१.६२ |
| २१० | २०९ | १८.५८ | ११६.१३ | १३४.७१ |
| २११ | २१० | ४६.८२ | ०.०० | ४६.८२ |
| २१२ | २११ | ४९.०५ | ०.०० | ४९.०५ |
| २१३ | २१२ | ६५.२२ | ०.०० | ६५.२२ |
| २१४ | २१३ | ६५.२२ | ०.०० | ६५.२२ |
| २१५ | २१४ | ५०.१७ | ८९.१८ | १३९.३५ |
| २१६ | २१५ | ११.१५ | ७१.३५ | ८२.५० |
| २१७ | २१६ | ८४.७३ | ०.०० | ८४.७३ |
| २१८ | २१७ | ११.१५ | ५५.१८ | ६६.३३ |
| २१९ | २१८ | ९.२९ | ५७.०४ | ६६.३३ |
| २२० | २१९ | १०२.१९ | ०.०० | १०२.१९ |
| २२१ | २२० | १०२.१९ | ०.०० | १०२.१९ |
| २२२ | २२१ | १३.३८ | ३१.४९ | ४४.८७ |
| २२३ | २२२ | ११.१५ | ३३.७२ | ४४.८७ |
| २२४ | २२३ | ९.२९ | ३९.०२ | ४८.३१ |
| २२५ | २२४ | ३३.४४ | ३.७२ | ३७.१६ |
| २२६ | २२५ | ३३.४४ | ४०.८८ | ७४.३२ |
| २२७ | २२६ | १३.३८ | १०७.३९ | १२०.७७ |
| २२८ | २२७ | ११.१५ | ११४.२७ | १२५.४२ |
| २२९ | २२८ | ०.०० | ३२.०० | ३२.०० |
| २३० | २२९ | ०.०० | ६३.०० | ६३.०० |
| २३१ | २३० | २२.३० | ६५.७० | ८८.०० |
| २३२ | २३१ | ४५.९९ | २८.०१ | ७४.०० |
| २३३ | २३२ | १७९.८६ | ०.१४ | १८०.०० |
| २३४ | २३३ | २२.०० | ०.०० | २२.०० |
| २३५ | २३४ | २३.२३ | २.७७ | २६.०० |
| २३६ | २३५ | २७.८७ | ०.१३ | २८.०० |
| २३७ | २३६ | ४८.७७ | २०२.२३ | २५१.०० |
| २३८ | २३७ | ४६.८२ | १३७.१८ | १८४.०० |
| २३९ | २३८ | ४१.८१ | ३५.१९ | ७७.०० |
| २४० | २३९ | ०.०० | १२५.०० | १२५.०० |
| २४१ | २४० | ३९.०० | ०.०० | ३९.०० |
| २४२ | २४१ | २८.६१ | १३७.३९ | १६६.०० |
| २४३ | २४२ | ३३.८२ | ०.१८ | ३४.०० |
| २४४ | २४३ | ३७.१६ | १०३.८४ | १४१.०० |

अनुसूची—एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|-----------------|------------------|------------------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २४५ | २४४ | १२.०० | ०.०० | १२.०० |
| २४६ | २४५ | ६०.३९ | २८.६१ | ८९.०० |
| २४७ | २४६ | १९३.९८ | ०.०२ | १९४.०० |
| २४८ | २४७ | ४२.३६ | १५१.६४ | १९४.०० |
| २४९ | २४८ | ४४.५९ | १०४.४१ | १४९.०० |
| २५० | २४९ | ७९.४३ | ६६१.५७ | ७४१.०० |
| २५१ | २५० | ४९.०५ | १२६.९५ | १७६.०० |
| २५२ | २५१ | १९.३२ | ३६.६८ | ५६.०० |
| २५३ | २५२ | १४.८६ | ३१.१४ | ४६.०० |
| २५४ | २५३ | १४.८६ | ०.१४ | १५.०० |
| २५५ | २५४ | ४.८३ | २४.१७ | २९.०० |
| २५६ | २५५ | ११.२४ | ५५.७६ | ६७.०० |
| २५७ | २५६ | ४०.८८ | ०.१२ | ४१.०० |
| २५८ | २५७ | ५९.८३ | १०९.१७ | १६९.०० |
| २५९ | २५८ | ७.५३ | ११.४७ | १९.०० |
| २६० | २५९ | ७.५३ | ५.४७ | १३.०० |
| २६१ | २६० | ०.०० | ०.०० | ०.०० |
| २६२ | २६१ | ०.०० | १७५६.६१ | १७५६.६१ |
| २६३ | २६२ | ०.०० | ४४.९६ | ४४.९६ |
| | | ९६८५.८५ चौ. मी. | १५४३८.०४ चौ. मी. | २५१२३.८९ चौ. मी. |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— बुडीत क्षेत्रात येणारे गावठाणातील घरे व इतर मालमत्ता संपादित करणेबाबत. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— लाभ होणे अपेक्षित आहे. |

अनुसूची—तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : प्रस्तावित भूसंपादनामुळे बाधित व्यक्तीचे विस्थापन होते.

अनुसूची—चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

सदर प्रकल्पास केंद्रिय पर्यावरण व वन विभाग, मंत्रालय, दिल्ली यांचे पत्र क्र. १२०११-६८-२००६ आय.एन.आय. दि. १७-०५-२००७ नुसार सामाजिक अंकेशन परिणाम निर्धारणातून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|----------------------------------|-------------|
| (अ) अधिकाऱ्याचे नाव व पदनाम | : — निरंक — |
| (ब) अधिकाऱ्याचा कार्यालयीन पत्ता | : — निरंक — |

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती : — निरंक —
करण्यात आली त्या अधिसूचनेचे विस्तृत
विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे)

विशेष नोंद :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरिता उपलब्ध आहे.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ८८.

**भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—मधील
कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना.**

क्रमांक अका-भू.सं.-कावि-१३६-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या पत्रकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यासमोर विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या

नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक १-४७-२०२३-२०२४, मौजा चिमटा, ता. आर्णी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | घर क्रमांक | अस्तित्वात असलेले बांधकाम | अस्तित्वात असलेले | संपादित करावयाचे |
|---------|----------------|------------------------------|-------------------|----------------------|
| | मालमता क्रमांक | क्षेत्र सध्याच्या मोजणीनुसार | खुले क्षेत्र | एकूण क्षेत्र (३ + ४) |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
| | | चौ. मी./हे. आर | चौ. मी./हे. आर | चौ. मी./हे. आर |
| १ | १ | २०.०९ | १५७.२० | १७८.१० |
| २ | २ | १३.९४ | १५०.९६ | १६४.९० |
| ३ | ३ | १३.९४ | ९३.३६ | १०७.३० |
| ४ | ४ | २०.९० | ८६.४० | १०७.३० |
| ५ | ५ | २०.९० | ५१.८४ | ७२.७४ |
| ६ | ६ | १३.९४ | ६१.५० | ७५.४४ |
| ७ | ७ | ११.१५ | १२३.५६ | १३४.७१ |
| ८ | ८ | २०.९० | ११६.६० | १३७.५० |
| ९ | ९ | १८.२१ | २०.८१ | ३९.०२ |
| १० | १० | १८.२१ | २२.२० | ४०.४१ |
| ११ | ११ | १६.७२ | ८२.९६ | ९९.६८ |
| १२ | १२ | १३.३८ | ९८.१० | १११.४८ |
| १३ | १३ | १३.७८ | ९८.१० | १११.४८ |
| १४ | १४ | १३.३८ | ८१.७५ | ९५.१३ |
| १५ | १५ | १३.३८ | ९२.९० | १०६.२८ |
| १६ | १६ | १३.३८ | १०७.३९ | १२०.७७ |
| १७ | १७ | १८.५८ | ८०.४५ | ९९.०३ |
| १८ | १८ | १८.५८ | ० | १८.५८ |
| १९ | १९ | ३३.४५ | ७२.४६ | १०५.९१ |
| २० | २० | २०.४३ | ३८.१० | ५८.५३ |
| २१ | २१ | ४४.५९ | १०९.२६ | १५३.८५ |
| २२ | २२ | ४७.०० | २१३.१३ | २६०.१३ |
| २३ | २३ | ११.१५ | ४०.८८ | ५२.०३ |
| २४ | २४ | ११.१५ | ५५.१८ | ६६.३३ |
| २५ | २५ | २३.४१ | ४२.९२ | ६६.३३ |
| २६ | २६ | १३.३८ | ५६.११ | ६९.४९ |
| २७ | २७ | १३.३८ | ५६.११ | ६९.४९ |
| २८ | २८ | १३.३८ | ५६.११ | ६९.४९ |
| २९ | २९ | १३.३८ | ७२.४६ | ८५.८४ |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ३० | ३० | ९.२९ | ७३.४९ | ८२.७८ |
| ३१ | ३१ | ११.१५ | ४४.०३ | ५५.१८ |
| ३२ | ३२ | १३.३८ | १०९.७२ | १२३.१० |
| ३३ | ३३ | १२३.१० | ० | १२३.१० |
| ३४ | ३४ | १३.३८ | १२५.६० | १३८.९८ |
| ३५ | ३५ | ११.१५ | ११९.४७ | १३०.६२ |
| ३६ | ३६ | ११.१५ | ११९.४७ | १३०.६२ |
| ३७ | ३७ | ९.२९ | २७.८७ | ३७.१६ |
| ३८ | ३८ | २८.९९ | ६७.६३ | ९६.६२ |
| ३९ | ३९ | ९.२९ | ७८.५० | ८७.७९ |
| ४० | ४० | ११.१५ | ५१.२८ | ६२.४३ |
| ४१ | ४१ | १३.९४ | ४८.४९ | ६२.४३ |
| ४२ | ४२ | २०.९० | १०४.५२ | १२५.४२ |
| ४३ | ४३ | १३.३८ | ८४.७३ | ९८.११ |
| ४४ | ४४ | ४६.८२ | ४५.१५ | ९१.९७ |
| ४५ | ४५ | १३.३८ | ६०.९४ | ७४.३२ |
| ४६ | ४६ | ९.२९ | ६५.०३ | ७४.३२ |
| ४७ | ४७ | ३५.७७ | ३८.५५ | ७४.३२ |
| ४८ | ४८ | ११.१५ | ६३.१७ | ७४.३२ |
| ४९ | ४९ | १३.९४ | ६०.३८ | ७४.३२ |
| ५० | ५० | ११.१५ | ० | ११.१५ |
| ५१ | ५१ | ५३.५१ | १४१.५९ | १९५.१० |
| ५२ | ५२ | १३.९४ | १०४.५१ | ११८.४५ |
| ५३ | ५३ | ९.२९ | ८३.६१ | ९२.९० |
| ५४ | ५४ | २२.३० | १४६.७८ | १६९.०८ |
| ५५ | ५५ | ११.१५ | १९२.८७ | २०४.०२ |
| ५६ | ५६ | ५५.७४ | ४८.७८ | १०४.५२ |
| ५७ | ५७ | ७८.०४ | १९०.२६ | २६८.३० |
| ५८ | ५८ | १३.३८ | २१३.३० | २२६.६८ |
| ५९ | ५९ | १३.३८ | ४२.३६ | ५५.७४ |
| ६० | ६० | १३.३८ | ४०.०४ | ५३.४२ |
| ६१ | ६१ | ११.१५ | ४२.२७ | ५३.४२ |
| ६२ | ६२ | ३१.२१ | १४९.३९ | १८०.६० |
| ६३ | ६३ | ११.१५ | ० | ११.१५ |
| ६४ | ६४ | ३१.२१ | १०.६० | ४१.८१ |
| ६५ | ६५ | ९.२९ | ६०.३९ | ६९.६८ |
| ६६ | ६६ | ९.२९ | ६०.३९ | ६९.६८ |
| ६७ | ६७ | २२.३ | १५२.८२ | १७५.१२ |
| ६८ | ६८ | १३.३८ | ० | १३.३८ |
| ६९ | ६९ | १३.३८ | १०४.७० | ११८.०८ |

अनुसूची—एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|-----------------|--------------------|-----------------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ७० | ७० | १३.३८ | ७३.०२ | ८६.४० |
| ७१ | ७१ | १३.३८ | ७३.०२ | ८६.४० |
| ७२ | ७२ | १३.३८ | ७५.८१ | ८९.१९ |
| ७३ | ७३ | ११.१५ | ० | ११.१५ |
| ७४ | ७४ | १६.७२ | १३९.४५ | १५६.१७ |
| ७५ | ७५ | ९.२९ | ४०.१३ | ४९.४२ |
| ७६ | ७६ | १३.३८ | १५९.४२ | १७२.८० |
| ७७ | ७७ | १३.३८ | १६८.०६ | १८१.४४ |
| ७८ | ७८ | १३.३८ | ६७.२६ | ८०.६४ |
| ७९ | ७९ | ३२.३३ | ४८.३१ | ८०.६४ |
| ८० | ८० | ११.१५ | ६९.४९ | ८०.६४ |
| ८१ | ८१ | ११.१५ | ५५.७४ | ६६.८९ |
| ८२ | ८२ | ६९.६८ | ० | ६९.६८ |
| ८३ | ८३ | १३.३८ | ५३.५१ | ६६.८९ |
| ८४ | ८४ | ११.१५ | १२२.१७ | १३३.३२ |
| ८५ | ८५ | १३.९४ | ३२.५१ | ४६.४५ |
| ८६ | ८६ | ७८.१३ | ११६.९६ | १९५.०९ |
| ८७ | ८७ | ० | २३२.२५ | २३२.२५ |
| ८८ | ८८ | ० | १३०.०६ | १३०.०६ |
| ८९ | ८९ | २२.२९ | १२.५४ | ३४.८३ |
| | | १७९६.६२ चौ. मी. | ७१८१.१९.१९ चौ. मी. | ८९७७.८१ चौ. मी. |
| | | ०.१७ हे. आर | ०.७१ हे. आर | ०.८९ हे. आर |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|--|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— बुडीत क्षेत्रात येणारे गावठाणातील घरे व इतर मालमत्ता संपादित करणे बाबत. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— लाभ होणे अपेक्षित आहे. |

अनुसूची—तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : प्रस्तावित भूसंपादनामुळे बाधित व्यक्तीचे विस्थापन होते.

अनुसूची—चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

सदर प्रकल्पास केंद्रीय पर्यावरण व वन विभाग, मंत्रालय, दिल्ली यांचे पत्र क्र. १२०११-६८-२००६-आय.एन.आय., दि. १७-०५-२००७ नुसार सामाजिक अंकेक्षण परिणाम निर्धारणातून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|---|-------------|
| (अ) अधिकाऱ्याचे नाव व पदनाम | : — निरंक — |
| (ब) अधिकाऱ्याचा कार्यालयीन पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे) | : — निरंक — |

विशेष नोंद :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरीता उपलब्ध आहे.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ८९.

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम ११ खालील प्रारंभिक अधिसूचना.

क्रमांक अका-भू.सं.-कावि-१३८-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या पत्रकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र.७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यासमोर विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची—एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ५-४७-२०२२-२०२३, मौजा खडका, ता. आर्णी, जिल्हा यवतमाळ.

| अ. क्र. | घर क्रमांक | अस्तित्वात असलेले बांधकाम | अस्तित्वात असलेले | एकूण क्षेत्रफळ |
|---------|----------------|------------------------------|-------------------|----------------|
| | मालमता क्रमांक | क्षेत्र सध्याच्या मोजणीनुसार | खुले क्षेत्र | |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १ | १ | १८४.०० | ३२.०० | १५२.०० |
| २ | २ | २४२.०० | ३१.०० | २११.०० |
| ३ | ३ | २५०.०० | ३०.०० | २२०.०० |
| ४ | ४ | २२३.०० | ३७.०० | १८६.०० |
| ५ | ५ | २३२.०० | ३७.०० | १९५.०० |
| ६ | ६ | १५९.०० | ३१.०० | १२८.०० |
| ७ | ७ | १९९.०० | २८.०० | १७१.०० |
| ८ | ८ | १८६.०० | १७.०० | १६९.०० |
| ९ | ९ | १८४.०० | ३५.०० | १४९.०० |
| १० | १० | १८४.०० | ३२.०० | १५२.०० |
| ११ | ११ | १३४.०० | ०.०० | १३४.०० |
| १२ | १२ | ८४.०० | २१.०० | ६३.०० |
| १३ | १३ | १३४.०० | ०.०० | १३४.०० |
| १४ | १४ | ९२९.०० | ०.०० | ९२९.०० |
| १५ | १५ | २४२.०० | ३१.०० | २११.०० |
| १६ | १६ | ३१.०० | ०.०० | ३१.०० |
| १७ | १७ | ५०.०० | २३.०० | २७.०० |
| १८ | १८ | ५०.०० | २३.०० | २७.०० |
| १९ | १९ | १३५.०० | ५९.०० | ७६.०० |
| २० | २० | ५०.०० | २३.०० | २७.०० |
| २१ | २१ | ४४६.०० | ३७.०० | ४०९.०० |
| २२ | २२ | ६०४.०० | ३९.०० | ५६५.०० |
| २३ | २३ | २२३.०० | ३७.०० | १८६.०० |
| २४ | २४ | ५३५.०० | ६४.०० | ४७१.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) चौ. मी. | (४) चौ. मी. | (५) चौ. मी. |
|-----|-----|----------------|----------------|----------------|
| २५ | २५ | ७०.०० | २६.०० | ४४.०० |
| २६ | २६ | ९५.०० | ३४.०० | ६१.०० |
| २७ | २७ | ९५.०० | ३४.०० | ६१.०० |
| २८ | २८ | ९५.०० | ३४.०० | ६१.०० |
| २९ | २९ | ९५.०० | ३४.०० | ६१.०० |
| ३० | ३० | ४६५.०० | १७.०० | ४४८.०० |
| ३१ | ३१ | १८६.०० | ३८.०० | १४८.०० |
| ३२ | ३२ | १८६.०० | १४.०० | १७२.०० |
| ३३ | ३३ | २४२.०० | ४३.०० | १९९.०० |
| ३४ | ३४ | ८९.०० | १३.०० | ७६.०० |
| ३५ | ३५ | १२३.०० | ६१.०० | ६२.०० |
| ३६ | ३६ | १२३.०० | ६१.०० | ६२.०० |
| ३७ | ३७ | १७२.०० | १०२.०० | ७०.०० |
| ३८ | ३८ | ६७.०० | ३०.०० | ३७.०० |
| ३९ | ३९ | १३४.०० | ३७.०० | ९७.०० |
| ४० | ४० | ९५.०० | ३७.०० | ५८.०० |
| ४१ | ४१ | २३४.०० | ३९.०० | १९५.०० |
| ४२ | ४२ | २६२.०० | २५.०० | २३७.०० |
| ४३ | ४३ | १३४.०० | ९.०० | १२५.०० |
| ४४ | ४४ | ३३४.०० | ५६.०० | २७८.०० |
| ४५ | ४५ | ८९.०० | २४.०० | ६५.०० |
| ४६ | ४६ | १००.०० | ३७.०० | ६३.०० |
| ४७ | ४७ | ४३७.०० | ४७.०० | ३९०.०० |
| ४८ | ४८ | २३२.०० | २६.०० | २०६.०० |
| ४९ | ४९ | १५३.०० | ३७.०० | ११६.०० |
| ५० | ५० | ७४.०० | ३१.०० | ४३.०० |
| ५१ | ५१ | ४६.०० | ०.०० | ४६.०० |
| ५२ | ५२ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ५३ | ५३ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ५४ | ५४ | ९७.०० | ०.०० | ९७.०० |
| ५५ | ५५ | १२५.०० | ०.०० | १२५.०० |
| ५६ | ५६ | १२५.०० | ०.०० | १२५.०० |
| ५७ | ५७ | १२५.०० | ०.०० | १२५.०० |
| ५८ | ५८ | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ५९ | ५९ | १२५.०० | ०.०० | १२५.०० |
| ५८ | ५८ | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ५९ | ५९ | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ६० | ६० | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ६१ | ६१ | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ६२ | ६२ | १०१.०० | ०.०० | १०१.०० |
| ६३ | ६३ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ६४ | ६४ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|------------------|-----------------|------------------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ६५ | ६५ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ६६ | ६६ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ६७ | ६७ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ६८ | ६८ | १२७.०० | ०.०० | १२७.०० |
| ६९ | ६९ | १०१.०० | ०.०० | १०१.०० |
| ७० | ७० | ८८.०० | ०.०० | ८८.०० |
| ७१ | ७१ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ७२ | ७२ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ७३ | ७३ | ९४.०० | ०.०० | ९४.०० |
| ७४ | ७४ | १९९.०० | ०.०० | १९९.०० |
| ७५ | ७५ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ७६ | ७६ | ७३.०० | ०.०० | ७३.०० |
| ७७ | ७७ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ७८ | ७८ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ७९ | ७९ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ८० | ८० | ८४.०० | १४.०० | ७०.०० |
| ८१ | ८१ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ८२ | ८२ | १०३.०० | ०.०० | १०३.०० |
| ८३ | ८३ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| ८४ | ८४ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ८५ | ८५ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ८६ | ८६ | ९४.०० | ०.०० | ९४.०० |
| ८७ | ११ | ७४.०० | १४.०० | ६०.०० |
| ८८ | १२ | ८९.०० | ३३.०० | ५६.०० |
| ८९ | १३ | १७८.०० | ५९.०० | ११९.०० |
| ९० | १४ | ४०९.०० | ४६.०० | ३६३.०० |
| | | १३९६०.०० चौ. मी. | १७७९.०० चौ. मी. | १२१८१.०० चौ. मी. |

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ५-४७-२०२२-२०२३, मौजा खडका तांडा, ता. आर्णी, जिल्हा यवतमाळ खरेदी करावयाचे

| अ. क्र. | घर क्रमांक | अस्तित्वात असलेले बांधकाम | अस्तित्वात असलेले | खरेदी करावयाचे |
|---------|----------------|------------------------------|-------------------|----------------|
| | मालमता क्रमांक | क्षेत्र सध्याच्या मोजणीनुसार | खुले क्षेत्र | क्षेत्रफल |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १ | १ | ०.०० | २८.०० | २८.०० |
| २ | २ | ०.०० | २८.०० | २८.०० |
| ३ | ३ | ४७.०० | ३१.०० | ७८.०० |
| ४ | ४ | १४.०० | २३.०० | ३७.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ५ | ५ | २८.०० | १७.०० | ४५.०० |
| ६ | ६ | २८.०० | १७.०० | ४५.०० |
| ७ | ७ | ७०.०० | ८५.०० | १५५.०० |
| ८ | ८ | ४७.०० | २९.०० | ७६.०० |
| ९ | ९ | ५८.०० | १३.०० | ७१.०० |
| १० | १० | ०.०० | ८०.०० | ८०.०० |
| ११ | ११ | ४५.०० | ९५.०० | १४०.०० |
| १२ | १२ | ३०.०० | २१.०० | ५१.०० |
| १३ | १३ | ४७.०० | ०.०० | ४७.०० |
| १४ | १४ | ४१.०० | ३.०० | ४४.०० |
| १५ | १५ | ५४.०० | १८.०० | ७२.०० |
| १६ | १६ | ३२.०० | ४९.०० | ८१.०० |
| १७ | १७ | १९.०० | १०९.०० | १२८.०० |
| १८ | १८ | ३७.०० | ५६.०० | ९३.०० |
| १९ | १९ | १५.०० | ५५.०० | ७०.०० |
| २० | २० | २८.०० | ४२.०० | ७०.०० |
| २१ | २१ | ३६.०० | २४.०० | ६०.०० |
| २२ | २२ | २७.०० | १८.०० | ४५.०० |
| २३ | २३ | १३.०० | ३२.०० | ४५.०० |
| २४ | २४ | २८.०० | १७.०० | ४५.०० |
| २५ | २५ | ७४.०० | ०.०० | ७४.०० |
| २६ | २६ | ११४.०० | १७.०० | १३१.०० |
| २७ | २७ | २३.०० | ३७.०० | ६०.०० |
| २८ | २८ | ४२.०० | ९७.०० | १३९.०० |
| २९ | २९ | २७.०० | १०३.०० | १३०.०० |
| ३० | ३० | ५५.०० | ७.०० | ६२.०० |
| ३१ | ३१ | ३७.०० | ३२.०० | ६९.०० |
| ३२ | ३२ | ५५.०० | ७.०० | ६२.०० |
| ३३ | ३३ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ३४ | ३४ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ३५ | ३५ | २२.०० | ६०.०० | ८२.०० |
| ३६ | ३६ | २२.०० | ६०.०० | ८२.०० |
| ३७ | ३७ | २२.०० | ६०.०० | ८२.०० |
| ३८ | ३८ | ४७.०० | ०.०० | ४७.०० |
| ३९ | ३९ | ४२.०० | १००.०० | १४२.०० |
| ४० | ४० | १२३.०० | १८४.०० | ३०७.०० |
| ४१ | ४१ | ५०.०० | ७५.०० | १२५.०० |
| ४२ | ४२ | ४९.०० | ६५.०० | ११४.०० |
| ४३ | ४३ | ९.०० | २४.०० | ३३.०० |
| ४४ | ४४ | ३७.०० | ४०.०० | ७७.०० |
| ४५ | ४५ | ०.०० | ६०.०० | ६०.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ४६ | ४६ | ३३.०० | ५१.०० | ८४.०० |
| ४७ | ४७ | २८.०० | ५०.०० | ७८.०० |
| ४८ | ४८ | २५.०० | ६७.०० | ९२.०० |
| ४९ | ४९ | २२.०० | १७९.०० | २०१.०० |
| ५० | ५० | ४५.०० | १०.०० | ५५.०० |
| ५१ | ५१ | २३.०० | २०.०० | ४३.०० |
| ५२ | ५२ | २३.०० | २०.०० | ४३.०० |
| ५३ | ५३ | २३.०० | २०.०० | ४३.०० |
| ५४ | ५४ | ८०.०० | ३.०० | ८३.०० |
| ५५ | ५५ | ३७.०० | ४३.०० | ८०.०० |
| ५६ | ५६ | ५१.०० | १२७.०० | १७८.०० |
| ५७ | ५७ | ६९.०० | ५९.०० | १२८.०० |
| ५८ | ५८ | ०.०० | ८१४.०० | ८१४.०० |
| ५९ | ५९ | ०.०० | ०.०० | ०.०० |
| ६० | ६० | ६९.०० | ७.०० | ७६.०० |
| ६१ | ६१ | ०.०० | ०.०० | ०.०० |
| ६२ | ६२ | ०.०० | ७६.०० | ७६.०० |
| ६३ | ६३ | ०.०० | ०.०० | ०.०० |
| ६४ | ६४ | २०.०० | १८.०० | ३८.०० |
| ६५ | ६५ | २०.०० | १८.०० | ३८.०० |
| ६६ | ६६ | २५.०० | २८.०० | ५३.०० |
| ६७ | ६७ | २५.०० | २८.०० | ५३.०० |
| ६८ | ६८ | ४५.०० | १७.०० | ६२.०० |
| ६९ | ६९ | ८४.०० | ८३.०० | १६७.०० |
| ७० | ७० | २३.०० | ९.०० | ३२.०० |
| ७१ | ७१ | २३.०० | ९.०० | ३२.०० |
| ७२ | ७२ | ०.०० | ३०.०० | ३०.०० |
| ७३ | ७३ | ०.०० | २९.०० | २९.०० |
| ७४ | ७४ | ०.०० | २९.०० | २९.०० |
| ७५ | ७५ | ५६.०० | ४२.०० | ९८.०० |
| ७६ | ७६ | ०.०० | २३.०० | २३.०० |
| ७७ | ७७ | २६.०० | ०.०० | २६.०० |
| ७८ | ७८ | ३०.०० | ०.०० | ३०.०० |
| ७९ | ७९ | ४९.०० | १३५.०० | १८४.०० |
| ८० | ८० | ४५.०० | १५.०० | ६०.०० |
| ८१ | ८१ | २७.०० | ३३.०० | ६०.०० |
| ८२ | ८२ | १४.०० | ५२.०० | ६६.०० |
| ८३ | ८३ | ३०.०० | १८.०० | ४८.०० |
| ८४ | ८४ | ३१.०० | ०.०० | ३१.०० |
| ८५ | ८५ | ०.०० | २५.०० | २५.०० |
| ८६ | ८६ | ९८.०० | २५.०० | १२३.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ८७ | ८७ | ४२.०० | ०.०० | ४२.०० |
| ८८ | ८८ | ३३.०० | १८.०० | ५१.०० |
| ८९ | ८९ | १७.०० | ३८.०० | ५५.०० |
| ९० | ९० | २९.०० | २६.०० | ५५.०० |
| ९१ | ९१ | २०.०० | ३५.०० | ५५.०० |
| ९२ | ९२ | ३८.०० | १७.०० | ५५.०० |
| ९३ | ९३ | ३६.०० | ०.०० | ३६.०० |
| ९४ | ९४ | १९.०० | २८.०० | ४७.०० |
| ९५ | ९५ | १९.०० | २८.०० | ४७.०० |
| ९६ | ९६ | २८.०० | ४६.०० | ७४.०० |
| ९७ | ९७ | २८.०० | ५३.०० | ८१.०० |
| ९८ | ९८ | २१.०० | ८.०० | २९.०० |
| ९९ | ९९ | ३५.०० | ३१.०० | ६६.०० |
| १०० | १०० | ११.०० | ४३.०० | ५४.०० |
| १०१ | १०१ | ४१.०० | २७.०० | ६८.०० |
| १०२ | १०२ | २८.०० | ७१.०० | ९९.०० |
| १०३ | १०३ | २९.०० | ०.०० | २९.०० |
| १०४ | १०४ | २७.०० | ०.०० | २७.०० |
| १०५ | १०५ | ३८.०० | २०.०० | ५८.०० |
| १०६ | १०६ | २३.०० | ०.०० | २३.०० |
| १०७ | १०७ | २३.०० | ०.०० | २३.०० |
| १०८ | १०८ | २३.०० | ०.०० | २३.०० |
| १०९ | १०९ | २३.०० | ०.०० | २३.०० |
| ११० | ११० | ४५.०० | २५.०० | ७०.०० |
| १११ | १११ | १९.०० | ९१.०० | ११०.०० |
| ११२ | ११२ | ०.०० | ७४.०० | ७४.०० |
| ११३ | ११३ | ०.०० | ७४.०० | ७४.०० |
| ११४ | ११४ | ३५.०० | ०.०० | ३५.०० |
| ११५ | ११५ | ०.०० | ३५.०० | ३५.०० |
| ११६ | ११६ | ३०.०० | ६३.०० | ९३.०० |
| ११७ | ११७ | २९.०० | ५४.०० | ८३.०० |
| ११८ | ११८ | ०.०० | ८१.०० | ८१.०० |
| ११९ | ११९ | ०.०० | ८१.०० | ८१.०० |
| १२० | १२० | १४.०० | १२०.०० | १३४.०० |
| १२१ | १२१ | २५.०० | १४६.०० | १७१.०० |
| १२२ | १२२ | २३.०० | १५५.०० | १७८.०० |
| १२३ | १२३ | २०.०० | २९.०० | ४९.०० |
| १२४ | १२४ | ३२.०० | ४६.०० | ७८.०० |
| १२५ | १२५ | ३५.०० | २.०० | ३७.०० |
| १२६ | १२६ | ४५.०० | ८०.०० | १२५.०० |
| १२७ | १२७ | ३२.०० | ३.०० | ३५.०० |
| १२८ | १२८ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १२९ | १२९ | १८.०० | १५.०० | ३३.०० |
| १३० | १३० | ४१.०० | २२.०० | ६३.०० |
| १३१ | १३१ | २७.०० | ३३.०० | ६०.०० |
| १३२ | १३२ | ४६.०० | ०.०० | ४६.०० |
| १३३ | १३३ | ४०.०० | ६५.०० | १०५.०० |
| १३४ | १३४ | ४०.०० | ६५.०० | १०५.०० |
| १३५ | १३५ | ३३.०० | १०.०० | ४३.०० |
| १३६ | १३६ | ३१.०० | ९.०० | ४०.०० |
| १३७ | १३७ | ३१.०० | ९.०० | ४०.०० |
| १३८ | १३८ | २७.०० | १६.०० | ४३.०० |
| १३९ | १३९ | २५.०० | ९.०० | ३४.०० |
| १४० | १४० | २५.०० | ९.०० | ३४.०० |
| १४१ | १४१ | ९.०० | १७.०० | २६.०० |
| १४२ | १४२ | ०.०० | ३०.०० | ३०.०० |
| १४३ | १४३ | ०.०० | ०.०० | ०.०० |
| १४४ | १४४ | ४०.०० | ०.०० | ४०.०० |
| १४५ | १४५ | ४०.०० | ०.०० | ४०.०० |
| १४६ | १४६ | ३३.०० | १४.०० | ४७.०० |
| १४७ | १४७ | ४९.०० | १३५.०० | १८४.०० |
| १४८ | १४८ | ४७.०० | ०.०० | ४७.०० |
| १४९ | १४९ | ४५.०० | ०.०० | ४५.०० |
| १५० | १५० | ५४.०० | ४६.०० | १००.०० |
| १५१ | १५१ | ३२.०० | ९.०० | ४१.०० |
| १५२ | १५२ | ६४.०० | ३०५.०० | ३६९.०० |
| १५३ | १५३ | ०.०० | ४३.०० | ४३.०० |
| १५४ | १५४ | ०.०० | ४०.०० | ४०.०० |
| १५५ | १५५ | ७०.०० | २८१.०० | ३५१.०० |
| १५६ | १५६ | २८.०० | ३६९.०० | ३९७.०० |
| १५७ | १५७ | ३३.०० | ५०.०० | ८३.०० |
| १५८ | १५८ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| १५९ | १५९ | ३३.०० | ५०.०० | ८३.०० |
| १६० | १६० | ४६.०० | ३६.०० | ८२.०० |
| १६१ | १६१ | ४९.०० | ३८.०० | ८७.०० |
| १६२ | १६२ | ४९.०० | ३८.०० | ८७.०० |
| १६३ | १६३ | ३२.०० | ५५.०० | ८७.०० |
| १६४ | १६४ | ३२.०० | ५२.०० | ८४.०० |
| १६५ | १६५ | २१.०० | ६३.०० | ८४.०० |
| १६६ | १६६ | १०५.०० | ४४.०० | १४९.०० |
| १६७ | १६७ | ०.०० | १९५.०० | १९५.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १६८ | १६८ | ८४.०० | ५५.०० | १३९.०० |
| १६९ | १६९ | १३०.०० | १३०.०० | २६०.०० |
| १७० | १७० | ०.०० | १०३.०० | १०३.०० |
| १७१ | १७१ | ५६.०० | ४८.०० | १०४.०० |
| १७२ | १७२ | २१.०० | ४६.०० | ६७.०० |
| १७३ | १७३ | ३९.०० | ६४.०० | १०३.०० |
| १७४ | १७४ | २२.०० | ७६.०० | ९८.०० |
| १७५ | १७५ | ०.०० | ७४.०० | ७४.०० |
| १७६ | १७६ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| १७७ | १७७ | ०.०० | ७४.०० | ७४.०० |
| १७८ | १७८ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| १७९ | १७९ | १९.०० | ८७.०० | १०६.०० |
| १८० | १८० | १९.०० | ८७.०० | १०६.०० |
| १८१ | १८१ | १९.०० | ८७.०० | १०६.०० |
| १८२ | १८२ | १९.०० | ९६.०० | ११५.०० |
| १८३ | १८३ | ३८.०० | ५६.०० | ९४.०० |
| १८४ | १८४ | १९.०० | ७२.०० | ९१.०० |
| १८५ | १८५ | १९.०० | ७२.०० | ९१.०० |
| १८६ | १८६ | १९.०० | ५५.०० | ७४.०० |
| १८७ | १८७ | १९.०० | ५५.०० | ७४.०० |
| १८८ | १८८ | १९.०० | ५५.०० | ७४.०० |
| १८९ | १८९ | ३५.०० | ०.०० | ३५.०० |
| १९० | १९० | २८.०० | २१.०० | ४९.०० |
| १९१ | १९१ | ४४.०० | ३६.०० | ८०.०० |
| १९२ | १९२ | ३५.०० | ३९.०० | ७४.०० |
| १९३ | १९३ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| १९४ | १९४ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| १९५ | १९५ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| १९६ | १९६ | १९.०० | ८३.०० | १०२.०० |
| १९७ | १९७ | १९.०० | ८३.०० | १०२.०० |
| १९८ | १९८ | ३६.०० | २९.०० | ६५.०० |
| १९९ | १९९ | ३६.०० | २९.०० | ६५.०० |
| २०० | २०० | ०.०० | २१.०० | २१.०० |
| २०१ | २०१ | ५६.०० | १५.०० | ७१.०० |
| २०२ | २०२ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| २०३ | २०३ | ०.०० | ६८.०० | ६८.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २०४ | २०४ | ०.०० | ६०.०० | ६०.०० |
| २०५ | २०५ | ०.०० | २७.०० | २७.०० |
| २०६ | २०६ | ०.०० | २७.०० | २७.०० |
| २०७ | २०७ | ३३.०० | २१८.०० | २५१.०० |
| २०८ | २०८ | ०.०० | ४५.०० | ४५.०० |
| २०९ | २०९ | ०.०० | ४५.०० | ४५.०० |
| २१० | २१० | ०.०० | ४५.०० | ४५.०० |
| २११ | २११ | ०.०० | ३३.०० | ३३.०० |
| २१२ | २१२ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| २१३ | २१३ | ४६.०० | ०.०० | ४६.०० |
| २१४ | २१४ | ४६.०० | ०.०० | ४६.०० |
| २१५ | २१५ | २८.०० | ७६.०० | १०४.०० |
| २१६ | २१६ | ३९.०० | ११८.०० | १५७.०० |
| २१७ | २१७ | २६.०० | १३१.०० | १५७.०० |
| २१८ | २१८ | २२.०० | ११२.०० | १३४.०० |
| २१९ | २१९ | ०.०० | १८८.०० | १८८.०० |
| २२० | २२० | ३७.०० | ७४.०० | १११.०० |
| २२१ | २२१ | ५६.०० | ०.०० | ५६.०० |
| २२२ | २२२ | ४१.०० | ०.०० | ४१.०० |
| २२३ | २२३ | ४१.०० | ०.०० | ४१.०० |
| २२४ | २२४ | ४९.०० | ३५.०० | ८४.०० |
| २२५ | २२५ | ७८.०० | ५२.०० | १३०.०० |
| २२६ | २२६ | ३३.०० | १७३.०० | २०६.०० |
| २२७ | २२७ | ४२.०० | ७९.०० | १२१.०० |
| २२८ | २२८ | ५६.०० | ०.०० | ५६.०० |
| २२९ | २२९ | ३३.०० | ३११.०० | ३४४.०० |
| २३० | २३० | ४२.०० | २५१.०० | २९३.०० |
| २३१ | २३१ | ४३.०० | १८९.०० | २३२.०० |
| २३२ | २३२ | ०.०० | ९३.०० | ९३.०० |
| २३३ | २३३ | ५४.०० | ०.०० | ५४.०० |
| २३४ | २३४ | ३७.०० | ३०.०० | ६७.०० |
| २३५ | २३५ | ५६.०० | ०.०० | ५६.०० |
| २३६ | २३६ | १९.०० | ६३.०० | ८२.०० |
| २३७ | २३७ | १९.०० | ६३.०० | ८२.०० |
| २३८ | २३८ | १९.०० | ६३.०० | ८२.०० |
| २३९ | २३९ | ५७.०० | ४३.०० | १००.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २४० | २४० | ४९.०० | १६.०० | ६५.०० |
| २४१ | २४१ | २८.०० | २१.०० | ४९.०० |
| २४२ | २४२ | २८.०० | २१.०० | ४९.०० |
| २४३ | २४३ | ४२.०० | ९.०० | ५१.०० |
| २४४ | २४४ | ३०.०० | ०.०० | ३०.०० |
| २४५ | २४५ | २८.०० | २२.०० | ५०.०० |
| २४६ | २४६ | ३०.०० | ०.०० | ३०.०० |
| २४७ | २४७ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| २४८ | २४८ | २५.०० | ८४.०० | १०९.०० |
| २४९ | २४९ | ३७.०० | ९.०० | ४६.०० |
| २५० | २५० | ५६.०० | ०.०० | ५६.०० |
| २५१ | २५१ | ३५.०० | ४७.०० | ८२.०० |
| २५२ | २५२ | ५०.०० | ८४.०० | १३४.०० |
| २५३ | २५३ | १४.०० | ६०.०० | ७४.०० |
| २५४ | २५४ | १३.०० | ६१.०० | ७४.०० |
| २५५ | २५५ | ३६.०० | १३.०० | ४९.०० |
| २५६ | २५६ | ३६.०० | १३.०० | ४९.०० |
| २५७ | २५७ | १९.०० | १९९.०० | २१८.०० |
| २५८ | २५८ | २२.०० | ५७.०० | ७९.०० |
| २५९ | २५९ | ३३.०० | ०.०० | ३३.०० |
| २६० | २६० | १८.०० | ५४.०० | ७२.०० |
| २६१ | २६१ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| २६२ | २६२ | ३७.०० | ९.०० | ४६.०० |
| २६३ | २६३ | २६.०० | ३२५.०० | ३५१.०० |
| २६४ | २६४ | ३८.०० | ०.०० | ३८.०० |
| २६५ | २६५ | १००.०० | ५३९.०० | ६३९.०० |
| २६६ | २६६ | ६५.०० | ८६४.०० | ९२९.०० |
| २६७ | २६७ | ५२.०० | १८०.०० | २३२.०० |
| २६८ | २६८ | ५५.०० | १५५.०० | २१०.०० |
| २६९ | २६९ | ३३.०० | ०.०० | ३३.०० |
| २७० | २७० | ४३.०० | ०.०० | ४३.०० |
| २७१ | २७१ | ६.०० | ३७.०० | ४३.०० |
| २७२ | २७२ | ९.०० | ०.०० | ९.०० |
| २७३ | २७३ | २.०० | ०.०० | २.०० |
| २७४ | २७४ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| २७५ | २७५ | ०.०० | २८०२.०० | २८०२.०० |

अनुसूची-एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २७६ | २७६ | ८५.०० | ४८०.०० | ५६५.०० |
| २७७ | २७७ | ०.०० | १९०.०० | १९०.०० |
| २७८ | २७८ | ०.०० | २५४.०० | २५४.०० |
| २७९ | २७९ | ०.०० | २८०२.०० | २८०२.०० |
| २८० | २८० | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| २८१ | २८१ | ३०.०० | ४७.०० | ७७.०० |
| २८२ | २८२ | ५३.०० | ०.०० | ५३.०० |
| २८३ | २८३ | ६५.०० | ०.०० | ६५.०० |
| २८४ | २८४ | ३७.०० | ३०.०० | ६७.०० |
| २८५ | २८५ | ३७.०० | ३०.०० | ६७.०० |
| २८६ | २८६ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| २८७ | २८७ | ३०.०० | १५.०० | ४५.०० |
| २८८ | २८८ | ३३.०० | ३४.०० | ६७.०० |
| २८९ | २८९ | ३३.०० | ३४.०० | ६७.०० |
| २९० | २९० | ०.०० | २७.०० | २७.०० |
| २९१ | २९१ | ०.०० | ३३.०० | ३३.०० |
| २९२ | २९२ | ०.०० | २५.०० | २५.०० |
| २९३ | २९३ | २९.०० | २८.०० | ५७.०० |
| २९४ | २९४ | ०.०० | ३२.०० | ३२.०० |
| २९५ | २९५ | ०.०० | १६.०० | १६.०० |
| २९६ | २९६ | ०.०० | २८.०० | २८.०० |
| २९७ | २९७ | १९.०० | ९.०० | २८.०० |
| २९८ | २९८ | ०.०० | ३३.०० | ३३.०० |
| २९९ | २९९ | ४७.०० | ०.०० | ४७.०० |
| ३०० | ३०० | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ३०१ | ३०१ | ०.०० | ३५.०० | ३५.०० |
| ३०२ | ३०२ | ०.०० | १३.०० | १३.०० |
| ३०३ | ३०३ | ४५.०० | ५८.०० | १०३.०० |
| ३०४ | ३०४ | ४५.०० | ५८.०० | १०३.०० |
| ३०५ | ३०५ | ४५.०० | १५०.०० | १९५.०० |
| ३०६ | ३०६ | २०.०० | ९.०० | २९.०० |
| ३०७ | ३०७ | २०.०० | १८.०० | ३८.०० |
| ३०८ | ३०८ | ८९.०० | ०.०० | ८९.०० |
| ३०९ | ३०९ | ८३.०० | ०.०० | ८३.०० |
| ३१० | ३१० | ११४.०० | ७०.०० | १८४.०० |
| ३११ | ३११ | ३२.०० | ०.०० | ३२.०० |

अनुसूची—एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|----------|-----|------------------|------------------|------------------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ३१२ | ३१२ | ४२.०० | ०.०० | ४२.०० |
| ३१३ | ३१३ | ३०.०० | ०.०० | ३०.०० |
| ३१४ | ३१४ | २४.०० | १०१.०० | १२५.०० |
| ३१५ | ३१५ | ३५.०० | १६९.०० | २०४.०० |
| ३१६ | ३१६ | ५१.०० | ८९.०० | १४०.०० |
| ३१७ | ३१७ | २९.०० | ०.०० | २९.०० |
| ३१८ | ३१८ | ५१.०० | ०.०० | ५१.०० |
| ३१९ | ३१९ | ३९.०० | ९४.०० | १३३.०० |
| ३२० | ३२० | ४८०.०० | ०.०० | ४८०.०० |
| ३२१ | ३२१ | ८४.०० | ३६५.०० | ४४९.०० |
| ३२२ | ३२२ | २६.०० | १०.०० | ३६.०० |
| एकूण . . | | १०१६८.०० चौ. मी. | २४०९२.०० चौ. मी. | ३४२६०.०० चौ. मी. |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|--|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैमगंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— बुडीत क्षेत्रात येणारे गावठाणातील घरे व इतर मालमत्ता संपादित करणे बाबत तसेच पुनर्वसन व नविन गावठान कामाकरीता. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— लाभ होणे अपेक्षित आहे. |

अनुसूची—तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : प्रस्तावित भूसंपादनामुळे बाधित व्यक्तीचे विस्थापन होते.

अनुसूची—चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश नविन भूसंपादन कायदा, २०१३ कलम ६ अन्वये सामाजिक परिणाम निर्धारणातून सूट आहे.

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|---|-------------|
| (अ) अधिकाऱ्याचे नाव व पदनाम | : — निरंक — |
| (ब) अधिकाऱ्याचा कार्यालयीन पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे) | : — निरंक — |

विशेष नोंद :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरिता उपलब्ध आहे.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ९०.

**भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३—
मधील कलम ११ अन्वये खालील प्रारंभीक अधिसूचना**

क्रमांक अका-भू.सं.-कावि-१३९-२०२४.—

ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम-३ च्या पत्रकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त अधिसूचना ” असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त प्रयोजनासाठी एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समूचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समूचित शासन असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “ उक्त जमीन ” असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त सार्वजनिक प्रयोजन ” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची-तीनमध्ये दिलेली आहेत. (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत.) ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची-चारमध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे. (नियुक्त करणे आवश्यक असेल तर, या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा.) ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश “ उक्त नियम ” असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप नियम (३) द्वारे विहीत केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकारी यांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक २-४७-२०२३-२०२४, मौजा आयता, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ

| अ. क्र. | घर क्रमांक मालमता क्रमांक | अस्तित्वात असलेले बांधकाम क्षेत्र मोजणीनुसार | अस्तित्वात असलेले खुले क्षेत्र | संपादित करावयाचे एकूण क्षेत्रफळ |
|---------|------------------------------|---|-----------------------------------|------------------------------------|
| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १ | १ | ०.०० | २८.०० | २८.०० |
| २ | २ | ०.०० | २८.०० | २८.०० |
| ३ | ३ | ४७.०० | ३१.०० | ७८.०० |
| ४ | ४ | १४.०० | २३.०० | ३७.०० |
| ५ | ५ | २८.०० | १७.०० | ४५.०० |
| ६ | ६ | २८.०० | १७.०० | ४५.०० |
| ७ | ७ | ७०.०० | ८५.०० | १५५.०० |
| ८ | ८ | ४७.०० | २९.०० | ७६.०० |
| ९ | ९ | ५८.०० | १३.०० | ७१.०० |
| १० | १० | ००० | ८०.०० | ८०.०० |
| ११ | ११ | ४५.०० | ९५.०० | १४०.०० |
| १२ | १२ | ४९.०० | ०.०० | ४९.०० |
| १३ | १३ | ९८.०० | ८.०० | १०६.०० |
| १४ | १४ | ४०.०० | २१.०० | ६१.०० |
| १५ | १५ | ५३.०० | २१.०० | ७४.०० |
| १६ | १६ | १४.०० | १०९.०० | १२३.०० |
| १७ | १७ | ११.०० | ३४.०० | ४५.०० |
| १८ | १८ | ९.०० | २६.०० | ३५.०० |
| १९ | १९ | ३७.०० | २.०० | ३९.०० |
| २० | २० | ९.०० | ३२.०० | ४१.०० |
| २१ | २१ | ६०.०० | २४.०० | ८४.०० |
| २२ | २२ | १२८.०० | ०.०० | १२८.०० |
| २३ | २३ | १२८.०० | ००० | १२८.०० |
| २४ | २४ | ८०.०० | ५७.०० | १३७.०० |
| २५ | २५ | १३७.०० | ००० | १३७.०० |
| २६ | २६ | १४५.०० | ४४.०० | १८९.०० |
| २७ | २७ | ४५.०० | ३३.०० | ७८.०० |
| २८ | २८ | ३३.०० | ९.०० | ४२.०० |
| २९ | २९ | ०.०० | ५७.०० | ५७.०० |
| ३० | ३० | ५७.०० | ०.०० | ५७.०० |
| ३१ | ३१ | ७०.०० | ०.०० | ७०.०० |
| ३२ | ३२ | ५७.०० | ०.०० | ५७.०० |
| ३३ | ३३ | ३३.०० | १६.०० | ४९.०० |
| ३४ | ३४ | १९.०० | ०.०० | १९.०० |
| ३५ | ३५ | ५२.०० | ०.०० | ५२.०० |
| ३६ | ३६ | ५९.०० | ०.०० | ५९.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|------|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ३७ | ३७ | ८४.४० | १२२.०० | २०६.०० |
| ३८ | ३८ | १२३.०० | ८९.०० | २१२.०० |
| ३९ | ३९ | ३९.०० | ७२.०० | १११.०० |
| ४० | ४० | ४०.०० | ०.०० | ४०.०० |
| ४१ | ४१ | २८.०० | १३४.०० | १६२.०० |
| ४२ | ४२ | २६.०० | ९०.०० | ११६.०० |
| | ४३ | ८३.०० | ५.०० | ८८.०० |
| ४३ | ४३/१ | २३.०० | १८.०० | ४१.०० |
| | ४३/२ | ०.०० | ४५.०० | ४५.०० |
| ४४ | ४४ | ८१.०० | ०.०० | ८१.०० |
| ४५ | ४५ | ३५.०० | ०.०० | ३५.०० |
| ४६ | ४६ | ११.०० | २४.०० | ३५.०० |
| ४७ | ४७ | ३५.०० | ००० | ३५.०० |
| ४८ | ४८ | ११.०० | २४.०० | ३५.०० |
| ४९ | ४९ | ०.०० | १६४.०० | १६४.०० |
| ५० | ५० | ०.०० | १६४.०० | १६४.०० |
| ५१ | ५१ | ५९.०० | १०५.०० | १६४.०० |
| ५२ | ५२ | ००'० | १६४.०० | १६४.०० |
| ५३ | ५३ | ०.०० | १२९.०० | १२९.०० |
| ५४ | ५४ | ११.०० | ५४.०० | ६५.०० |
| ५५ | ५५ | १७.०० | ४८.०० | ६५.०० |
| ५६ | ५६ | ६७.०० | ६२.०० | १२९.०० |
| ५७ | ५७ | १२१.०० | ८०.०० | २०१.०० |
| ५८ | ५८ | ९१.०० | ९९.०० | १९०.०० |
| ५९ | ५९ | ०.०० | ८४.०० | ८४.०० |
| ६० | ६० | २६६.०० | ०.०० | २६६.०० |
| ६१ | ६१ | १११.०० | ०.०० | १११.०० |
| ६२ | ६२ | ५९.०० | ०.०० | ५९.०० |
| ६३ | ६३ | १९.०० | २०.०० | ३९.०० |
| ६४ | ६४ | ५८.०० | ४७.०० | १०५.०० |
| ६५ | ६५ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| ६६ | ६६ | ५६.०० | ०.०० | ५६.०० |
| ६७ | ६७ | १२.०० | १०.०० | २२.०० |
| ६८ | ६८ | १५.०० | ०.०० | १५.०० |
| ६९ | ६९ | ००० | २८.०० | २८.०० |
| ७० | ७० | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ७१ | ७१ | ५८.०० | ००० | ५८.०० |
| ७२ | ७२ | ४३.०० | ५.०० | ४८.०० |
| ७३ | ७३ | ४८.०० | ०.०० | ४८.०० |
| ७४ | ७४ | ५६.०० | ०.०० | ५६.०० |
| ७५ | ७५ | ३६.०० | ७५.०० | १११.०० |
| ७६ | ७६ | ११.०० | ३४.०० | ४५.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ७७ | ७७ | ३६.०० | २०.०० | ५६.०० |
| ७८ | ७८ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| ७९ | ७९ | १३.०० | ९८.०० | १११.०० |
| ८० | ८० | १३.०० | ८०.०० | ९३.०० |
| ८१ | ८१ | ०.०० | ९३.०० | ९३.०० |
| ८२ | ८२ | ३३.०० | ९०.०० | १२३.०० |
| ८३ | ८३ | २१.०० | ६३.०० | ८४.०० |
| ८४ | ८४ | ३३.०० | ४१.०० | ७४.०० |
| ८५ | ८५ | १७.०० | ५४.०० | ७१.०० |
| ८६ | ८६ | १४.०० | २४.०० | ३८.०० |
| ८७ | ८७ | ११.०० | २७.०० | ३८.०० |
| ८८ | ८८ | १२.०० | २६.०० | ३८.०० |
| ८९ | ८९ | ११.०० | ८.०० | १९.०० |
| ९० | ९० | ४८.०० | ०.०० | ४८.०० |
| ९१ | ९१ | ४०.०० | २७.०० | ६७.०० |
| ९२ | ९२ | ३३.०० | ४७.०० | ८०.०० |
| ९३ | ९३ | ९.०० | ७१.०० | ८०.०० |
| ९४ | ९४ | ६३.०० | ०.०० | ६३.०० |
| ९५ | ९५ | ६३.०० | ०.०० | ६३.०० |
| ९६ | ९६ | ९.०० | ५४.०० | ६३.०० |
| ९७ | ९७ | ३७.०० | ४१.०० | ७८.०० |
| ९८ | ९८ | २८.०० | ६५.०० | ९३.०० |
| ९९ | ९९ | ३६.०० | ७५.०० | १११.०० |
| १०० | १०० | ३०.०० | २३९.०० | २६९.०० |
| १०१ | १०१ | १११.०० | ०.०० | १११.०० |
| १०२ | १०२ | ९.०० | ४९.०० | ५८.०० |
| १०३ | १०३ | २२.०० | १७.०० | ३९.०० |
| १०४ | १०४ | ११.०० | ४१.०० | ५२.०० |
| १०५ | १०५ | ३७.०० | २८.०० | ६५.०० |
| १०६ | १०६ | २२.०० | २३.०० | ४५.०० |
| १०७ | १०७ | ९.०० | ३६.०० | ४५.०० |
| १०८ | १०८ | १३.०० | ३२.०० | ४५.०० |
| १०९ | १०९ | ११.०० | ३४.०० | ४५.०० |
| ११० | ११० | २७.०० | १८.०० | ४५.०० |
| १११ | १११ | ०.०० | १०२.०० | १०२.०० |
| ११२ | ११२ | ५३.०० | ८८.०० | १४१.०० |
| ११३ | ११३ | ४१.०० | ५५.०० | ९६.०० |
| ११४ | ११४ | १७.०० | २१५.०० | २३२.०० |
| ११५ | ११५ | १७.०० | १४६.०० | १६३.०० |
| ११६ | ११६ | ९.०० | १९.०० | २८.०० |
| ११७ | ११७ | ३३.०० | ५१.०० | ८४.०० |
| ११८ | ११८ | ३१.०० | ००० | ३१.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ११९ | ११९ | ९.०० | १०८.०० | ११७.०० |
| १२० | १२० | ११.०० | १९.०० | ३०.०० |
| १२१ | १२१ | १३.०० | २०.०० | ३३.०० |
| १२२ | १२२ | १४.०० | ०.०० | १४.०० |
| १२३ | १२३ | ११.०० | २२.०० | ३३.०० |
| १२४ | १२४ | १५.०० | २२.०० | ३७.०० |
| १२५ | १२५ | ९.०० | १०.०० | १९.०० |
| १२६ | १२६ | ७४.०० | १५.०० | ८९.०० |
| १२७ | १२७ | २३.०० | १८.०० | ४१.०० |
| १२८ | १२८ | ३३.०० | २३.०० | ५६.०० |
| १२९ | १२९ | ६४.०० | ६.०० | ७०.०० |
| १३० | १३० | ५८.०० | १२८.०० | १८६.०० |
| १३१ | १३१ | ९५.०० | ९१.०० | १८६.०० |
| १३२ | १३२ | १८१.०० | ००० | १८१.०० |
| १३३ | १३३ | ३५.०० | ९३.०० | १२८.०० |
| १३४ | १३४ | ३६.०० | २०६.०० | २४२.०० |
| १३५ | १३५ | ०.०० | २४.०० | २४.०० |
| १३६ | १३६ | २४.०० | ००'० | २४.०० |
| १३७ | १३७ | ९.०० | ४२.०० | ५१.०० |
| १३८ | १३८ | १७.०० | ४४.०० | ६१.०० |
| १३९ | १३९ | ५६.०० | १८.०० | ७४.०० |
| १४० | १४० | ३०.०० | ७०.०० | १००.०० |
| १४१ | १४१ | ०.०० | ५०.०० | ५०.०० |
| १४२ | १४२ | ३३.०० | १०५.०० | १३८.०० |
| १४३ | १४३ | ४१.०० | ८८.०० | १२९.०० |
| १४४ | १४४ | ६१.०० | ०.०० | ६१.०० |
| १४५ | १४५ | ९.०० | २६.०० | ३५.०० |
| १४६ | १४६ | ३३.०० | ४१.०० | ७४.०० |
| १४७ | १४७ | २८.०० | ००० | २८.०० |
| १४८ | १४८ | १४६.०० | ००० | १४६.०० |
| १४९ | १४९ | ३७.०० | ००० | ३७.०० |
| १५० | १५० | ३५.०० | ८८.०० | १२३.०० |
| १५१ | १५१ | २३.०० | ०.०० | २३.०० |
| १५२ | १५२ | २६.०० | १३.०० | ३९.०० |
| १५३ | १५३ | २५.०० | ८६.०० | १११.०० |
| १५४ | १५४ | ४०.०० | १९४.०० | २३४.०० |
| १५५ | १५५ | ३९.०० | १५६.०० | १९५.०० |
| १५६ | १५६ | १०३.०० | २.०० | १०५.०० |
| १५७ | १५७ | ५०.०० | १५.०० | ६५.०० |
| १५८ | १५८ | ४१.०० | २०.०० | ६१.०० |
| १५९ | १५९ | ३७.०० | २८.०० | ६५.०० |
| १६० | १६० | ०.०० | ७२.०० | ७२.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| १६१ | १६१ | ००० | ६५.०० | ६५.०० |
| १६२ | १६२ | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| १६३ | १६३ | ४६.०० | ७५.०० | १२१.०० |
| १६४ | १६४ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| १६५ | १६५ | २८.०० | १३९.०० | १६७.०० |
| १६६ | १६६ | ७८.०० | ६१.०० | १३९.०० |
| १६७ | १६७ | ५३.०० | १५६.०० | २०९.०० |
| १६८ | १६८ | ०.०० | ३६.०० | ३६.०० |
| १६९ | १६९ | ३९.०० | १५४.०० | १९३.०० |
| १७० | १७० | ०.०० | १३०.०० | १३०.०० |
| १७१ | १७१ | २७.०० | ५४.०० | ८१.०० |
| १७२ | १७२ | ७८.०० | ०.०० | ७८.०० |
| १७३ | १७३ | ३९.०० | ०.०० | ३९.०० |
| १७४ | १७४ | २१.०० | ४९.०० | ७०.०० |
| १७५ | १७५ | ३२.०० | ५२.०० | ८४.०० |
| १७६ | १७६ | ०.०० | ९२.०० | ९२.०० |
| १७७ | १७७ | ८४.०० | ८.०० | ९२.०० |
| १७८ | १७८ | ३७.०० | ००० | ३७.०० |
| १७९ | १७९ | ७८.०० | ०.०० | ७८.०० |
| १८० | १८० | ११.०० | ५५.०० | ६६.०० |
| १८१ | १८१ | २०.०० | ६५.०० | ८५.०० |
| १८२ | १८२ | २५.०० | ६०.०० | ८५.०० |
| १८३ | १८३ | ३६.०० | ००० | ३६.०० |
| १८४ | १८४ | २९.०० | ३१.०० | ६०.०० |
| १८५ | १८५ | ३०.०० | ०.०० | ३०.०० |
| १८६ | १८६ | १४.०० | १६.०० | ३०.०० |
| १८७ | १८७ | १९२.०० | ११५.०० | ३०७.०० |
| १८८ | १८८ | १८.०० | ६३.०० | ८१.०० |
| १८९ | १८९ | ४२.०० | १४.०० | ५६.०० |
| १९० | १९० | १७.०० | ३९.०० | ५६.०० |
| १९१ | १९१ | ७०.०० | ०.०० | ७०.०० |
| १९२ | १९२ | ७०.०० | ०.०० | ७०.०० |
| १९३ | १९३ | २४.०० | ०.०० | २४.०० |
| १९४ | १९४ | २४.०० | ०.०० | २४.०० |
| १९५ | १९५ | २२.०० | ६२.०० | ८४.०० |
| १९६ | १९६ | ४५.०० | ०.०० | ४५.०० |
| १९७ | १९७ | ९.०० | ३५.०० | ४४.०० |
| १९८ | १९८ | ९.०० | ३५.०० | ४४.०० |
| १९९ | १९९ | ९.०० | ३३.०० | ४२.०० |
| २०० | २०० | २२.०० | ३४.०० | ५६.०० |
| २०१ | २०१ | ३२.०० | १९.०० | ५१.०० |

अनुसूची-एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-------|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २०२ | २०२ | १२१.०० | १५८.०० | २७९.०० |
| २०३ | २०३ | १०.०० | ३१.०० | ४१.०० |
| २०४ | २०४ | १३.०० | २८.०० | ४१.०० |
| २०५ | २०५ | ११.०० | ७०.०० | ८१.०० |
| २०६ | २०६ | १६७.०० | ११२.०० | २७९.०० |
| २०७ | २०७ | ९.०० | ५७.०० | ६६.०० |
| २०८ | २०८ | २३.०० | १३२.०० | १५५.०० |
| २०९ | २०९ | ०.०० | ४४.०० | ४४.०० |
| २१० | २१० | ११७.०० | २२.०० | १३९.०० |
| २११ | २११ | २८.०० | ३८.०० | ६६.०० |
| २१२ | २१२ | १३.०० | ४३.०० | ५६.०० |
| | २१२/१ | १६०.०० | ०.०० | १६०.०० |
| | २१२/२ | ८५.०० | ०.०० | ८५.०० |
| २१३ | २१३ | ९.०० | ४७.०० | ५६.०० |
| २१४ | २१४ | २९.०० | २७.०० | ५६.०० |
| २१५ | २१५ | ००० | २६.०० | २६.०० |
| २१६ | २१६ | ५२.०० | १३.०० | ६५.०० |
| २१७ | २१७ | ३६.०० | ०.०० | ३६.०० |
| २१८ | २१८ | ३३.०० | ०.०० | ३३.०० |
| २१९ | २१९ | २२.०० | ६०.०० | ८२.०० |
| २२० | २२० | ९.०० | ३३.०० | ४२.०० |
| २२१ | २२१ | ०.०० | ४२.०० | ४२.०० |
| २२२ | २२२ | ४०.०० | ४९.०० | ८९.०० |
| २२३ | २२३ | २८.०० | ३३.०० | ६१.०० |
| २२४ | २२४ | १३.०० | ०.०० | १३.०० |
| २२५ | २२५ | २३.०० | ३८.०० | ६१.०० |
| २२६ | २२६ | ८.०० | १०.०० | १८.०० |
| २२७ | २२७ | ११.०० | ६७.०० | ७८.०० |
| २२८ | २२८ | ७८.०० | ०.०० | ७८.०० |
| २२९ | २२९ | ३७.०० | ६३.०० | १००.०० |
| २३० | २३० | १८.०० | ७४.०० | ९२.०० |
| २३१ | २३१ | १८.०० | ५५.०० | ७३.०० |
| २३२ | २३२ | ४३.०० | २२.०० | ६५.०० |
| २३३ | २३३ | ४६.०० | ११७.०० | १६३.०० |
| २३४ | २३४ | ९.०० | ४७.०० | ५६.०० |
| २३५ | २३५ | १७.०० | ४५.०० | ६२.०० |
| २३६ | २३६ | ६५.०० | २३.०० | ८८.०० |
| २३७ | २३७ | ६२.०० | ००० | ६२.०० |
| २३८ | २३८ | ३३.०० | २३.०० | ५६.०० |
| २३९ | २३९ | ०.०० | ८४.०० | ८४.०० |
| २४० | २४० | ३३.०० | १२.०० | ४५.०० |

अनुसूची-एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २४१ | २४१ | १३.०० | ७९.०० | ९२.०० |
| २४२ | २४२ | १३.०० | ८३.०० | ९६.०० |
| २४३ | २४३ | २८.०० | २८.०० | ५६.०० |
| २४४ | २४४ | २८.०० | २८.०० | ५६.०० |
| २४५ | २४५ | २५.०० | १३.०० | ३८.०० |
| २४६ | २४६ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| २४७ | २४७ | २८.०० | १५८.०० | १८६.०० |
| २४८ | २४८ | ३६.०० | ०.०० | ३६.०० |
| २४९ | २४९ | ०.०० | १३०.०० | १३०.०० |
| २५० | २५० | ११.०० | ३८.०० | ४९.०० |
| २५१ | २५१ | २७.०० | २२.०० | ४९.०० |
| २५२ | २५२ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| २५३ | २५३ | १२.०० | १०.०० | २२.०० |
| २५४ | २५४ | ६८.०० | ००० | ६८.०० |
| २५५ | २५५ | ३३.०० | १८.०० | ५१.०० |
| २५६ | २५६ | ३३.०० | १८.०० | ५१.०० |
| २५७ | २५७ | ३३.०० | ३२.०० | ६५.०० |
| २५८ | २५८ | ९.०० | ३३.०० | ४२.०० |
| २५९ | २५९ | १३.०० | २९.०० | ४२.०० |
| २६० | २६० | २७.०० | ५.०० | ३२.०० |
| २६१ | २६१ | ३३.०० | ३४.०० | ६७.०० |
| २६२ | २६२ | १०७.०० | ००० | १०७.०० |
| २६३ | २६३ | ०.०० | ६७.०० | ६७.०० |
| २६४ | २६४ | ०.०० | ६७.०० | ६७.०० |
| २६५ | २६५ | ३६.०० | ५७.०० | ९३.०० |
| २६६ | २६६ | ०.०० | ६७.०० | ६७.०० |
| २६७ | २६७ | १११.०० | ००० | १११.०० |
| २६८ | २६८ | ०.०० | ५८.०० | ५८.०० |
| २६९ | २६९ | ५८.०० | ००० | ५८.०० |
| २७० | २७० | ५०.०० | १५.०० | ६५.०० |
| २७१ | २७१ | ५०.०० | ०.०० | ५०.०० |
| २७२ | २७२ | ५०.०० | ०.०० | ५०.०० |
| २७३ | २७३ | ५०.०० | ०.०० | ५०.०० |
| २७४ | २७४ | ११.०० | २६.०० | ३७.०० |
| २७५ | २७५ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| २७६ | २७६ | २४.०० | १०१.०० | १२५.०० |
| २७७ | २७७ | ९.०० | ५.०० | १४.०० |
| २७८ | २७८ | ३८.०० | ०.०० | ३८.०० |
| २७९ | २७९ | २२.०० | ६.०० | २८.०० |
| २८० | २८० | २८.०० | ०.०० | २८.०० |
| २८१ | २८१ | ३३.०० | ०.०० | ३३.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-------|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| २८२ | २८२ | ३३.०० | ६३.०० | ९६.०० |
| २८३ | २८३ | ४२.०० | ०.०० | ४२.०० |
| २८४ | २८४ | २१.०० | ०.०० | २१.०० |
| २८५ | २८५ | ९.०० | २८.०० | ३७.०० |
| २८६ | २८६ | १४.०० | २७.०० | ४१.०० |
| २८७ | २८७ | ००० | २३.०० | २३.०० |
| २८८ | २८८ | ३७.०० | ४७.०० | ८४.०० |
| २८९ | २८९ | २५.०० | ५.०० | ३०.०० |
| २९० | २९० | २९.०० | २.०० | ३१.०० |
| २९१ | २९१ | २२.०० | २०.०० | ४२.०० |
| २९२ | २९२ | ७८.०० | ५०.०० | १२८.०० |
| २९३ | २९३ | ३८.०० | २६.०० | ६४.०० |
| २९४ | २९४ | ३६.०० | ०.०० | ३६.०० |
| २९५ | २९५ | ०.०० | १६४.०० | १६४.०० |
| २९६ | २९६ | १७.०० | १४.०० | ३१.०० |
| २९७ | २९७ | १७.०० | १४.०० | ३१.०० |
| २९८ | २९८ | ३७.०० | २८.०० | ६५.०० |
| २९९ | २९९ | २१.०० | १६.०० | ३७.०० |
| ३०० | ३०० | २८.०० | ११.०० | ३९.०० |
| ३०१ | ३०१ | ११.०० | ४८.०० | ५९.०० |
| ३०२ | ३०२ | २८.०० | ११.०० | ३९.०० |
| ३०३ | ३०३ | ९.०० | ३२.०० | ४१.०० |
| ३०४ | ३०४ | ०.०० | ६५.०० | ६५.०० |
| ३०५ | ३०५ | ०.०० | ४१.०० | ४१.०० |
| ३०६ | ३०६ | ०.०० | ४१.०० | ४१.०० |
| ३०७ | ३०७ | २०९.०० | २५१.०० | ४६०.०० |
| ३०८ | ३०८ | २८.०० | ५.०० | ३३.०० |
| ३०९ | ३०९ | २१.०० | ४६.०० | ६७.०० |
| ३१० | ३१० | २७.०० | ०.०० | २७.०० |
| ३११ | ३११ | ८५.०० | ०.०० | ८५.०० |
| ३१२ | ०.०० | ०.०० | ०.०० | ०.०० |
| ३१३ | ३१३ | ३९.०० | ०.०० | ३९.०० |
| ३१४ | ३१४ | ४९.०० | १६०.०० | २०९.०० |
| ३१५ | ३१५ | १२.०० | २३.०० | ३५.०० |
| ३१६ | ३१६ | १२.०० | २३.०० | ३५.०० |
| ३१७ | ३१७ | ०.०० | ५७.०० | ५७.०० |
| ३१८ | ३१८ | १३.०० | २०.०० | ३३.०० |
| ३१९ | ३१९ | १३.०० | २३.०० | ३६.०० |
| | ३१९/१ | २६.०० | ३.०० | २९.०० |
| ३२० | ३२० | ३३.०० | ०.०० | ३३.०० |
| ३२१ | ३२१ | ३५.०० | ०.०० | ३५.०० |

अनुसूची—एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ३२२ | ३२२ | २४.०० | ११.०० | ३५.०० |
| ३२३ | ३२३ | २६.०० | ७.०० | ३३.०० |
| ३२४ | ३२४ | ५६.०० | १७.०० | ७३.०० |
| ३२५ | ३२५ | ६१.०० | ०.०० | ६१.०० |
| ३२६ | ३२६ | १९.०० | ७४.०० | ९३.०० |
| ३२७ | ३२७ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| ३२८ | ३२८ | ०.०० | २६६.०० | २६६.०० |
| ३२९ | ३२९ | २२.०० | २४४.०० | २६६.०० |
| ३३० | ३३० | ८०.०० | १८६.०० | २६६.०० |
| ३३१ | ३३१ | ७१.०० | १९५.०० | २६६.०० |
| ३३२ | ३३२ | ४१.०० | २२५.०० | २६६.०० |
| ३३३ | ३३३ | ४३.०० | २२३.०० | २६६.०० |
| ३३४ | ३३४ | ६७.०० | १९९.०० | २६६.०० |
| ३३५ | ३३५ | ७८.०० | ५६.०० | १३४.०० |
| ३३६ | ३३६ | ३१.०० | २.०० | ३३.०० |
| ३३७ | ३३७ | ३६.०० | ०.०० | ३६.०० |
| ३३८ | ३३८ | ५४.०० | २०.०० | ७४.०० |
| ३३९ | ३३९ | ९.०० | १४.०० | २३.०० |
| ३४० | ३४० | ३३.०० | २.०० | ३५.०० |
| ३४१ | ३४१ | ४६.०० | ४७.०० | ९३.०० |
| ३४२ | ३४२ | २२.०० | ४७.०० | ६९.०० |
| ३४३ | ३४३ | ११.०० | ५६.०० | ६७.०० |
| ३४४ | ३४४ | १३.०० | ५४.०० | ६७.०० |
| ३४५ | ३४५ | ०.०० | १६७.०० | १६७.०० |
| ३४६ | ३४६ | ०.०० | १६७.०० | १६७.०० |
| ३४७ | ३४७ | ०.०० | ५६.०० | ५६.०० |
| ३४८ | ३४८ | ३३.०० | ५१.०० | ८४.०० |
| ३४९ | ३४९ | ११.०० | ७३.०० | ८४.०० |
| ३५० | ३५० | ३७.०० | ७४.०० | १११.०० |
| ३५१ | ३५१ | ६६.०० | ०.०० | ६६.०० |
| ३५२ | ३५२ | ६६.०० | ०.०० | ६६.०० |
| ३५३ | ३५३ | २५.०० | ४८.०० | ७३.०० |
| ३५४ | ३५४ | ३८.०० | ३५.०० | ७३.०० |
| ३५५ | ३५५ | ८९.०० | ०.०० | ८९.०० |
| ३५६ | ३५६ | ८९.०० | ०.०० | ८९.०० |
| ३५७ | ३५७ | ३०.०० | ७१.०० | १०१.०० |
| ३५८ | ३५८ | ५८.०० | ४३.०० | १०१.०० |
| ३५९ | ३५९ | १७.०० | ८४.०० | १०१.०० |
| ३६० | ३६० | ४३.०० | ९७.०० | १४०.०० |
| ३६१ | ३६१ | ०.०० | ४७.०० | ४७.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-------|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ३६२ | ३६२ | ३७.०० | २२.०० | ५९.०० |
| ३६३ | ३६३ | १८.०० | ५७.०० | ७५.०० |
| ३६४ | ३६४ | १९.०० | १८.०० | ३७.०० |
| ३६५ | ३६५ | ११.०० | २८.०० | ३९.०० |
| ३६६ | ३६६ | ३६.०० | ३६.०० | ७२.०० |
| ३६७ | ३६७ | १३.०० | ६७.०० | ८०.०० |
| ३६८ | ३६८ | २४.०० | १६४.०० | १८८.०० |
| ३६९ | ३६९ | ७०.०० | १८५.०० | २५५.०० |
| ३७० | ३७० | ५६.०० | ८९.०० | १४५.०० |
| ३७१ | ३७१ | ७९.०० | ०.०० | ७९.०० |
| ३७२ | ३७२ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| | ३७२/२ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| ३७३ | ३७३ | ०.०० | ९२.०० | ९२.०० |
| ३७४ | ३७४ | २८.०० | ०.०० | २८.०० |
| ३७५ | ३७५ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ३७६ | ३७६ | १७.०० | ३९.०० | ५६.०० |
| ३७७ | ३७७ | १५.०० | ०.०० | १५.०० |
| ३७८ | ३७८ | १५.०० | ०.०० | १५.०० |
| ३७९ | ३७९ | १७.०० | १३.०० | ३०.०० |
| ३८० | ३८० | १९.०० | १.०० | २०.०० |
| ३८१ | ३८१ | १२.०० | ०.०० | १२.०० |
| ३८२ | ३८२ | २०.०० | ०.०० | २०.०० |
| ३८३ | ३८३ | १०.०० | ३७.०० | ४७.०० |
| ३८४ | ३८४ | २१.०० | ११.०० | ३२.०० |
| ३८५ | ३८५ | ९.०० | २३.०० | ३२.०० |
| ३८६ | ३८६ | १३.०० | ३४.०० | ४७.०० |
| ३८७ | ३८७ | १३.०० | ३४.०० | ४७.०० |
| ३८८ | ३८८ | ४५.०० | ११.०० | ५६.०० |
| ३८९ | ३८९ | ३९.०० | ७.०० | ४६.०० |
| ३९० | ३९० | ११.०० | १५.०० | २६.०० |
| ३९१ | ३९१ | ०.०० | ६७.०० | ६७.०० |
| ३९२ | ३९२ | ३७.०० | ३०.०० | ६७.०० |
| ३९३ | ३९३ | १२.०० | १९.०० | ३१.०० |
| ३९४ | ३९४ | १३.०० | १८.०० | ३१.०० |
| ३९५ | ३९५ | १३.०० | २०.०० | ३३.०० |
| ३९६ | ३९६ | ०.०० | ८४.०० | ८४.०० |
| ३९७ | ३९७ | २८.०० | ५.०० | ३३.०० |
| ३९८ | ३९८ | ११.०० | ४३.०० | ५४.०० |
| ३९९ | ३९९ | ३७.०० | २१.०० | ५८.०० |
| ४०० | ४०० | ७५.०० | ०.०० | ७५.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ४०१ | ४०१ | १३.०० | ११०.०० | १२३.०० |
| ४०२ | ४०२ | ४२.०० | ४२.०० | ८४.०० |
| ४०३ | ४०३ | १९.०० | ६८.०० | ८७.०० |
| ४०४ | ४०४ | ३४.०० | ८५.०० | ११९.०० |
| ४०५ | ४०५ | २८.०० | ९.०० | ३७.०० |
| ४०६ | ४०६ | ३२.०० | ३५.०० | ६७.०० |
| ४०७ | ४०७ | २२.०० | २७.०० | ४९.०० |
| ४०८ | ४०८ | ७५.०० | ०.०० | ७५.०० |
| ४०९ | ४०९ | १९.०० | ३.०० | २२.०० |
| ४१० | ४१० | ११.०० | ७४.०० | ८५.०० |
| ४११ | ४११ | १३.०० | ६१.०० | ७४.०० |
| ४१२ | ४१२ | १४.०० | ५६.०० | ७०.०० |
| ४१३ | ४१३ | १९.०० | १३.०० | ३२.०० |
| ४१४ | ४१४ | १३.०० | २८.०० | ४१.०० |
| ४१५ | ४१५ | ४१.०० | १७.०० | ५८.०० |
| ४१६ | ४१६ | ५५.०० | ०.०० | ५५.०० |
| ४१७ | ४१७ | ८८.०० | ५०.०० | १३८.०० |
| ४१८ | ४१८ | २२.०० | ३१.०० | ५३.०० |
| ४१९ | ४१९ | ०.०० | ९५.०० | ९५.०० |
| ४२० | ४२० | ४६.०० | १२.०० | ५८.०० |
| ४२१ | ४२१ | ३९.०० | १५३.०० | १९२.०० |
| ४२२ | ४२२ | ८९.०० | ८२.०० | १७१.०० |
| ४२३ | ४२३ | ३२.०० | ९२.०० | १२४.०० |
| ४२४ | ४२४ | ३१.०० | ६७.०० | ९८.०० |
| ४२५ | ४२५ | २६.०० | २.०० | २८.०० |
| ४२६ | ४२६ | ३३.०० | १२.०० | ४५.०० |
| ४२७ | ४२७ | ४५.०० | १२२.०० | १६७.०० |
| ४२८ | ४२८ | ०.०० | ९२.०० | ९२.०० |
| ४२९ | ४२९ | ०.०० | ९२.०० | ९२.०० |
| ४३० | ४३० | ९१.०० | ४९.०० | १४०.०० |
| ४३१ | ४३१ | ८५.०० | ०.०० | ८५.०० |
| ४३२ | ४३२ | ६७.०० | ०.०० | ६७.०० |
| ४३३ | ४३३ | ९.०० | ४७.०० | ५६.०० |
| ४३४ | ४३४ | ६३.०० | ८६.०० | १४९.०० |
| ४३५ | ४३५ | ५५.०० | ४६.०० | १०१.०० |
| ४३६ | ४३६ | १६.०० | २१.०० | ३७.०० |
| ४३७ | ४३७ | १६.०० | २१.०० | ३७.०० |
| ४३८ | ४३८ | ९.०० | ५.०० | १४.०० |
| ४३९ | ४३९ | ९.०० | ७५.०० | ८४.०० |
| ४४० | ४४० | १४.०० | ४२.०० | ५६.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ४४१ | ४४१ | ११.०० | ५९.०० | ७०.०० |
| ४४२ | ४४२ | ३७.०० | ३३.०० | ७०.०० |
| ४४३ | ४४३ | ११.०० | २६.०० | ३७.०० |
| ४४४ | ४४४ | ४८.०० | ३६.०० | ८४.०० |
| ४४५ | ४४५ | ५२.०० | १९८.०० | २५०.०० |
| ४४६ | ४४६ | ३७.०० | १.०० | ३८.०० |
| ४४७ | ४४७ | ८४.०० | १०२.०० | १८६.०० |
| ४४८ | ४४८ | ३०.०० | ३०.०० | ६०.०० |
| ४४९ | ४४९ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ४५० | ४५० | ३९.०० | ०.०० | ३९.०० |
| ४५१ | ४५१ | १३.०० | ४१.०० | ५४.०० |
| ४५२ | ४५२ | १४.०० | ७०.०० | ८४.०० |
| ४५३ | ४५३ | ४१.०० | ४२.०० | ८३.०० |
| ४५४ | ४५४ | १३.०० | २.०० | १५.०० |
| ४५५ | ४५५ | १०७.०० | ०.०० | १०७.०० |
| ४५६ | ४५६ | ३८.०० | ०.०० | ३८.०० |
| ४५७ | ४५७ | ३९.०० | ६३.०० | १०२.०० |
| ४५८ | ४५८ | २७.०० | १५४.०० | १८१.०० |
| ४५९ | ४५९ | ०.०० | ६२.०० | ६२.०० |
| ४६० | ४६० | ६२.०० | ०.०० | ६२.०० |
| ४६१ | ४६१ | १३.०० | २.०० | १५.०० |
| ४६२ | ४६२ | १३.०० | २.०० | १५.०० |
| ४६३ | ४६३ | ९.०० | २८.०० | ३७.०० |
| ४६४ | ४६४ | १३.०० | २४.०० | ३७.०० |
| ४६५ | ४६५ | २१.०० | ७२.०० | ९३.०० |
| ४६६ | ४६६ | १४.०० | ५६.०० | ७०.०० |
| ४६७ | ४६७ | ९.०० | ८४.०० | ९३.०० |
| ४६८ | ४६८ | ३१.०० | १५५.०० | १८६.०० |
| ४६९ | ४६९ | ३३.०० | १६६.०० | १९९.०० |
| ४७० | ४७० | २८.०० | १७६.०० | २०४.०० |
| ४७१ | ४७१ | ११.०० | १५६.०० | १६७.०० |
| ४७२ | ४७२ | ३३.०० | १५३.०० | १८६.०० |
| ४७३ | ४७३ | १३.०० | २४.०० | ३७.०० |
| ४७४ | ४७४ | ९.०० | ४१.०० | ५०.०० |
| ४७५ | ४७५ | ३३.०० | ९.०० | ४२.०० |
| ४७६ | ४७६ | १४.०० | १३९.०० | १५३.०० |
| ४७७ | ४७७ | १३१.०० | २२.०० | १५३.०० |
| ४७८ | ४७८ | १३.०० | १४०.०० | १५३.०० |
| ४७९ | ४७९ | ११.०० | २६.०० | ३७.०० |
| ४८० | ४८० | ११.०० | १४२.०० | १५३.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ४८१ | ४८१ | ३३.०० | ९२.०० | १२५.०० |
| ४८२ | ४८२ | २१.०० | ३५.०० | ५६.०० |
| ४८३ | ४८३ | १४.०० | २३.०० | ३७.०० |
| ४८४ | ४८४ | २१.०० | १६.०० | ३७.०० |
| ४८५ | ४८५ | ११.०० | ४५.०० | ५६.०० |
| ४८६ | ४८६ | ९.०० | २८.०० | ३७.०० |
| ४८७ | ४८७ | ६७.०० | ३७९.०० | ४४६.०० |
| ४८८ | ४८८ | २१.०० | ३५.०० | ५६.०० |
| ४८९ | ४८९ | १७.०० | ४१.०० | ५८.०० |
| ४९० | ४९० | १३.०० | ८५.०० | ९८.०० |
| ४९१ | ४९१ | १२.०० | ६६.०० | ७८.०० |
| ४९२ | ४९२ | ११.०० | ६८.०० | ७९.०० |
| ४९३ | ४९३ | १६.०० | ६३.०० | ७९.०० |
| ४९४ | ४९४ | १३.०० | ६६.०० | ७९.०० |
| ४९५ | ४९५ | १७.०० | ३४.०० | ५१.०० |
| ४९६ | ४९६ | ११.०० | ४५.०० | ५६.०० |
| ४९७ | ४९७ | १२.०० | ७.०० | १९.०० |
| ४९८ | ४९८ | ११.०० | २६.०० | ३७.०० |
| ४९९ | ४९९ | १६.०० | २१.०० | ३७.०० |
| ५०० | ५०० | ०.०० | ९६.०० | ९६.०० |
| ५०१ | ५०१ | ३३.०० | १६.०० | ४९.०० |
| ५०२ | ५०२ | ०.०० | ९२.०० | ९२.०० |
| ५०३ | ५०३ | ११.०० | ८५.०० | ९६.०० |
| ५०४ | ५०४ | १५.०० | १३.०० | २८.०० |
| ५०५ | ५०५ | १७.०० | २०.०० | ३७.०० |
| ५०६ | ५०६ | ११.०० | ३१.०० | ४२.०० |
| ५०७ | ५०७ | १५.०० | २७.०० | ४२.०० |
| ५०८ | ५०८ | १२.०० | ३.०० | १५.०० |
| ५०९ | ५०९ | ९.०० | ८४.०० | ९३.०० |
| ५१० | ५१० | १३.०० | ८०.०० | ९३.०० |
| ५११ | ५११ | ९.०० | ५४.०० | ६३.०० |
| ५१२ | ५१२ | २२.०० | १५.०० | ३७.०० |
| ५१३ | ५१३ | ९.०० | ७४.०० | ८३.०० |
| ५१४ | ५१४ | ०.०० | ८४.०० | ८४.०० |
| ५१५ | ५१५ | १३.०० | १२५.०० | १३८.०० |
| ५१६ | ५१६ | ११.०० | ३८.०० | ४९.०० |
| ५१७ | ५१७ | ९.०० | १६.०० | २५.०० |
| ५१८ | ५१८ | ६०.०० | ४९.०० | १०९.०० |
| ५१९ | ५१९ | ०.०० | ६३.०० | ६३.०० |
| ५२० | ५२० | ९.०० | २८.०० | ३७.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ५२१ | ५२१ | २०.०० | २२.०० | ४२.०० |
| ५२२ | ५२२ | ४५.०० | ८०.०० | १२५.०० |
| ५२३ | ५२३ | ९.०० | ९५.०० | १०४.०० |
| ५२४ | ५२४ | ९.०० | ७९.०० | ८८.०० |
| ५२५ | ५२५ | ११.०० | ७७.०० | ८८.०० |
| ५२६ | ५२६ | ०.०० | १८४.०० | १८४.०० |
| ५२७ | ५२७ | ६१.०० | ३४८.०० | ४०९.०० |
| ५२८ | ५२८ | ४१.०० | ५१.०० | ९२.०० |
| ५२९ | ५२९ | ५८.०० | २३.०० | ८१.०० |
| ५३० | ५३० | ५८.०० | १२.०० | ७०.०० |
| ५३१ | ५३१ | ३७.०० | ४९.०० | ८६.०० |
| ५३२ | ५३२ | ५८.०० | ३४.०० | ९२.०० |
| ५३३ | ५३३ | ३७.०० | ६१.०० | ९८.०० |
| ५३४ | ५३४ | ९.०० | ७६.०० | ८५.०० |
| ५३५ | ५३५ | ६७.०० | ६७.०० | १३४.०० |
| ५३६ | ५३६ | २३.०० | २७.०० | ५०.०० |
| ५३७ | ५३७ | १८.०० | ६१.०० | ७९.०० |
| ५३८ | ५३८ | ९.०० | १३२.०० | १४१.०० |
| ५३९ | ५३९ | ९.०० | ६९.०० | ७८.०० |
| ५४० | ५४० | ११.०० | ४५.०० | ५६.०० |
| ५४१ | ५४१ | १३.०० | १०१.०० | ११४.०० |
| ५४२ | ५४२ | ३७.०० | ३१.०० | ६८.०० |
| ५४३ | ५४३ | ३३.०० | २४६.०० | २७९.०० |
| ५४४ | ५४४ | ०.०० | ७८.०० | ७८.०० |
| ५४५ | ५४५ | १३.०० | २१०.०० | २२३.०० |
| ५४६ | ५४६ | ०.०० | २६५.०० | २६५.०० |
| ५४७ | ५४७ | ५८.०० | ४७.०० | १०५.०० |
| ५४८ | ५४८ | ११.०० | ५७.०० | ६८.०० |
| ५४९ | ५४९ | ११.०० | २४०.०० | २५१.०० |
| ५५० | ५५० | १३.०० | २१०.०० | २२३.०० |
| ५५१ | ५५१ | ९.०० | ८९.०० | ९८.०० |
| ५५२ | ५५२ | ११.०० | ८७.०० | ९८.०० |
| ५५३ | ५५३ | ४६.०० | २८.०० | ७४.०० |
| ५५४ | ५५४ | ११.०० | ६३.०० | ७४.०० |
| ५५५ | ५५५ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ५५६ | ५५६ | १३.०० | ६१.०० | ७४.०० |
| ५५७ | ५५७ | ९.०० | ७५.०० | ८४.०० |
| ५५८ | ५५८ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| ५५९ | ५५९ | १७.०० | ३३.०० | ५०.०० |
| ५६० | ५६० | १७.०० | ३३.०० | ५०.०० |

अनुसूची-एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ५६१ | ५६१ | १७.०० | ५८.०० | ७५.०० |
| ५६२ | ५६२ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| ५६३ | ५६३ | ९.०० | ००० | ९.०० |
| ५६४ | ५६४ | ००० | ३७.०० | ३७.०० |
| ५६५ | ५६५ | १३.०० | ५४.०० | ६७.०० |
| ५६६ | ५६६ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| ५६७ | ५६७ | १३.०० | ६९.०० | ८२.०० |
| ५६८ | ५६८ | १२.०० | ४४.०० | ५६.०० |
| ५६९ | ५६९ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| ५७० | ५७० | ०.० | ३७.०० | ३७.०० |
| ५७१ | ५७१ | ०.०० | १५.०० | १५.०० |
| ५७२ | ५७२ | १९.०० | १८.०० | ३७.०० |
| ५७३ | ५७३ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ५७४ | ५७४ | ००० | ३७.०० | ३७.०० |
| ५७५ | ५७५ | १७.०० | ६७.०० | ८४.०० |
| ५७६ | ५७६ | ०.०० | ३७.०० | ३७.०० |
| ५७७ | ५७७ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ५७८ | ५७८ | २८.०० | ७०.०० | ९८.०० |
| ५७९ | ५७९ | ७०.०० | १४.०० | ८४.०० |
| ५८० | ५८० | १९.०० | ००० | १९.०० |
| ५८१ | ५८१ | १९.०० | ००० | १९.०० |
| ५८२ | ५८२ | १९.०० | ४३.०० | ६२.०० |
| ५८३ | ५८३ | ४२.०० | ०.०० | ४२.०० |
| ५८४ | ५८४ | ४३.०० | ००० | ४३.०० |
| ५८५ | ५८५ | २८.०० | ७०.०० | ९८.०० |
| ५८६ | ५८६ | २२.०० | २१.०० | ४३.०० |
| ५८७ | ५८७ | ४३.०० | ०.०० | ४३.०० |
| ५८८ | ५८८ | ३१.०० | ००० | ३१.०० |
| ५८९ | ५८९ | ३१.०० | ००० | ३१.०० |
| ५९० | ५९० | ३१.०० | ०.०० | ३१.०० |
| ५९१ | ५९१ | १४.०० | ९९.०० | ११३.०० |
| ५९२ | ५९२ | १४.०० | ९९.०० | ११३.०० |
| ५९३ | ५९३ | ०.०० | ८४.०० | ८४.०० |
| ५९४ | ५९४ | १९.०० | ५४.०० | ७३.०० |
| ५९५ | ५९५ | ०.०० | ७३.०० | ७३.०० |
| ५९५ | ५९५ | २१.०० | ४९.०० | ७०.०० |
| ५९६ | ५९६ | १९.०० | ५४.०० | ७३.०० |
| ५९७ | ५९७ | १९.०० | ५४.०० | ७३.०० |
| ५९८ | ५९८ | ८५.०० | ००० | ८५.०० |
| ५९९ | ५९९ | ५८.०० | २७.०० | ८५.०० |

अनुसूची-एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|-----|---------|---------|---------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ६०० | ६०० | ००० | १७७.०० | १७७.०० |
| ६०१ | ६०१ | ०.०० | ३१८.०० | ३१८.०० |
| ६०२ | ६०२ | २९३.०० | २०३७.०० | २३३०.०० |
| ६०३ | ६०३ | ४२.०० | ६०.०० | १०२.०० |
| ६०४ | ६०४ | ०.०० | ४२.०० | ४२.०० |
| ६०५ | ६०५ | १०२.०० | ८५५.०० | ९५७.०० |
| ६०६ | ६०६ | ४५.०० | ०.०० | ४५.०० |
| ६०७ | ६०७ | १००.०० | ६७.०० | १६७.०० |
| ६०८ | ६०८ | १४.०० | ०.०० | १४.०० |
| ६०९ | ६०९ | ३७.०० | ००० | ३७.०० |
| ६१० | ६१० | १३.०० | ३८.०० | ५१.०० |
| ६११ | ६११ | ५४.०० | २०.०० | ७४.०० |
| ६१२ | ६१२ | १४.०० | ६०.०० | ७४.०० |
| ६१३ | ६१३ | ४७.०० | ०.०० | ४७.०० |
| ६१४ | ६१४ | २२.०० | १२१.०० | १४३.०० |
| ६१५ | ६१५ | २०.०० | ३०.०० | ५०.०० |
| ६१६ | ६१६ | २०.०० | ३०.०० | ५०.०० |
| ६१७ | ६१७ | २०.०० | ३०.०० | ५०.०० |
| ६१८ | ६१८ | ३३.०० | ४२.०० | ७५.०० |
| ६१९ | ६१९ | ३३.०० | ४२.०० | ७५.०० |
| ६२० | ६२० | १३.०० | ०.०० | १३.०० |
| ६२१ | ६२१ | १८.०० | ०.०० | १८.०० |
| ६२२ | ६२२ | १९.०० | ०.०० | १९.०० |
| ६२३ | ६२३ | ९३.०० | २६१.०० | ३५४.०० |
| ६२४ | ६२४ | ४८.०० | ६८.०० | ११६.०० |
| ६२५ | ६२५ | ८९.०० | ०.०० | ८९.०० |
| ६२६ | ६२६ | ३२.०० | ३३.०० | ६५.०० |
| ६२७ | ६२७ | २८.०० | २८.०० | ५६.०० |
| ६२८ | ६२८ | १९.०० | ००० | १९.०० |
| ६२९ | ६२९ | १९.०० | ०.०० | १९.०० |
| ६३० | ६३० | १९.०० | ०.०० | १९.०० |
| ६३१ | ६३१ | ३७.०० | १९.०० | ५६.०० |
| | ६३१ | ३७.०० | २३.०० | ६०.०० |
| ६३२ | ६३२ | ३२.०० | २८.०० | ६०.०० |
| ६३३ | ६३३ | ११.०० | १७.०० | २८.०० |
| ६३४ | ६३४ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| | ६३४ | ८४.०० | ०.०० | ८४.०० |
| ६३५ | ६३५ | ५८.०० | २६.०० | ८४.०० |
| ६३६ | ६३६ | १३६.०० | १०८.०० | २४४.०० |

अनुसूची—एक-चालू

| (१) | (२) | (३) चौ. मी. | (४) चौ. मी. | (५) चौ. मी. |
|-----|-----|----------------|----------------|----------------|
| | ६३६ | ५८.०० | २६.०० | ८४.०० |
| ६३७ | ६३७ | २८.०० | ००० | २८.०० |
| ६३८ | ६३८ | २२.०० | १९.०० | ४१.०० |
| ६३९ | ६३९ | २१.०० | १९९.०० | २२०.०० |
| ६४० | ६४० | १९.०० | ०.०० | १९.०० |
| ६४१ | ६४१ | ३७.०० | ०.०० | ३७.०० |
| ६४२ | ६४२ | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ६४३ | ६४३ | ४३.०० | ११०.०० | १५३.०० |
| ६४४ | ६४४ | ३७.०० | ००० | ३७.०० |
| ६४५ | ६४५ | ५४.०० | ३३२.०० | ३८६.०० |
| ६४६ | ६४६ | ६३.०० | २९.०० | ९२.०० |
| ६४७ | ६४७ | ४९.०० | ००० | ४९.०० |
| ६४८ | ६४८ | ३५.०० | ६६.०० | १०१.०० |
| ६४९ | ६४९ | १४.०० | ३२.०० | ४६.०० |
| ६५० | ६५० | २७.०० | ११६.०० | १४३.०० |
| ६५१ | ६५१ | ७९.०० | १४४.०० | २२३.०० |
| ६५२ | ६५२ | ३७.०० | ७१.०० | १०८.०० |
| ६५३ | ६५३ | २२.०० | २७५.०० | २९७.०० |
| ६५४ | ६५४ | ९२.०० | ००० | ९२.०० |
| ६५५ | ६५५ | ४६.०० | ००० | ४६.०० |
| ६५६ | ६५६ | ३१.०० | ७४.०० | १०५.०० |
| ६५७ | ६५७ | २५.०० | ३१.०० | ५६.०० |
| ६५८ | ६५८ | ४३.०० | ५०.०० | ९३.०० |
| ६५९ | ६५९ | ८४.०० | २७.०० | १११.०० |
| ६६० | ६६० | ३७.०० | ४८.०० | ८५.०० |
| ६६१ | ६६१ | १७.०० | ९१.०० | १०८.०० |
| ६६२ | ६६२ | ४९.०० | ५९.०० | १०८.०० |
| ६६३ | ६६३ | ४४.०० | ००० | ४४.०० |
| ६६४ | ६६४ | ३२.०० | ६०.०० | ९२.०० |
| ६६५ | ६६५ | ११.०० | ४५.०० | ५६.०० |
| ६६६ | ६६६ | ००० | ५६.०० | ५६.०० |
| ६६७ | ६६७ | ११.०० | ५१.०० | ६२.०० |
| ६६८ | ६६८ | ३३.०० | १२.०० | ४५.०० |
| ६६९ | ६६९ | ४१.०० | ०.०० | ४१.०० |
| ६७० | ६७० | ४६.०० | ०.०० | ४६.०० |
| | ६७० | १९.०० | ००० | १९.०० |
| ६७१ | ६७१ | २८.०० | ००० | २८.०० |
| | ६७१ | ३३.०० | १०.०० | ४३.०० |
| ६७२ | ६७२ | ८१.०० | ०.०० | ८१.०० |
| ६७३ | ६७३ | ७४.०० | २०५.०० | २७९.०० |

अनुसूची—एक—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) |
|-----|------|----------|----------|----------|
| | | चौ. मी. | चौ. मी. | चौ. मी. |
| ६७४ | ६७४ | ८४.०० | ००० | ८४.०० |
| ६७५ | ६७५ | ५८.०० | ०.०० | ५८.०० |
| ६७६ | ६७६ | १९.०० | ००० | १९.०० |
| ६७७ | ६७७ | ३७.०० | ००० | ३७.०० |
| ६७८ | ६७८ | ३९.०० | ००० | ३९.०० |
| ६७९ | ६७९ | ३७.०० | २८.०० | ६५.०० |
| | एकूण | २२८५३.०० | ३६०७२.०० | ५८९२५.०० |

अनुसूची—दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

| | |
|------------------------|---|
| प्रकल्पाचे नाव | :— निम्न पैनागंगा प्रकल्प. |
| प्रकल्प कार्याचे वर्णन | :— बुडीत क्षेत्रात येणारे गावठाणातील घरे व इतर मालमत्ता संपादीत करणेबाबत. |
| समाजाला मिळणारे लाभ | :— लाभ होणे अपेक्षित आहे. |

अनुसूची—तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

प्रस्तावित भू-संपादनामुळे बाधित व्यक्तीचे विस्थापन होते.

अनुसूची—चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश

सदर प्रकल्पास केंद्रीय पर्यावरण व वनविभाग, मंत्रालय, दिल्ली यांचे पत्र क्रमांक १२०११-६८-२००६ आय.एन.आय दिनांक १७ मे, २००७ नुसार सामाजिक अंकेशन परिणाम निर्धारणातून सूट देण्यात आली आहे.

अनुसूची—पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

| | |
|--|-------------|
| (अ) अधिकाऱ्याचे नाम पदनाम | : — निरंक — |
| (ब) अधिकाऱ्याचा कार्यालयीन पत्ता | : — निरंक — |
| (क) ज्या अधिसूचनाद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापुर्वी भरावे) | : — निरंक — |

टीप :- भूसंपादन जमिनीचा नकाशा उप-विभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांचे कार्यालयात पाहण्याकरीता उपलब्ध आहे.

यवतमाळ :
दिनांक १३ मार्च, २०२४.

डॉ. पंकज आशिया
जिल्हाधिकारी,
यवतमाळ.

भाग १ (अ. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ९१.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यांजकडून

शुध्दीपत्र

क्रमांक-कावि-म.स.-भू.सं.-४५३-२०२४.—

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, खामगाव, जि. बुलढाणा यांचे कार्यालयीन भूसंपादन प्रकरण क्रमांक-एलएक्यू-०२-मौजे सुटाळा, ता. खामगाव, जि. बुलढाणा (म. औ. वि. अ. १९६१)-२०२३-२४, मौजे सुटाळा बु., ता. खामगाव, जि. बुलढाणा येथील अतिरीक्त खामगाव औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराकरीता मौजे सुटाळा बु., ता. खामगाव येथील खाजगी जागेचे भूसंपादन करिता महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम, १९६१ चे कलम ३२ (२) अनुसार या कार्यालयाचे दिनांक १२ मार्च २०२४ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक मार्च २८-एप्रिल ३, २०२४, पान क्र. ३६-४१, अ. क्र. २१५ वर दिलेल्या जाहीर नोटीसमध्ये दुरुस्ती असल्यामुळे खालीलप्रमाणे शुध्दीपत्र वाचावे.—

| या करीता | | | | असे वाचावे | | | |
|------------|-------------------------------|---------------------------------|-----|------------|-------------------------------|---------------------------------|-----|
| अनुक्रमांक | भूमापन क्रमांक/ गट क्रमांक | संपादन करावयाचे एकूण क्षेत्र | | अनुक्रमांक | भूमापन क्रमांक/ गट क्रमांक | संपादन करावयाचे एकूण क्षेत्र | |
| | | हे. | आर | | | हे. | आर |
| १८ | १५६ पैकी | २ | ०.२ | १८ | १५६ पैकी | २ | ०.२ |
| २७ | १६२ | २ | ०.२ | २७ | १६२ | २ | ०.२ |
| ३९ | १७० | २ | ०.२ | ३९ | १७० | २ | ०.२ |
| ४१ | १७६ | १ | ०.२ | ४१ | १७६ | १ | ०.२ |
| ४५ | १७९ | १ | ०.२ | ४५ | १७९ | १ | ०.२ |
| ४६ | १८० पैकी | २ | ०.६ | ४६ | १८० पैकी | २ | ०.६ |
| ५३ | १८७ पैकी | १ | ०.१ | ५३ | १८७ पैकी | १ | ०.१ |
| ५४ | १८७ पैकी | १ | ०.१ | ५४ | १८७ पैकी | १ | ०.१ |
| ६० | १९३ पैकी | १ | ०.९ | ६० | १९३ पैकी | १ | ०.९ |
| ७० | १९९ पैकी | १ | ०.५ | ७० | १९९ पैकी | १ | ०.५ |
| ७७ | २०९ | २ | ०.७ | ७७ | २०९ | २ | ०.७ |
| ७८ | २११ अ | १ | ०.९ | ७८ | २११ अ | १ | ०.९ |
| ८० | २११ ब पैकी | ० | ०.६ | ८० | २११ ब पैकी | ० | ०.६ |
| ८४ | २१५ | २ | ०.८ | ८४ | २१५ | २ | ०.८ |
| ८६ | २१७ | १ | ०.७ | ८६ | २१७ | १ | ०.७ |
| ९५ | २२४ पैकी | २ | ०.२ | ९५ | २२४ पैकी | २ | ०.२ |
| ९६ | २२४ पैकी | २ | ०.२ | ९६ | २२४ पैकी | २ | ०.२ |
| १०१ | २२८ पैकी | १ | ०.१ | १०१ | २२८ पैकी | १ | ०.१ |
| १०२ | २२८ पैकी | १ | ०.१ | १०२ | २२८ पैकी | १ | ०.१ |

खामगाव :
दिनांक २६ मार्च, २०२४.

डॉ. रामेश्वर पुरी,
उपविभागीय अधिकारी तथा
भूसंपादन अधिकारी, खामगाव,

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९२.

जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांजकडून**वाचा.**—(१) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण—२०१८-प्र.क्र.१३-मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९.

(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण-ड्रोन सर्व्हे-प्र.क्र. ३९-२०२१, दिनांक २५ जानेवारी, २०२१.

(३) उप अधीक्षक, भूमी अभिलेख, चांदुर रेल्वे, जिल्हा अमरावती यांचे कडील क्र.-न. भु. ड्रोन-घटकदर-परिनिरीक्षण प्रस्ताव-२०२४ चांदुर रेल्वे, दिनांक ४ मार्च, २०२४ का.प्रा. दिनांक ५ मार्च, २०२४ सं. प्राप्त दिनांक ६ मार्च, २०२४ आ. क्र. ११३२, (१) मौजा-दहिगाव धावडे, (२) मौजा-बोरी.

अधिसूचना

क्रमांक-गावठाण-अधिसूचना-परिरक्षण आदेश क्र. ८३-२३७०-२०२४.—

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८-प्र.क्र.१३, मातंक, दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ अन्वये राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता दिलेली आहे. सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म. राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. गावठाण ड्रोन सर्व्हे-प्र.क्र. ३९-२०२१ दिनांक २५ जानेवारी, २०२१ अन्वये परिपत्रकानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना प्राप्त प्रस्तावाची पडताळणी करून ड्रोन द्वारे गावठाण भूमापन झालेली गावे परिरक्षणास घेणेबाबत व ते कोणत्या कार्यालयाकडे/साजाकडे परिरक्षणास देणेबाबतचे आदेश पारीत करणेचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

त्यानुसार उप अधीक्षक, भूमी अभिलेख, चांदुर रेल्वे यांचेकडील वाचा क्र. (३) नुसार प्राप्त प्रस्तावामध्ये साजा निमतानदार/परिरक्षण भूमापक मध्ये (१) मौजे-दहिगाव धावडे, (५३३२००) मौजा-बोरी, (५३३२४६) ही २ गावे नव्याने समाविष्ट करणेबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे उप अधीक्षक, भूमी अभिलेख, चांदुर रेल्वे या कार्यालयाच्या अधिनस्थ साजा निमतानदार/परिरक्षण भूमापक मध्ये (१) मौजे-दहिगाव धावडे, (५३३२००) मौजा-बोरी, (५३३२४६) ही २ गावे नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. तसेच, त्यांचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येवून वरील नमूद गावे परिरक्षणास घेणेस याद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

परिशिष्ट-ब

उप अधीक्षक, भूमी अभिलेख, चांदुर रेल्वे यांचे अधिनस्थ साजा निमतानदार मधील समाविष्ट गावे व मिळकतींचा तपशील

| अ. क्र. | जिल्हा | तालुका | कार्यालयाचे नाव | सध्या परिरक्षणास उपलब्ध गावे (पुनर्रचनेपूर्वी) | परिरक्षणास नव्याने घ्यावयाची गावे | पुनर्रचनेनंतरची स्थिती | | | | | |
|---------|---------|--|-----------------|---|--------------------------------------|------------------------|--------------|---------------|--------------|--------------------|----------------|
| (१) | (२) | (३) | (४) | साजा (५) | गांवे (६) | मिळकती (७) | गांवे (८) | मिळकती (९) | साजा (१०) | गांवे (११) | मिळकती (१२) |
| १ | अमरावती | चांदुर रेल्वे उप अधीक्षक, भूमि अभिलेख, चांदुर रेल्वे | निमतान-दार | १. आमला विश्वेश्वर | १. दहिगाव धावडे | ९५१ | २. बोरी | ३८४ | निमतानदार | १. आमला विश्वेश्वर | ९५१ |
| | | | | २. पळसखेड | २. बोरी | ७४२ | | ५२२ | | २. पळसखेड | ७४२ |
| | | | | ३. राजुरा | | ७६३ | | | | ३. राजुरा | ७६३ |
| | | | | ४. कारला | | ७३६ | | | | ४. कारला | ७३६ |
| | | | | ५. मालखेड | | ९३४ | | | | ५. मालखेड | ९३४ |
| | | | | ६. मांजरखेड | | ६७० | | | | ६. मांजरखेड | ६७० |
| | | | | कसबा | | | | | | कसबा | |
| | | | | ७. बुधली | | ४४ | | | | ७. बुधली | ४४ |
| | | | | ८. शिवणी | | ३८ | | | | ८. शिवणी | ३८ |
| | | | | ९. सांगुलवाडा | | ६९ | | | | ९. सांगुलवाडा | ६९ |
| | | | | १०. एकपाळा | | ९९ | | | | १०. एकपाळा | ९९ |
| | | | | ११. दानापुर | | १५५ | | | | ११. दानापुर | १५५ |
| | | | | १२. दिधी | | २११ | | | | १२. दिधी | २११ |
| | | | | कोल्हे | | | | | | कोल्हे | |
| | | | | १३. निमला | | ५५ | | | | १३. निमला | ५५ |

परिशिष्ट-ब—चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | (९) | (१०) | (११) | (१२) |
|-----|-----|-----|-----|---------------------|-----|-------|--------|-----|------|----------------------|--------|
| | | | | १४. शीरजगांव १३५ | | | | | | १४. शीरजगांव १३५ | |
| | | | | कोरडे | | | | | | कोरडे | |
| | | | | १५. सुपलवाडा ३३९ | | | | | | १५. सुपलवाडा ३३९ | |
| | | | | १६. नेकनानपुर ५५ | | | | | | १६. नेकनानपुर ५५ | |
| | | | | १७. तुळजापुर ८९ | | | | | | १७. तुळजापुर ८९ | |
| | | | | १८. कोदोरी ६६ | | | | | | १८. कोदोरी ६६ | |
| | | | | हरक | | | | | | हरक | |
| | | | | १९. तरोडा ३६ | | | | | | १९. तरोडा ३६ | |
| | | | | २०. झीबला ४८ | | | | | | २०. झीबला ४८ | |
| | | | | २१. दिलावरपुर १४३ | | | | | | २१. दिलावरपुर १४३ | |
| | | | | २२. खानापुर २० | | | | | | २२. खानापुर २० | |
| | | | | २३. पाथरगांव २४१ | | | | | | २३. पाथरगांव २४१ | |
| | | | | २४. मोगरा १४२ | | | | | | २४. मोगरा १४२ | |
| | | | | २५. मांडवा २०० | | | | | | २५. मांडवा २०० | |
| | | | | २६. सावंगी ३६२ | | | | | | २६. सावंगी ३६२ | |
| | | | | मग्रापुर | | | | | | मग्रापुर | |
| | | | | २७. भीलटेक १७९ | | | | | | २७. भीलटेक १७९ | |
| | | | | २८. बासलापुर ३१३ | | | | | | २८. बासलापुर ३१३ | |
| | | | | २९. कवठा कडू ४९७ | | | | | | २९. कवठा कडू ४९७ | |
| | | | | ३०. ईस्माईलपूर ३१ | | | | | | ३०. ईस्माईलपूर ३१ | |
| | | | | ३१. एकलारा ६४ | | | | | | ३१. एकलारा ६४ | |
| | | | | ३२. अमदोरी २०२ | | | | | | ३२. अमदोरी २०२ | |
| | | | | ३३. बागापुर १३२ | | | | | | ३३. बागापुर १३२ | |
| | | | | ३४. सावंगा बु. १९३ | | | | | | ३४. सावंगा बु. १९३ | |
| | | | | ३५. उमरपुर ३६ | | | | | | ३५. उमरपुर ३६ | |
| | | | | ३६. सावंगी संगम २४५ | | | | | | ३६. सावंगी संगम २४५ | |
| | | | | | | | | | | ३७. दहिगाव धावडे ३८४ | |
| | | | | | | | | | | ३८. बोरी ५२२ | |
| | | | | | | | | | | | |
| | | | | एकूण . . ३६ गावे | | ९,२३५ | २ गावे | ९०६ | . . | ३८ गावे | १०,१४१ |

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करणेची आहे. तसेच, वाचा क्र. (३) मध्ये नमूद केलेनुसार १) मौजे-दहिगाव धावडे, १,६९,४९५/- २) मौजा-बोरी, २,७८,७८५/- या गावांची सनद फी तात्काळ वसूल करावी.

अमरावती :
दिनांक २९ मार्च, २०२४.

श्रीकांत मुंडे,
जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९३.

अनुसूची—चालू

| कार्यकारी अभियंता, यांजकडून | (१) | (२) | (३) |
|--|----------|--------|------|
| हे. आर | | | |
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५- | | ६७ पै. | १ १९ |
| अधिसूचना-३ | | ६८ पै. | १ ०२ |
| क्रमांक ६५८-तांशा-१-घुंगशीप्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.— | | ६९ पै. | ३ ०६ |
| ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ आणि नियम-३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेधारक यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करित आहे. | चक नं. ५ | ७४ | ६ ३५ |
| | चक नं. ६ | ९४ पै. | ४ ४९ |
| | चक नं. ७ | ७० | १ १२ |
| | | ७१ | १ १२ |
| | | ७२ | १ ११ |
| | | ७३ | ० ७८ |
| चक नं. ८ | ५८ पै. | ४ ४२ | |
| | ५९ पै. | १ ०१ | |
| | ६० पै. | ० ३८ | |
| चक नं. ९ | ६१ | ० ४० | |
| | ६२ | २ ४४ | |
| | ६३ | ० ३७ | |
| | ६४ | १ १४ | |
| चक नं. १० | ४२ पै. | ४ ३० | |
| चक नं. ११ | ४२ पै. | ४ ३० | |
| चक नं. १२ | २१ पै. | २ ३८ | |
| | ३५ पै. | १ २९ | |
| चक नं. १३ | १८ | १ ४८ | |
| | १९ | २ १३ | |
| चक नं. १४ | ५५ | १ १८ | |
| | ५७ | १ ९२ | |
| चक नं. १५ | ५६ | ४ ५३ | |
| चक नं. १६ | ५२ पै. | १ २७ | |
| | ५३ | ३ ६० | |
| | ५४ | ० ४५ | |
| चक नं. १७ | २०२ पै. | ० ६५ | |
| | २०३ पै. | ० ६८ | |
| | २०४ पै. | ० २६ | |
| | २०५ पै. | १ ४० | |
| | २०६ पै. | ० ८८ | |
| | २०७ पै. | १ ६७ | |
| | २०८ पै. | ० ४८ | |
| चक नं. १८ | २१४ | ५ ३० | |
| चक नं. १९ | २१० | २ ६६ | |
| | २११ पै. | ० २४ | |
| | २१२ पै. | ० ९५ | |
| चक नं. २० | १८६ | ३ १७ | |

अनुसूची

प्रकल्पाचे नाव— घुंगशी बॅरेज प्रकल्प.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता—प्रस्तावित पाणी वापर संस्था

क्र. १, सांगवा, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला.

पाणी वापर संस्था क्र. १, क्षेत्र-५५९ २२ हे.

विमोचक गट नंबर (सी.सी.ए.) क्षेत्र

(१) (२) (३)

हे. आर

पारद

चक नं. १ ६५ पै. ४ ३४

चक नं. २ ४० १ ६७

४१ १ ७३

चकनं. ३ ३९ १ ५४

६५ पै. २ ८९

चक नं. ४ ६६ पै. १ ०२

चक नं. १८

चक नं. १९

चक नं. २०

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | २०५ पै. | ० ३० | चक नं. २३ | १५ | १ ६० |
| | २०६ पै. | ० १९ | | १६ | ० ८५ |
| | २०८ पै. | ० १० | | १७ | ० ८५ |
| | २०९ पै. | १ ३७ | चक नं. २४ | ३ पै. | ३ ०४ |
| चक नं. २१ | १८६ पै. | ३ ८७ | | ४ पै. | २ १२ |
| चक नं. २५ | २११ | ० ७८ | | ५ पै. | ० ६१ |
| चक नं. २८ | १८३ पै. | २ ६८ | चक नं. २५ | २ पै. | ० ९८ |
| | १८४ पै. | १ ०० | | २८६ पै. | १ ४६ |
| | १८५ पै. | १ ०३ | | २८७ पै. | २ ८२ |
| चक नं. २९ | १७७ | १ ५० | चक नं. २६ | १ पै. | ३ ०३ |
| | १७८ | ० ४० | | २९५ पै. | ० ८० |
| | १७९ | १ ४६ | चक नं. २७ | १९ | २ २० |
| | १८० | १ १० | | २३ | ४ ०४ |
| | १८१ | ० ९६ | चक नं. ३१ | २४ | ० ८३ |
| | १८२ पै. | ० ८८ | | २५ | ० ८३ |
| चक नं. ३० | १७६ | ५ ५८ | | २६ | ० ८४ |
| चक नं. ३३ | १७२ पै. | १ ३४ | | २७ | ० ८४ |
| | १७३ पै. | १ ०० | चक नं. ३२ | ५७ | १ ४३ |
| | १७४ पै. | १ ०० | | २८ | ० ९२ |
| | १७५ | १ ११ | | २९ | १ ३७ |
| चक नं. ३४ | १६९ पै. | १ ३४ | | ३० | १ ४९ |
| | १७० पै. | १ ३४ | चक नं. ३५ | ५६ | ० ८२ |
| | १७१ पै. | १ २० | | ३१ | ० ७५ |
| चक नं. ३५ | १६४ पै. | ० ६७ | | ३२ | १ ४८ |
| | १६५ पै. | १ ६१ | | ३३ | ० ३७ |
| | १६७ पै. | १ १४ | | ३४ | ० ७४ |
| | १६८ पै. | १ ६७ | चक नं. ३६ | ३५ | १ ११ |
| | | | | ३६ | ० ५० |
| | | | | ३७ | ० ५० |
| एकूण . . | ७३ | १२७ ४१ | | ३८ | ० ५० |
| | | | | ३९ | ० ७४ |
| | | | | ४० | ३ ५८ |
| चक नं. २२ | ६ | ० ६९ | चक नं. ३७ | ४२ पै. | ० ७७ |
| | ७ | ० ९२ | | ४३ | ३ ०७ |
| | १० | ० ९२ | चक नं. ३९ | ४१ | १ ४९ |
| | ११ | ० ९२ | | ४२ पै. | ४ ३७ |
| | २९७ | ० ७६ | चक नं. ४० | १८ पै. | २ ८३ |
| | | | | २० | १ ३६ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|----------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | २१/१ | ० ७५ | | ९९ | २ ०८ |
| | २१/२ | ० ८३ | | १०० | २ ०९ |
| चक नं. ४१ | ८ | ० ८३ | | २०४ पै. | ० १७ |
| | ९ | ० ३७ | | २०५ पै. | ० ०३ |
| | १२ | ० ४३ | | २०६ पै. | ० ०३ |
| | १३ | ० ४३ | | २०७ पै. | ० १८ |
| | १४ | ० ४३ | | २१८ पै. | ० ०८ |
| | १८ पै. | १ २१ | चक नं. ५१ | ४४ पै. | ० ४८ |
| | ६५ पै. | ० १९ | | ४५ पै. | ० ५४ |
| चक नं. ४२ | ६३/१ पै. | १ २४ | | १०१ पै. | २ ८१ |
| | ६३/२ पै. | ० ५२ | | १०२ पै. | ० १५ |
| | ६४ पै. | २ ५२ | चक नं. ५२ | ४४ पै. | २ २३ |
| | ६५ पै. | ० ५७ | | ४५ पै. | २ ५० |
| चक नं. ४३ | ६३/१ पै. | ४ ३४ | चक नं. ५३ | ९० पै. | १ ३८ |
| | ६३/२ पै. | १ ८२ | | ९१ पै. | १ ६६ |
| चक नं. ४४ | ५९ पै. | १ ३२ | | ९२ पै. | १ ०७ |
| | ६० पै. | ० ८८ | चक नं. ५४ | ८५ पै. | १ १८ |
| | ६२ पै. | १ ३९ | | ८६ | ० ७६ |
| | ९१ पै. | १ ६६ | | ८७ पै. | ० ७२ |
| चक नं. ४५ | २२ | ५ ०० | | ८८ पै. | ० ७४ |
| | ५८ | ० २८ | | ८९ पै. | २ १४ |
| चक नं. ४६ | ५१ | १ ८२ | चक नं. ५५ | ८१ | १ २४ |
| | ५२ | १ ८८ | | ८२ | १ ४४ |
| | ५३ | ० ७७ | | ८३ | २ ७७ |
| | ५४ | ० ७७ | चक नं. ५६ | ७९ पै. | २ ०० |
| | ५५ | १ १२ | | ८४ पै. | ३ ०२ |
| चक नं. ४७ | ४६ पै. | ० ७१ | चक नं. ५७ | ८४ पै. | ५ ६१ |
| | ४७ पै. | १ ३१ | चक नं. ५८ | ७६ पै. | २ २३ |
| | ४८ पै. | ० ६८ | | ७७ पै. | ० ७९ |
| | ४९ पै. | १ २२ | | ७८ पै. | ० ४५ |
| | ५० पै. | १ ३५ | | ७९ पै. | ० ८० |
| चक नं. ४८ | ९३ पै. | १ ६६ | | २६७ पै. | ० ४२ |
| | ९४ पै. | १ ६६ | चक नं. ५९ | ७९ पै. | ३ ६० |
| | ९५ पै. | २ ५९ | चक नं. ६० | ७९ पै. | १ २० |
| चक नं. ४९ | ९५ पै. | २ ५९ | | ८० पै. | २ ५४ |
| | ९६ पै. | १ ०० | | २६७ पै. | ० ७९ |
| | ९७ पै. | १ ३७ | चक नं. ६१ | २२२ | १ ४९ |
| चक नं. ५० | ९८ | १ ५३ | | २२३ पै. | ३ ८९ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. ६२ | २१९ पै. | २ ६२ | | २४४ पै. | १ ५० |
| | २२० पै. | १ ७३ | | २४५ | ० ६१ |
| | २२१ पै. | १ ७३ | | २५० पै. | १ १५ |
| चक नं. ७४ | २१९ पै. | ६ ११ | चक नं. १०३ | २४६ | ० ६१ |
| चक नं. ७५ | २१० पै. | ० ६७ | | २४७ | ० ६० |
| | २११ पै. | १ ४२ | | २४८ | २ ३१ |
| | २१२ पै. | १ २५ | | २४९ | १ २८ |
| | २१३ पै. | १ ३३ | चक नं. १०४ | २५१ पै. | ३ १७ |
| चक नं. ७६ | २१४ पै. | ० ७६ | चक नं. १०८ | २५१ पै. | ३ १७ |
| | २१५ पै. | १ ३२ | | २५२ | ० ७५ |
| | २१६ पै. | ० ६६ | | २५४ | ० ७० |
| | २१७ पै. | १ ९९ | चक नं. १०९ | २५५ | १ ९५ |
| चक नं. ७९ | २२३ पै. | ३ ८९ | | २५६ | १ ४९ |
| | २२४ | २ ३५ | | २५७ पै. | ० ६० |
| चक नं. ८९ | २२७ | २ २३ | | २५८ पै. | १ २४ |
| | २२९ | २ ५४ | | २५९ | ० ७५ |
| | २३१ पै. | १ १२ | चक नं. ११० | २५३ पै. | ५ २३ |
| चक नं. ८९ | २२८ पै. | ३ ३२ | | २६० पै. | ० ८३ |
| | २३० पै. | १ ३१ | चक नं. १११ | २५३ पै. | १ ३१ |
| चक नं. ९१ | २२५ | २ ३६ | | २६५ | १ ३७ |
| | २२६ | २ ३६ | | २६६ | १ २९ |
| चक नं. ९२ | २३२ | ० ८४ | चक नं. ११२ | २६० पै. | ० ४१ |
| | २३५ पै. | १ ४७ | | २६१ | १ ११ |
| | २३६ पै. | १ ५३ | | २६२ | १ ३७ |
| चक नं. ९३ | २३१ पै. | १ १२ | | २६३ | ० ७१ |
| | २३३ | ० ७४ | | २६४ | ० ३३ |
| | २३४ पै. | २ १४ | चक नं. ११३ | २७० | ० ३६ |
| चक नं. १०० | २३५ पै. | ० ०९ | | २७१ | ० ७० |
| | २३६ पै. | ० ३८ | | २७२ | २ ०६ |
| | २३७ | १ ११ | | २७३ | २ ५१ |
| | २३८ | १ ११ | चक नं. ११४ | २६७ पै. | २ ३७ |
| | २३९ | ० ८० | | २६८ | १ ५४ |
| | २४० | ० ८० | | २६९ | १ ४३ |
| चक नं. १०१ | ८० पै. | ० २८ | | | |
| | २४१ | १ ५७ | | | |
| | २४२ | २ ५६ | एकूण . . | १९० | २७८ ९५ |
| | २६७ पै. | १ ३१ | | | |
| चक नं. १०२ | २४३ पै. | ० ७४ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | | हसनपूर | | | |
| चक नं. ६३ | २६ | ३ ७२ | चक नं. ९६ | ११ पै. | ० ७१ |
| | २७ | ० ७४ | चक नं. ९९ | १२ पै. | १ ४३ |
| | २८ | ० ७४ | | १०६ पै. | ० ०४ |
| | २९ | ० ५६ | चक नं. १०५ | ३ पै. | ० २४ |
| चक नं. ६४ | २३ | २ ०५ | | ४ | ० ५४ |
| | २४ | १ ०७ | चक नं. १०६ | ५ | १ ३७ |
| | २५ | २ ५४ | | ६ पै. | ४ २८ |
| चक नं. ६५ | ३० | १ २० | चक नं. १०७ | ७ | १ २६ |
| | ३१ | १ २१ | | ८ पै. | ० ९५ |
| | ३२ | २ ९५ | | ९ | १ ४३ |
| चक नं. ६६ | २१ | ३ ७१ | | १० | १ ४४ |
| | २२ पै. | २ २३ | | | |
| चक नं. ६७ | २२ पै. | १ ४९ | एकूण . . | ४७ | ९७ ३९ |
| | १०० | ३ ७१ | | | |
| चक नं. ६८ | ९८ पै. | १ ४६ | | घुंगशी | |
| | ९९ पै. | २ ०२ | चक नं. ८० | ३२ | १ ९३ |
| चक नं. ६९ | ९१ पै. | २ ६४ | | ३३ | १ ९४ |
| | ९८ पै. | २ ७१ | | ३४ | १ ९४ |
| चक नं. ७० | ९९ पै. | ३ ७५ | चक नं. ८५ | ३५ | ४ ६९ |
| चक नं. ७१ | ३३ पै. | ४ ०६ | | ३६ | १ २४ |
| चक नं. ७२ | ३४ पै. | ० ९० | चक नं. ८६ | ३१ पै. | ४ ७८ |
| | ३५ पै. | ० ७८ | चक नं. ८७ | ३१ पै. | ३ ४२ |
| | ३६ पै. | ० ४६ | चक नं. ८८ | २९ | २ ६७ |
| | ३७ पै. | १ ४३ | | ३० | ३ २२ |
| चक नं. ७३ | ९२ | २ ७४ | चक नं. ९४ | २४ | ४ ३६ |
| | ९३ | २ ७८ | चक नं. ९५ | २५ | १ ३८ |
| चक नं. ७७ | ३३ पै. | ४ ५६ | | २६ | १ ३८ |
| चक नं. ७८ | १६ | १ ८९ | | २७ पै. | १ ६० |
| | १७ | १ ९१ | चक नं. ९६ | १९ पै. | ० ४० |
| चक नं. ८१ | १३ पै. | ५ ०९ | | २० पै. | ० ४२ |
| चक नं. ८२ | १५ | २ ८१ | | २१ पै. | ० २६ |
| | १८ | २ ५५ | | २३ पै. | १ ०६ |
| चक नं. ८३ | १९ | ४ २६ | चक नं. ९७ | २१ पै. | ० ९१ |
| चक नं. ८४ | १३ पै. | २ ९१ | | २३ पै. | ३ ४६ |
| | १४ | २ ६८ | चक नं. ९८ | १९ पै. | २ १४ |

| अनुसूची—चालू | | | |
|--------------|--------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | हे. आर |
| | २० पै. | १ ९५ | |
| | २२ पै. | १ ११ | |
| चक नं. ९९ | २८ | ३ ८० | |
| | ३१ पै. | २ ०५ | |
| चक नं. १०६ | ७ पै. | ० ४६ | |
| | ८ पै. | ० ९३ | |
| | ९ | १ ७४ | |
| | १० पै. | ० २४ | |
| एकूण . . | २८ | ५५ ४७ | |

| गावनिहाय गोषवारा | | | |
|--------------------|--------|---------|---------------|
| अ. क्र. | गाव | गट नंबर | क्षेत्र सीसीए |
| (१) | (२) | (३) | (४) |
| | | | हे. आर |
| १ | पारद | ७३ | १२७ ४१ |
| २ | सांगवा | १९० | २७८ ९५ |
| ३ | हसनपूर | ४७ | ९७ ३९ |
| ४ | घुंगशी | २८ | ५५ ४७ |
| पाणी वापर संस्थाचे | | ३३८ | ५५९ २२ |
| एकूण क्षेत्र . . | | | |

अमरावती :
दिनांक ७ मार्च, २०२४.

विरेंद्र रामचंद्र चौधरी,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प
व जलसंपत्ती अन्वेषण विभाग,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९४.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No.658-TB-1-Ghungshi Project-Noti-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water Users Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative

convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati hereby delineate Areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUS's shall be displayed on the notice board of the Offices of concerned *Grampanchayat*, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division, Amravati also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and that system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act-2005.

Any person affected by this notification or part thereof may within thirty days from the date of publication of this notification in the *Maharashtra Govt. Gazette*, file and appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati .

SCHEDULE

Name of Project :— Ghungshi Barriage Project.

Name and Address of WUAs (Existing/ Proposed)—Proposed W.U.A. No.-1, Sangawa, Tal. Murtijapur, Dist. Akola.

WUA No.-1, Area 559 22 H.A. (CCA).

| Direct Outlet | Gut No./ | Area |
|---------------|----------|-------|
| (1) | (2) | (3) |
| | | H. A. |
| | | Parad |
| Chak No.1 | 65P. | 4 34 |
| Chak No.2 | 40 | 1 67 |
| | 41 | 1 73 |
| Chak No.3 | 39 | 1 54 |
| | 65P. | 2 89 |
| Chak No.4 | 66P. | 1 02 |
| | 67 P. | 1 19 |
| | 68 P. | 1 02 |
| | 69 P. | 3 06 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|-------------|-----------------|---------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| Chak No. 5 | 74 | 6 35 | | 184 P. | 1 00 |
| Chak No. 6 | 94 P. | 4 49 | | 185 P. | 1 03 |
| Chak No. 7 | 70 | 1 12 | Chak No. 29 | 177 | 1 50 |
| | 71 | 1 12 | | 178 | 0 40 |
| | 72 | 1 11 | | 179 | 1 46 |
| | 73 | 0 78 | | 180 | 1 10 |
| Chak No. 8 | 58 P. | 4 42 | | 181 | 0 96 |
| | 59 P. | 1 01 | | 182 P. | 0 88 |
| | 60 P. | 0 38 | Chak No. 30 | 176 | 5 58 |
| Chak No. 9 | 61 | 0 40 | Chak No. 33 | 172 P. | 1 34 |
| | 62 | 2 44 | | 173 P. | 1 00 |
| | 63 | 0 37 | | 174 P. | 1 00 |
| | 64 | 1 14 | | 175 | 1 11 |
| Chak No. 10 | 42 P. | 4 30 | Chak No. 34 | 169 P. | 1 34 |
| Chak No. 11 | 42 P. | 4 30 | | 170 P. | 1 34 |
| Chak No. 12 | 21 P. | 2 38 | | 171 P. | 1 20 |
| | 35 P. | 1 29 | Chak No. 37 | 164 P. | 0 67 |
| Chak No. 13 | 18 | 1 48 | | 165 P. | 1 61 |
| | 19 | 2 13 | | 167 P. | 1 14 |
| Chak No. 14 | 55 | 1 18 | | 168 P. | 1 67 |
| | 57 | 1 92 | | ----- | ----- |
| Chak No. 15 | 56 | 4 53 | Total . . | 73 | 127 41 |
| Chak No. 16 | 52 P. | 1 27 | | ----- | ----- |
| | 53 | 3 60 | | Sangawa | |
| | 54 | 0 45 | Chak No. 22 | 6 | 0 69 |
| Chak No. 17 | 202 P. | 0 65 | | 7 | 0 92 |
| | 203 P. | 0 68 | | 10 | 0 92 |
| | 204 P. | 0 26 | | 11 | 0 92 |
| | 205 P. | 1 40 | | 297 | 0 76 |
| | 206 P. | 0 88 | Chak No. 23 | 15 | 1 60 |
| | 207 P. | 1.67 | | 16 | 0 85 |
| | 208 P. | 0 48 | | 17 | 0 85 |
| Chak No. 18 | 214 | 5 30 | Chak No. 24 | 3 P. | 3 04 |
| Chak No. 19 | 210 | 2 66 | | 4 P. | 2 12 |
| | 211 P. | 0 24 | | 5 P. | 0 61 |
| | 212 P. | 0 95 | Chak No. 25 | 2 P. | 0 98 |
| Chak No. 20 | 186 | 3 17 | | 286 P. | 1 46 |
| | 205 P. | 0 30 | | 287 P. | 2 82 |
| | 206 P. | 0 19 | Chak No.. 26 | 1 P | 3 03 |
| | 208 P. | 0 10 | | 295 P. | 0 80 |
| | 209 P. | 1 37 | Chak No.. 27 | 19 | 2 20 |
| Chak No. 21 | 186 P. | 3 87 | | 23 | 4 04 |
| Chak No. 25 | 211 | 0 78 | Chak No.. 31 | 24 | 0 83 |
| Chak No. 28 | 183 P. | 2 68 | | 25 | 0 83 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|-------------|-----------------|--------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| | 26 | 0 84 | | 58 | 0 28 |
| | 27 | 0 84 | Chak No. 46 | 51 | 1 82 |
| | 57 | 1 43 | | 52 | 1 88 |
| Chak No. 32 | 28 | 0 92 | | 53 | 0 77 |
| | 29 | 1 37 | | 54 | 0 77 |
| | 30 | 1 49 | | 55 | 1 12 |
| | 56 | 0 82 | Chak No.. 47 | 46 P. | 0 71 |
| Chak No. 35 | 31 | 0 75 | | 47 P. | 1 31 |
| | 32 | 1 48 | | 48 P. | 0 68 |
| | 33 | 0 37 | | 49 P. | 1 22 |
| | 34 | 0 74 | | 50 P. | 1 35 |
| | 35 | 1 11 | Chak No. 48 | 93 P. | 1 66 |
| Chak No. 36 | 36 | 0 50 | | 94 P. | 1 66 |
| | 37 | 0 50 | | 95 P. | 2 59 |
| | 38 | 0 50 | Chak No.. 49 | 95 P. | 2 59 |
| | 39 | 0 74 | | 96 P. | 1 00 |
| | 40 | 3 58 | | 97 P. | 1 37 |
| Chak No.. 38 | 42 P. | 0 77 | Chak No. 50 | 98 | 1 53 |
| | 43 | 3 07 | | 99 | 2 08 |
| Chak No. 39 | 41 | 1 49 | | 100 | 2 09 |
| | 42 P. | 4 37 | | 204 P. | 0 17 |
| Chak No. 40 | 18 P. | 2 83 | | 205 P. | 0 03 |
| | 20 | 1 36 | | 206 P. | 0 03 |
| | 21/1 | 0 75 | | 207 P. | 0 18 |
| | 21/2 | 0 83 | | 218 P. | 0 08 |
| Chak No. 41 | 8 | 0 83 | Chak No. 51 | 44 P. | 0 48 |
| | 9 | 0 37 | | 45 P. | 0 54 |
| | 12 | 0 43 | | 101 P. | 2 81 |
| | 13 | 0 43 | | 102 P. | 0 15 |
| | 14 | 0 43 | Chak No. 52 | 44 P. | 2 23 |
| | 18 P. | 1 21 | | 45 P. | 2 50 |
| | 65 P. | 0 19 | Chak No. 53 | 90 P. | 1 38 |
| Chak No. 42 | 63/1 P. | 1 24 | | 91 P. | 1 66 |
| | 63/2 P. | 0 52 | | 92 P. | 1 07 |
| | 64 P. | 2 52 | Chak No. 54 | 85 P. | 1 18 |
| | 65 P. | 0 57 | | 86 | 0 76 |
| Chak No. 43 | 63/1 P. | 4 34 | | 87 P. | 0 72 |
| | 63/2 P. | 1 82 | | 88 P. | 0 74 |
| Chak No. 44 | 59 P. | 1 32 | | 89 P. | 2 14 |
| | 60 P. | 0 88 | Chak No. 55 | 81 | 1 24 |
| | 62 P. | 1 39 | | 82 | 1 44 |
| | 91 P. | 1 66 | | 83 | 2 77 |
| Chak No. 45 | 22 | 5 00 | Chak No. 56 | 79 P. | 2 00 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|-------------|-----------------|--------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| | 84 P. | 3 02 | | 238 | 1 11 |
| Chak No. 57 | 84 P. | 5 61 | | 239 | 0 80 |
| Chak No. 58 | 76 P. | 2 23 | | 240 | 0 80 |
| | 77 P. | 0 79 | Chak No.101 | 80 P. | 0 28 |
| | 78 P. | 0 45 | | 241 | 1 57 |
| | 79 P. | 0 80 | | 242 | 2 56 |
| | 267 P. | 0 42 | | 267 P. | 1 31 |
| Chak No. 59 | 79 P. | 3 60 | Chak No.102 | 243 P. | 0 74 |
| Chak No. 60 | 79 P. | 1 20 | | 244 P. | 1 50 |
| | 80 P. | 2 54 | | 245 | 0 61 |
| | 267 P. | 0 79 | | 250 P. | 1 15 |
| Chak No. 61 | 222 | 1 49 | Chak No.103 | 246 | 0 61 |
| | 223 P. | 3 89 | | 247 | 0 60 |
| Chak No. 62 | 219 P. | 2 62 | | 248 | 2 31 |
| | 220 P. | 1 73 | | 249 | 1 28 |
| | 221 P. | 1 73 | Chak No. 104 | 251 P. | 3 17 |
| Chak No. 74 | 219 P. | 6 11 | Chak No. 108 | 251 P. | 3 17 |
| Chak No. 75 | 210 P. | 0 67 | | 252 | 0 75 |
| | 211 P. | 1 42 | | 254 | 0 70 |
| | 212 P. | 1 25 | Chak No.. 109 | 255 | 1 95 |
| | 213 P. | 1 33 | | 256 | 1 49 |
| Chak No. 76 | 214 P. | 0 76 | | 257 P. | 0 60 |
| | 215 P. | 1 32 | | 258 P. | 1 24 |
| | 216 P. | 0 66 | | 259 | 0 75 |
| | 217 P. | 1 99 | Chak No. 110 | 253 P. | 5 23 |
| Chak No. 79 | 223 P. | 3 89 | | 260 P. | 0 83 |
| | 224 | 2 35 | Chak No.111 | 253 P | 1 31 |
| Chak No. 89 | 227 | 2 23 | | 265 | 1 37 |
| | 229 | 2 54 | | 266 | 1 29 |
| | 231 P. | 1 12 | Chak No. 112 | 260 P. | 0 41 |
| Chak No. 90 | 228 P. | 3 32 | | 261 | 1 11 |
| | 230 P. | 1 31 | | 262 | 1 37 |
| Chak No. 91 | 225 | 2 36 | | 263 | 0 71 |
| | 226 | 2 36 | | 264 | 0 33 |
| Chak No. 92 | 232 | 0 84 | Chak No. 113 | 270 | 0 36 |
| | 235 P. | 1 47 | | 271 | 0 70 |
| | 236 P. | 1 53 | | 272 | 2 06 |
| Chak No. 93 | 231 P. | 1 12 | | 273 | 2 51 |
| | 233 | 0 74 | Chak No. 114 | 267 P. | 2 37 |
| | 234 P. | 2 14 | | 268 | 1 54 |
| Chak No.100 | 235 P. | 0 09 | | 269 | 1 43 |
| | 236 P. | 0 38 | | ----- | ----- |
| | 237 | 1 11 | Total . . | 190 | 278 95 |
| | | | | ----- | ----- |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|----------|--------------|-----------------|-----------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | Hasnapur | | Chak No. 105 | 3 P. | 0 54 |
| Chak No. 63 | 26 | 3 72 | | 4 | 1 37 |
| | 27 | 0 74 | Chak No. 106 | 5 | 1 37 |
| | 28 | 0 74 | | 6 P. | 4 28 |
| | 29 | 0 56 | Chak No. 107 | 7 | 1 26 |
| Chak No. 64 | 23 | 2 05 | | 8 P. | 0 95 |
| | 24 | 1 07 | | 9 | 1 43 |
| | 25 | 2 54 | | 10 | 1 44 |
| Chak No. 65 | 30 | 1 20 | | ----- | ----- |
| | 31 | 1 21 | Total . . | 47 | 97 39 |
| | 32 | 2 95 | | ----- | ----- |
| Chak No. 66 | 21 | 3 71 | | Ghungashi | |
| | 22 P. | 2 23 | Chak No. 80 | 32 | 1 93 |
| Chak No. 67 | 22 P. | 1 49 | | 33 | 1 94 |
| | 100 | 3 71 | | 34 | 1 94 |
| Chak No. 68 | 98 P. | 1 46 | Chak No. 85 | 35 | 4 69 |
| | 99 P. | 2 02 | | 36 | 1 24 |
| Chak No. 69 | 91 P. | 2 64 | Chak No. 86 | 31 P. | 4 78 |
| | 98 P. | 2 71 | Chak No. 87 | 31 P. | 3 42 |
| Chak No. 70 | 99 P. | 3 75 | Chak No. 88 | 29 | 2 67 |
| Chak No. 71 | 33 P. | 4 06 | | 30 | 3 22 |
| Chak No. 72 | 34 P. | 0 90 | Chak No. 94 | 24 | 4 36 |
| | 35 P. | 0 78 | Chak No. 95 | 25 | 1 38 |
| | 36 P. | 0 46 | | 26 | 1 38 |
| | 37 P. | 1 43 | | 27 P. | 1 60 |
| Chak No. 73 | 92 | 2 74 | Chak No. 96 | 19 P. | 0 40 |
| | 93 | 2 78 | | 20 P. | 0 42 |
| Chak No. 77 | 33 P. | 4 56 | | 21 P. | 0 26 |
| Chak No. 78 | 16 | 1 89 | | 23 P. | 1 06 |
| | 17 | 1 91 | Chak No. 97 | 21 P. | 0 91 |
| Chak No. 81 | 13 P. | 5 09 | | 23 P. | 3 46 |
| Chak No. 82 | 15 | 2 81 | Chak No. 98 | 19 P. | 2 14 |
| | 18 | 2 55 | | 20 P. | 1 95 |
| Chak No. 83 | 19 | 4 26 | | 22 | 1 11 |
| Chak No. 84 | 13 P. | 2 91 | Chak No. 99 | 28 | 3 80 |
| | 14 | 2 68 | | 31 P. | 2 05 |
| Chak No. 96 | 11 P. | 0 71 | Chak No. 105 | 7 P. | 0 46 |
| | 12 P. | 1 43 | | 8 P. | 0 93 |
| Chak No. 99 | 106 P. | 0 04 | | 9 | 1 74 |
| | 107 P | 0 24 | | 10 P. | 0 24 |
| | | | | ----- | ----- |
| | | | Total . . | 28 | 55 47 |
| | | | | ----- | ----- |

VILLAGE WISE ABSTRACT

| Sr. No. | Village | Gut No. | Area CCA |
|----------------------|-----------|---------|----------|
| (1) | (2) | (3) | (4) |
| | | | H. A. |
| 1 | Parad | 73 | 127 41 |
| 2 | Sangawa | 190 | 278 95 |
| 3 | Hasnapur | 47 | 97 39 |
| 4 | Ghungashi | 28 | 55 47 |
| Total Area of WUA. . | | 338 | 559 22 |

VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI,
Executive Engineer,
Irrigation Project And
Water Resources Investigation Division,
Amravati : Amravati.
Dated the 7th March, 2024.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९५.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५-

अधिसूचना-३

क्रमांक-६५८-तांशा-घुंगशीप्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ आणि नियम क्र.३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थेचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करित आहे.

त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समूचित प्राधिकरणार्थ कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तिस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव— घुंगशी बॅरेज प्रकल्प.

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता (प्रस्तावित)—प्रस्तावित पाणी वापर संस्था क्र. २, विरवाडा, ता. मुर्तिजापूर, जि. अकोला.

पाणी वापर संस्था क्र. २, क्षेत्र-४२०.३१ हे. (सी.सी.ए.)

विमोचक गट नंबर (सी.सी.ए.) क्षेत्र
(१) (२) (३)
हे. आर

हसनपूर

| | | |
|------------|-----------|-------|
| चक नं. ११५ | ९७ | ५ ६५ |
| चक नं. ११६ | ९६ | ४ ८० |
| चक नं. ११७ | ९४ (पै.) | ५ ३० |
| चक नं. ११८ | ९४ (पै.) | ५ ३० |
| चक नं. ११९ | ८० (पै.) | ० ३७ |
| | ९५ | ५ ६२ |
| चक नं. १२५ | २० | १ ६७ |
| चक नं. १३१ | १०१ | १ ८५ |
| चक नं. १३५ | १०२ | २ ०७ |
| | १०३ | १ ०८ |
| | १०४ | १ ०८ |
| चक नं. १३६ | १०५ | ० ७८ |
| | १०६ (पै.) | ० ७१ |
| | १०७ (पै.) | १ ११ |
| चक नं. १६८ | ३ (पै.) | ० १५ |
| | ६ (पै.) | ० ५४ |
| चक नं. १६९ | १ | ३ ०५ |
| चक नं. १७० | २ (पै.) | १ ०६ |
| एकूण | १८ | ४२ १७ |

घुंगशी

| | | |
|-------------|----------|------|
| चक नं. १२० | ५३ (पै.) | १ १७ |
| | ५४ | १ ०५ |
| | ५५ | १ ०६ |
| | ५६ | २ १९ |
| -चक नं. १२१ | ५७ | ० ८७ |
| | ५८ | २ १८ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|----------|--------|--------------|-----------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. १२२ | ५९ | ० ७६ | चक नं. १३४ | ३७ | ३ ५१ |
| | ६० | ० ७६ | | ३९ (पै.) | १ ५८ |
| | ६१ | १ ४५ | चक नं. १३५ | ९२ | १ ४२ |
| | ६२ | १ ३५ | चक नं. १३६ | ९३ | १ ३३ |
| | ६३ | ० ८६ | | ९४ (पै.) | १ ६३ |
| चक नं. १२३ | ७३ (पै.) | ० ५७ | चक नं. १३७ | ८८ (पै.) | २ ७४ |
| | ६४ (पै.) | ३ ०४ | | ८९ (पै.) | १ ६३ |
| | ६७ (पै.) | ० ०९ | चक नं. १३८ | ८७ (पै.) | ३ ६५ |
| | ६८ (पै.) | ० २७ | चक नं. १३९ | ८७ (पै.) | ४ ४७ |
| | ६९ (पै.) | ० २६ | चक नं. १४५ | ९१ (पै.) | ४ १६ |
| चक नं. १२४ | ७० (पै.) | १ ६४ | | ९४ (पै.) | १ २२ |
| | ६४ (पै.) | ३ ०४ | | १०१ (पै.) | ० १४ |
| | ७३ (पै.) | ० ८५ | चक नं. १४६ | ९४ (पै.) | ५ २९ |
| | ४० | ० ७७ | चक नं. १४७ | १६ | १ १० |
| | ४१ | ० ७८ | | १७ | १ १५ |
| चक नं. १२६ | ४२ | १ ४७ | | १८ | १ १६ |
| | ३८ | २ ९४ | | १९ (पै.) | ० ०८ |
| | ३९ (पै.) | १ ५८ | | ९५ | २ १२ |
| | ३९ (पै.) | ५ ७८ | | ९७ (पै.) | ० ४७ |
| | ४३ | ० ७६ | चक नं. १४८ | १५ (पै.) | ० २९ |
| चक नं. १२८ | ४४ | २ ३६ | | | ० २८ |
| | ४५ (पै.) | १ ५४ | | ९७ | १ ८८ |
| | ४६ (पै.) | १ ३६ | | ९८ | १ ६० |
| | ४७ | ३ ०३ | | ९९ | ० ७८ |
| | ४९ | २ ३९ | | १०० | ० ८१ |
| चक नं. १३० | ४८ | ३ ०३ | चक नं. १६१ | ९१ (पै.) | १ ५६ |
| | ८३ (पै.) | ० ९५ | | १०१ (पै.) | ० ७७ |
| | ९० (पै.) | २ १६ | | १०२ (पै.) | ० ०७ |
| | ३९ (पै.) | १ ५८ | चक नं. १६२ | १०६ (पै.) | ३ ६२ |
| | ४५ (पै.) | ० ८३ | | १०७ | ० ०० |
| चक नं. १३१ | ७६ (पै.) | १ ९५ | | १०८ (पै.) | ० ४० |
| | ८८ (पै.) | ० ०९ | | १०९ (पै.) | ० २० |
| | ८९ (पै.) | ० ०९ | | ११० (पै.) | ० ०९ |
| | ९१ (पै.) | ४ १६ | चक नं. १६३ | १०८ (पै.) | ० ९० |
| | ८३ (पै.) | ३ १७ | | १०९ (पै.) | १ ०० |
| चक नं. १३२ | ८६ (पै.) | ० ९२ | | ११० (पै.) | ० ४५ |
| | ९० (पै.) | ० ७७ | | ११२ (पै.) | ० ७१ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----------|--------|--------------|----------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. १६४ | ११३ (पै.) | ० ४४ | चक नं. १४९ | २६ (पै.) | ० २२ |
| | १ (पै.) | १ ०३ | | २७ | १ ३६ |
| | २ (पै.) | ० ३८ | | २८ (पै.) | ० ७२ |
| | ३ (पै.) | २ २६ | | २९ (पै.) | ० ११ |
| चक नं. १६५ | १ (पै.) | ० ६२ | चक नं. १५० | ३१ (पै.) | ० ३४ |
| | ४ | २ ५५ | | ३२ (पै.) | २ ५१ |
| | १०८ (पै.) | ० ६० | | ३० (पै.) | ० ५४ |
| | १०९ (पै.) | ० ६० | | ३१ (पै.) | ० ४१ |
| चक नं. १६६ | ११० (पै.) | ० २७ | चक नं. १५१ | ३२ (पै.) | १ ८२ |
| | ११२ (पै.) | ० ४७ | | ३३ | २ २८ |
| | ११३ (पै.) | ० १९ | | ३४ (पै.) | ० २३ |
| | १०१ (पै.) | ० ४२ | | २२ (पै.) | ३ ४५ |
| चक नं. १६७ | १०२ (पै.) | १ १३ | चक नं. १५२ | २९ (पै.) | १ ०५ |
| | १०३ | २ ०९ | | २२ (पै.) | ४ ७३ |
| | १०४ (पै.) | ० १६ | चक नं. १५३ | १८ | ० २४ |
| | १०५ (पै.) | ० ३१ | | १९ | ० ४५ |
| चक नं. १६७ | १०४ (पै.) | १ ३१ | | २० | १ ७० |
| | १०५ (पै.) | २ ४५ | | २१ | २ ०२ |
| | १०६ (पै.) | ० ४० | चक नं. १५४ | २९ (पै.) | ० ८८ |
| | ११ | ३ ७६ | | ३० (पै.) | ० ७४ |
| चक नं. १६८ | १२ | ० ५९ | | १७ (पै.) | १ ५२ |
| | १३ (पै.) | ० ३८ | | २३ (पै.) | ४ ०० |
| | ७ (पै.) | १ २७ | चक नं. १५५ | १५ (पै.) | १ ०१ |
| | ८ (पै.) | ० ६२ | | १६ | १ २५ |
| चक नं. १७० | १० (पै.) | ० २४ | | ३५ (पै.) | ० ०८ |
| | | | | ३६ (पै.) | ० ९५ |
| | | | चक नं. १५६ | १५ (पै.) | २ ३७ |
| | | | | ३६ (पै.) | १ ८९ |
| चक नं. १७० | | | चक नं. १५७ | १५ (पै.) | २ ३७ |
| | | | | ३५ (पै.) | ० ११ |
| | | | | ३६ (पै.) | १ ४२ |
| | | | | ७ (पै.) | ० १३ |
| चक नं. १७८ | ५१ (पै.) | ० ३८ | चक नं. १५८ | १५ (पै.) | ० ४७ |
| | ९२ (पै.) | १ २४ | | ३५ (पै.) | ० ११ |
| | ५१ (पै.) | ० ९४ | | ३६ (पै.) | ४ २६ |
| | २६ (पै.) | ३ ६० | चक नं. १५९ | ७ (पै.) | २ २७ |
| चक नं. १४० | २८ (पै.) | ० ५८ | | १४ (पै.) | ० ८७ |
| | २५ | ५ ३४ | | १७ (पै.) | ० १० |
| | २२ (पै.) | ० ३० | | ३ (पै.) | ० ०५ |
| | २४ (पै.) | १ ५९ | चक नं. १६० | ४ | ० ७० |
| चक नं. १४१ | २६ (पै.) | ३ २४ | | ५ | ० २९ |
| | २२ (पै.) | १ ४८ | | ८ | ० २९ |
| | २३ (पै.) | २ ८६ | | ९ | ० ४९ |
| | २४ (पै.) | १ ५९ | | | |
| चक नं. १४३ | २३ (पै.) | ४ ५७ | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| चक नं. १४४ | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |

एकूण . .

१०५

१४६ ७०

मुंगशी

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------------|---------------|--------------|-------------|---------------|
| (१) | (२) | (३) हे. आर | (१) | (२) | (३) हे. आर |
| | १० | ० १८ | | ८४ | १ १३ |
| | ११ | ० १८ | | ८५ | १ ४९ |
| | १२ | ० ४६ | | ८७ -अ (पै.) | १ ३१ |
| | १३ | ० ८६ | | ८७ -ब (पै.) | ० २३ |
| | १४ (पै.) | ० ८७ | चक नं. १७८ | ८३ | ३ ३५ |
| | | | चक नं. १७९ | ८१ (पै.) | ० ९८ |
| एकूण . . | ६२ | ८२ ९९ | | ८२ | १ ७४ |
| | | | | २०७ | १ ९७ |
| | विरवाडा | | चक नं. १८० | ७२ | २ ८० |
| चक नं. १७१ | २९ (पै.) | ० २३ | | ७३ | ० ५४ |
| | ३१ (पै.) | ४ ८० | | ७४ | ० ७८ |
| चक नं. १७२ | ४५ (पै.) | १ ९७ | चक नं. १८१ | ५९ (पै.) | ० ५२ |
| | ४६ | २ ०० | | ६० (पै.) | ० ३९ |
| चक नं. १७३ | ४३ (पै.) | ० ५७ | | ६८ (पै.) | ० १० |
| | ४४ | १ ११ | | ६९ (पै.) | ० ३५ |
| | ५५ | ० ७४ | | ७१ | २ ६० |
| | ५६ | ० ७४ | चक नं. १८२ | ६५ (पै.) | ० ७१ |
| | ५७ | ० ७४ | | ६६ (पै.) | १ ९० |
| | ५९ (पै.) | १ ८३ | | ६८ (पै.) | ० ३० |
| | ६० (पै.) | ० ३९ | | ६९ (पै.) | ० २३ |
| चक नं. १७४ | ४७ | २ ६९ | चक नं. १८३ | ३७ | २ ११ |
| | ४८ | ० ४१ | | ६० (पै.) | ० ३९ |
| | ४९ | ० ३९ | | ६१ | ० ५९ |
| | ५० | ० ४१ | | ६२ | ० ७२ |
| | ५३ | ० ८९ | | ६३ | १ १७ |
| | ५४ | ० ९० | | ६७ | ० ६० |
| चक नं. १७५ | ५१ (पै.) | २ ८१ | चक नं. १८४ | ३८ | १ ११ |
| | ५२ | ३ २० | | ३९ | ० ६९ |
| चक नं. १७६ | ५८ | १ ७२ | | ४० | ० ७४ |
| | ८६ | १ ८५ | | ४१ | ० ७१ |
| | ८७-अ (पै.) | ० ९८ | | ४२ | ० ५६ |
| | ८७ -ब (पै.) | ० १७ | | ५९ (पै.) | ० ७९ |
| चक नं. १७७ | ५९ (पै.) | २ १० | चक नं. १८५ | ३० | १ २३ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | | |
|--------------|----------|--------|-----------------------|----------|---------|----------------------------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) | |
| | | हे. आर | | | हे. आर | |
| | ३१ (पै.) | ४ ८० | | १३ (पै.) | ० ५८ | |
| चक नं. १८६ | २८ | १ ७० | चक नं. १९७ | ३ | १ ४३ | |
| | २९ (पै.) | १ ३१ | | ४ | १ ३९ | |
| चक नं. १८७ | ३२ (पै.) | ६ १९ | | ५ | १ २९ | |
| चक नं. १८८ | ११ | १ ३१ | चक नं. १९८ | ८ | ० ८९ | |
| | २६ | ३ ५४ | | ९ | ० ७२ | |
| | २७ (पै.) | ० ८६ | | १० | १ ७४ | |
| चक नं. १८९ | ३२ (पै.) | २ ०६ | चक नं. १९९ | १ (पै.) | ३ १२ | |
| | ३४ (पै.) | १ २९ | | ७ (पै.) | २ ९२ | |
| | ३५ | ० ९१ | चक नं. २०० | १ (पै.) | २ ०८ | |
| चक नं. १९० | ३६ | २ २७ | | २४० | १ ५४ | |
| | ६४ | १ ८० | | २४१ | १ ३६ | |
| चक नं. १९१ | २० (पै.) | ० ८६ | | | | |
| | २३ (पै.) | १ ५९ | एकूण . . | १०३ | १४८ ४५ | |
| | २४ | १ २६ | | | | |
| | २५ (पै.) | १ ७८ | गावनिहाय गोषवारा | | | |
| | २७ (पै.) | ० ५७ | अ. क्र. | गाव | गट नंबर | क्षेत्र सीसीए |
| चक नं. १९२ | २३ | ३ ९७ | (१) | (२) | (३) | (४) |
| चक नं. १९३ | १७ (पै.) | ० ५३ | | | | हे. आर |
| | १८ | १ १० | १ | हसनपूर | १८ | ४२ १७ |
| | १९ (पै.) | १ २७ | २ | घुंगशी | १०५ | १४६ ७० |
| | २० (पै.) | ० ३७ | ३ | मुंगशी | ६२ | ८२ ९९ |
| | २१ | १ २६ | ४ | विरवाडा | १०३ | १४८ ४५ |
| | २२ | १ २८ | | | | |
| चक नं. १९४ | १२ (पै.) | ० ८६ | पाणी वापर संस्थेचे | | | २८८ ४२० ३१ |
| | १९ (पै.) | १ २७ | एकूण क्षेत्र . . | | | |
| | २५ (पै.) | ४ १६ | | | | |
| चक नं. १९५ | १४ | १ १३ | | | | |
| | १५ | १ ९० | | | | |
| | १६ | ० ७० | अमरावती : | | | विरेंद्र रामचंद्र चौधरी, |
| | १७ (पै.) | ० ५३ | दिनांक ७ मार्च, २०२४. | | | कार्यकारी अभियंता, |
| | १९ (पै.) | १ ६९ | | | | पाटबंधारे प्रकल्प |
| चक नं. १९६ | ६ | ३ ४९ | | | | व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, |
| | १२ | १ २३ | | | | अमरावती. |

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९६.

SCHEDULE—Contd.

| BY EXECUTIVE ENGINEER | (1) | (2) | (3) |
|---|----------------|----------|-------|
| MMISF ACT, 2005.— | | | H.A. |
| Notification-III | Chak No. 117 | 94 (P.) | 5 30 |
| No.658-TB-Ghungashi Project-Noti-3-2024.— | Chak No. 118 | 94 (P.) | 5 30 |
| Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Associations (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati hereby delineate the Area of operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUS's shall be displayed on the notice board of the offices of concerned <i>Grampanchayat</i> , Tahsil Office, Irrigation Section, Sub Divisional and Division and at other prominent public places. | Chak No. 119 | 80 (P.) | 0 37 |
| | | 95 | 5 62 |
| | Chak No. 125 | 20 | 1 67 |
| | Chak No. 131 | 101 | 1 85 |
| | Chak No. 135 | 102 | 2 07 |
| | | 103 | 1 08 |
| | | 104 | 1 08 |
| | Chak No. 136 | 105 | 0 78 |
| | | 106 (P.) | 0 71 |
| | | 107 (P.) | 1 11 |
| | Chak No. . 168 | 3 (P.) | 0 15 |
| | | 6 (P.) | 0 54 |
| | Chak No. . 169 | 1 | 3 05 |
| | Chak No. . 170 | 2 (P) | 1 06 |
| | Total . . | 18 | 42 17 |
| | | ----- | ----- |
| | | Ghungshi | |
| | Chak No. . 120 | 53 (P.) | 1 17 |
| | | 54 | 1 05 |
| | | 55 | 1 06 |
| | | 56 | 2 29 |
| | Chak No. 121 | 57 | 0 87 |
| | | 58 | 2 18 |
| | | 59 | 0 76 |
| | | 60 | 0 76 |
| | Chak No. 122 | 61 | 1 45 |
| | | 62 | 1 35 |
| | | 63 | 0 86 |
| | | 73 (P) | 0 57 |
| | Chak No. 123 | 64 (P) | 3 04 |
| | | 67 (P) | 0 09 |
| | | 68 (P) | 0 27 |
| | | 69 (P) | 0 26 |
| | | 70 (P) | 1 64 |
| | Chak No. 124 | 64 (P) | 3 04 |
| | | 73 (P) | 0 85 |
| | Chak No. 125 | 40 | 0 77 |
| | | 41 | 0 78 |

SCHEDULE

Name of Project :— Ghungashi Barriage Project.

Name of Address of WUAs (Existing/
Proposed)—Proposed W.U.A. No.-2, Virwada,
Tal. Murtijapur, Dist. Akola.

WUA No.-2, Area 420 31 H.A. (CCA).

| Direct Outlet. | Gut No. | Area CCA |
|----------------|---------|-------------|
| (1) | (2) | (3) |
| | | H.A. |
| | | Hasanpur |
| Chak No.115 | 97 | 5 65 |
| Chak No.116 | 96 | 4 80 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|-------------|-----------------|---------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| | 42 | 1 47 | | 98 | 1 60 |
| Chak No. 126 | 38 | 2 94 | | 99 | 0 78 |
| | 39 (P) | 1 58 | | 100 | 0 81 |
| Chak No. 127 | 39 (P) | 5 78 | Chak No. 161 | 91 (P) | 1 56 |
| Chak No. 128 | 43 | 0 76 | | 101 (P) | 0 77 |
| | 44 | 2 36 | | 102 (P) | 0 07 |
| | 45 (P) | 1 54 | Chak No. 162 | 106 (P) | 3 62 |
| | 46 (P) | 1 36 | | 107 | 0 00 |
| Chak No. 129 | 47 | 3 03 | | 108 (P) | 0 40 |
| | 49 | 2 39 | | 109 (P) | 0 20 |
| Chak No. 130 | 48 | 3 03 | | 110 (P) | 0 09 |
| | 83 (P) | 0 95 | Chak No. 163 | 108 (P) | 0 90 |
| | 90 (P) | 2 16 | | 109 (P) | 1 00 |
| Chak No. 131 | 39 (P) | 1 58 | | 110 (P) | 0 45 |
| | 45 (P) | 0 83 | | 112 (P) | 0 71 |
| | 76 (P) | 1 95 | | 113 (P) | 0 44 |
| Chak No. 132 | 88 (P) | 0 09 | Chak No. 164 | 1 (P) | 1 03 |
| | 89 P | 0 09 | | 2 (P) | 0 38 |
| | 91 (P) | 4 16 | | 3 (P) | 2 26 |
| Chak No. 133 | 83 (P) | 3 17 | Chak No. 165 | 1 (P) | 0 62 |
| | 86 (P) | 0 92 | | 4 | 2 55 |
| | 90 (P) | 0 77 | | 108 (P) | 0 60 |
| Chak No. 134 | 37 | 3 51 | | 109 (P) | 0 60 |
| | 39 (P) | 1 58 | | 110 (P) | 0 27 |
| Chak No. 135 | 92 | 1 42 | | 112 (P) | 0 47 |
| Chak No. 136 | 93 | 1 33 | | 113 (P) | 0 19 |
| | 94 (P) | 1 63 | Chak No. 166 | 101 (P) | 0 42 |
| Chak No. 137 | 88 (P) | 2 74 | | 102 (P) | 1 13 |
| | 89 (P) | 1 63 | | 103 | 2 09 |
| Chak No. 138 | 87 (P) | 3 65 | | 104 (P) | 0 16 |
| Chak No. 139 | 87 (P) | 4 47 | | 105 (P) | 0 31 |
| Chak No. 145 | 91 (P) | 4 16 | Chak No. 167 | 104 (P) | 1 31 |
| | 94 (P) | 1 22 | | 105 (P) | 2 45 |
| | 101 (P) | 0 14 | | 106 (P) | 0 40 |
| Chak No. 146 | 94 (P) | 5 29 | Chak No. 168 | 11 | 3 76 |
| Chak No. 147 | 16 | 1 10 | | 12 | 0 59 |
| | 17 | 1 15 | | 13 P | 0 38 |
| | 18 | 1 16 | Chak No. 170 | 7 P | 1 27 |
| | 19 (P) | 0 08 | | 8 P | 0 62 |
| | 95 | 2 12 | | 10 P | 0 24 |
| | 97 (P) | 0 47 | | ----- | ----- |
| Chak No. 148 | 15 (P) | 0 29 | Total . . | 105 | 146 70 |
| | 96 (P) | 0 28 | | ----- | ----- |
| | 97 | 1 88 | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|----------|-------------|-----------------|----------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| | Mungashi | | | | |
| Chak No. 138 | 51 (P) | 0 38 | Chak No. 158 | 7 (P) | 0 13 |
| | 92 (P) | 1 24 | | 15 (P) | 0 47 |
| Chak No. 139 | 51 (P) | 0 94 | | 35 (P) | 0 11 |
| Chak No. 140 | 26 (P) | 3 60 | Chak No. 159 | 36 (P) | 4 26 |
| | 28 (P) | 0 58 | | 7 P | 2 27 |
| Chak No. 141 | 25 | 5 34 | | 14 (P) | 0 87 |
| Chak No. 142 | 22 (P) | 0 30 | Chak No. 160 | 17 (P) | 0 10 |
| | 24 (P) | 1 59 | | 3 (P) | 0 05 |
| | 26 (P) | 3 24 | | 4 | 0 70 |
| Chak No. 143 | 22 (P) | 1 48 | | 5 | 0 29 |
| | 23 (P) | 2 86 | | 8 | 0 29 |
| | 24 (P) | 1 59 | | 9 | 0 49 |
| Chak No. 144 | 23 (P) | 4 57 | | 10 | 0 18 |
| Chak No. 149 | 26 (P) | 0 22 | | 11 | 0 18 |
| | 27 | 1 36 | | 12 | 0 46 |
| | 28 (P) | 0 72 | | 13 | 0 86 |
| | 29 (P) | 0 11 | | 14 (P) | 0 87 |
| | 31 (P) | 0 34 | Total . . | 62 | 82 99 |
| | 32 (P) | 2 51 | | ----- | ----- |
| Chak No. 150 | 30 (P) | 0 54 | | Virwada | |
| | 31 (P) | 0 41 | Chak No. 171 | 29 P | 0 23 |
| | 32 (P) | 1 82 | | 31 P | 4 80 |
| | 33 | 2 28 | Chak No. . 172 | 45 P | 1 97 |
| | 34 (p) | 0 23 | | 46 | 2 00 |
| Chak No. 151 | 22 (P) | 3 45 | Chak No. 173 | 43 P | 0 57 |
| | 29 (P) | 1 05 | | 44 | 1 11 |
| Chak No. 152 | 22 (P) | 4 73 | | 55 | 0 74 |
| Chak No. 153 | 18 | 0 24 | | 56 | 0 74 |
| | 19 | 0 45 | | 57 | 0 74 |
| | 20 | 1 70 | | 59 (P) | 1 83 |
| | 21 | 2 02 | | 60 (P) | 0 39 |
| | 29 (P) | 0 88 | Chak No. 174 | 47 | 2 69 |
| | 30 (P) | 0 74 | | 48 | 0 41 |
| Chak No. 154 | 17 (P) | 1 52 | | 49 | 0 39 |
| | 23 (P) | 4 00 | | 50 | 0 41 |
| Chak No. 155 | 15 (P) | 1 01 | | 53 | 0 89 |
| | 16 | 1 25 | | 54 (P) | 0 90 |
| | 35 (P) | 0 08 | Chak No. 175 | 51 (P) | 2 81 |
| | 36 (P) | 0 95 | | 52 | 3 20 |
| Chak No. 156 | 15 (P) | 2 37 | Chak No. 176 | 58 | 1 72 |
| | 36 (P) | 1 89 | | 86 | 1 85 |
| Chak No. 157 | 15 (P) | 2 37 | | 87/A/(P) | 0 98 |
| | 35 (P) | 0 11 | | 87/B/(P) | 0 17 |
| | 36 (P) | 1 42 | Chak No. 177 | 59 (P) | 2 10 |
| | | | | 84 | 1 13 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|----------|--------------|-----------------|--------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 85 | 1 49 | | 34 (P) | 1 29 |
| | 87 A/(P) | 1 31 | | 35 | 0 91 |
| | 87 B/(P) | 0 23 | Chak No. 190 | 36 | 2 27 |
| Chak No. 178 | 83 | 3 35 | | 64 | 1 80 |
| Chak No. 179 | 81 (P) | 0 98 | Chak No. 191 | 20 (P) | 0 86 |
| | 82 | 1 74 | | 23 (P) | 1 59 |
| | 207 | 1 97 | | 24 | 1 26 |
| Chak No. 180 | 72 | 2 80 | | 25 (P) | 1 78 |
| | 73 | 0 54 | | 27 (P) | 0 57 |
| | 74 | 0 78 | Chak No. 192 | 23 | 3 97 |
| Chak No. 181 | 59 (P) | 0 52 | Chak No. 193 | 17 (P) | 0 53 |
| | 60 (P) | 0 39 | | 18 | 1 10 |
| | 68 (P) | 0 10 | | 19 (P) | 1 27 |
| | 69 (P) | 0 35 | | 20 (P) | 0 37 |
| | 71 | 2 60 | | 21 | 1 26 |
| Chak No. 182 | 65 (P) | 0 71 | | 22 | 1 28 |
| | 66 (P) | 1 90 | Chak No. . 194 | 12 (P) | 0 86 |
| | 68 (P) | 0 30 | | 19 (P) | 1 27 |
| | 69 (P) | 0 23 | | 25 (P) | 4 16 |
| Chak No. 183 | 37 | 2 11 | Chak No. 195 | 14 | 1 13 |
| | 60 (P) | 0 39 | | 15 | 1 90 |
| | 61 | 0 59 | | 16 | 0 70 |
| | 62 | 0 72 | | 17 (P) | 0 53 |
| | 63 | 1 17 | | 19 (P) | 1 69 |
| | 67 | 0 60 | | 6 | 3 49 |
| Chak No. 184 | 38 | 1 11 | Chak No. 196 | 12 | 1 23 |
| | 39 | 0 69 | | 13 (P) | 0 58 |
| | 40 | 0 74 | Chak No. 197 | 3 | 1 43 |
| | 41 | 0 71 | | 4 | 1 39 |
| | 42 | 0 56 | | 5 | 1 29 |
| | 59 (P) | 0 79 | Chak No. 198 | 8 | 0 89 |
| Chak No. 185 | 30 (P) | 1 23 | | 9 | 0 72 |
| | 31 (P) | 4 80 | | 10 | 1 74 |
| Chak No. 186 | 28 | 1 70 | Chak No. 199 | 1 (P) | 3 12 |
| | 29 (P) | 1 31 | | 7 (P) | 2 92 |
| Chak No. 187 | 32 (P) | 6 19 | Chak No. 200 | 1 (P) | 2 08 |
| Chak No. 188 | 11 | 1 31 | | 240 | 1 54 |
| | 26 | 3 54 | | 241 | 1 36 |
| | 27 (P) | 0 86 | | ----- | ----- |
| Chak No. 189 | 32 (P) | 2 06 | Total . . | 103 | 148 45 |
| | | | | ----- | ----- |

VILLAGEWISE ABSTRACT

| Sr. No. (1) | Village (2) | Gut No. (3) | Area CCA (4) H. A. |
|---------------------------|----------------|----------------|--------------------------|
| 1 | Hasnpur | 18 | 42 17 |
| 2 | Ghungashi | 105 | 146 70 |
| 3 | Mungashi | 62 | 82 99 |
| 4 | Virwada | 103 | 148 45 |
| Total Area of WUA . . 288 | | | 420 31 |

VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI,
Executive Engineer,
Irrigation Project And
Water Resources
Investigation Division,
Amravati.

Amravati :
Dated the 7st March, 2024.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९७.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५-
अधिसूचना-३

क्रमांक ६५८-तांशा-घुंगशीप्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.---

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ आणि नियम-३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्ययावत नकाशाच्य प्रमाणित प्रति, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करीत आहे.

त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकार असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तिस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव— घुंगशी बॅरेज प्रकल्प
पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता—प्रस्तावित पाणी वापर संस्था
क्र. ३, विरवाडा, ता. मुर्तिजापूर जि. अकोला.
पाणी वापर संस्था क्रमांक ३, क्षेत्र ३३० ९८ हे. (सी. सी.ए.)

| विमोचक (१) | गट नंबर (२) | क्षेत्र (३) हे. आर घुंगशी |
|---------------|----------------|------------------------------------|
| चक नं. २०१ | ५१ (पै.) | २ ३२ |
| | ५२ (पै.) | २ ७८ |
| चक नं. २०२ | ७६ (पै.) | ४ ७४ |
| | ७७ (पै.) | ० ५५ |
| चक नं. २०३ | ५० | २ ४० |
| | ५१ (पै.) | ३ ४९ |
| चक नं. २०४ | ७८ (पै.) | ० ८५ |
| | ७९ (पै.) | ० ७९ |
| | ८० | १ १८ |
| | ८१ (पै.) | २ ०६ |
| | ८२ (पै.) | ० ६४ |
| चक नं. २०५ | ७६ (पै.) | ० ८४ |
| | ७७ (पै.) | ० २४ |
| | ७८ (पै.) | ० ४६ |
| | ७८ (पै.) | १ ४६ |
| चक नं. २०६ | ७९ (पै.) | १ ०५ |
| | ८२ (पै.) | ० ६४ |
| | ८३ (पै.) | २ २२ |
| चक नं. २०७ | ८४ (पै.) | ५ ४२ |
| चक नं. २०८ | ८४ (पै.) | ३ ६२ |
| | ८५ | १ ६७ |
| | ८६ (पै.) | ० ६७ |
| चक नं. २२२ | ७५ | ५ ९७ |
| चक नं. २२३ | ५२ (पै.) | ४ १७ |
| | ५३ (पै.) | १ १७ |
| चक नं. २२४ | ७४ | ५ ९७ |
| चक नं. २२५ | ७२ | १ ३० |
| | ७३ (पै.) | ३ ९६ |
| चक नं. २२६ | ७१ | ५ ९१ |
| एकूण . . | २९ | ७० ४९ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------------|---------------|--------------|-----------|---------------|
| (१) | (२) | (३) हे. आर | (१) | (२) | (३) हे. आर |
| | विरवाडा | | | | |
| चक नं. २०९ | १०६ | १ ३८ | | ११३ | १ ४९ |
| | १०७ | १ ५४ | | ११४ | १ ४९ |
| | १०८ | ० ७४ | | ११५ | १ ८८ |
| | १०९ | ० ८९ | | ११६ (पै.) | १ ०३ |
| चक नं. २१० | ९४ | २ १९ | चक क्र. २२१ | ११७ (पै.) | ० ४६ |
| | ९५ (पै.) | ३ ०६ | | ११६ (पै.) | ० ११ |
| चक नं. २११ | ९१ | २ १५ | | ११७ (पै.) | १ ३९ |
| | ९२ (पै.) | २ १२ | | ११९ (पै.) | ० २० |
| | ९३ | १ ४७ | | १२० (पै.) | ० ३८ |
| चक नं. २१२ | ८८ (पै.) | १ ४७ | | १२१ (पै.) | १ ५७ |
| | ८९ | १ ७७ | चक क्र. २२७ | १२२ (पै.) | ० ३७ |
| | ९० | १ ११ | | १२१ (पै.) | ४ ३१ |
| चक नं. २१३ | ८७/अ (पै.) | १ ६४ | | १२८ (पै.) | ० ४६ |
| | ८७/ब (पै.) | ० २९ | चक क्र. २२८ | १२६ (पै.) | २ ०९ |
| | ८८ (पै.) | ३ ४२ | | १२७ (पै.) | १ ६५ |
| चक नं. २१४ | ८७/अ (पै.) | २ ६३ | चक क्र. २२९ | १२१ (पै.) | १ ९६ |
| | ८७/ब (पै.) | ० ४६ | | १२३ (पै.) | १ १६ |
| | २०४ | २ ३५ | | १२४ (पै.) | ० ४९ |
| चक नं. २१५ | २०३ | ० ५६ | चक क्र. २३० | १२५ (पै.) | ० ३७ |
| | २०५ | ० ६९ | | १२३ (पै.) | १ ७४ |
| | २०६ | ० ६६ | | १२४ (पै.) | ० ४९ |
| | २०८ | ० ३४ | | १२५ (पै.) | ० ३७ |
| | २०९ | ० ३५ | | १२६ (पै.) | १ ३९ |
| | २१० | ० ६५ | चक क्र. २३१ | १२७ (पै.) | ३ ८५ |
| चक नं. २१६ | ९५ (पै.) | ० ३४ | | १२८ (पै.) | १ ३७ |
| | ९६ | १ ४७ | चक क्र. २३२ | १८७ (पै.) | १ ८० |
| | ९७ | १ ४२ | | १८८ (पै.) | १ ४५ |
| | ९८ (पै.) | ० ५६ | | १८९ (पै.) | १ ४४ |
| चक नं. २१७ | ९८ (पै.) | ० ५६ | | १९० (पै.) | १ २९ |
| | ९९ | १ ४३ | चक क्र. २३३ | १८२ | १ १० |
| | १०० (पै.) | २ ३१ | | १८४ | १ २७ |
| चक नं. २१८ | १०० (पै.) | २ ३१ | | १८५ | १ २८ |
| | १०४ | १ २२ | | १८६ | २ १९ |
| | १०५ | १ २६ | चक क्र. २३४ | ११८ | १ ११ |
| चक नं. २१९ | ११० | १ ७५ | | ११९ (पै.) | १ ७८ |
| | १११ | १ १३ | | १२० (पै.) | १ ५२ |
| | ११२ | १ ४९ | | १२२ (पै.) | १ ४९ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----------|--------|--------------|-----------|----------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक क्र. २४१ | १७१ (पै.) | ० ७७ | चक क्र. २६२ | १०१ (पै.) | ३ ६७ |
| | १७२ (पै.) | ० ७४ | | १०२ | ० ७५ |
| | १७६ | २ २० | | १०३ | ० ७४ |
| चक क्र. २४२ | १७७ | १ २३ | चक क्र. २६३ | १९२ | ४ ६३ |
| | १७८ | १ २० | चक क्र. २६४ | १९४ | १ ४५ |
| | १७९ | १ २० | | १९६ | ० ७७ |
| | १८३ | १ ३६ | | १९७ | ३ ३१ |
| चक क्र. २४३ | १८० | ४ ९५ | चक क्र. २६५ | १९५ | १ ४९ |
| | १८१ | १ १० | | १९८ | १ ३३ |
| चक क्र. २४४ | १७१ (पै.) | ० ७७ | | १९९ | २ २७ |
| | १७२ (पै.) | ० ७४ | | २०० | ० ३६ |
| | १७५ | २ ५८ | | २०१ (पै.) | ० ६३ |
| चक क्र. २४५ | १६७ (पै.) | ० २५ | चक क्र. २६६ | २०१ (पै.) | ० ६३ |
| | १७० (पै.) | २ ३१ | | २०२ | १ ६८ |
| | १७३ | ० ७० | | २११ | १ ६६ |
| | १७४ | २ ०० | | २१२ (पै.) | ० ३२ |
| चक क्र. २४६ | १६९ (पै.) | ३ ५७ | | | |
| | १७१ (पै.) | १ ५३ | एकूण . . | १२७ | १९३ २६ |
| चक क्र. २४७ | १६९ (पै.) | ५ ३६ | | | |
| चक क्र. २४८ | १५९ (पै.) | ० २९ | | | म्हैसांग |
| | १६० (पै.) | ० २७ | चक नं. २३५ | १२० | ० ७२ |
| | १६९ (पै.) | ५ ३६ | | १२१ | ० ७४ |
| चक क्र. २४९ | १६४ (पै.) | ० ४६ | | १२२ | १ ८५ |
| | १६५ (पै.) | १ १७ | | १२३ | २ ५२ |
| | १६८ | २ ०० | चक नं. २३६ | ११८ (पै.) | ३ ४४ |
| | १६९ (पै.) | २ ६८ | | १२४ | २ ३२ |
| चक क्र. २५० | १२८ (पै.) | ० ९१ | चक नं. २३७ | १२५ | १ ८६ |
| | १२९ (पै.) | ० १६ | | १२६ (पै.) | १ ४६ |
| | १६६ | १ ६२ | | १४८ | २ ९५ |
| | १६७ (पै.) | १ ३९ | चक क्र. २३८ | १२६ (पै.) | ० ९७ |
| चक क्र. २५८ | १८९ (पै.) | २ १६ | | १२७ | १ २९ |
| | १९० (पै.) | १ ९४ | | १४६ | ३ ०३ |
| चक क्र. २५९ | १९१ | २ ५४ | | १४७ | ० ९३ |
| | १९३ | १ ५० | चक क्र. २३९ | १५१ | ३ ३५ |
| चक क्र. २६० | १८७ (पै.) | १ ८० | | १६८ | १ १६ |
| | १८८ | २ १७ | चक क्र. २४० | १४९ | १ ११ |
| चक क्र. २६१ | १०१ (पै.) | ३ ६७ | | १५० | १ ४३ |
| | | | | १६९ (पै.) | २ ५९ |

| अनुसूची—चालू | | | |
|--------------|-----------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | हे. आर |
| चक क्र. २५१ | १६९ | १ ७३ | |
| | २०२ (पै.) | २ ७४ | |
| चक क्र. २५२ | २०२ (पै.) | ४ १२ | |
| चक क्र. २५३ | १९७ (पै.) | ० ३८ | |
| | २०० | १ ४८ | |
| | २०१ | ० ७५ | |
| | २०३ (पै.) | २ ८८ | |
| चक क्र. २५४ | १९७ (पै.) | ० ३८ | |
| | १९८ | १ १२ | |
| | १९९ | ० ६९ | |
| | २०८ (पै.) | ० २४ | |
| | २०९ (पै.) | २ ११ | |
| | २१० (पै.) | ० ०७ | |
| चक क्र. २५५ | १७० | २ ६० | |
| | १७१ | १ ४९ | |
| चक क्र. २५६ | ११७ (पै.) | ३ ८३ | |
| | ११८ (पै.) | २ २९ | |
| | ९२ | १ ४९ | |
| | ११७ (पै.) | ३ १३ | |
| एकूण | ३७ | ६७ २३ | |

| गावनिहाय गोषवारा | | | |
|------------------|----------|---------|---------------|
| अ. क्र. | गाव | गट नंबर | क्षेत्र सीसीए |
| (१) | (२) | (३) | (४) |
| | | | हे. आर |
| १ | घुंगशी | २९ | ७० ४९ |
| २ | विरवाडा | १२७ | १९३ २६ |
| ३ | म्हैसांग | ३७ | ६७ २३ |
| पाणी वापर संस्था | | १९३ | ३३० ९८ |
| एकूण क्षेत्र | | | |

अमरावती :
दिनांक ७ मार्च, २०२४.

वीरेंद्र रामचंद्र चौधरी,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प
व जलसंपत्ती अन्वेषण विभाग,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९८.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No.658-TB-1-Ghungshi Project-Noti-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water Users Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, The Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati, hereby delineate Areas of operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of Concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub Divisional and Division and at other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division, Amravati also hereby declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act-2005.

Any person effected by the notification or part thereof may, within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Govt. Gazette, file and appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati.

SCHEDULE

Name of Project :- Ghungashi Barriage Project.

Name of address of WUA (Existing/
Proposed)—Proposed W.U.A. No.-3 Virwada,
Tal. Murtijapur, Dist. Akola.

WUA No.-3, Area 330 98 H.A. (CCA).

| Direct Outlet. | Gut No./ Survey No. | Area CCA |
|----------------|------------------------|-------------|
| (1) | (2) | (3) |
| | | H. A. |
| | | Ghungashi |
| Chak No.201 | 51 (P) | 2 32 |
| | 52 (P) | 2 78 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|----------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 202 | 76 (P) | 4 74 | | 93 | 1 47 |
| | 77 (P) | 0 55 | Chak No. 212 | 88 (P) | 1 47 |
| Chak No. 203 | 50 | 2 40 | | 89 | 1 77 |
| | 51 (P) | 3 49 | | 90 | 1 11 |
| Chak No. 204 | 78 (P) | 0 85 | Chak No. 213 | 87/A (P) | 1 64 |
| | 79 (P) | 0 79 | | 87/B(P) | 0 29 |
| | 80 | 1 18 | | 88 P | 3 42 |
| | 81 (P) | 2 06 | Chak No. 214 | 87/A (P) | 2 63 |
| | 82 (P) | 0 64 | | 87/B(P) | 0 46 |
| Chak No. 205 | 76 (P) | 0 84 | | 204 | 2 35 |
| | 77 (P) | 0 24 | Chak No. 215 | 203 | 0 56 |
| | 78 (P) | 0 46 | | 205 | 0 69 |
| | 79 (P) | 3 42 | | 206 | 0 66 |
| Chak No. 206 | 79 (P) | 1 05 | | 208 | 0 34 |
| | 82 (P) | 0 64 | | 209 | 0 35 |
| | 83 (P) | 2 22 | | 210 | 0 65 |
| Chak No. 207 | 84 (P) | 5 42 | Chak No. 216 | 95 (P) | 0 34 |
| Chak No. 208 | 84 (P) | 3 62 | | 96 | 1 47 |
| | 85 | 1 67 | | 97 | 1 42 |
| | 86 (P) | 0 67 | | 98 (P) | 0 56 |
| Chak No. 222 | 75 | 5 97 | Chak No. 217 | 98 (P) | 0 56 |
| Chak No. 223 | 52 (P) | 4 17 | | 99 | 1 43 |
| | 53 (P) | 1 17 | | 100 (P) | 2 31 |
| Chak No. 224 | 74 | 5 97 | Chak No. 218 | 100 (P) | 2 31 |
| Chak No. 225 | 72 | 1 30 | | 104 | 1 22 |
| | 73 (P) | 3 96 | | 105 | 1 26 |
| Chak No. 226 | 71 | 5 91 | Chak No. 219 | 110 | 1 75 |
| | ----- | ----- | | 111 | 1 13 |
| Total . . | 29 | 70 49 | | 112 | 1 49 |
| | ----- | ----- | | 113 | 1 49 |
| | Virwada | | | 114 | 1 49 |
| Chak No. 209 | 106 | 1 38 | | 115 | 1 88 |
| | 107 | 1 54 | | 116 (P) | 1 03 |
| | 108 | 0 74 | | 117 (P) | 0 46 |
| | 109 | 0 89 | Chak No. 221 | 116 (P) | 0 11 |
| Chak No. 210 | 94 | 2 19 | | 117 (P)) | 1 39 |
| | 95 (P) | 3 06 | | 119 (P) | 0 20 |
| Chak No. 211 | 91 | 2 15 | | 120 (P) | 0 38 |
| | 92 (P) | 2 12 | | 121 (P) | 1 57 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|----------|-------------|-----------------|----------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| | 122 (P) | 0 37 | Chak No. 245 | 167 (P) | 0 25 |
| Chak No. 227 | 121 (P) | 4 31 | | 170 (P) | 2 31 |
| | 128 (P) | 0 46 | | 173 | 0 70 |
| Chak No. 228 | 126 (P) | 2 09 | | 174 | 2 00 |
| | 127 (P) | 1 65 | Chak No. 246 | 169 (P) | 3 57 |
| Chak No. 229 | 121 (P) | 1 96 | | 171 (P) | 1 53 |
| | 123 (P) | 1 16 | Chak No. 247 | 169 (P) | 5 36 |
| | 124 (P) | 0 49 | Chak No. 248 | 159 (P) | 0 29 |
| | 125 (P) | 0 37 | | 160 (P) | 0 27 |
| Chak No. 230 | 123 (P) | 1 74 | | 169 (P) | 5 36 |
| | 124 (P) | 0 49 | Chak No. 249 | 164 (P) | 0 46 |
| | 125 (P) | 0 37 | | 165 (P) | 1 17 |
| | 126 (P) | 1 39 | | 168 | 2 00 |
| Chak No. 231 | 127 (P) | 3 85 | | 169 (P) | 2 68 |
| | 128 (P)) | 1 37 | Chak No. 250 | 128 (P) | 0 91 |
| Chak No. 232 | 187 (P) | 1 80 | | 129 (P) | 0 16 |
| | 188 (P) | 1 45 | | 166 | 1 62 |
| | 189 (P) | 1 44 | | 167 (P) | 1 39 |
| | 190 (P) | 1 29 | Chak No. 258 | 189 (P) | 2 16 |
| Chak No. 233 | 182 | 1 10 | | 190 (P) | 1 94 |
| | 184 | 1 27 | Chak No. 259 | 191 | 2 54 |
| | 185 | 1 28 | | 193 | 1 50 |
| | 186 | 2 19 | Chak No. 260 | 187 (P) | 1 80 |
| Chak No. 234 | 118 | 1 11 | | 188 (P)) | 2 17 |
| | 119 (P) | 1 78 | Chak No. 261 | 101 (P) | 3 67 |
| | 120 (P) | 1 52 | Chak No. 262 | 101 (P) | 3 67 |
| | 122 (P) | 1 49 | | 102 | 0 75 |
| Chak No. 241 | 171 (P) | 0 77 | | 103 | 0 74 |
| | 172 (P) | 0 74 | Chak No. 263 | 192 | 4 63 |
| | 176 | 2 20 | Chak No. 264 | 194 | 1 45 |
| Chak No. 242 | 177 | 1 23 | | 196 | 0 77 |
| | 178 | 1 20 | | 197 | 3 31 |
| | 179 | 1 20 | Chak No. 265 | 195 | 1 49 |
| | 183 | 1 36 | | 198 | 1 33 |
| Chak No. 243 | 180 | 4 95 | | 199 | 2 27 |
| | 181 | 1 10 | | 200 | 0 36 |
| Chak No. 244 | 171 (P) | 0 77 | Chak No. 266 | 201 (P) | 0 63 |
| | 172 (P) | 0 74 | | 201 (P) | 0 63 |
| | 175 | 2 58 | | 202 | 1 68 |
| | | | | 211 | 1 66 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | | |
|-----------------|----------|--------------|--|-----------|--------------|--------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. | |
| | 212 ((P) | 0 32 | Chak No. 256 | 117 (P) | 3 83 | |
| | ----- | ----- | | 118 (P) | 2 29 | |
| Total . . | 127 | 193 26 | Chak No. 257 | 92 | 1 49 | |
| | ----- | ----- | | 117 (P) | 3 13 | |
| | Mhaisang | | | ----- | ----- | |
| Chak No. 235 | 120 | 0 72 | Total . . | 37 | 67 23 | |
| | 121 | 0 74 | | ----- | ----- | |
| | 122 | 1 85 | VILLAGE WISE ABSTRACT | | | |
| | 123 | 2 52 | Sr. No. | Village | Gut No. | CCA |
| Chak No. 236 | 118 (P) | 3 44 | (1) | (2) | (3) | (4) |
| | 124 | 2 32 | | | | H. A. |
| Chak No. 237 | 125 | 1 86 | 1 | Ghungashi | 29 | 70 49 |
| | 126(P) | 1 46 | 2 | Virwada | 127 | 193 26 |
| | 148 | 2 95 | 3 | Mhaisang | 37 | 67 23 |
| Chak No. 238 | 126 (P) | 0 97 | | | ----- | ----- |
| | 127 | 1 29 | Total A .of WUA . . | 193 | | 330 98 |
| | 146 | 3 03 | | ----- | ----- | |
| | 147 | 0 93 | VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI, | | | |
| Chak No. 239 | 151 | 3 35 | Executive Engineer, | | | |
| | 168 | 1 16 | Irrigation Project And | | | |
| Chak No. 240 | 149 | 1 11 | Water Resources | | | |
| | 150 | 1 43 | Investigation Division, | | | |
| | 169 (P) | 2 59 | Amravati. | | | |
| Chak No. 251 | 169 | 1 73 | Amravati : | | | |
| | 202 (P) | 2 74 | Dated the 7 th March, 2024. | | | |
| Chak No. 252 | 202 (P) | 4 12 | | | | |
| Chak No. 253 | 197 (P) | 0 38 | | | | |
| | 200 | 1 48 | भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ९९. | | | |
| | 201 | 0 75 | कार्यकारी अभियंता, यांजकडून | | | |
| | 203 (P) | 2 88 | महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५- | | | |
| Chak No. 254 | 197(P) | 0 38 | अधिसूचना-३ | | | |
| | 198 | 1 12 | क्रमांक ६५८-तांशा-घुंगशीप्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.— | | | |
| | 199 | 0 69 | ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन | | | |
| | 208 (P) | 0 24 | अधिनियम,२००५ चे कलम ५, ६, ७ आणि नियम-३ नुसार असा निर्णय | | | |
| | 209 (P) | 2 11 | झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या | | | |
| | 210 (P) | 0 07 | दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी | | | |
| Chak No. 255 | 170 | 2 60 | अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती | | | |
| | 171 | 1 49 | | | | |

खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशाच्या प्रमाणित प्रति, जमिनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करीत आहे.

आणि त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समूचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमिनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकावर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकार असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तिस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव— घुंगशी बॅरेज प्रकल्प

पाणी वापर संस्था क्र. ४, क्षेत्र-४७५ ९७ हे. (सी.सी.ए.)

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता—प्रस्तावित पाणी वापर संस्था

क्र. ४, म्हैसांग, ता. मुर्तिजापूर जि. अकोला.

| विमोचक (१) | गट नंबर (२) | क्षेत्र (३) हे. आर म्हैसांग |
|---------------|----------------|--------------------------------------|
| चक नं. २६७ | ११० (पै) | ४ ०० |
| | १३२ (पै) | १ ६८ |
| चक नं. २६८ | ११४ | २ १५ |
| | ११५ | १ ९१ |
| | १२० (पै) | ० १४ |
| | १३१ | १ ८३ |
| चक नं. २६९ | ११६ (पै) | ४ ९७ |
| | ११९ | ० ७३ |
| चक नं. २७० | ९३ (पै) | १ ०४ |
| चक नं. २७१ | ११२ | १ ६६ |
| | ११३ | १ २७ |
| | ११६ (पै) | २ ५४ |
| चक नं. २७२ | ९३ (पै) | ० २६ |
| | ९४ (पै) | ० २६ |
| | ९५ (पै) | १ ४० |
| | ९६ (पै) | २ २२ |
| | ९८ (पै) | १ ६४ |

अनुसूची—चालू

| (१) | (२) | (३) हे. आर |
|------------|-----------|---------------|
| चक नं. २७३ | ९१ | १ ४७ |
| | ९४ (पै) | १ ०४ |
| | ९५ (पै) | ३ ५० |
| चक नं. २७४ | ९० | ५ ५७ |
| चक नं. २७५ | ८१ | ४ १७ |
| | ८२ | २ ०८ |
| चक नं. २७६ | ९८ (पै) | ३ ८२ |
| | ९९ | १ ४७ |
| | १०० | ० ८१ |
| चक नं. २७७ | १०१ | ० ७४ |
| | १०२ | १ ७८ |
| | १०३ | २ २९ |
| चक नं. २७८ | १ ०७ (पै) | ० ८२ |
| | १११ | ३ २७ |
| चक नं. २७९ | १०४ | ३ १० |
| | १०५ | १ ४६ |
| | १०६ | १ ४८ |
| चक नं. २८० | १०७ | २ ७४ |
| | १०८ | ३ २७ |
| चक नं. २८१ | १३२ (पै) | १ ९२ |
| | १३४ | १ ५६ |
| | १३५ | ० ७४ |
| | १३६ | १ ५६ |
| चक नं. २८२ | १०९ | २ ९१ |
| | ११० (पै) | ० ७५ |
| | १३२ (पै) | ० २४ |
| | १३३ | १ ४६ |
| चक नं. २८३ | ८३ | १ ८४ |
| | ८५ (पै) | १ ९१ |
| | ९६ (पै) | ० ५६ |
| | ९७ | ० ७५ |
| चक नं. २८४ | ८४ | ० ३८ |
| | ८५ (पै) | १ ९१ |
| | ८६ | १ ४० |
| | ८९ (पै) | ० ५९ |
| | ९५ (पै) | १ ४० |
| चक नं. २८५ | ६४ | १ ८८ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|----------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | ८७ | १ ३९ | | ५५ | २ ४० |
| | ८८ (पै) | ० २९ | चक नं. ३०३ | ४० | २ ५६ |
| चक नं. २८६ | ५६ | १ ८६ | | ५० | ० ७५ |
| | ६३ | १ ८७ | | ५१ | ० ५७ |
| चक नं. २८७ | ५९ | १ ५० | | ५२ | १ १० |
| | ६० (पै) | १ २८ | | ५४ (पै) | १ ०२ |
| | ६१ (पै) | २ ४० | चक नं. ३०४ | ३७ | ३ ३४ |
| | ६२ (पै) | ० ८८ | | ५४ (पै) | २ ३८ |
| चक नं. २८८ | ६० (पै) | ० २३ | चक नं. ३०५ | ३५ (पै) | ० ७५ |
| | ६१ (पै) | ० ४५ | | ३६ (पै) | ० २८ |
| | ६२ (पै) | ० ७२ | | ५७ | २ ८२ |
| | ८८ (पै) | १ २५ | चक नं. ३०६ | ३४ (पै) | ३ १३ |
| | ८९ (पै) | ३ ३६ | | ५८ | ० ९२ |
| चक नं. २९२ | ६५ (पै) | ६ ५० | चक नं. ३१० | ३१ (पै) | ० ०७ |
| चक नं. २९३ | ६५ (पै) | ६ ५० | | ३२ | १ ४४ |
| चक नं. २९४ | ७७ | १ १८ | | ३३ | २ १० |
| | ७८ | १ ५३ | | ३४ (पै) | १ ४६ |
| | ७९ | १ ९८ | | ३५ (पै) | १ ०२ |
| | ८० | १ ०१ | चक नं. ३११ | ३१ (पै) | १ २५ |
| चक नं. २९५ | ७४ | २ ४५ | | ३६ (पै) | १ ११ |
| | ७५ | २ १६ | | ३८ | ० ९४ |
| | ७६ | ० ९६ | चक नं. ३१२ | ३० | ३ ३१ |
| चक नं. २९६ | ६७ (पै) | १ ७२ | | ३९ (पै) | ० ९१ |
| | ७२ | ० ८६ | चक नं. ३१३ | २९ | २ ८६ |
| | ७३ | ० ७१ | | ३९ (पै) | २ ७२ |
| चक नं. २९७ | ४५ | १ १० | चक नं. ३१४ | २८ (पै) | ३ ६५ |
| | ४६ | ० ४६ | | ४१ (पै) | १ ९३ |
| | ६६ | ० ६१ | चक नं. ३१५ | २८ (पै) | ३ २५ |
| | ६७ (पै) | १ ६१ | | ४१ (पै) | २ ५२ |
| चक नं. २९८ | ६९ | ३ २१ | चक नं. ३१६ | ४२ (पै) | ३ ७० |
| | ७० | ० ७४ | | ४८ | ० ५४ |
| | ७१ | १ ४१ | | ४९ | १ ४७ |
| चक नं. २९९ | ४४ | ४ ६७ | चक नं. ३१७ | ४३ (पै) | १ ३८ |
| | ६८ | १ १८ | | ३७६ (पै) | ४ ०२ |
| चक नं. ३०० | ४२ (पै) | ३ ४५ | चक नं. ३१८ | ३७६ (पै) | ० ९० |
| | ४७ | १ २१ | | ३७८ (पै) | ५ १० |
| चक नं. ३०१ | ४३ (पै) | ५ ५२ | चक नं. ३१९ | २८ (पै) | ० ८० |
| चक नं. ३०२ | ५३ | २ ५८ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|---------------|--------------|------------|---------------|
| (१) | (२) | (३) हे. आर | (१) | (२) | (३) हे. आर |
| | ३७७ | ३ ९१ | | १४ (पै) | ० २७ |
| चक नं. ३२० | २६ | २ ७९ | | १५ (पै) | ० ५५ |
| | २७ | २ ७४ | चक नं. ३२९ | ४ (पै) | ३ १५ |
| चक नं. ३२१ | ७ (पै) | ० ४२ | चक नं. ३३० | ३८९/अ (पै) | ० ६२ |
| | ८ (पै) | ० ३२ | | ३८९/ब (पै) | ० ६२ |
| | ९ (पै) | ० ३२ | | ३९० | ० ४३ |
| | १० | १ ५४ | | ३९१ | ० ७६ |
| | ११ | २ ८६ | | ३९२ | ० ३७ |
| चक नं. ३२२ | ६ (पै) | ० ४२ | चक नं. ३३१ | ३९४ | १ ३६ |
| | १३ | ३ ०६ | | ३९५ | ० ८९ |
| | १४ (पै) | ० ८१ | | ३९६ | ० ९५ |
| | १७ | १ ४७ | | ३९७ | १ १२ |
| चक नं. ३२३ | १८ (पै) | १ ४० | चक नं. ३३२ | ७२८ (पै) | २ ९१ |
| | १९ (पै) | ० ३० | | ७२९ (पै) | ० ९६ |
| | २३ (पै) | ३ ५५ | | ७३० (पै) | ० ७९ |
| | २४ (पै) | १ ७७ | चक नं. ३३३ | ७२८ (पै) | १ ०६ |
| चक नं. ३२४ | १८ (पै) | ० ७५ | | ७२९ (पै) | ० ३५ |
| | १९ (पै) | ० २५ | | ७३० (पै) | ० २६ |
| | २२ (पै) | १ ७२ | | ७३१ | १ १० |
| | २३ (पै) | १ २५ | | ७३२ | ० ४० |
| | २४ (पै) | १ ४५ | | ७३३ (पै) | ० ९१ |
| चक नं. ३२५ | १ | १ २० | | ७३४ (पै) | ० ९१ |
| | २ | ० ४६ | | ७३५ | १ १० |
| | ३ | ० ६२ | चक नं. ३३४ | ७३९ (पै) | १ ३६ |
| | ४ (पै) | ० ६५ | | ७४० | १ ८० |
| | २२ (पै) | २ १५ | | ७४१ | ० ०८ |
| चक नं. ३२६ | १५ (पै) | ० २२ | चक नं. ३३५ | १३० (पै) | २ २६ |
| | १६ | १ ०२ | | १३२ (पै) | ० ९६ |
| | २० | २ २१ | | १३९ | १ १० |
| | २१ | १ २२ | | १४१ (पै) | ० ७६ |
| | २२ (पै) | ० ६५ | | १४२ (पै) | ० ७६ |
| चक नं. ३२७ | ७ (पै) | १ १६ | चक नं. ३३६ | १३७ | २ २८ |
| | ८ (पै) | १ २५ | | १३८ | ० ७४ |
| | ९ (पै) | १ २५ | | १४० | ० ७४ |
| | १२ | १ ४७ | | १५७ | १ ०० |
| चक नं. ३२८ | ५ | १ २७ | | १५८ | ० ९२ |
| | ६ (पै) | ० ९९ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|----------|--------|--------------|----------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. ३३७ | १५९ | १ २९ | चक नं. ३४४ | १५२ | २ ८२ |
| | १६० | २ ०३ | | १६६ | १ ८९ |
| | १६१ | २ ८४ | चक नं. ३४५ | १६७ | १ ४२ |
| चक नं. ३३८ | १४३ (पै) | ० ७७ | | १७३ (पै) | १ ४६ |
| | १४४ (पै) | ० ९० | | १७४ (पै) | १ ४६ |
| | १५४ | १ १० | चक नं. ३४६ | १७२ | ४ ८२ |
| | १५५ | १ ११ | चक नं. ३४७ | १८२ | १ १० |
| | १५६ | ० १५ | | १८३ | १ ५२ |
| | १५७ (पै) | ० ३० | | १८७ (पै) | ३ २५ |
| चक नं. ३३९ | १२८ | ० ७४ | चक नं. ३४८ | १८८ | ४ ९१ |
| | १२९ | ० ७४ | चक नं. ३४९ | १८९ | १ १६ |
| | १३० (पै) | ० ४० | | १९० | २ २० |
| | १४१ (पै) | ० १९ | | १९१ | ० ७५ |
| | १४२ (पै) | ० १९ | चक नं. ३५० | १८४ | १ ७६ |
| | १४३ (पै) | ० १९ | | १९४ (पै) | २ ९५ |
| | १४४ (पै) | ० ३९ | चक नं. ३५१ | १९४ (पै) | २ ९५ |
| | १४५ (पै) | १ २७ | | १९५ | ० ७८ |
| | १५३ (पै) | ० ४१ | | १९६ | ० ७४ |
| चक नं. ३४० | १६२ | १ १० | चक नं. ३५२ | १८५ | ० ७३ |
| | १६३ | ० ९३ | | १८६ | ० ७४ |
| | १६४ | ० ८८ | | १८७ (पै) | १ ९५ |
| | १७७ | १ ३० | | १९२ | २ ४५ |
| | १६५ (पै) | ० ४१ | चक नं. ३५३ | १९३ (पै) | ५ २५ |
| | १७५ (पै) | ० ७३ | चक नं. ३५४ | १९३ (पै) | ५ २५ |
| | १७६ | २ २५ | चक नं. ३५५ | २११ | ३ ६८ |
| | १७८ | २ २२ | | २१२ (पै) | ० ७७ |
| | १७३ (पै) | ० ३६ | | २१३ (पै) | ० ४० |
| चक नं. ३४२ | १७४ (पै) | ० ३६ | चक नं. ३५६ | २१५ (पै) | ६ ०० |
| | १७९ | १ ०७ | चक नं. ३५७ | २१६ | १ ५१ |
| | १८० | १ ०८ | | २१७ (पै) | १ ३१ |
| | १८१ | २ २० | | २१८ | ० ७४ |
| | १५३ (पै) | १ ६३ | | २१९ | १ ३२ |
| | १६५ (पै) | १ ६४ | | २२० | ० ५७ |
| चक नं. ३४३ | १७५ (पै) | २ ९१ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|----------|--------|--------------------|----------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. ३५८ | २१७ (पै) | ० ८७ | | ७८ | ३ २४ |
| | २२६ (पै) | १ १४ | चक नं. ३०७ | २१९ | ० ८५ |
| | २२७ (पै) | १ ५० | | २२० | १ ६७ |
| चक नं. ३५९ | २२१ | ० ३६ | | २२१ | ० ६३ |
| | २२२ | १ १२ | | २२२ | ० ६४ |
| | २२३ | ० ९१ | | २२३ | ० ८४ |
| | २२४ | १ ८६ | चक नं. ३०८ | २२५ | ४ १२ |
| | २२५ (पै) | ० १८ | चक नं. ३०९ | २२४ | ० ८९ |
| चाक नं. ३६० | २३२ (पै) | ० ९६ | | २२६ | ० ६६ |
| | २३३ (पै) | ० १५ | | २२७ | ० ३३ |
| | २५९ (पै) | ० ५३ | | २२८ | ० ३१ |
| | २६० (पै) | ० ४८ | | २२९ | ० ६२ |
| | २६१ (पै) | ० ८१ | | २३० | ० १६ |
| | २६२ (पै) | ० ६० | | २३१ | ० ५८ |
| | २६३ | ० ३६ | | _____ | _____ |
| | २६४ | ० ७४ | एकूण . . | २६ | २७ २७ |
| | २६५ (पै) | ० ३३ | | _____ | _____ |
| | _____ | _____ | | | |
| एकूण . . | २८६ | ४४८ ७० | | | |
| | _____ | _____ | | | |
| | विरवाडा | | | | |
| चक नं. २८९ | २१५ | २ ३८ | अ. क्र. | गाव | गट नंबर |
| | २१६ | १ ३४ | (१) | (२) | (३) |
| | २१७ | १ ०० | | | (४) |
| | २१८ | ० ९८ | | | हे. आर |
| चक नं. २९० | ७९ | ० ६४ | १ | म्हैसांग | ४४८ ७० |
| | ८० | ० ६६ | २ | विरवाडा | २७ २७ |
| | २१२ (पै) | ० ९३ | | | _____ |
| | २१३ | १ ३५ | | | _____ |
| | २१४ | १ ३० | पाणी वापर संस्थाचे | ३१२ | ४७५ ९७ |
| चक नं. २९१ | ७५ | ० ३८ | एकूण क्षेत्र . . | _____ | _____ |
| | ७६ | ० ३८ | | | |
| | ७७ | ० ३८ | | | |

गाव निहाय गोषवारा

अ. क्र. गाव गट नंबर क्षेत्र सीसीए

(१) (२) (३) (४)

हे. आर

१ म्हैसांग २८६ ४४८ ७०

२ विरवाडा २६ २७ २७

पाणी वापर संस्थाचे ३१२ ४७५ ९७

एकूण क्षेत्र . .

अमरावती :
दिनांक ७ मार्च, २०२४.

वीरेंद्र रामचंद्र चौधरी,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प
व जलसंपत्ती अन्वेषण विभाग,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १००.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No.658-TB-1-Ghungshi Project-Noti-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water Users Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, The Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati hereby delineate Area of operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUS's shall be displayed on the notice board of the Offices of Concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Divisional and Division and at other prominent public places.

Now, Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari The Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division, Amravati also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and that system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act-2005.

Any person effected by this notification or part thereof may within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra

Govt. Gazette, file and appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati .

SCHEDULE

Name of Project :- Ghungshi Barriage Project.

Name and address of WUAs (Existing/ Proposed)—Proposed W.U.A. No.-4 Mhaisang, Tal. Akola, Dist. Akola.

WUA No.-4, Area 475 97 H.A. (CCA).

| Direct Outlet. | Gut No./ Survey No. | Area CCA H. A. |
|----------------|------------------------|----------------------|
| (1) | (2) | (3) |
| | Mhaisang | |
| Chak No.267 | 110 (P) | 4 00 |
| | 132 (P) | 1 68 |
| Chak No. 268 | 114 | 2 15 |
| | 115 | 1 91 |
| | 120 (P) | 0 14 |
| | 131 | 1 83 |
| Chak No. 269 | 116 (P) | 4 97 |
| | 119 | 0 73 |
| Chak No. 270 | 93 (P) | 1 04 |
| Chak No. 271 | 112 | 1 66 |
| | 113 | 1 27 |
| | 166 (P) | 2 54 |
| Chak No. 272 | 93 ((P) | 0 26 |
| | 94 (P) | 0 26 |
| | 95 (P) | 1 40 |
| | 96 (P) | 2 22 |
| | 98 (P) | 1 64 |
| Chak No. 273 | 91 | 1 47 |
| | 94 (P) | 1 04 |
| | 95 (P) | 3 50 |
| Chak No. 274 | 90 | 5 57 |
| Chak No. 275 | 81 | 4 17 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|----------|--------------|-----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 82 | 2 08 | | 63 | 1 87 |
| Chak No. 276 | 98 (P) | 3 82 | Chak No. 287 | 59 | 1 50 |
| | 99 | 1 47 | | 60 (P) | 1 28 |
| | 100 | 0 81 | | 61 (P) | 2 40 |
| Chak No. 277 | 101 | 0 74 | | 62 (P) | 0 88 |
| | 102 | 1 78 | Chak No. 288 | 60 (P) | 0 23 |
| | 103 | 2 29 | | 61 (P) | 0 45 |
| Chak No. 278 | 1 07 (P) | 0 82 | | 62 (P) | 0 72 |
| | 111 | 3 27 | | 88 (P) | 1 25 |
| Chak No. 279 | 104 | 3 10 | | 89 ((P) | 3 36 |
| | 105 | 1 46 | Chak No. 292 | 65 (P) | 6 50 |
| | 106 | 1 48 | Chak No. 293 | 65 (P) | 6 50 |
| Chak No. 280 | 107 | 2 74 | Chak No. 294 | 77 | 1 18 |
| | 108 | 3 27 | | 78 | 153 |
| Chak No. 281 | 132 (P) | 1 92 | | 79 | 1 98 |
| | 134 | 1 56 | | 80 | 1 01 |
| | 135 | 0 74 | Chak No. 295 | 74 | 2 45 |
| | 136 | 1 56 | | 75 | 2 16 |
| Chak No. 282 | 109 | 2 91 | | 76 | 0 96 |
| | 110 (P) | 0 75 | Chak No. 296 | 67 ((P) | 1 72 |
| | 132 (P) | 0 24 | | 72 | 0 86 |
| | 133 | 1 46 | | 73 | 0 71 |
| Chak No . 283 | 83 | 1 84 | Chak No. 297 | 45 | 1 10 |
| | 85 (P) | 1 91 | | 46 | 0 46 |
| | 96 (P) | 0 56 | | 66 | 0 61 |
| | 97 | 0 75 | | 67 (P) | 1 61 |
| Chak No. 284 | 84 | 0 38 | Chak No. 298 | 69 | 3 21 |
| | 85 (P) | 1 91 | | 70 | 0 74 |
| | 86 | 1 40 | | 71 | 1 41 |
| | 89 (P) | 0 59 | Chak No. 299 | 44 | 4 67 |
| | 95 (P) | 1 40 | | 68 | 1 18 |
| Chak No. 285 | 64 | 1 88 | Chak No . 300 | 42 (P) | 3 45 |
| | 87 | 1 39 | | 47 | 1 21 |
| | 88 (P) | 0 29 | Chak No . 301 | 43 (P) | 5 52 |
| Chak No. 286 | 56 | 1 86 | Chak No . 302 | 53 | 2 58 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|-------------|-----------------|-----------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| | 55 | 2 40 | | 10 | 1 54 |
| Chak No . 303 | 40 | 2 56 | | 11 | 2 86 |
| | 50 | 0 75 | Chak No . 322 | 6 (P) | 0 42 |
| | 51 | 0 57 | | 13 | 3 06 |
| | 52 | 1 10 | | 14 (P) | 0 81 |
| | 54 (P) | 1 02 | | 17 | 1 47 |
| Chak No . 304 | 37 | 3 34 | Chak No . 323 | 18 (P) | 1 40 |
| | 54 (P) | 2 38 | | 19 (P) | 0 30 |
| Chak No . 305 | 35 (P) | 0 75 | | 23 (P) | 3 55 |
| | 36 (P) | 0 28 | | 24 (P) | 1 77 |
| | 57 | 2 82 | Chak No . 324 | 18 (P) | 0 75 |
| Chak No . 306 | 34 (P) | 3 13 | | 19 (P) | 0 25 |
| | 58 | 0 92 | | 22 (P) | 1 72 |
| Chak No . 310 | 31 (P) | 0 07 | | 23 (P) | 1 25 |
| | 32 | 1 44 | | 24 (P) | 1 45 |
| | 33 | 2 10 | Chak No . 325 | 1 | 1 20 |
| | 34 (P) | 1 46 | | 2 | 0 46 |
| | 35 (P) | 1 02 | | 3 | 0 62 |
| Chak No . 311 | 31 (P) | 1 25 | | 4 (P) | 0 65 |
| | 36 (P) | 1 11 | | 22 (P) | 2 15 |
| | 38 | 0 94 | Chak No . 326 | 15 (P) | 0 22 |
| Chak No . 312 | 30 | 3 31 | | 16 | 1 02 |
| | 39 (P) | 0 91 | | 20 | 2 21 |
| Chak No . 313 | 29 | 2 86 | | 21 | 1 22 |
| | 39 (P) | 2 72 | | 22 (P) | 0 65 |
| Chak No . 314 | 28 (P) | 3 65 | Chak No . 327 | 7 (P) | 1 16 |
| | 41 (P) | 1 93 | | 8 (P) | 1 25 |
| Chak No . 315 | 28 (P) | 3 25 | | 9 (P) | 1 25 |
| | 41 (P) | 2 52 | | 12 | 1 47 |
| Chak No . 316 | 42 (P) | 3 70 | Chak No . 328 | 5 | 1 27 |
| | 48 | 0 54 | | 6 (P) | 0 99 |
| | 49 | 1 47 | | 14 (P) | 0 27 |
| Chak No . 317 | 43 (P) | 1 38 | | 15 (P) | 0 55 |
| | 376 (P) | 4 02 | Chak No . 329 | 4 (P) | 3 15 |
| Chak No . 318 | 376 (P) | 0 90 | Chak No . 330 | 389/a (P) | 0 62 |
| | 378 (P) | 5 10 | | 389/b (P) | 0 62 |
| Chak No . 319 | 28 (P) | 0 80 | | 390 | 0 43 |
| | 377 | 3 91 | | 391 | 0 76 |
| Chak No . 320 | 26 | 2 79 | | 392 | 0 37 |
| | 27 | 2 74 | Chak No . 331 | 394 | 1 36 |
| Chak No . 321 | 7 (P) | 0 42 | | 395 | 0 89 |
| | 8 (P) | 0 32 | | 396 | 0 95 |
| | 9 (P) | 0 32 | | 397 | 1 12 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|----------|-------------|-----------------|----------|-------------|
| (1) | (2) | (3) H.A. | (1) | (2) | (3) H.A. |
| Chak No . 332 | 728 (P) | 2 91 | | 144 (P) | 0 39 |
| | 729 (P) | 0 96 | | 145 ((P) | 1 27 |
| | 730 (P) | 0 79 | Chak No . 340 | 153 (P) | 0 41 |
| Chak No . 333 | 728 (P) | 1 06 | | 162 | 1 10 |
| | 729 (P) | 0 35 | | 163 | 0 93 |
| | 730 (P) | 0 26 | | 164 | 0 88 |
| | 731 | 1 10 | | 177 | 1 30 |
| | 732 | 0 40 | Chak No . . 341 | 165 (P) | 0 41 |
| | 733 (P) | 0 91 | | 175 (P) | 0 73 |
| | 734 (P) | 0 91 | | 176 | 2 25 |
| | 735 | 1 10 | | 178 | 2 22 |
| Chak No . 334 | 739 (P) | 1 36 | Chak No . 342 | 173 (P) | 0 36 |
| | 740 | 1 80 | | 174 (P) | 0 36 |
| | 741 | 0 08 | | 179 | 1 07 |
| Chak No . 335 | 130 (P) | 2 26 | | 180 | 1 08 |
| | 132 (P) | 0 96 | | 181 | 2 20 |
| | 139 | 1 10 | Chak No . 343 | 153 (P) | 1 63 |
| | 141 (P) | 0 76 | | 165 (P) | 1 64 |
| | 142 (P) | 0 76 | | 175 (P) | 2 91 |
| Chak No . 336 | 137 | 2 28 | Chak No . 344 | 152 | 2 82 |
| | 138 | 0 74 | | 166 | 1 89 |
| | 140 | 0 74 | Chak No . . 345 | 167 | 1 42 |
| | 157 | 1 00 | | 173 (P) | 1 46 |
| | 158 | 0 92 | | 174 (P) | 1 46 |
| Chak No . 337 | 159 | 1 29 | Chak No . 346 | 172 | 4 82 |
| | 160 | 2 03 | Chak No . 347 | 182 | 1 10 |
| | 161 | 2 84 | | 183 | 1 52 |
| Chak No . 338 | 143 (P) | 0 77 | | 187 (P) | 3 25 |
| | 144 (P) | 0 90 | Chak No . 348 | 188 | 4 91 |
| | 154 | 1 10 | Chak No . 349 | 189 | 1 16 |
| | 155 | 1 11 | | 190 | 2 20 |
| | 156 | 0 15 | | 191 | 0 75 |
| | 157 (P) | 0 30 | Chak No . 350 | 184 | 1 76 |
| | | | | 194 (P) | 2 95 |
| Chak No . 339 | 128 | 0 74 | Chak No . 351 | 194 (P) | 2 95 |
| | 129 | 0 74 | | 195 | 0 78 |
| | 130 (P) | 0 40 | | 196 | 0 74 |
| | 141 (P) | 0 19 | Chak No . 352 | 185 | 0 73 |
| | 142 (P)) | 0 19 | | 186 | 0 74 |
| | 143 (P) | 0 19 | | 187(P)) | 1 95 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | | |
|-----------------|----------|--------------|--|----------------------|--------------------------|------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. | |
| | 192 | 2 45 | | 212 (P) | 0 93 | |
| Chak No . 353 | 193 (P) | 5 25 | | 213 | 1 35 | |
| Chak No . 354 | 193 (P) | 5 25 | | 214 | 1 30 | |
| Chak No . 355 | 211 | 3 68 | Chak No . 291 | 75 | 0 38 | |
| | 212 (P) | 0 77 | | 76 | 0 38 | |
| | 213 (P) | 0 40 | | 77 | 0 38 | |
| Chak No . 356 | 215 (P) | 6 00 | | 78 | 3 24 | |
| Chak No . 357 | 216 | 1 51 | Chak No . . 307 | 219 | 0 85 | |
| | 217 (P) | 1 31 | | 220 | 1 67 | |
| | 218 | 0 74 | | 221 | 0 63 | |
| | 219 | 1 32 | | 222 | 0 64 | |
| | 220 | 0 57 | | 223 | 0 84 | |
| Chak No . 358 | 217 (P) | 0 87 | Chak No . 308 | 225 | 4 12 | |
| | 226 (P) | 1 14 | Chak No . 309 | 224 | 0 89 | |
| | 227 (P) | 1 50 | | 226 | 0 66 | |
| Chak No . 359 | 221 | 0 36 | | 227 | 0 33 | |
| | 222 | 1 12 | | 228 | 0 31 | |
| | 223 | 0 91 | | 229 | 0 62 | |
| | 224 | 1 86 | | 230 | 0 16 | |
| | 225 (P) | 0 18 | | 231 | 0 58 | |
| Chak No . 360 | 232 (P) | 0 96 | Total . . | ----- 26 ----- | ----- 27 27 ----- | |
| | 233 (P) | 0 15 | VILLAGE WISE ABSTRACT | | | |
| | 259 (P) | 0 53 | Sr. No. | Village | Gut No. | Area (CCA) |
| | 260 (P)) | 0 48 | (1) | (2) | (3) | (4) |
| | 261 (P) | 0 81 | | | | H. A. |
| | 262 (P) | 0 60 | 1 | Mhaisang | 286 | 448 70 |
| | 263 | 0 36 | 2 | Virwada | 26 | 27 27 |
| | 264 | 0 74 | | | | |
| | 265 (P) | 0 33 | | | | |
| | ----- | ----- | Total A .of WUA . | .312 | ----- 475 97 ----- | |
| Total . . | 286 | 448 70 | | | | |
| | ----- | ----- | | | | |
| | Virwada | | VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI, | | | |
| Chak No . 289 | 215 | 2 38 | Executive Engineer, | | | |
| | 216 | 1 34 | Irrigation Project And | | | |
| | 217 | 1 00 | water Resources | | | |
| | 218 | 0 98 | Investigation Division, | | | |
| Chak No . 290 | 79 | 0 64 | Amravati. | | | |
| | 80 | 0 66 | Amravati : | | | |
| | | | Dated the 7 th March, 2024. | | | |

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०१.

अनुसूची—चालू

| कार्यकारी अभियंता, यांजकडून | (१) | (२) | (३) |
|--|-------------|---------|------|
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.— | | ३२७ | १ ८२ |
| अधिसूचना-३ | | ३२८ पै. | ० २९ |
| क्रमांक-६५८-तांशा-धुंगशी-प्रकल्प-अधिसूचना-३,-२०२४.— | | ३२९ पै. | ० २९ |
| ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ व नियम ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे. | चक क्र. ३६३ | ३१३ पै. | १ ४१ |
| त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमीनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. | चक क्र. ३६४ | ३१४ पै. | ० ६८ |
| या प्रकटनामुळे बाधीत झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल. | चक क्र. ३६५ | ३१५ पै. | ० ७२ |
| | चक क्र. ३६५ | ३१६ पै. | १ ४८ |
| | चक क्र. ३६६ | ३२३ | ० ९१ |
| | चक क्र. ३६७ | २९४ पै. | ४ २९ |
| | चक क्र. ३६८ | २९५ पै. | ० ५९ |
| | चक क्र. ३६९ | २९६ पै. | ० २३ |
| | चक क्र. ३७० | ३१७ | २ ३२ |
| | चक क्र. ३७० | ३२२ | १ १७ |
| | चक क्र. ३७० | २९४ पै. | ४ २९ |
| | चक क्र. ३७० | २९५ पै. | ० ५९ |
| | चक क्र. ३७० | २९६ पै. | ० २३ |
| | चक क्र. ३७० | ३१७ | २ ३२ |
| | चक क्र. ३७० | ३१८ | ० ९७ |
| | चक क्र. ३७० | ३१९ | २ ०७ |
| | चक क्र. ३७० | ३०० पै. | १ १४ |
| | चक क्र. ३७० | ३०१ पै. | ० ४५ |
| | चक क्र. ३७० | ३०२ पै. | ० ६० |
| | चक क्र. ३७० | ३०७ | २ ०१ |
| | चक क्र. ३७० | ३०८ | ० ९७ |
| | चक क्र. ३७० | ३०० पै. | १ १४ |
| | चक क्र. ३७० | ३०१ पै. | ० ४५ |
| | चक क्र. ३७० | ३०२ पै. | ० ६० |
| | चक क्र. ३७० | ३०३ | १ ४३ |
| | चक क्र. ३७० | ३०४ | ० ४६ |
| | चक क्र. ३७० | ३०५ | ० ८७ |
| | चक क्र. ३७० | ३०६ | ० ७४ |
| | चक क्र. ३७० | २८९ | ० ४० |
| | चक क्र. ३७० | २९० | ० ४० |
| | चक क्र. ३७० | २९४ पै. | ३ ६८ |
| | चक क्र. ३७० | २९५ पै. | ० ७९ |
| | चक क्र. ३७० | २९६ पै. | ० ३० |
| | चक क्र. ३७१ | ३१८ | ० ९७ |
| | चक क्र. ३७१ | ३१९ | २ ०७ |
| | चक क्र. ३७१ | ३२० | २ ०६ |
| | चक क्र. ३७२ | २९२ पै. | ० २६ |
| | चक क्र. ३७२ | २९३ पै. | ३ ३२ |

अनुसूची

प्रकल्पाचे नाव—धुंगशी बॅरेज प्रकल्प

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :-प्रस्तावित पाणी वापर संस्था क्र. ५ म्हैसांग, तालुका अकोला, जिल्हा अकोला.

पाणी वापर संस्था क्र. ५ एकूण क्षेत्र—६३६.३३ हे. आर (सी. सी. ए.)

अधिसूचित क्षेत्र

विमोचक

गट नंबर

क्षेत्र

(१)

(२)

(३)

हे. आर

म्हैसांग

चक क्र. ३७०

चक क्र. ३७१

चक क्र. ३६१

३२१

० ९४

३२४

१ १७

३२५ पै.

२ ५७

चक क्र. ३६२

३२६

१ ४८

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक क्र. ३७३ | २९२ पै. | ० ३९ | चक क्र. ३८४ | २४४ पै. | ० ५८ |
| | २९३ पै. | ४ ९८ | | २६८ पै. | ० ३२ |
| चक क्र. ३७४ | २८५ पै. | १ ८२ | | २६९ | ० ९३ |
| | २८६ | १ ८२ | | २७० | ० ९३ |
| | २९१ पै. | २ ५३ | | २७१ | ० ९३ |
| चक क्र. ३७५ | २८५ पै. | २ ७३ | | २७२ | ० ८० |
| | २९१ पै. | ३ ६० | | २७३ | ० ७४ |
| चक क्र. ३७६ | २८२ | ० ७४ | चक क्र. ३८५ | २५१ | ० ७४ |
| | २८३ | ० ७४ | | २५२ | ० ७४ |
| | २८४ | ४ २७ | | २६८ पै. | १ ६० |
| चक क्र. ३७७ | २५७ पै. | ० ३३ | | २६९ पै. | ० ०९ |
| | २५८ पै. | १ ११ | | २८० पै. | २ ०४ |
| | २५९ पै. | ० ५३ | चक क्र. ३८६ | २७९ पै. | ० ४७ |
| | २६० पै. | ० ३२ | | २८० पै. | २ ०४ |
| | २६१ पै. | ० ३२ | | २८७ पै. | १ ३५ |
| | २६२ पै. | ० १५ | चक क्र. ३८७ | २४४ पै. | १ ३५ |
| | २६५ पै. | ० ०४ | | २४५ | ० ८२ |
| | २६६ | २ २३ | | २४६ | १ ९४ |
| | २८१ | ० ७४ | | २४७ | ० ६७ |
| चक क्र. ३७८ | २५४ | ० ४८ | | २६८ पै. | १ २८ |
| | २५५ | ० ८४ | चक क्र. ३८८ | २३७ पै. | १ २८ |
| | २५६ | ० ७४ | | २३८ पै. | ० २३ |
| | २५७ पै. | ० ७८ | | २३९ पै. | ० २७ |
| | २५८ पै. | १ ११ | | २४८ | ० ७४ |
| | २६७ | १ ४९ | | २४९ | ० ३७ |
| चक क्र. ३७९ | २३२ पै. | ० २४ | | २५० | २ ३८ |
| | २३३ पै. | ० ६२ | चक क्र. ३८९ | २३७ पै. | ० ३२ |
| | २३४ पै. | १ २३ | | २३८ पै. | ० २३ |
| | २३५ पै. | २ ३० | | २३९ पै. | १ ७५ |
| | २५३ | १ ४४ | | २४० पै. | १ ७४ |
| चक क्र. ३८० | २३५ पै. | २ ३० | चक क्र. ३९० | २४० पै. | १ ७४ |
| | २३६ पै. | २ ३० | | २४१ पै. | ० ३२ |
| चक क्र. ३८१ | २७६ पै. | ० २८ | | २४२ पै. | ० ९७ |
| | २७७ पै. | ० ३७ | | २४३ | १ १० |
| | २७८ पै. | ० ४२ | | ४७७ पै. | ० ३७ |
| | २८७ पै. | ३ १५ | | ४८२ | ० ८० |
| | २८८ | १ २२ | | ४८३ | ३ ४८ |
| चक क्र. ३८२ | २७४ | १ ०७ | चक क्र. ३९२ | ३१२ | १ ४९ |
| | २७५ | ० ५० | | ३१३ पै. | ० ४७ |
| | २७५ पै. | ० ८३ | | ३१४ पै. | ० २३ |
| | २७७ पै. | १ १२ | | ३१५ पै. | ० २४ |
| चक क्र. ३८३ | २७८ पै. | ० ९९ | | ३२८ पै. | ० ८८ |
| | २७९ पै. | ३ ३० | | ३२९ पै. | ० ८८ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | ४५८ पै. | २ ०१ | | ३६४ पै. | १ १० |
| चक क्र. ३९३ | ३५१ पै. | ३ ८० | चक क्र. ५३० | ३६४ पै. | १ ६६ |
| चक क्र. ३९४ | ३५४ | १ ४९ | | ३६५ पै. | ० ६५ |
| | ३५५ | ० ७४ | | ३६६ पै. | १ ८५ |
| | ३५६ | ० ७४ | चक क्र. ५३१ | ३५१ पै. | १ ७१ |
| | ३५७ | ३ ३३ | | ३६२ | २ ८० |
| चक क्र. ३९५ | ३५१ पै. | ३ ८० | | ३६३ पै. | ० ६१ |
| चक क्र. ३९६ | ३५१ पै. | ० १५ | | ३६४ पै. | ० १८ |
| | ३६० पै. | ४ ३१ | चक क्र. ५३२ | ३५० पै. | ० ११ |
| चक क्र. ५१९ | ३२५ पै. | १ १० | | ३५१ पै. | २ ८५ |
| | ३३३ | ३ ५१ | | ३६० पै. | १ ८५ |
| चक क्र. ५२० | ३३० पै. | १ १९ | चक क्र. ५३३ | ३३१ पै. | ५ ५१ |
| | ३३१ | २ ०७ | चक क्र. ५३४ | ३३१ पै. | ४ ०४ |
| | ३३२ | २ ०० | | ३८५ पै. | ० ९१ |
| | ३५१ पै. | ० ५७ | चक क्र. ५३५ | ३६५ पै. | ० ०७ |
| चक क्र. ५२१ | ३३० | १ ४९ | | ३६६ पै. | ० २१ |
| | ३३५ | १ ५५ | | ३६७ | २ ८० |
| | ३३६ | ० ७९ | | ३६८ | ० ६३ |
| | ३३७ | ० ७४ | | ३६९ | ० १५ |
| | ३५१ पै. | ० १५ | | ३८५ पै. | १ ३६ |
| चक क्र. ५२२ | ३३४ | ३ ५१ | चक क्र. ५३६ | ३७० पै. | ० १७ |
| | ३४० पै. | १ ९७ | | ३८४ | २ १८ |
| चक क्र. ५२३ | ३४० पै. | १ ११ | | ३८६ | ० ८१ |
| | ३४१ | ३ ०७ | | ३८७ | ० ८१ |
| | ३४६ पै. | १ ३३ | चक क्र. ५३७ | ३७० पै. | ० १७ |
| चक क्र. ५२४ | ३३८ | १ ५६ | | ३७३ पै. | २ २१ |
| | ३३९ | १ ५७ | | ३८१ पै. | १ ७७ |
| | ३४२ | ० ९० | चक क्र. ५३८ | ३७४ पै. | १ ४० |
| | ३४३ | १ ०४ | | ३७५ पै. | ० ५७ |
| | ३५१ पै. | ० ९५ | | ३८१ पै. | ० ८९ |
| चक क्र. ५२५ | ३४४ | ० ९७ | | ३८२ पै. | १ ७१ |
| | ३४५ | ० ९९ | चक क्र. ५३९ | ३७४ पै. | २ ४६ |
| | ३४७ | १ ०२ | | ३७५ पै. | १ ३४ |
| | ३४८ | १ ०३ | | ३८१ पै. | २ ०७ |
| | ३५१ पै. | १ ५२ | चक क्र. ५४० | ३७० पै. | १ ३५ |
| चक क्र. ५२६ | ३४६ पै. | ५ ३३ | | ३७१ पै. | १ ७६ |
| चक क्र. ५२७ | ३४९ | ३ ९७ | | ३७२ पै. | ० ८९ |
| | ३५० पै. | ० ६० | | ३७३ पै. | १ ४७ |
| | ३५१ पै. | ० ५७ | | ३७४ पै. | ० ७० |
| चक क्र. ५२८ | ३६३ पै. | २ ४२ | चक क्र. ५४१ | ३७१ पै. | १ ७६ |
| | ३६४ पै. | ० ७४ | | ३७२ पै. | २ ०९ |
| चक क्र. ५२९ | ३६३ पै. | ३ ०३ | | ३७३ पै. | १ २३ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक क्र. ५४२ | ३६१ पै. | ४ ०४ | चक क्र. ५५५ | ४१० पै. | २ ३३ |
| | ४११ | ० ३७ | | ४१३ | ३ ०१ |
| | ४१२ | ० ७७ | | ४१४ पै. | ० ९३ |
| चक क्र. ५४३ | २२९ पै. | १ २२ | चक क्र. ५५६ | ४०९ पै. | ० ४० |
| | ४०८ पै. | ३ ३४ | | ४१० पै. | ० ७८ |
| | ४०९ पै. | ० ८० | | ४१८ | ० ७४ |
| | ४१० पै. | ० ७८ | | ४१९ | १ १२ |
| चक क्र. ५४४ | ३६१ पै. | २ ७६ | | ४२० | ० ९७ |
| | ४०७ पै. | १ १३ | | ४२१ | ० ९४ |
| | ४०८ पै. | २ २३ | | ४२२ पै. | १ २९ |
| चक क्र. ५४५ | ३६१ पै. | ० ९२ | चक क्र. ५५७ | ४१४ पै. | ० ९३ |
| | ४०२ | ० ५८ | | ४१५ | २ २३ |
| | ४०३ | ० ५९ | | ४१६ | १ ५७ |
| | ४०४ | १ २५ | | ४१७ पै. | १ ०० |
| | ४०५ | १ १३ | चक क्र. ५५८ | ४१७ | ३ ९९ |
| | ४०६ | १ ०९ | | ४७४ | १ ९८ |
| चक क्र. ५४६ | ३८८ | ३ २४ | चक क्र. ५५९ | ३५८ | ५ ५७ |
| चक क्र. ५४७ | ३८२ पै. | १ ७१ | चक क्र. ५६० | ७४५ | २ ९८ |
| | ३८९/अ | २ ५० | | ७४६ | १ ७७ |
| | ३८९/ब | २ ४९ | चक क्र. ५६१ | ७४७ | २ ६३ |
| चक क्र. ५४८ | ३९९ पै. | ३ १७ | | ७४८ | २ ६७ |
| | ४०० पै. | ० ८७ | चक क्र. ५६२ | ४५२ | १ २० |
| | ४०१ पै. | ० ४९ | | ४५३ पै. | ४ ३५ |
| चक क्र. ५४९ | ३९८ पै. | २ ९८ | चक क्र. ५६३ | ४४९ पै. | १ २१ |
| | ४०० पै. | ० ८७ | | ४५० | ० ८२ |
| | ४०१ पै. | १ ६७ | | ४५१ | ० ३७ |
| चक क्र. ५५० | ६५४ पै. | २ ०७ | | ४५३ पै. | १ ४५ |
| | ६५५ पै. | २ ५३ | चक क्र. ५६४ | ४२२ पै. | १ ९४ |
| | ६५८ पै. | ० ३१ | | ४२३ पै. | १ १३ |
| | ६५९ पै. | ० ७३ | | ७४२ | १ ९० |
| चक क्र. ५५१ | ६५५ पै. | २ ५३ | | ७४३ | ० ९१ |
| | ६५६ पै. | ० ४७ | चक क्र. ५६५ | ४२३ पै. | १ ४५ |
| | ६५७ पै. | ० ३१ | | ४२५ | १ १९ |
| | ७२७ पै. | १ ०३ | | ४२६ | १ ३८ |
| चक क्र. ५५२ | ७२७ पै. | ५ ८४ | | ४२७ | १ ४० |
| चक क्र. ५५३ | ६५६ पै. | १ ४२ | | ४२८ | ० ७६ |
| | ६५७ पै. | १ ०९ | चक क्र. ५६६ | ५४५ | ० ७५ |
| | ६५८ पै. | १ ०९ | | ५४६ | ४ १९ |
| | ६५९ पै. | २ १८ | चक क्र. ५६७ | ५५७ | ४ ७५ |
| चक क्र. ५५४ | २२९ पै. | २ ४५ | चक क्र. ५६८ | ४०९ पै. | ३ ६१ |
| | ४०९ पै. | ३ २१ | | ४२३ पै. | ० ६५ |
| | | | | ४२४ | १ ३१ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक क्र. ५६९ | ५४७ | ४ ४७ | | ७२२ पै | ३ ६० |
| | ५४९ | १ ६३ | चक क्र. ५८३ | ६६१ पै. | ३ ०३ |
| चक क्र. ५७० | ५५० | ० ६३ | | ६७१ पै. | ० ०८ |
| | ५५१ | ० ६३ | | ७२३ पै. | १ ५८ |
| | ५५६ | २ ८७ | | ७२४ पै. | १ ५८ |
| चक क्र. ५७१ | ५५२ पै. | ३ ५४ | चक क्र. ५८४ | ६६१ पै. | २ ३३ |
| | ५५३ | २ ६१ | | ६६७ पै. | ० २४ |
| चक क्र. ५७२ | २२९ पै. | ३ ६७ | | ६७० पै. | ० ४१ |
| | ५४८ | ० ९५ | | ६७१ पै. | १ ८३ |
| | ५५२ पै. | १ ०१ | | ६९८ पै. | १ २९ |
| चक क्र. ५७३ | २२९ पै. | ४ ९० | चक क्र. ५८५ | ६९० | १ ३८ |
| | ५५२ पै. | ० ५१ | | ६९१ | १ ७८ |
| चक क्र. ५७४ | ६४९ | ० ९३ | | ६९८ पै. | २ ७७ |
| | ६५० | ० ९८ | चक क्र. ५८६ | ६६१ पै. | २ ५३ |
| | ६५१ | ० ३९ | | ६६४ | २ २३ |
| | ६५२ | ० ४१ | | ६६८ पै. | १ ०६ |
| | ६५३ | २ ७६ | चक क्र. ५८७ | ६६५ | १ १३ |
| | ६५९ पै. | ० ७३ | | ६६६ | १ १२ |
| चक क्र. ५७५ | ६४८ पै. | २ ४३ | | ६६७ | २ ४० |
| | ६५९ पै. | ० ७३ | | ६६८ पै. | १ ५९ |
| | ६६० पै. | ० ६० | चक क्र. ५८८ | ६६१ पै. | १ ३१ |
| | ६६१ पै. | ० ६१ | | ६६९ | १ ६६ |
| | ६६२ | ० ८२ | | ६७० पै. | १ ५२ |
| | ६६३ पै. | ० ९८ | | ६७३ | १ १२ |
| चक क्र. ५७६ | ६४८ पै. | २ ९७ | | ६७४ | ० ५४ |
| | ६६१ पै. | १ ७२ | चक क्र. ५८९ | ६४४ पै. | २ ६५ |
| | ६६३ पै. | १ ४७ | | ६४५ | ० ९२ |
| चक क्र. ५७७ | ६५८ पै. | ० १६ | | ६४६ | ० ७४ |
| | ६६० पै. | ४ ७८ | | ६४७ | १ ८७ |
| | ७२५ पै. | १ १४ | चक क्र. ५९० | ६४३ | २ ६१ |
| चक क्र. ५७८ | ६५६ पै. | ० ४७ | | ६४४ पै. | २ ६५ |
| | ६५७ पै. | ० १६ | चक क्र. ५९१ | ६४२ पै. | ५ ६३ |
| | ७२५ पै. | १ १४ | चक क्र. ५९२ | ६३१ पै. | ० ८४ |
| | ७२६ पै. | ३ ६३ | | ६३९ पै. | ० ७४ |
| चक क्र. ५७९ | ६६० पै. | ० ६० | | ६४० | ० ५५ |
| | ७२५ पै. | ४ ५७ | | ६४१ | ० ५५ |
| चक क्र. ५८० | ७२१ | ४ २७ | | ६४२ पै. | ३ ५२ |
| | ७२५ पै. | ० ७६ | चक क्र. ५९३ | ६३१ पै. | १ १२ |
| चक क्र. ५८१ | ७१८ | १ १० | | ६३२ पै. | १ ५६ |
| | ७१९ पै. | ० ६० | | ६३३ | १ ४८ |
| | ७२० | ० ७१ | चक क्र. ५९४ | ६३१ पै. | १ १२ |
| | ७२६ पै. | ३ २७ | | ६३७ पै. | २ ९७ |
| | ७३० पै. | ० १८ | | ६३८ | ० ७४ |
| चक क्र. ५८२ | ६९८ पै. | २ ४९ | | ६३९ पै. | ० ६० |

| अनुसूची-चालू | | | |
|--------------|---------|--------|---------|
| (१) | (२) | (३) | हे. आर. |
| चक क्र. ५९५ | ५५८ पै. | ० २५ | |
| | ५५९ पै. | ० ६७ | |
| | ५६० पै. | ० ४६ | |
| | ५६२ | १ ८६ | |
| | ५६३ पै. | ० ९३ | |
| | ५६४ | ० ८४ | |
| | ६३७ पै. | ० ९३ | |
| चक क्र. ५९६ | ५५४ | १ ६२ | |
| | ५५५ | १ ६२ | |
| | ५५८ पै. | ० ५९ | |
| | ५५९ पै. | ० ६७ | |
| | ५६० पै. | ० ४६ | |
| | ५६१ पै. | १ २० | |
| चक क्र. ५९७ | ५६१ पै. | २ २३ | |
| | ६३७ पै. | २ ९७ | |
| चक क्र. ५९८ | ६३५ | १ ७६ | |
| | ६३६ | १ ७६ | |
| | ६३७ पै. | १ ६७ | |
| चक क्र. ५९९ | ६११ पै. | ० ९८ | |
| | ६१२ पै. | २ ०० | |
| | ६१७ पै. | २ ३२ | |
| | ६१८ पै. | ० ८९ | |
| चक क्र. ६०० | ६१२ पै. | ५ १३ | |
| चक क्र. ६०१ | ६१३ | २ २१ | |
| | ६१४ | ३ २६ | |
| चक क्र. ६०२ | ६१६ | १ ३९ | |
| | ६१७ पै. | २ ८४ | |
| | ६३४ | ० ७७ | |
| एकूण | ४१४ | ६३६ ३३ | |

| गावनिहाय गोषवारा | | | |
|------------------|--------------|--------|----------------|
| अ. क्र. | गावाचे नाव | गट नं. | शेत सी. सी. ए. |
| (१) | (२) | (३) | (४) |
| | | | हे. आर. |
| १ | म्हैसांग | ४१४ | ६३६ ३३ |
| | एकूण क्षेत्र | | ६३६ ३३ |

अमरावती :
दिनांक ७ मार्च, २०२४.

वीरेंद्र रामचंद्र चौधरी,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०२.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 658-TB-1-Ghungshi Project-Noti.-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division Amravati, hereby delineate the area of Operation of following WUA's Direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati, also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and that system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers Act, 2005..

Any person affected by this notification or part thereof may within 30 days from the date of publication of this notification in the Maharashtra Govt. *Official Gazette*, file and appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati,

SCHEDULE

Name of the Project :- Ghungshi Barriage Project

Name and Address of W.U.A.-Proposed W.U.A. No.5

Mhaisang, Tal. Akola, District Akola.

WUA No. 5 Area 636.33 H.A.(C.C.A.)

| Direct Outlet | Delineated Area | |
|---------------|-----------------|----------|
| | Gut No. | Area |
| (1) | (2) | (3) |
| | | H. A. |
| | | Mhaisang |
| Chak No. 361 | 321 | 0 94 |
| | 324 | 1 17 |
| | 325 P. | 2 57 |
| Chak No. 362 | 326 | 1 48 |
| | 327 | 1 82 |
| | 328 P. | 0 29 |
| | 329 P. | 0 29 |
| Chak No. 363 | 313 P. | 1 41 |
| | 314 P. | 0 68 |
| | 315 P. | 0 72 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|-------|-----------------|--------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| | 316 | 1 48 | | 259 P. | 0 53 |
| | 323 | 0 91 | | 260 P. | 0 32 |
| Chak No. 364 | 294 P. | 4 29 | | 261 P. | 0 32 |
| | 295 P. | 0 59 | | 262 P. | 0 15 |
| | 296 P. | 0 23 | | 265 P. | 0 04 |
| Chak No. 365 | 317 | 2 32 | | 266 | 2 23 |
| | 322 | 1 17 | Chak No. 378 | 281 | 0 74 |
| Chak No. 366 | 294 P. | 4 29 | | 254 | 0 48 |
| | 295 P. | 0 59 | | 255 | 0 84 |
| | 296 P. | 0 23 | | 256 | 0 74 |
| Chak No. 367 | 317 | 2 32 | | 257 P. | 0 78 |
| | 318 | 0 97 | | 258 P. | 1 11 |
| | 319 | 2 07 | Chak No. 379 | 267 | 1 49 |
| Chak No. 368 | 300 P. | 1 14 | | 232 P. | 0 24 |
| | 301 P. | 0 45 | | 233 P. | 0 62 |
| | 302 P. | 0 60 | | 234 P. | 1 23 |
| | 307 | 2 01 | | 235 P. | 2 30 |
| | 308 | 0 94 | | 253 | 1 44 |
| Chak No. 369 | 300 P. | 1 14 | Chak No. 380 | 235 P. | 2 30 |
| | 301 P. | 0 45 | | 236 P. | 2 30 |
| | 302 P. | 0 60 | Chak No. 381 | 276 P. | 0 28 |
| | 303 | 0 43 | | 277 P. | 0 37 |
| | 304 | 0 46 | | 278 P. | 0 42 |
| | 305 | 0 87 | | 287 P. | 3 15 |
| | 306 | 0 74 | | 288 | 1 22 |
| Chak No. 370 | 289 | 0 40 | Chak No. 382 | 274 | 1 07 |
| | 290 | 0 40 | | 275 | 0 50 |
| | 294 P. | 3 68 | | 275 P. | 0 83 |
| | 295 P. | 0 79 | | 277 P. | 1 12 |
| | 296 P. | 0 30 | Chak No. 383 | 278 P. | 0 99 |
| Chak No. 371 | 318 | 0 97 | | 279 P. | 3 30 |
| | 319 | 2 07 | Chak No. 384 | 244 P. | 0 58 |
| Chak No. 372 | 320 | 2 06 | | 268 P. | 0 32 |
| | 292 P. | 0 26 | | 269 | 0 93 |
| | 293 P. | 3 32 | | 270 | 0 93 |
| Chak No. 373 | 292 P. | 0 39 | | 271 | 0 93 |
| | 293 P. | 4 98 | | 272 | 0 80 |
| Chak No. 374 | 285 P. | 1 82 | Chak No. 385 | 273 | 0 74 |
| | 286 | 1 82 | | 251 | 0 74 |
| | 291 P. | 2 53 | | 252 | 0 74 |
| Chak No. 375 | 285 P. | 2 73 | | 268 P. | 1 60 |
| | 291 P. | 3 60 | Chak No. 386 | 269 P. | 0 09 |
| Chak No. 376 | 282 | 0 74 | | 280 P. | 2 04 |
| | 283 | 0 74 | | 279 P. | 0 47 |
| | 284 | 4 27 | | 280 P. | 2 04 |
| Chak No. 377 | 257 P. | 0 33 | Chak No. 387 | 287 P. | 1 35 |
| | 258 P. | 1 11 | | 244 P. | 1 35 |
| | | | | 245 | 0 82 |
| | | | | 246 | 1 94 |
| | | | | 247 | 0 67 |
| | | | Chak No. 388 | 268 P. | 1 28 |
| | | | | 237 P. | 1 28 |
| | | | | 238 P. | 0 23 |
| | | | | 239 P. | 0 27 |
| | | | | 248 | 0 74 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|-------|-----------------|--------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| | 249 | 0 37 | Chak No. 526 | 346 P. | 5 33 |
| | 250 | 2 38 | Chak No. 527 | 349 | 3 97 |
| Chak No. 389 | 237 P. | 0 32 | | 350 P. | 0 60 |
| | 238 P. | 0 23 | | 351 P. | 0 57 |
| | 239 P. | 1 75 | Chak No. 528 | 363 P. | 2 42 |
| | 240 P. | 1 74 | | 364 P. | 0 74 |
| Chak No. 390 | 240 P. | 1 74 | Chak No. 529 | 363 P. | 0 03 |
| | 241 P. | 0 32 | | 364 P. | 1 10 |
| | 242 P. | 0 97 | Chak No. 530 | 364 P. | 1 66 |
| | 243 | 1 10 | | 365 P. | 0 65 |
| Chak No. 391 | 477 P. | 0 37 | | 366 P. | 1 85 |
| | 482 | 0 80 | Chak No. 531 | 351 P. | 1 71 |
| | 483 | 3 48 | | 362 | 2 80 |
| Chak No. 392 | 312 | 1 49 | | 363 P. | 0 61 |
| | 313 P. | 0 47 | | 364 P. | 0 18 |
| | 314 P. | 0 23 | Chak No. 532 | 350 P. | 0 11 |
| | 315 P. | 0 24 | | 351 P. | 2 85 |
| | 328 P. | 0 88 | | 360 P. | 1 85 |
| | 329 P. | 0 88 | Chak No. 533 | 361 P. | 5 51 |
| | 458 P. | 2 01 | Chak No. 534 | 361 P. | 4 04 |
| Chak No. 393 | 351 P. | 3 80 | | 385 P. | 0 91 |
| Chak No. 394 | 354 | 1 49 | Chak No. 535 | 365 P. | 0 07 |
| | 355 | 0 74 | | 366 P. | 0 21 |
| | 356 | 0 74 | | 367 | 2 80 |
| | 357 | 3 33 | | 368 | 0 63 |
| Chak No. 395 | 351 P. | 3 80 | | 369 | 0 15 |
| Chak No. 396 | 351 P. | 0 95 | | 385 P. | 1 36 |
| | 360 P. | 4 31 | Chak No. 536 | 370 P. | 0 17 |
| Chak No. 519 | 325 P. | 1 10 | | 384 | 2 18 |
| | 333 | 3 51 | | 386 | 0 81 |
| Chak No. 520 | 330 P. | 1 19 | | 387 | 0 81 |
| | 331 | 2 07 | Chak No. 537 | 370 P. | 0 17 |
| | 332 | 2 00 | | 373 P. | 2 21 |
| | 351 P. | 0 57 | | 381 P. | 1 77 |
| Chak No. 521 | 330 | 1 49 | Chak No. 538 | 374 P. | 1 40 |
| | 335 | 1 55 | | 375 P. | 0 57 |
| | 336 | 0 79 | | 381 P. | 0 89 |
| | 337 | 0 74 | | 382 P. | 1 71 |
| | 351 P. | 0 95 | Chak No. 539 | 374 P. | 2 46 |
| Chak No. 522 | 334 | 3 51 | | 375 P. | 1 34 |
| | 340 P. | 1 97 | | 381 P. | 2 07 |
| Chak No. 523 | 340 P. | 1 11 | Chak No. 540 | 370 P. | 1 35 |
| | 341 | 3 07 | | 371 p. | 1 76 |
| | 346 P. | 1 33 | | 372 p. | 0 89 |
| Chak No. 524 | 338 | 1 56 | | 373 p. | 1 47 |
| | 339 | 1 57 | | 374 p. | 0 70 |
| | 342 | 0 90 | Chak No. 541 | 371 p. | 1 76 |
| | 343 | 1 04 | | 372 P. | 2 09 |
| | 351 P. | 0 95 | | 373 P. | 1 23 |
| Chak No. 525 | 344 | 0 97 | Chak No. 542 | 361 P. | 4 04 |
| | 345 | 0 99 | | 411 | 0 37 |
| | 347 | 1 02 | | 412 | 0 77 |
| | 348 | 1 03 | Chak No. 543 | 229 P. | 1 22 |
| | 351 P. | 1 52 | | 408 P. | 3 34 |
| | | | | 409 P. | 0 80 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|-------|-----------------|--------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| | 410 P. | 0 78 | | 748 | 2 67 |
| Chak No. 544 | 361 P. | 2 76 | Chak No. 562 | 452 | 1 20 |
| | 407 P. | 1 13 | | 453 P. | 4 35 |
| | 408 P. | 2 23 | Chak No. 563 | 449 P. | 1 21 |
| Chak No. 545 | 361 P. | 0 92 | | 450 | 0 82 |
| | 402 | 0 58 | | 451 | 0 37 |
| | 403 | 0 59 | | 453 P. | 1 45 |
| | 404 | 1 25 | Chak No. 564 | 422 P. | 1 94 |
| | 405 | 1 13 | | 423 P. | 1 13 |
| | 406 | 1 09 | | 742 | 1 90 |
| Chak No. 546 | 388 | 3 24 | | 743 | 0 91 |
| Chak No. 547 | 382 P. | 1 71 | Chak No. 565 | 423 P. | 1 45 |
| | 389/A | 2 50 | | 425 | 1 19 |
| | 389/B | 2 49 | | 426 | 1 38 |
| Chak No. 548 | 399 P. | 3 17 | | 427 | 1 40 |
| | 400 P. | 0 87 | | 428 | 0 76 |
| | 401 P. | 0 49 | Chak No. 566 | 545 | 0 75 |
| Chak No. 549 | 398 P. | 2 98 | | 546 | 4 19 |
| | 400 P. | 0 87 | Chak No. 567 | 557 | 4 75 |
| | 401 P. | 1 67 | Chak No. 568 | 409 P. | 3 61 |
| Chak No. 550 | 654 P. | 2 07 | | 423 P. | 0 65 |
| | 655 P. | 2 53 | | 424 | 1 31 |
| | 658 P. | 0 31 | Chak No. 569 | 547 | 4 47 |
| | 659 P. | 0 73 | | 549 | 1 63 |
| Chak No. 551 | 655 P. | 2 53 | Chak No. 570 | 550 | 0 63 |
| | 656 P. | 0 47 | | 551 | 0 63 |
| | 657 P. | 0 31 | | 556 | 2 87 |
| | 727 P. | 1 03 | Chak No. 571 | 552 P. | 3 54 |
| Chak No. 552 | 727 P. | 5 84 | | 553 | 2 61 |
| Chak No. 553 | 656 P. | 1 42 | Chak No. 572 | 229 P. | 3 67 |
| | 657 P. | 1 09 | | 548 | 0 95 |
| | 658 P. | 1 09 | | 552 P. | 1 01 |
| | 659 P. | 2 18 | Chak No. 573 | 229 P. | 4 90 |
| Chak No. 554 | 229 P. | 2 45 | | 552 P. | 0 51 |
| | 409 P. | 3 21 | Chak No. 574 | 649 | 0 93 |
| Chak No. 555 | 410 P. | 2 33 | | 650 | 0 98 |
| | 413 | 3 01 | | 651 | 0 39 |
| | 414 P. | 0 93 | | 652 | 0 41 |
| Chak No. 556 | 409 P. | 0 40 | | 653 | 2 76 |
| | 410 P. | 0 78 | | 659 P. | 0 73 |
| | 418 | 0 74 | Chak No. 575 | 648 P. | 2 43 |
| | 419 | 1 12 | | 659 P. | 0 73 |
| | 420 | 0 97 | | 660 P. | 0 60 |
| | 421 | 0 94 | | 661 P. | 0 61 |
| | 422 P. | 1 29 | | 662 | 0 82 |
| Chak No. 557 | 414 P. | 0 93 | | 663 P. | 0 98 |
| | 415 | 2 23 | Chak No. 576 | 648 P. | 2 97 |
| | 416 | 1 57 | | 661 P. | 1 72 |
| | 417 P. | 1 00 | | 663 P. | 1 47 |
| Chak No. 558 | 417 | 3 99 | Chak No. 577 | 658 P. | 0 16 |
| | 474 | 1 98 | | 660 P. | 4 78 |
| Chak No. 559 | 358 | 5 57 | | 725 P. | 1 14 |
| Chak No. 560 | 745 | 2 98 | Chak No. 578 | 656 P. | 0 47 |
| | 746 | 1 77 | | 657 P. | 0 16 |
| Chak No. 561 | 747 | 2 63 | | 725 P. | 1 14 |
| | | | | 726 P. | 3 63 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|-------|-----------------|--------|--------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 579 | 660 P. | 0 60 | | 559 P. | 0 67 |
| | 725 P. | 4 57 | | 560 P. | 0 46 |
| Chak No. 580 | 721 | 4 27 | | 562 | 1 86 |
| | 725 P. | 0 76 | | 563 P. | 0 93 |
| Chak No. 581 | 718 | 1 10 | | 564 | 0 84 |
| | 719 P. | 0 60 | | 637 P. | 0 93 |
| | 720 | 0 71 | Chak No. 596 | 554 | 1 62 |
| | 726 P. | 3 27 | | 555 | 1 62 |
| | 730 P. | 0 18 | | 558 P. | 0 59 |
| Chak No. 582 | 698 P. | 2 49 | | 559 P. | 0 67 |
| | 722 P. | 3 60 | | 560 P. | 0 46 |
| Chak No. 583 | 661 P. | 3 03 | | 561 P. | 1 20 |
| | 671 P. | 0 08 | Chak No. 597 | 561 P. | 2 23 |
| | 723 P. | 1 58 | | 637 P. | 2 97 |
| | 724 P. | 1 58 | Chak No. 598 | 635 | 1 76 |
| Chak No. 584 | 661 P. | 2 33 | | 636 | 1 76 |
| | 667 P. | 0 24 | | 637 P. | 1 67 |
| | 670 P. | 0 41 | Chak No. 599 | 611 P. | 0 98 |
| | 671 P. | 1 83 | | 612 P. | 2 00 |
| | 698 P. | 1 29 | | 617 P. | 2 32 |
| Chak No. 585 | 690 | 1 38 | | 618 P. | 0 89 |
| | 691 | 1 78 | Chak No. 600 | 612 P. | 5 13 |
| | 698 P. | 2 77 | Chak No. 601 | 613 | 2 21 |
| Chak No. 586 | 661 P. | 2 53 | | 614 | 3 26 |
| | 664 | 2 23 | Chak No. 602 | 616 | 1 39 |
| | 668 P. | 1 06 | | 617 P. | 2 84 |
| Chak No. 587 | 665 | 1 13 | | 634 | 0 77 |
| | 666 | 1 12 | | | |
| | 667 | 2 40 | | | |
| | 668 P. | 1 59 | | | |
| Chak No. 588 | 661 P. | 1 31 | | | |
| | 669 | 1 66 | | | |
| | 670 P. | 1 52 | | | |
| | 673 | 1 12 | | | |
| | 674 | 0 54 | | | |
| Chak No. 589 | 644 P. | 2 65 | Total .. | 414 | 636 33 |
| | 645 | 0 92 | | | |
| | 646 | 0 74 | | | |
| | 647 | 1 87 | | | |
| Chak No. 590 | 643 | 2 61 | | | |
| | 644 P. | 2 65 | | | |
| Chak No. 591 | 642 P. | 5 63 | | | |
| Chak No. 592 | 631 P. | 0 84 | | | |
| | 639 P. | 0 74 | | | |
| | 640 | 0 55 | | | |
| | 641 | 0 55 | | | |
| | 642 P. | 3 52 | | | |
| Chak No. 593 | 631 P. | 1 12 | | | |
| | 632 P. | 1 56 | | | |
| | 633 | 1 48 | | | |
| Chak No. 594 | 631 P. | 1 12 | | | |
| | 637 P. | 2 97 | | | |
| | 638 | 0 74 | | | |
| | 639 P. | 0 60 | | | |
| Chak No. 595 | 558 P. | 0 25 | | | |

VILLAGE WISE ABSTRACT

| Sr. No. | Village | Gut No | Area C.C.A. |
|---------|----------|--------|-------------|
| (1) | (2) | (3) | (4) |
| | | | H. A. |
| 1 | Mhaisang | 414 | 636 33 |
| | | | |
| | Total .. | 414 | 636 33 |

VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI,
Executive Engineer,
Irrigation Project And Water Resources
Investigation Division, Amravati.

Amravati :
Dated the 7th March 2024.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०३.

अनुसूची—चालू

| कार्यकारी अभियंता, यांजकडून | (१) | (२) | (३) हे. आर. |
|--|------------|---|--|
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.— | चक नं. ३९८ | ४५९ ४६० ५०५ | २ ०६ १ ३५ १ ४९ |
| अधिसूचना-३ | | | |
| क्रमांक-६५८-तांशा-घुंगशीप्रकल्प-अधिसूचना-३,-२०२४.— | चक नं. ३९९ | ४६१ ४६२ ४६३ ४६४ ५०३ ५०४ ५०६ | २ ४० ० ३७ ० ३७ ० ६८ ० ७४ १ ०० ० ४१ |
| ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ व नियम ३० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे. | चक नं. ४०० | ४६५ ४६६ ४६७ ५०१ ५०२ ५०६ | १ २४ १ २४ ० ७४ ० ३७ १ ५० ० ४१ |
| त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमीनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. | चक नं. ४०१ | ३०९ ३१० ३११ | ० ९१ ० ९४ २ ३४ |
| याप्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल. | चक नं. ४०२ | ४६८ ४६९ ४७० ४७१ | १ ११ १ ८७ १ २९ १ ५२ |
| | चक नं. ४०३ | ४९९ ५०० ५२१ | १ ९२ १ ८६ ० ५२ |
| | चक नं. ४०४ | ४७२ ४९७ | ३ १९ ० ८४ |
| अनुसूची | | | |
| सिंचन प्रकल्पाचे नाव—घुंगशी बॅरेज प्रकल्प | | ४९८ | १ २२ |
| पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :—प्रस्तावित पाणी वापर संस्था क्र. ६, म्हैसांग, तालुका मुर्तिजापूर, जिल्हा अकोला. | चक नं. ४०५ | ४७२ | ३ ४५ |
| | चक नं. ४०६ | ४७२ | ५ १८ |
| | चक नं. ४०७ | ४७३ | २ ८० |
| पाणी वापर संस्था क्र. ६ एकूण क्षेत्र—६३६ २० हे. आर (सी. सी. ए.) | | ४७४ ४९० | १ ९८ १ १५ |
| अधिसूचित क्षेत्र | | | |
| विमोचक | गट नंबर | क्षेत्र | चक नं. ४०८ |
| (१) | (२) | (३) | ४७२ ४९१ |
| | | हे. आर. | ५ १८ ० ९६ |
| | म्हैसांग | | ४७५ ४८६ ४८७ |
| चक नं. ३९७ | ३५२ | १ ४९ | १ ४४ ० ७४ १ ६६ |
| | ३५३ | २ २९ | ० ७९ ० ८७ |
| | ४५८ | २ ०१ | ४८८ ४८९ |
| | | | ४७५ ४७६ |
| | | | २ १६ १ ८५ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|---------|--------------|------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ४११ | ४७८ | ० २५ | चक नं. ४२२ | ५६६ | ० ६५ |
| | ४७९ | ० ६३ | | ५६७ | २ ३१ |
| | ४८० | २ ७९ | | ६१५ | ४ ५२ |
| चक नं. ४१२ | ४८१ | ० ९२ | चक नं. ४२३ | ५६८ | २ २३ |
| | ५०७ | ० ५१ | | ६१५ | १ ९४ |
| | ५०८ | २ ३९ | | ५६८ | १ ४९ |
| चक नं. ४१३ | ५११ | ० ६९ | चक नं. ४२४ | ५६९ | १ ७१ |
| | ५१३ | ० ०५ | | ५७० | १ ६२ |
| | ५१४ | ० ३४ | | ५३९ | २ २७ |
| चक नं. ४१४ | ५१७ | ० ५२ | चक नं. ४२५ | ५४० | २ १७ |
| | ५१८ | ० २४ | | ५०७ | २ ०६ |
| | ४५४ | १ ८४ | | ५१३ | ० १९ |
| चक नं. ४१४ | ४५५ | १ ८६ | चक नं. ४२६ | ५१४ | १ ३८ |
| | ४५६ | १ ४५ | | ५१७ | १ २० |
| | ४४४ | १ ८६ | | ५१८ | ० ९६ |
| चक नं. ४१५ | ४४५ | १ ८६ | चक नं. ४२७ | ५१२ | २ ९० |
| | ५०९ | ० ३७ | | ५१५ | ० ७८ |
| | ५१० | ० ८० | | ५१६ | ० ६४ |
| चक नं. ४१६ | ४५३ | १ ४५ | चक नं. ४२८ | ५२३ | १ ९९ |
| | ४५७ | २ १७ | | ४३७ | २ ९७ |
| | ४५९ | २ ०६ | | ४४२ | १ ११ |
| चक नं. ४१७ | ४४९ | ५ ३३ | चक नं. ४२९ | ५११ | १ ६१ |
| | ४३३ | १ ११ | | ५१९ | १ २५ |
| | ४३४ | १ ४९ | | ५२० | १ ४२ |
| चक नं. ४१८ | ४३५ | ० ६१ | चक नं. ४३० | ५२१ | २ ०७ |
| | ४३६ | ० ६२ | | ५२२ | १ १९ |
| | ४४३ | १ ५८ | | ५२३ | २ ९९ |
| चक नं. ४१९ | ४३१ | २ ९६ | चक नं. ४३१ | ५२६ | ३ २५ |
| | ४३२ | ० ९३ | | ४९४ | ० ७४ |
| | ४४३ | ० २८ | | ४९५ | १ ११ |
| चक नं. ४२० | ४४६ | ० ६९ | चक नं. ४३२ | ४९६ | १ ११ |
| | ४४७ | ० ७७ | | ५२३ | २ १३ |
| | ४२९ | १ ४९ | | ५२४ | १ ०६ |
| चक नं. ४२१ | ४३० | १ ४९ | चक नं. ४३३ | ४९१ | २ ८८ |
| | ४४८ | १ ३५ | | ४९२ | १ ३४ |
| | ५४१ | ० ८९ | | ४९३ | १ ४५ |
| चक नं. ४२२ | ५४२ | ० ६७ | चक नं. ४३४ | ५२५ | ५ ५१ |
| | ५४३ | १ ३३ | | ५२५ | ३ ६७ |
| | ५४४ | १ ५० | | ५ ३० | २ ५३ |
| चक नं. ४२३ | ५४१ | ० २२ | चक नं. ४३५ | ५२८ | १ ४८ |
| | ५४२ | ० १७ | | ५२९ | १ ३९ |
| | ५६३ | ० ९३ | | ५३० | ३ ३५ |
| चक नं. ४२४ | ५६५ | १ ०४ | चक नं. ४३६ | ४७७ | ० ३७ |
| | | | | | |
| | | | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|---------|--------------|-----|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ४५३ | ४८४ | १ ७४ | चक नं. ४८३ | ६०४ | १ ११ |
| | ४८५ | २ ८४ | | ६०७ | ० ९२ |
| | ४४१ | २ ५३ | | ४५६ | ५ १६ |
| | ५२६ | १ ३९ | | ४५७ | ० ९४ |
| चक नं. ४५४ | ५२७ | १ ९२ | चक नं. ४८४ | ५९० | ० ५६ |
| | ४३७ | २ ९७ | | ५९१ | ० ५६ |
| | ४३८ | ० ०४ | | ५९२ | ० ५९ |
| | ४३९ | १ ३५ | | ५९३ | ० ३९ |
| चक नं. ४५५ | ४४० | ० ८८ | चक नं. ४८५ | ५९४ | ० ७४ |
| | ५२७ | ० ८२ | | ५९५ | १ १२ |
| | ५३७ | १ ८२ | | ५९६ | १ ११ |
| | ५३८ | १ ११ | | ५९७ | ० ६५ |
| चक नं. ४५६ | ५७१ | २ ८६ | चक नं. ४८६ | ५९८ | २ ३८ |
| | ५८५ | ० ८२ | | ५९९ | ० ५९ |
| | ५८६ | ० ८२ | | ६०० | १ ४२ |
| | ५८७ | १ १२ | चक नं. ४८९ | ६०५ | १ ५९ |
| चक नं. ४५७ | ५८८ | ० ९० | | ६०६ | २ २५ |
| | ५८९ | १ ६६ | | ६१० | १ २६ |
| | ५८२ | ० ७८ | चक नं. ४९० | ६०७ | २ ३० |
| चक नं. ४५८ | ५८३ | ० ७९ | | ६०८ | ० ४९ |
| | ५८४ | ० ९० | | ६०९ | ० ५१ |
| | ५८९ | १ ९३ | | ६१० | १ २६ |
| चक नं. ४५९ | ५३३ | ० ७४ | चक नं. ४९१ | ६१० | ५ ५४ |
| | ५३४ | ० २४ | | | |
| | ५३५ | ० २३ | | | |
| | ५३६ | १ ८५ | | | |
| चक नं. ४६० | ५७१ | १ २२ | एकूण . . १९८ | | २९० ६५ |
| | ५७२ | १ २२ | मजलपूर | | |
| | ५७३ | ० ७८ | चक नं. ४३४ | १७ | ० ४६ |
| | ५३१ | १ ७१ | | १८ | ० ४४ |
| चक नं. ४६१ | ५३२ | ० ७४ | | १९ | ० ४४ |
| | ५३४ | ० ५५ | | २० | १ १६ |
| | ५३५ | ० ५५ | चक नं. ४३७ | २१ | १ ८७ |
| | ५७४ | ० ३७ | | २२ | ० ७४ |
| चक नं. ४६२ | ५७५ | १ ०९ | | २३ | १ ११ |
| | ५७६ | १ ११ | | १४ | १ ५३ |
| | ५७७ | १ ४६ | | १५ | १ ८२ |
| | ५७८ | १ ४८ | चक नं. ४३८ | १६ | १ ०४ |
| चक नं. ४६३ | ५७९ | ० ७६ | | १७ | ० ४६ |
| | ५८० | १ २७ | | १८ | ० २९ |
| | ६०१ | ० ३७ | | १९ | ० २९ |
| | ६०२ | १ ५२ | चक नं. ४३९ | २० | ० ५० |
| | ६०३ | ० ५४ | | १४ | ६ १२ |
| | | | | ९ | २ ६१ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------|---------|--------------|-----|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | १० | ० ५७ | चक नं. ४६० | ४५७ | २ १९ |
| | ११ | १ २४ | | ४५९ | ३ ९९ |
| | १२ | ० १७ | चक नं. ४६१ | ४६० | १ १० |
| | १३ | १ ३१ | | ४६२ | १ ०९ |
| चक नं. ४४० | ५ | ० ९८ | | ४६४ | ० ७६ |
| | ६ | ० ८४ | | ४६५ | ० ९३ |
| | ७ | १ ८९ | | ४६६ | १ ५० |
| | ८ | ० ८४ | | ४६७ | ० ७५ |
| चक नं. ४४१ | २५ | २ ५८ | चक नं. ४६२ | ४६१ | ४ ७४ |
| | २६ | ३ ३५ | | ४६३ | १ ११ |
| चक नं. ४४२ | २४ | २ ४७ | चक नं. ४६४ | ४५८ | ३ ३५ |
| | ३८ | ३ ३४ | चक नं. ४६५ | ४६८ | १ ६७ |
| चक नं. ४४३ | ३५ | ५ ३२ | | ४६९ | ० ४० |
| | ३६ | ० ४९ | | ४७० | ० ७४ |
| चक नं. ४४४ | २९/२ | ० ५५ | | ४७१ | ० ७४ |
| | २९/३ | २ ६२ | | ४७२ | ० ७७ |
| | २९ | २ ९५ | | ४७३ | ० ७८ |
| चक नं. ४४५ | २७ | ३ ३५ | | ४७९ | ० ३४ |
| चक नं. ४४६ | २८ | ३ २७ | चक नं. ४६६ | ४६८ | २ ७६ |
| चक नं. ४४७ | २९/२ | ० ३७ | | ४६९ | १ ०३ |
| | २९/३ | १ ७५ | | ४७९ | १ ३७ |
| | २९ | १ ९७ | चक नं. ४६७ | ४७४ | ६ ६५ |
| | ३० | १ ७९ | चक नं. ४६८ | ४७६ | २ ९८ |
| | ३२ | ० ३० | | ४७७ | ० ४२ |
| चक नं. ४४९ | ३८ | ३ ३४ | | ४७८ | ३ ०६ |
| | ४१ | २ १४ | चक नं. ४६९ | ४८१ | ५ १८ |
| | ४२ | ० ३२ | चक नं. ४७० | ४८० | ६ ५० |
| चक नं. ४५० | ८ | ० २८ | चक नं. ४७१ | ४८१ | ६ ३४ |
| | ९ | १ १२ | चक नं. ४७३ | ४३४ | ० ४० |
| | १० | ० १९ | | ४३५ | ० ८२ |
| | ११ | ० ३१ | | ४३६ | ० ४० |
| | १२ | ० ०२ | | ४३७ | ० ८२ |
| | १५ | ० २० | | ४३८ | ० ८२ |
| | १६ | ० ४५ | | ४३९ | ० ४० |
| | ३९ | १ ५८ | | ४४० | ० ६० |
| | ४० | १ ५७ | | ४४१ | ० ३९ |
| चक नं. ४५१ | ६ | २ ५३ | | ४४२ | ० २० |
| | ४१ | १ २८ | चक नं. ४७४ | ४२७ | ० ७२ |
| चक नं. ४५२ | ३६ | ० ५५ | | ४२८ | १ २३ |
| | ३७ | ० ६७ | | ४२९ | ० ६२ |
| | ४१ | ३ ४२ | | ४३० | ० ६२ |
| | ४२ | ० ४७ | | ४३१ | ० ४० |
| | | | | ४३२ | ० ४० |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|----------------|--------------|-----|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| | ४३३ | ० ४० | | ८ | ० ३६ |
| चक नं. ४७८ | ४८४ | १ ०५ | | ९ | १ ०८ |
| | ४८५ | ० ९३ | | १० | ० ७३ |
| | ४८६ | १ ०४ | | ११ | १ २१ |
| | ४८७ | ० ६५ | | १२ | ० ९४ |
| चक नं. ४७९ | ४८२ | २ ६४ | | १३ | ० ४३ |
| | ४८३ | १ ५३ | चक नं. ४९२ | ४१ | १ ८६ |
| चक नं. ४८० | २ | ० ५४ | | ४७ | ० ४३ |
| | ४८२ | ५ २९ | | ४८ | २ ७७ |
| चक नं. ४८१ | ४५८ | ३ ६८ | चक नं. ४९३ | ३० | ० ५१ |
| चक नं. ४८६ | ४४४ | ० ८२ | | ३१ | ० ७० |
| | ४५४ | ३ ०६ | | ३२ | ० ३३ |
| | ४५५ | २ ०७ | | ३३ | १ ७२ |
| चक नं. ४८७ | ४५२ | २ ९१ | | ४९ | २ ७८ |
| | ४५३ | २ ६४ | चक नं. ४९४ | २८ | ० ४९ |
| चक नं. ४८८ | ४४५ | ० ६४ | | २९ | ० ५१ |
| | ४४६ | ० ६४ | | ३१ | १ ६३ |
| | ४४७ | ० ६५ | | ३२ | ० ७८ |
| | ४४८ | ० ६४ | | ३३ | ० ४३ |
| | ४४९ | १ ८४ | | ३४ | १ ५३ |
| | ४५० | ० ६४ | चक नं. ४९५ | २४ | ० ४२ |
| | ४५१ | १ १५ | | २५ | ० ४२ |
| चक नं. ४९५ | ४४३ | ० ७९ | | २६ | ० ११ |
| | | | | २७ | २ ७४ |
| एकूण . . | १२४ | १९३ ९६ | | ३४ | १ ५३ |
| | | | चक नं. ४९६ | ३४ | ३ ०६ |
| | | | | ३६ | ० ३४ |
| | | | | ३७ | १ ४९ |
| चक नं. ४७२ | २२ | १ ४८ | चक नं. ४९७ | ३७ | १ ४९ |
| | २३ | २ ४४ | | ३८ | ३ ०५ |
| | २४ | ० ६३ | | ३९ | १ ४८ |
| | २५ | ० ७३ | चक नं. ४९८ | ४० | २ २१ |
| | २६ | ० २६ | | ४२ | २ ६८ |
| चक नं. ४७५ | १९ | २ २३ | | ४३ | ० ४६ |
| | २० | १ ४८ | चक नं. ५०८ | ३५ | ० २९ |
| | २१ | १ ४८ | | ३६ | ० ५६ |
| चक नं. ४७६ | १३ | १ ५२ | | | |
| | १४ | १ ४७ | | | |
| | १५ | २ २३ | एकूण . . | ५१ | ६० २१ |
| | १६ | ० १७ | | | |
| चक नं. ४७७ | ४ | ० ०९ | | | |
| | ५ | ० २४ | चक नं. ४७३ | ३१ | ० ७९ |
| | ६ | ० १८ | चक नं. ५०७ | १४ | ० ६६ |

दापुरा

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|---------|--------------|-----------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | १५ | १ ४९ | | अंबिकापुर | |
| | १६ | २ ०६ | चक नं. ४९९ | ७१/१ | ० ८८ |
| | १७ | ० ७६ | | ७१/२ | ० ३४ |
| | १८ | ० ४५ | | ७२ | ० ९३ |
| चक नं. ५०८ | २२ | ० ७४ | | ७३ | १ ६९ |
| | २३ | २ ०२ | | ७४/१ | ० २८ |
| चक नं. ५११ | ८ | १ ९७ | | ७४/१/अ | ० १४ |
| | १४ | ० ८९ | चक नं. ५०० | ७४/१ | १ १४ |
| | १६ | २ ५२ | | ७४/१/अ | ० ५४ |
| | १८ | ० ३० | | ७६ | १ ३९ |
| चक नं. ५१२ | ८ | १ ६४ | | ७७ | १ ३३ |
| | १३ | ० ३३ | | ७८ | ० २७ |
| | १४ | ० ६६ | चक नं. ५०१ | ६६ | ० ९९ |
| चक नं. ५१३ | ६ | ० ७१ | | ६७ | १ ३४ |
| | ७ | ० ४६ | | ६८ | ० ६८ |
| | ८ | १ ९७ | | ६९ | ० ९९ |
| चक नं. ५१४ | ६ | १ ७८ | | ७० | ० ९९ |
| | ७ | १ ०७ | चक नं. ५०२ | ५५ | १ २८ |
| | ८ | ० ९८ | | ६५/१ | ० ८० |
| चक नं. ५१५ | १ | ० ३५ | | ६५ | ० ५४ |
| | २ | ० ६० | | ६६ | ० ६६ |
| | ३ | १ ४२ | | ६७ | १ ३४ |
| | ४ | ० ७४ | चक नं. ५०३ | ५९/१ | २ ६० |
| | ५ | १ ०९ | | ५९/१/अ | ० ६८ |
| | ६ | १ ०७ | | ६१ | ० ५७ |
| चक नं. ५१६ | १९ | ० ९३ | चक नं. ५०४ | ५६ | ० ६४ |
| | २० | ० ७४ | | ५७ | ० ९६ |
| | २१ | ० ८८ | | ५८/१ | ० ९४ |
| | २६ | १ ७९ | | ५८/१/अ | ० ६९ |
| | २७ | ० ८८ | चक नं. ५०५ | ६२ | ० ३३ |
| | २८ | ० ८८ | | ६३ | ० ३४ |
| चक नं. ५१७ | २६ | १ ७९ | | ६४ | १ ०६ |
| | २९ | ० ७४ | | ७५ | २ ८४ |
| | ३०/१ | १ ९६ | चक नं. ५०६ | ६०/१ | १ ५३ |
| | ३१/१/अ | ० ६० | | ६०/१/अ | १ १४ |
| | ३१ | १ ०५ | | ६०/२ | ० ७२ |
| चक नं. ५१८ | २४ | २ ६२ | | ७९/१ | ० ६८ |
| | २५ | ० ७८ | | ७९/१/अ | ० ६८ |
| | | | | ७९/२ | ० ६८ |
| | | | चक नं. ५०८ | ७८ | १ ०६ |
| | | | चक नं. ५०९ | ८०/१ | १ १७ |
| एकूण . . | ४० | ४५ १९ | | ८०/१/अ | १ ७२ |
| | | | चक नं. ५१० | ८१ | ३ ४१ |

| अनुसूची-चालू | | | |
|--------------|--------|-------|---------|
| (१) | (२) | (३) | हे. आर. |
| चक नं. ५१२ | ८०/१ | ० २५ | |
| | ८०/१/अ | ० २० | |
| | ८३/१ | ० ४० | |
| | ८३/१/अ | ० ०८ | |
| चक नं. ५१८ | ३५ | ० ९८ | |
| | ३६ | ० ८१ | |
| | ३७/१ | ० २५ | |
| | ३७/१/अ | ० २६ | |
| एकूण . . ५० | | ४६ १९ | |

| गावनिहाय गोषवारा | | | |
|----------------------|-----------|--------|--------------------|
| अ. क्र. | गाव | गट नं. | क्षेत्र सी. सी. ए. |
| (१) | (२) | (३) | (४) |
| | | | हे. आर |
| १ | म्हैसांग | १९८ | २९० ६५ |
| २ | मजलपुर | १२४ | १९३ ९६ |
| ३ | जलालाबाद | ५१ | ६० २१ |
| ४ | दापुरा | ४० | ४५ १९ |
| ५ | अंबिकापुर | ५० | ४६ १९ |
| एकूण क्षेत्र . . ४६३ | | ६३६ २० | |

अमरावती : **वीरेंद्र रामचंद्र चौधरी,**
दिनांक ७ मार्च, २०२४. कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प व
जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०४.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 658-TB-1-Ghungshi Project-Noti.-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division Amravati, hereby delineate the area of Operation of following WUA's Direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the

notice board of the Offices of concerned Grampanchayat, Tahsil Office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati, also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and that system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Management of Irrigation System by Farmers Act, 2005..

Any person affected by this notification or part thereof may within 30 days from the date of publication of this notification in the Maharashtra Govt. *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati.

SCHEDULE

Name of Project :- Ghungshi Barrage Project

Name and Address of W.U.A.- Proposed W.U.A. No.6

Mhaisang, Tal. Akola, District Akola.

WUA No. 6, Area 636.20 H.A.(C.C.A.)

| Direct Outlet | Delineated Area | |
|---------------|-----------------|-------|
| | Gut No. | Area |
| (1) | (2) | (3) |
| | | H. A. |
| | Mhaisang | |
| Chak No. 397 | 352 | 1 49 |
| | 353 | 2 29 |
| | 458 | 2 01 |
| Chak No. 398 | 459 | 2 06 |
| | 460 | 1 35 |
| | 505 | 1 49 |
| Chak No. 399 | 461 | 2 40 |
| | 462 | 0 37 |
| | 463 | 0 37 |
| | 464 | 0 68 |
| | 503 | 0 74 |
| Chak No. 400 | 504 | 1 00 |
| | 506 | 0 41 |
| | 465 | 1 24 |
| | 466 | 1 24 |
| | 467 | 0 74 |
| Chak No. 401 | 501 | 0 37 |
| | 502 | 1 50 |
| | 506 | 0 41 |
| | 309 | 0 91 |
| | 310 | 0 94 |
| Chak No. 402 | 311 | 2 34 |
| | 468 | 1 11 |
| | 469 | 1 87 |
| Chak No. 403 | 470 | 1 29 |
| | 471 | 1 52 |
| | 499 | 1 92 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|-------|-----------------|-----|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| | 500 | 1 86 | | 542 | 0 67 |
| | 521 | 0 52 | | 543 | 1 33 |
| Chak No. 404 | 472 | 3 19 | | 544 | 1 50 |
| | 497 | 0 84 | Chak No. 421 | 541 | 0 22 |
| | 498 | 1 22 | | 542 | 0 17 |
| Chak No. 405 | 472 | 3 45 | | 563 | 0 93 |
| Chak No. 406 | 472 | 5 18 | | 565 | 1 04 |
| Chak No. 407 | 473 | 2 80 | | 566 | 0 65 |
| | 474 | 1 98 | | 567 | 2 31 |
| | 490 | 1 15 | Chak No. 422 | 615 | 4 52 |
| Chak No. 408 | 472 | 5 18 | Chak No. 423 | 568 | 2 23 |
| | 491 | 0 96 | | 615 | 1 94 |
| Chak No. 409 | 475 | 1 44 | Chak No. 424 | 568 | 1 49 |
| | 486 | 0 74 | | 569 | 1 71 |
| | 487 | 1 66 | | 570 | 1 62 |
| | 488 | 0 79 | Chak No. 425 | 539 | 2 27 |
| | 489 | 0 87 | | 540 | 2 17 |
| Chak No. 410 | 475 | 2 16 | Chak No. 426 | 507 | 2 06 |
| | 476 | 1 85 | | 513 | 0 19 |
| | 478 | 0 25 | | 514 | 1 38 |
| Chak No. 411 | 479 | 0 63 | | 517 | 1 20 |
| | 480 | 2 79 | | 518 | 0 96 |
| | 481 | 0 92 | Chak No. 427 | 512 | 2 90 |
| Chak No. 412 | 507 | 0 51 | | 515 | 0 78 |
| | 508 | 2 39 | | 516 | 0 64 |
| | 511 | 0 69 | | 523 | 1 99 |
| | 513 | 0 05 | Chak No. 428 | 437 | 2 97 |
| | 514 | 0 34 | | 442 | 1 11 |
| | 517 | 0 52 | | 511 | 1 61 |
| | 518 | 0 24 | Chak No. 429 | 519 | 1 25 |
| Chak No. 413 | 454 | 1 84 | | 520 | 1 42 |
| | 455 | 1 86 | | 521 | 2 07 |
| | 456 | 1 45 | | 522 | 1 19 |
| Chak No. 414 | 444 | 1 86 | Chak No. 430 | 523 | 2 99 |
| | 445 | 1 86 | | 526 | 3 25 |
| | 509 | 0 37 | Chak No. 431 | 494 | 0 74 |
| | 510 | 0 80 | | 495 | 1 11 |
| Chak No. 415 | 453 | 1 45 | | 496 | 1 11 |
| | 457 | 2 17 | | 523 | 2 13 |
| | 459 | 2 06 | | 524 | 1 06 |
| Chak No. 416 | 449 | 5 33 | Chak No. 432 | 491 | 2 88 |
| Chak No. 417 | 433 | 1 11 | | 492 | 1 34 |
| | 434 | 1 49 | | 493 | 1 45 |
| | 435 | 0 61 | Chak No. 433 | 525 | 5 51 |
| | 436 | 0 62 | Chak No. 435 | 525 | 3 67 |
| | 443 | 1 58 | | 530 | 2 35 |
| Chak No. 418 | 431 | 2 96 | Chak No. 436 | 528 | 1 48 |
| | 432 | 0 93 | | 529 | 1 39 |
| | 443 | 0 28 | | 530 | 3 35 |
| | 446 | 0 69 | Chak No. 448 | 477 | 0 37 |
| | 447 | 0 77 | | 484 | 1 74 |
| Chak No. 419 | 429 | 1 49 | | 485 | 2 84 |
| | 430 | 1 49 | Chak No. 453 | 441 | 2 53 |
| | 448 | 1 35 | | 526 | 1 39 |
| Chak No. 420 | 541 | 0 89 | | 527 | 1 92 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|-------|-----------------|------|--------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 454 | 437 | 2 97 | | 610 | 1 26 |
| | 438 | 0 04 | Chak No. 490 | 607 | 2 30 |
| | 439 | 1 35 | | 608 | 0 49 |
| | 440 | 0 88 | | 609 | 0 51 |
| | 527 | 0 82 | | 610 | 1 26 |
| Chak No. 455 | 537 | 1 82 | Chak No. 491 | 610 | 5 54 |
| | 538 | 1 11 | | | |
| | 571 | 2 86 | Total . . | 198 | 290 65 |
| Chak No. 456 | 585 | 0 82 | | | |
| | 586 | 0 82 | | | |
| | 587 | 1 12 | Chak No. 434 | 17 | 0 46 |
| | 588 | 0 90 | | 18 | 0 44 |
| Chak No. 457 | 581 | 1 66 | | 19 | 0 44 |
| | 582 | 0 78 | | 20 | 1 16 |
| | 583 | 0 79 | | 21 | 1 87 |
| | 584 | 0 90 | | 22 | 0 74 |
| | 589 | 1 93 | | 23 | 1 11 |
| Chak No. 458 | 533 | 0 74 | Chak No. 437 | 14 | 1 53 |
| | 534 | 0 24 | | 15 | 1 82 |
| | 535 | 0 23 | | 16 | 1 04 |
| | 536 | 1 85 | | 17 | 0 46 |
| | 571 | 1 22 | | 18 | 0 29 |
| | 572 | 1 22 | | 19 | 0 29 |
| | 573 | 0 78 | | 20 | 0 50 |
| Chak No. 459 | 531 | 1 71 | Chak No. 438 | 14 | 6 12 |
| | 532 | 0 74 | Chak No. 439 | 9 | 2 61 |
| | 534 | 0 55 | | 10 | 0 57 |
| | 535 | 0 55 | | 11 | 1 24 |
| | 574 | 0 37 | | 12 | 0 17 |
| | 575 | 1 09 | | 13 | 1 31 |
| | 576 | 1 11 | | | |
| Chak No. 463 | 577 | 1 46 | Chak No. 440 | 5 | 0 98 |
| | 578 | 1 48 | | 6 | 0 84 |
| | 579 | 0 76 | | 7 | 1 89 |
| | 580 | 1 27 | | 8 | 0 84 |
| Chak No. 482 | 601 | 0 37 | | | |
| | 602 | 1 52 | Chak No. 441 | 25 | 2 58 |
| | 603 | 0 54 | | 26 | 3 35 |
| | 604 | 1 11 | Chak No. 442 | 24 | 2 47 |
| | 607 | 0 92 | | 38 | 3 34 |
| Chak No. 483 | 456 | 5 16 | | | |
| | 457 | 0 94 | Chak No. 443 | 35 | 5 32 |
| Chak No. 484 | 590 | 0 56 | | 36 | 0 49 |
| | 591 | 0 56 | Chak No. 444 | 29/2 | 0 55 |
| | 592 | 0 59 | | 29/3 | 2 62 |
| | 593 | 0 39 | | 29 | 2 95 |
| | 594 | 0 74 | | | |
| | 595 | 1 12 | Chak No. 445 | 27 | 3 35 |
| Chak No. 485 | 596 | 1 11 | Chak No. 446 | 28 | 3 27 |
| | 597 | 0 65 | Chak No. 447 | 29/2 | 0 37 |
| | 598 | 2 38 | | 29/3 | 1 75 |
| | 599 | 0 59 | | | |
| | 600 | 1 42 | | | |
| Chak No. 489 | 605 | 1 59 | | 29 | 1 97 |
| | 606 | 2 25 | | 30 | 1 79 |

[illegible]

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|--------------|-----------------|--------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 8 | 0 36 | Chak No. 513 | 6 | 0 71 |
| | 9 | 1 08 | | 7 | 0 46 |
| | 10 | 0 73 | | 8 | 1 97 |
| | 11 | 1 21 | Chak No. 514 | 6 | 1 78 |
| | 12 | 0 94 | | 7 | 1 07 |
| | 13 | 0 43 | | 8 | 0 98 |
| Chak No. 492 | 41 | 1 86 | Chak No. 515 | 1 | 0 35 |
| | 47 | 0 43 | | 2 | 0 60 |
| | 48 | 2 77 | | 3 | 1 42 |
| Chak No. 493 | 30 | 0 51 | | 4 | 0 74 |
| | 31 | 0 70 | | 5 | 1 09 |
| | 32 | 0 33 | | 6 | 1 07 |
| | 33 | 1 72 | Chak No. 516 | 19 | 0 93 |
| | 49 | 2 78 | | 20 | 0 74 |
| Chak No. 494 | 28 | 0 49 | | 21 | 0 88 |
| | 29 | 0 51 | | 26 | 1 79 |
| | 31 | 1 63 | | 27 | 0 88 |
| | 32 | 0 78 | | 28 | 0 88 |
| | 33 | 0 43 | Chak No. 517 | 26 | 1 79 |
| | 34 | 1 53 | | 29 | 0 74 |
| Chak No. 495 | 24 | 0 42 | | 30/1 | 1 96 |
| | 25 | 0 42 | | 31/1/A | 0 60 |
| | 26 | 0 11 | | 31 | 1 05 |
| | 27 | 2 74 | Chak No. 518 | 24 | 2 62 |
| | 34 | 1 53 | | 25 | 0 78 |
| Chak No. 496 | 34 | 3 06 | | | |
| | 36 | 0 34 | Total . . | 40 | 45 19 |
| | 37 | 1 49 | | | |
| Chak No. 497 | 37 | 1 49 | | | |
| | 38 | 3 05 | Chak No. 499 | 71/1 | 0 88 |
| | 39 | 1 48 | | 71/2 | 0 34 |
| Chak No. 498 | 40 | 2 21 | | 72 | 0 93 |
| | 42 | 2 68 | | 73 | 1 69 |
| | 43 | 0 46 | | 74/1 | 0 28 |
| Chak No. 508 | 35 | 0 29 | | 74/1/A | 0 14 |
| | 36 | 0 56 | Chak No. 500 | 74/1 | 1 14 |
| | | | | 74/1/A | 0 54 |
| Total . . | 51 | 60 21 | | 76 | 1 39 |
| | | | | 77 | 1 33 |
| | | | | 78 | 0 27 |
| | | | | 66 | 0 99 |
| Chak No. 473 | 31 | 0 79 | Chak No. 501 | 67 | 1 34 |
| Chak No. 507 | 14 | 0 66 | | 68 | 0 68 |
| | 15 | 1 49 | | 69 | 0 99 |
| | 16 | 2 06 | | 70 | 0 99 |
| | 17 | 0 76 | | 55 | 1 28 |
| | 18 | 0 45 | Chak No. 502 | 65/1 | 0 80 |
| Chak No. 508 | 22 | 0 74 | | 65 | 0 54 |
| | 23 | 2 02 | | 66 | 0 66 |
| Chak No. 511 | 8 | 1 97 | | 67 | 1 34 |
| | 14 | 0 89 | | 59/1 | 2 60 |
| | 16 | 2 52 | Chak No. 503 | 59/1/A | 0 68 |
| | 18 | 0 30 | | 61 | 0 57 |
| Chak No. 512 | 8 | 1 64 | | 56 | 0 64 |
| | 13 | 0 33 | Chak No. 504 | 57 | 0 96 |
| | 14 | 0 66 | | | |

Dapura

SCHEDULE—Contd.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०५.

| (1) | (2) | (3) H. A. |
|--------------|--------|--------------|
| | 58/1 | 0 94 |
| | 58/1/A | 0 69 |
| Chak No. 505 | 62 | 0 33 |
| | 63 | 0 34 |
| | 64 | 1 06 |
| | 75 | 2 84 |
| Chak No. 506 | 60/1 | 1 53 |
| | 60/1/A | 1 14 |
| | 60/2 | 0 72 |
| | 79/1 | 0 68 |
| | 79/1/A | 0 68 |
| | 79/2 | 0 68 |
| Chak No. 508 | 78 | 1 06 |
| Chak No. 509 | 80/1 | 1 17 |
| | 80/1/A | 1 72 |
| Chak No. 510 | 81 | 3 41 |
| Chak No. 512 | 80/1 | 0 25 |
| | 80/1/A | 0 20 |
| | 83/1 | 0 40 |
| | 83/1/A | 0 08 |
| Chak No. 518 | 35 | 0 98 |
| | 36 | 0 81 |
| | 37/1 | 0 25 |
| | 37/1/A | 0 26 |
| Total .. | 50 | 46 19 |

VILLAGEWISE ABSTRACT

| Sr. No. | Village | Gut No. | Area C.C.A. |
|----------|------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) | (4) H. A. |
| 1 | Mhaisang | 198 | 290 65 |
| 2 | Majalapur | 124 | 193 96 |
| 3 | Jalalabad | 51 | 60 21 |
| 4 | Dapura | 40 | 45 19 |
| 5 | Aambikapur | 50 | 46 19 |
| Total .. | | 463 | 636 20 |

VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI,
Executive Engineer,
Dated the 7th March 2024. Irrigation Project
And Water Resources
Investigation Division, Amravati.

Amravati :
Dated the 7th March 2024.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम,
२००५.—

अधिसूचना-३

क्रमांक-६५८-तांशा-१-घुंगशी प्रकल्प-अधि.-३,-२०२४.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ व नियम ३० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमीनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही प्रकटन शासनाने राजपत्रात झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

सिंचन प्रकल्पाचे नाव—घुंगशी बॅरेज प्रकल्प

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :—प्रस्तावित कटयार, तालुका अकोला, जिल्हा अकोला.

पाणी वापर संस्था क्र. ७ एकूण क्षेत्र—६१३ ७९ हे. आर (सी. सी. ए.)

अधिसूचित क्षेत्र

| विमोचक | गट नंबर | क्षेत्र |
|------------|---------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. |
| | | म्हैसांग |
| चक नं. ६०३ | ६४२ | ० ६३ |
| | ६७५ | १ २२ |
| चक नं. ६०४ | ६७२ | १ ११ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|---------|--------------|-------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | ६७५ | ५ १३ | चक नं. ६२८ | ६८१ | ० ६० |
| चक नं. ६०५ | ६७६ | ५ १७ | | ६८३ | ४ २८ |
| चक नं. ६०६ | ६७७ | ४ ४० | | ६८४ | १ १३ |
| | ६७८ | ० ३९ | चक नं. ६२९ | ७०६ | २ ८९ |
| | ६७९ | ० ३६ | | ७०७ | २ ९० |
| | ६८० | ० ४१ | चक नं. ६३० | ७०५ | ४ ५१ |
| | ६८२ | ० १८ | | ६८५ | १ ९० |
| चक नं. ६०७ | ६२६ | १ ५९ | चक नं. ६३१ | ६८६ | १ ९० |
| | ६२७ | ३ ४४ | | ६८७ | ० ४१ |
| | ६२८ | १ ६८ | चक नं. ६३२ | ६८८ | १ ४१ |
| चक नं. ६०८ | ६२८ | ६ ७२ | | ६९२ | ५ २२ |
| चक नं. ६०९ | ६२९ | ४ ६१ | चक नं. ६३३ | ७१२ | १ २४ |
| चक नं. ६१० | ६३० | ३ ५१ | | ७१३ | १ ८४ |
| | ६३१ | १ ५४ | चक नं. ६३४ | ७१६ | ४ ०१ |
| | ६३२ | ० ७३ | चक नं. ६३५ | ६९८ | २ ४४ |
| चक नं. ६१४ | ६२४ | ४ ७६ | | ६९९ | १ ६४ |
| चक नं. ६१५ | ६२५ | १ ९९ | | ७०० | १ ६४ |
| | ६२१ | १ ६३ | | ७०१ | ० ९३ |
| | ६२२ | १ ६३ | चक नं. ६३६ | ६८९ | ० ६८ |
| | ६२३ | १ ६३ | | ७०२ | ० ९३ |
| चक नं. ६१६ | ६११ | ० ६३ | | ७०३ | ० ८९ |
| | ६१८ | ० ३५ | चक नं. ६३७ | ७०४ | ४ ४६ |
| | ६१९ | ३ ८५ | | ७११ | ० ६६ |
| | ६२० | २ ०४ | | ७१४ | ० २३ |
| चक नं. ६१७ | ६१० | २ ०८ | | ७१५ | ४ ८१ |
| | ६११ | ४ ०५ | | ७१६ | १ १७ |
| चक नं. ६१८ | ६१० | २ ०८ | चक नं. ६३८ | ७१० | ० ७५ |
| | ६११ | २ २५ | | ७११ | ३ ९५ |
| चक नं. ६१९ | ६२१ | ० ४१ | | ७१४ | २ ४० |
| | ६२२ | ० ४१ | | ७०८ | १ ४७ |
| | ६२३ | ० ४१ | | ७१० | १ ४० |
| | ६२४ | ५ ५९ | | ७११ | ० ९९ |
| चक नं. ६२३ | ६९३ | ३ ४३ | | ७१२ | १ ६० |
| | ६९६ | १ २० | | ७०९ | १ ६६ |
| | ६९७ | १ १० | चक नं. ६४० | ७१० | ४ ५७ |
| चक नं. ६२४ | ६७७ | ३ ५२ | चक नं. ६४१ | ७०८ | ३ ४३ |
| | ६९४ | १ ७१ | | _____ | _____ |
| | ६९५ | ० ५५ | एकूण . . | ८१ | १७२ ४० |
| चक नं. ६२७ | ६७८ | १ ४७ | | _____ | _____ |
| | ६७९ | १ ३६ | | कटयार | |
| | ६८० | १ ५५ | चक नं. ६११ | १२८/१ | ० १६ |
| | ६८२ | ० ९५ | | १२८/१ | ० १५ |
| | | | | १२८/२ | ० १४ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|----------------|--------------|---------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| | १२८/३ | ० १५ | | १२८/५ | ० १७ |
| | १२८/४ | ० १५ | | १२८/६ | ० १७ |
| | १२८/५ | ० १७ | | १२८/७ | ० १७ |
| | १२८/६ | ० १७ | | १२८/८ | ० १७ |
| | १२८/७ | ० १७ | | १२८/९ | ० १७ |
| | १२८/८ | ० १७ | | १२८/१० | ० १६ |
| | १२८/९ | ० १७ | | १२८/११ | ० १६ |
| | १२८/१० | ० १६ | | १२८/१२ | ० १६ |
| | १२८/११ | ० १६ | | १२८/१३ | ० १६ |
| | १२८/१२ | ० १६ | | १२८/१४ | ० १६ |
| | १२८/१३ | ० १६ | | १२८/१५ | ० १६ |
| | १२८/१४ | ० १६ | | १२८/१६ | ० १५ |
| | १२८/१५ | ० १६ | | १२८/१७ | ० १५ |
| | १२८/१६ | ० १५ | | १२८/१८ | ० १५ |
| | १२८/१७ | ० १५ | | १२८/१९ | ० १५ |
| | १२८/१८ | ० १५ | | १२८/२० | ० १५ |
| | १२८/१९ | ० १५ | | १२८/२१ | ० १६ |
| | १२८/२० | ० १५ | | १२८/२२ | ० १६ |
| | १२८/२१ | ० १६ | | १२८/२३ | ० १५ |
| | १२८/२२ | ० १६ | | १२८/२४ | ० १५ |
| | १२८/२३ | ० १५ | | १२८/२५ | ० १५ |
| | १२८/२४ | ० १५ | | १२८/२६ | ० १५ |
| | १२८/२५ | ० १५ | | १२८/२७ | ० १५ |
| | १२८/२६ | ० १५ | | १२८/२८ | ० १५ |
| | १२८/२७ | ० १५ | | १२८/२९ | ० १५ |
| | १२८/२८ | ० १५ | | १२८/२९ | ० १५ |
| | १२८/२९ | ० १५ | | १२८/३१ | ० १५ |
| | १२८/२९ | ० १५ | | १२८/३२ | ० १५ |
| | १२८/३१ | ० १५ | | १२८/३३ | ० १४ |
| | १२८/३२ | ० १५ | | १२८/३४ | ० १४ |
| | १२८/३३ | ० १४ | | १२८/३५ | ० १४ |
| | १२८/३४ | ० १४ | | १२८/३६ | ० १४ |
| | १२८/३५ | ० १४ | | १२८/३७ | ० १४ |
| | १२८/३६ | ० १४ | | १२८/३८ | ० १४ |
| | १२८/३७ | ० १४ | | १२८/३९ | ० १४ |
| | १२८/३८ | ० १४ | | १२८/४० | ० १४ |
| | १२८/३९ | ० १४ | चक नं. ६१३ | १२८/१ | ० १६ |
| | १२८/४० | ० १४ | | १२८/१/अ | ० १५ |
| चक नं. ६१२ | १२८/१ | ० १६ | | १२८/२ | ० १४ |
| | १२८/१/अ | ० १५ | | १२८/३ | ० १५ |
| | १२८/२ | ० १४ | | १२८/४ | ० १५ |
| | १२८/३ | ० १५ | | १२८/५ | ० १७ |
| | १२८/४ | ० १५ | | १२८/६ | ० १७ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|----------------|--------------|---------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| | १२८/७ | ० १७ | | १२८/३ | ० १५ |
| | १२८/८ | ० १७ | | १२८/४ | ० १५ |
| | १२८/९ | ० १७ | | १२८/५ | ० १७ |
| | १२८/१० | ० १६ | | १२८/६ | ० १७ |
| | १२८/११ | ० १६ | | १२८/७ | ० १७ |
| | १२८/१२ | ० १६ | | १२८/८ | ० १७ |
| | १२८/१३ | ० १६ | | १२८/९ | ० १७ |
| | १२८/१४ | ० १६ | | १२८/१० | ० १६ |
| | १२८/१५ | ० १६ | | १२८/११ | ० १६ |
| | १२८/१६ | ० १५ | | १२८/१२ | ० १६ |
| | १२८/१७ | ० १५ | | १२८/१३ | ० १६ |
| | १२८/१८ | ० १५ | | १२८/१४ | ० १६ |
| | १२८/१९ | ० १५ | | १२८/१५ | ० १६ |
| | १२८/२० | ० १५ | | १२८/१६ | ० १५ |
| | १२८/२१ | ० १६ | | १२८/१७ | ० १५ |
| | १२८/२२ | ० १६ | | १२८/१८ | ० १५ |
| | १२८/२३ | ० १५ | | १२८/१९ | ० १५ |
| | १२८/२४ | ० १५ | | १२८/२० | ० १५ |
| | १२८/२५ | ० १५ | | १२८/२१ | ० १६ |
| | १२८/२६ | ० १५ | | १२८/२२ | ० १६ |
| | १२८/२७ | ० १५ | | १२८/२३ | ० १५ |
| | १२८/२८ | ० १५ | | १२८/२४ | ० १५ |
| | १२८/२९ | ० १५ | | १२८/२५ | ० १५ |
| | १२८/२९ | ० १५ | | १२८/२६ | ० १५ |
| | १२८/३१ | ० १५ | | १२८/२७ | ० १५ |
| | १२८/३२ | ० १५ | | १२८/२८ | ० १५ |
| | १२८/३३ | ० १४ | | १२८/२९ | ० १५ |
| | १२८/३४ | ० १४ | | १२८/२९ | ० १५ |
| | १२८/३५ | ० १४ | | १२८/३१ | ० १५ |
| | १२८/३६ | ० १४ | | १२८/३२ | ० १५ |
| | १२८/३७ | ० १४ | | १२८/३३ | ० १४ |
| | १२८/३८ | ० १४ | | १२८/३४ | ० १४ |
| | १२८/३९ | ० १४ | | १२८/३५ | ० १४ |
| | १२८/४० | ० १४ | | १२८/३६ | ० १४ |
| चक नं. ६२१ | १२९/१ | ० ७४ | | १२८/३७ | ० १४ |
| | १२९/१/अ | ० ७७ | | १२८/३८ | ० १४ |
| | १३० | १ ०६ | | १२८/३९ | ० १४ |
| | १३१ | १ ११ | | १२८/४० | ० १४ |
| चक नं. ६२२ | १३२ | १ ५३ | चक नं. ६२५ | १२४ | ० ९२ |
| | १२८/१ | ० १६ | | १२६ | ० ८९ |
| | १२८/१/अ | ० १५ | | १२८/१ | ० ०८ |
| | १२८/२ | ० १४ | | १२८/१/अ | ० ०७ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|---------|--------------|--------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | १२८/२ | ० ०७ | | १२४ | ३ ६९ |
| | १२८/३ | ० ०८ | | १२५ | १ २९ |
| | १२८/४ | ० ०८ | चक नं. ६४२ | ९५ | ० ३० |
| | १२८/५ | ० ०८ | | ९६ | १ ११ |
| | १२८/६ | ० ०८ | | ९८ | ० ४५ |
| | १२८/७ | ० ०८ | | ९९ | ० ४५ |
| | १२८/८ | ० ०८ | | १०० | ० ३४ |
| | १२८/९ | ० ०८ | | १०१ | ० ६१ |
| | १२८/१० | ० ०८ | | १०२ | ० २८ |
| | १२८/११ | ० ०८ | | १०३ | ० ६७ |
| | १२८/१२ | ० ०८ | | १०४ | ० ७० |
| | १२८/१३ | ० ०८ | | १०५ | ० ६६ |
| | १२८/१४ | ० ०८ | | १०९ | ० ७४ |
| | १२८/१५ | ० ०८ | चक नं. ६४३ | ९८ | ० ३० |
| | १२८/१६ | ० ०८ | | ९९ | ० ३० |
| | १२८/१७ | ० ०८ | | १०० | ० २३ |
| | १२८/१८ | ० ०८ | | १०१ | ० ६१ |
| | १२८/१९ | ० ०८ | | १०२ | ० २८ |
| | १२८/२० | ० ०८ | | १०३ | ० ७४ |
| | १२८/२१ | ० ०८ | | १०४ | १ २० |
| | १२८/२२ | ० ०८ | | १०५ | २ ३२ |
| | १२८/२३ | ० ०८ | चक नं. ६४४ | ५५/१ | १ ७७ |
| | १२८/२४ | ० ०८ | | ५५/१/अ | १ ७७ |
| | १२८/२५ | ० ०८ | | ५५/२ | १ ७७ |
| | १२८/२६ | ० ०८ | चक नं. ६४५ | ५०/१ | ० ६९ |
| | १२८/२७ | ० ०८ | | ५०/१/अ | ० ६९ |
| | १२८/२८ | ० ०७ | | ५०/२ | ० ६९ |
| | १२८/२९ | ० ०७ | | ५३ | १ ०२ |
| | १२८/२९ | ० ०७ | | ५४ | ० ६० |
| | १२८/३१ | ० ०७ | | ५५/१ | ० ८० |
| | १२८/३२ | ० ०७ | | ५५/१/अ | ० ८० |
| | १२८/३३ | ० ०७ | | ५५/२ | ० ८० |
| | १२८/३४ | ० ०७ | चक नं. ६४६ | ५५/१ | ० ६२ |
| | १२८/३५ | ० ०७ | | ५५/१/अ | ० ६२ |
| | १२८/३६ | ० ०७ | | ५५/२ | ० ६२ |
| | १२८/३७ | ० ०७ | | ५६ | ० २६ |
| | १२८/३८ | ० ०७ | | ५७ | ० २३ |
| | १२८/३९ | ० ०७ | | ५८ | ० ७३ |
| | १२८/४० | ० ०७ | | ५९ | ० ८० |
| चक नं. ६२६ | १२१ | ० २४ | चक नं. ६४७ | ६० | ३ ५९ |
| | १२२ | ० ४९ | | ९४ | १ ८३ |
| | १२३ | ० ४९ | चक नं. ६४८ | ८८ | ० ४० |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|---------|--------------|--------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ६४९ | ८९ | ० १७ | चक नं. ६५६ | ८ | १ ३५ |
| | ९१/१ | ० ८९ | | ९ | ० १५ |
| | ९१/१/अ | ० ४५ | | १० | १ ४७ |
| | ९१/२ | ० ४५ | | ११ | ० ४१ |
| | ९१/३ | ० ९७ | | १३ | ० ५२ |
| | ९२ | ० ७४ | चक नं. ६५७ | ६३/१ | ० ३४ |
| | ९३ | ० ९१ | | ६३/१/अ | ० ३७ |
| | ८०/१ | ० ३७ | | ६४ | ० ७२ |
| | ८०/१/अ | ० ३७ | | ६५ | ० ४० |
| | ८७ | ० २६ | | ६६ | ० १९ |
| चक नं. ६५० | ८८ | ० ४० | चक नं. ६५८ | ६७ | ० १५ |
| | ८९ | ० ८४ | | ६८ | ० ४५ |
| | ९० | १ ४९ | | ६९ | ० ३३ |
| | ८०/१ | ० ३७ | | ७०/१ | ० १३ |
| | ८०/१/अ | ० ३७ | | ७१ | ० ११ |
| | ८७ | ० ६० | चक नं. ६५९ | ६८ | ० ३० |
| | ८९ | ० ६७ | | ७१ | ० ९९ |
| | ९० | १ ४९ | | ७२ | ० ५८ |
| | ७०/१ | ० ०४ | | ७३ | ० ५९ |
| | ७४ | १ २० | | ९१/१ | ० ६० |
| चक नं. ६५१ | ७८ | २ ४१ | चक नं. ६६० | ९१/१/ब | ० ३० |
| | ७९ | १ ११ | | ९१/२ | ० ३० |
| | ४ | ० ०७ | | ९१/३ | ० ६४ |
| | ५ | २ २८ | | ९२ | १ ११ |
| | ६ | १ ५३ | | ९३ | ० ९१ |
| | ७ | ० ९१ | चक नं. ६६१ | ४३ | १ १६ |
| | ७६ | ० ३३ | | ४४ | १ ०९ |
| | ७७ | ० ९७ | | ४५ | २ ३१ |
| | ७५ | १ ९५ | | ५६ | ० ११ |
| | ७६ | १ १५ | | ५८ | ० १८ |
| चक नं. ६५२ | ७७ | ० ७९ | चक नं. ६६२ | ५९ | ० ०९ |
| | ६३/१ | ० ३४ | | ३३ | २ २१ |
| | ६३/१/अ | ० ३७ | | ४६ | ० ०९ |
| | ६४ | ० ७२ | | ४७ | ० २९ |
| | ६६ | ० २९ | | ४८ | ० ४४ |
| चक नं. ६५३ | ६७ | ० २२ | चक नं. ६६३ | ४९ | ० १४ |
| | ६९ | ० ४९ | | ५०/१ | ० १५ |
| | ७०/१ | १ १७ | | ५०/१/अ | ० १५ |
| | ७ | ० ९१ | | ५०/२ | ० १५ |
| | ८ | ३ १५ | | ५७ | ० १५ |
| चक नं. ६५४ | ९ | ० ४५ | चक नं. ६६४ | ४६ | ० १४ |
| | ७६ | ० १६ | | ४७ | ० ४४ |
| | | | | ४८ | ० ६६ |
| | | | | | |
| | | | | | |
| चक नं. ६५५ | | | चक नं. ६६५ | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | चक नं. ६६६ | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | ४९ | ० ३३ | | ३५/१/अ | ० ६९ |
| | ५०/१ | ० ५४ | | ३५/२ | १ १२ |
| | ५०/१/अ | ० ५४ | चक नं. ६६९ | १९ | ० ७५ |
| | ५०/२ | ० ५४ | | २० | ० ९४ |
| | ५१ | ० ६१ | | २१ | ० २८ |
| | ५२ | ० ७० | | २२ | ० १५ |
| | ५४ | ० १५ | | २३/१ | ० ९५ |
| चक नं. ६६२ | ३१ | १ ८४ | | २३/१/अ | ० २६ |
| | ३२/१ | १ ०७ | | २३/२ | ० १७ |
| | ३२/१/अ | १ ०६ | | २३/३ | ० १७ |
| | ३३ | ० ८३ | | २३/४ | ० २२ |
| | २८ | ० ७४ | | २५ | १ १२ |
| चक नं. ६६३ | २९ | ० ८८ | चक नं. ६७० | ९ | ० ०७ |
| | ३३ | २ ४९ | | १० | ० ३७ |
| चक नं. ६६४ | २६ | १ ३१ | | ११ | ० १८ |
| | २७ | ० ६५ | | १२ | ० ३० |
| | ३४/१ | ० ४५ | | १३ | ० २२ |
| | ३४/१/अ | ० ४४ | | १४ | ० ३३ |
| | ३५/१ | ० ११ | | १५ | ४ ३० |
| | ३५/१/अ | ० २३ | चक नं. ६७१ | १६ | ३ ४९ |
| | ३५/२ | ० ३७ | चक नं. ६७२ | १७ | ० ९७ |
| | ३६ | ० २० | | १८ | ० ८१ |
| | ३७/१ | ० १५ | | १९ | ३ ०२ |
| | ३७ | ० १५ | चक नं. ६७३ | १८ | ० ८१ |
| चक नं. ६६५ | ४२ | १ १६ | | २० | ३ ७४ |
| | ४१/१ | ० ६६ | चक नं. ६७४ | २२ | ० ६० |
| | ४१/१/अ | ० ६७ | | २३/१ | २ २२ |
| | ६१ | २ २२ | | २३/१/अ | ० ६१ |
| | ६२ | २ २३ | | २३/२ | ० ३९ |
| चक नं. ६६६ | ४० | १ ८६ | | २३/३ | ० ३९ |
| | ४१/१ | १ ५३ | | २३/४ | ० ५२ |
| | ४१/१/अ | १ ५६ | चक नं. ६७५ | २१/१ | १ १० |
| चक नं. ६६७ | २५ | ० ९० | | २१/१/अ | १ ४९ |
| | ३६ | १ १९ | | २१/२ | १ २९ |
| | ३७/१ | ० ६० | चक नं. ६७६ | २३/१ | ३ १७ |
| | ३७ | ० ६० | | २३/१/अ | ० ८७ |
| | ३८ | ० ९३ | | २३/२ | ० ५६ |
| चक नं. ६६८ | ३९ | ० ९३ | | २३/३ | ० ५५ |
| | २५ | २ ६९ | | २३/४ | ० ७४ |
| | २६ | ० १५ | चक नं. ६७७ | १२८/१ | ० ०५ |
| | ३४/१ | ० ४२ | | १२८/१/अ | ० ०४ |
| | ३४/१/अ | ० ११ | | १२८/२ | ० ०४ |
| | ३५/१ | ० ३२ | | १२८/३ | ० ०५ |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १२८/४ | ० ०५ | | १२८/४ | ० ०५ |
| | १२८/५ | ० ०५ | | १२८/५ | ० ०५ |
| | १२८/६ | ० ०५ | | १२८/६ | ० ०५ |
| | १२८/७ | ० ०५ | | १२८/७ | ० ०५ |
| | १२८/८ | ० ०५ | | १२८/८ | ० ०५ |
| | १२८/९ | ० ०५ | | १२८/९ | ० ०५ |
| | १२८/१० | ० ०५ | | १२८/१० | ० ०५ |
| | १२८/११ | ० ०५ | | १२८/११ | ० ०५ |
| | १२८/१२ | ० ०५ | | १२८/१२ | ० ०५ |
| | १२८/१३ | ० ०५ | | १२८/१३ | ० ०५ |
| | १२८/१४ | ० ०५ | | १२८/१४ | ० ०५ |
| | १२८/१५ | ० ०५ | | १२८/१५ | ० ०५ |
| | १२८/१६ | ० ०५ | | १२८/१६ | ० ०५ |
| | १२८/१७ | ० ०५ | | १२८/१७ | ० ०५ |
| | १२८/१८ | ० ०५ | | १२८/१८ | ० ०५ |
| | १२८/१९ | ० ०५ | | १२८/१९ | ० ०५ |
| | १२८/२० | ० ०५ | | १२८/२० | ० ०५ |
| | १२८/२१ | ० ०५ | | १२८/२१ | ० ०५ |
| | १२८/२२ | ० ०५ | | १२८/२२ | ० ०५ |
| | १२८/२३ | ० ०५ | | १२८/२३ | ० ०५ |
| | १२८/२४ | ० ०५ | | १२८/२४ | ० ०५ |
| | १२८/२५ | ० ०५ | | १२८/२५ | ० ०५ |
| | १२८/२६ | ० ०५ | | १२८/२६ | ० ०५ |
| | १२८/२७ | ० ०५ | | १२८/२७ | ० ०५ |
| | १२८/२८ | ० ०४ | | १२८/२८ | ० ०४ |
| | १२८/२९ | ० ०४ | | १२८/२९ | ० ०४ |
| | १२८/२९ | ० ०४ | | १२८/२९ | ० ०४ |
| | १२८/३१ | ० ०४ | | १२८/३१ | ० ०४ |
| | १२८/३२ | ० ०४ | | १२८/३२ | ० ०४ |
| | १२८/३३ | ० ०४ | | १२८/३३ | ० ०४ |
| | १२८/३४ | ० ०४ | | १२८/३४ | ० ०४ |
| | १२८/३५ | ० ०४ | | १२८/३५ | ० ०४ |
| | १२८/३६ | ० ०४ | | १२८/३६ | ० ०४ |
| | १२८/३७ | ० ०४ | | १२८/३७ | ० ०४ |
| | १२८/३८ | ० ०४ | | १२८/३८ | ० ०४ |
| | १२८/३९ | ० ०४ | | १२८/३९ | ० ०४ |
| | १२८/४० | ० ०४ | | १२८/४० | ० ०४ |
| | १६४ | १ १० | | १६५ | ३ १४ |
| | १६५ | २ १९ | चक नं. ६७९ | १५४/१ | १ १० |
| चक नं. ६७८ | १२८/१ | ० ०५ | | १५४/१/अ | १ १० |
| | १२८/१/अ | ० ०४ | | १५५/१ | ० ७४ |
| | १२८/२ | ० ०४ | | १५५/१/अ | १ २५ |
| | १२८/३ | ० ०५ | | १६५ | १ २५ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. ६८० | १५६ | १ ४६ | चक नं. ६९२ | १३४ | ० ८१ |
| | १५७/१ | ० ४५ | | १३५ | १ ६३ |
| | १५७/१/अ | ० ४५ | | १५२ | १ २८ |
| | १५८ | १ ११ | | १३६ | १ ०२ |
| | १५९ | १ ०२ | | १३७ | १ ०२ |
| | १६०/१ | ० १६ | | १३८ | १ ०२ |
| | १६०/१/अ | ० १६ | | १३९ | १ ०२ |
| | १६०/२ | ० १६ | चक नं. ६९४ | १४० | ० १० |
| चक नं. ६८१ | १६४ | १ १० | | १४१ | ० १० |
| | १६६ | १ २३ | | १४२ | ० ३८ |
| | १६७ | ० ५५ | | १४३ | १ ११ |
| | १६८ | ० ९७ | | १४४ | ० ७४ |
| | १६९ | ० ७४ | | १४५ | १ १२ |
| | १७४ | ० ५० | चक नं. ७०१ | १२८/१ | ० ११ |
| चक नं. ६८२ | १६३ | ४ ७९ | | १२८/१/अ | ० १० |
| | १७०/१ | ० ६७ | | १२८/२ | ० १० |
| | १७०/१/अ | ० ३७ | | १२८/३ | ० ११ |
| | १७०/२ | ० ३४ | | १२८/४ | ० ११ |
| चक नं. ६८३ | १६१/१ | ० १६ | | १२८/५ | ० १२ |
| | १६१/१/अ | ० १६ | | १२८/६ | ० १२ |
| | १६२ | १ ५७ | | १२८/७ | ० १२ |
| | १६३ | १ ०३ | | १२८/८ | ० १२ |
| | २१२ | १ ८० | | १२८/९ | ० १२ |
| | २१३ | ० ६७ | | १२८/१० | ० ११ |
| चक नं. ६८६ | १६०/१ | ० ८९ | | १२८/११ | ० ११ |
| | १६०/१/अ | ० ९२ | | १२८/१२ | ० ११ |
| | १६०/२ | ० ९२ | | १२८/१३ | ० ११ |
| | १६१/१ | १ २१ | | १२८/१४ | ० ११ |
| | १६१/१/अ | ० ५६ | | १२८/१५ | ० ११ |
| | १६३ | १ ०३ | | १२८/१६ | ० ११ |
| चक नं. ६८८ | १४९ | ३ ०७ | | १२८/१७ | ० ११ |
| | १५६ | १ ४६ | | १२८/१८ | ० ११ |
| | १५७/१ | ० ३० | | १२८/१९ | ० ११ |
| | १५७/१/अ | ० ३० | | १२८/२० | ० ११ |
| चक नं. ६८९ | १४६ | २ १४ | | १२८/२१ | ० ११ |
| | १४७ | १ ४९ | | १२८/२२ | ० ११ |
| | १४८ | १ ८६ | | १२८/२३ | ० ११ |
| चक नं. ६९० | १४९ | १ ३२ | | १२८/२४ | ० ११ |
| | १५० | १ ११ | | १२८/२५ | ० ११ |
| | १५१ | १ ११ | | १२८/२६ | ० ११ |
| | १५३ | १ ९५ | | १२८/२७ | ० ११ |
| चक नं. ६९१ | १३३ | १ ०८ | | १२८/२८ | ० १० |
| | | | | १२८/२९ | ० १० |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|---------|---------------|--------------|---------|---------------|
| (१) | (२) | (३) हे. आर | (१) | (२) | (३) हे. आर |
| चक नं. ७०२ | १२८/२९ | ० १० | चक नं. ७०३ | १२८/२९ | ० ०७ |
| | १२८/३१ | ० १० | | १२८/३१ | ० ०७ |
| | १२८/३२ | ० १० | | १२८/३२ | ० ०७ |
| | १२८/३३ | ० १० | | १२८/३३ | ० ०७ |
| | १२८/३४ | ० १० | | १२८/३४ | ० ०७ |
| | १२८/३५ | ० १० | | १२८/३५ | ० ०७ |
| | १२८/३६ | ० १० | | १२८/३६ | ० ०७ |
| | १२८/३७ | ० १० | | १२८/३७ | ० ०७ |
| | १२८/३८ | ० १० | | १२८/३८ | ० ०७ |
| | १२८/३९ | ० १० | | १२९/३९ | ० ०७ |
| | १२८/४० | ० १० | | १२८/४० | ० ०७ |
| | १२७ | ३ १८ | | १२८/१ | ० १३ |
| | १२८/१ | ० ०८ | | १२८/१/अ | ० १२ |
| | १२८/१/अ | ० ०७ | | १२८/२ | ० ११ |
| | १२८/२ | ० ०७ | | १२८/३ | ० १२ |
| | १२८/३ | ० ०८ | | १२८/४ | ० १२ |
| | १२८/४ | ० ०८ | | १२८/५ | ० १३ |
| | १२८/५ | ० ०८ | | १२८/६ | ० १३ |
| | १२८/६ | ० ०८ | | १२८/७ | ० १३ |
| | १२८/७ | ० ०८ | | १२८/८ | ० १३ |
| | १२८/८ | ० ०८ | | १२८/९ | ० १३ |
| | १२८/९ | ० ०८ | | १२८/१० | ० १३ |
| | १२८/१० | ० ०८ | | १२८/११ | ० १३ |
| | १२८/११ | ० ०८ | | १२८/१२ | ० १३ |
| | १२८/१२ | ० ०८ | | १२८/१३ | ० १३ |
| | १२८/१३ | ० ०८ | | १२८/१४ | ० १३ |
| | १२८/१४ | ० ०८ | | १२८/१५ | ० १३ |
| | १२८/१५ | ० ०८ | | १२८/१६ | ० १२ |
| | १२८/१६ | ० ०८ | | १२८/१७ | ० १२ |
| | १२८/१७ | ० ०८ | | १२८/१८ | ० १२ |
| | १२८/१८ | ० ०८ | | १२८/१९ | ० १२ |
| | १२८/१९ | ० ०८ | | १२८/२० | ० १२ |
| | १२८/२० | ० ०८ | | १२८/२१ | ० १३ |
| | १२८/२१ | ० ०८ | | १२८/२२ | ० १३ |
| | १२८/२२ | ० ०८ | | १२८/२३ | ० १२ |
| | १२८/२३ | ० ०८ | | १२८/२४ | ० १२ |
| | १२८/२४ | ० ०८ | | १२८/२५ | ० १२ |
| | १२८/२५ | ० ०८ | | १२८/२६ | ० १२ |
| | १२८/२६ | ० ०८ | | १२८/२७ | ० १२ |
| | १२८/२७ | ० ०८ | | १२८/२८ | ० १२ |
| | १२८/२८ | ० ०७ | | १२८/२९ | ० १२ |
| | १२८/२९ | ० ०७ | | १२८/२९ | ० १२ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १२८/३१ | ० १२ | | १२८/२५ | ० १५ |
| | १२८/३२ | ० १२ | | १२८/२६ | ० १५ |
| | १२८/३३ | ० १२ | | १२८/२७ | ० १५ |
| | १२८/३४ | ० १२ | | १२८/२८ | ० १५ |
| | १२८/३५ | ० १२ | | १२८/२९ | ० १५ |
| | १२८/३६ | ० १२ | | १२८/२९ | ० १५ |
| | १२८/३७ | ० १२ | | १२८/३१ | ० १५ |
| | १२८/३८ | ० १२ | | १२८/३२ | ० १५ |
| | १२८/३९ | ० १२ | | १२८/३३ | ० १४ |
| | १२८/४० | ० ११ | | १२८/३४ | ० १४ |
| चक नं. ७०४ | १७४ | ५ ९६ | | १२८/३५ | ० १४ |
| चक नं. ७०५ | १७४ | ३ ४८ | | १२८/३६ | ० १४ |
| | १७५ | १ ९५ | | १२८/३७ | ० १४ |
| | १७५ | १ ९५ | | १२८/३८ | ० १४ |
| | १७६ | २ २३ | | १२८/३९ | ० १४ |
| | १७७ | १ ११ | | १२८/४० | ० १४ |
| | १७८ | ० ५७ | चक नं. ७०८ | १२९ | ० २४ |
| चक नं. ७०७ | १२८/१ | ० १६ | | १२२ | ० २४ |
| | १२८/१/अ | ० १५ | | १२३ | ० ४९ |
| | १२८/२ | ० १४ | | १२६ | १ ०६ |
| | १२८/३ | ० १५ | चक नं. ७०९ | १७०/१ | ० ३७ |
| | १२८/४ | ० १५ | | १७०/१/अ | ० २० |
| | १२८/५ | ० १७ | | १७०/२ | ० १९ |
| | १२८/६ | ० १७ | | १७१ | १ ३४ |
| | १२८/७ | ० १७ | | १७२ | ० ९३ |
| | १२८/८ | ० १७ | | १७३/१ | १ २६ |
| | १२८/९ | ० १७ | | १७३/१/अ | १ २६ |
| | १२८/१० | ० १६ | चक नं. ७१० | १९७/१ | ० ६० |
| | १२८/११ | ० १६ | | १९७/१/अ | ० ६० |
| | १२८/१२ | ० १६ | | १९७/२ | ० ६० |
| | १२८/१३ | ० १६ | | १९७/३ | ० ६० |
| | १२८/१४ | ० १६ | | १९९/१ | ० ३२ |
| | १२८/१५ | ० १६ | | १९९/१/अ | ० ३२ |
| | १२८/१६ | ० १५ | | १९९/२ | ० ३२ |
| | १२८/१७ | ० १५ | | १९९/३ | ० ३२ |
| | १२८/१८ | ० १५ | | १९९/४ | ० ३२ |
| | १२८/१९ | ० १५ | | १९९/५ | ० २९ |
| | १२८/२० | ० १५ | | १९९/६ | ० २९ |
| | १२८/२१ | ० १६ | | १९९/७ | ० २९ |
| | १२८/२२ | ० १६ | | १९९/८ | ० २९ |
| | १२८/२३ | ० १५ | | १९९/९ | ० २९ |
| | १२८/२४ | ० १५ | | १९९/१० | ० २९ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. ७११ | १९९/११ | ० २९ | चक नं. ७१८ | १०८ | ० ८४ |
| | १९९/१ | ० ४८ | | १०९ | ० ७४ |
| | १९९/१/अ | ० ४८ | | १२८/१ | ० १३ |
| | १९९/२ | ० ४८ | | १२८/१/अ | ० १२ |
| | १९९/३ | ० ४७ | | १२८/२ | ० ११ |
| | १९९/४ | ० ४७ | | १२८/३ | ० १२ |
| | १९९/५ | ० ४३ | | १२८/४ | ० १२ |
| | १९९/६ | ० ४३ | | १२८/५ | ० १३ |
| | १९९/७ | ० ४३ | | १२८/६ | ० १३ |
| | १९९/८ | ० ४३ | | १२८/७ | ० १३ |
| चक नं. ७१२ | १९९/९ | ० ४३ | चक नं. ७१९ | १२८/८ | ० १३ |
| | १९९/१० | ० ४३ | | १२८/९ | ० १३ |
| | १९९/११ | ० ४३ | | १२८/१० | ० १३ |
| | १८७ | २ ६१ | | १२८/११ | ० ०० |
| | १९८ | १ ७९ | | १२८/१२ | ० १३ |
| | १९९/१ | ० १६ | | १२८/१३ | ० १३ |
| | १९९/१/अ | ० १६ | | १२८/१४ | ० १३ |
| | १९९/२ | ० १६ | | १२८/१५ | ० १३ |
| | १९९/३ | ० १६ | | १२८/१६ | ० १२ |
| | १९९/४ | ० १६ | | १२८/१७ | ० १२ |
| चक नं. ७१३ | १९९/५ | ० १४ | चक नं. ७२० | १२८/१८ | ० १२ |
| | १९९/६ | ० १४ | | १२८/१९ | ० १२ |
| | १९९/७ | ० १४ | | १२८/२० | ० १२ |
| | १९९/८ | ० १४ | | १२८/२१ | ० १३ |
| | १९९/९ | ० १४ | | १२८/२२ | ० १३ |
| | १९९/१० | ० १४ | | १२८/२३ | ० १२ |
| | १९९/११ | ० १४ | | १२८/२४ | ० १२ |
| | ११६ | २ २१ | | १२८/२५ | ० १२ |
| | ११७ | ० ९० | | १२८/२६ | ० १२ |
| | ११८ | ० ७४ | | १२८/२७ | ० १२ |
| चक नं. ७१४ | ११९ | १ ४९ | चक नं. ७२१ | १२८/२८ | ० १२ |
| | ११० | ० ७४ | | १२८/२९ | ० १२ |
| चक नं. ७१५ | १११ | ० ७४ | चक नं. ७२२ | १२८/३० | ० १२ |
| | ११२ | ० ७४ | | १२८/३१ | ० १२ |
| चक नं. ७१६ | ११३ | ० ७० | चक नं. ७२३ | १२८/३२ | ० १२ |
| | ११४ | १ ८० | | १२८/३३ | ० १२ |
| चक नं. ७१७ | ११५ | ० ७४ | चक नं. ७२४ | १२८/३४ | ० १२ |
| | १०६ | १ ४७ | | १२८/३५ | ० १२ |
| चक नं. ७१८ | १०७ | २ ७८ | चक नं. ७२५ | १२८/३६ | ० १२ |
| | १०८ | १ ९६ | | १२८/३७ | ० १२ |
| चक नं. ७१९ | ९५ | ० ४५ | चक नं. ७२६ | १२८/३८ | ० १२ |
| | ९६ | १ ६७ | | १२८/३९ | ० १२ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. ७१९ | १२८/४० | ० ११ | चक नं. ७२० | १२८/४० | ० ११ |
| | १७९ | ० ७५ | | १७९ | ० ७५ |
| | १२८/१ | ० १३ | | १८० | १ ५२ |
| | १२८/१/अ | ० १२ | चक नं. ७२१ | १८१ | १ ५१ |
| | १२८/२ | ० ११ | | १८६/१ | ० ७४ |
| | १२८/३ | ० १२ | | १८६/१/अ | ० ७१ |
| | १२८/४ | ० १२ | | १८६/२ | ० ७४ |
| | १२८/५ | ० १३ | | १२८/१ | ० १३ |
| | १२८/६ | ० १३ | | १२८/१/अ | ० १२ |
| | १२८/७ | ० १३ | | १२८/२ | ० ११ |
| | १२८/८ | ० १३ | | १२८/३ | ० १२ |
| | १२८/९ | ० १३ | | १२८/४ | ० १२ |
| | १२८/१० | ० १३ | | १२८/५ | ० १३ |
| | १२८/११ | ० १३ | | १२८/६ | ० १३ |
| | १२८/१२ | ० १३ | | १२८/७ | ० १३ |
| | १२८/१३ | ० १३ | | १२८/८ | ० १३ |
| | १२८/१४ | ० १३ | | १२८/९ | ० १३ |
| | १२८/१५ | ० १३ | | १२८/१० | ० १३ |
| | १२८/१६ | ० १२ | | १२८/११ | ० १३ |
| | १२८/१७ | ० १२ | | १२८/१२ | ० १३ |
| | १२८/१८ | ० १२ | | १२८/१३ | ० १३ |
| | १२८/१९ | ० १२ | | १२८/१४ | ० १३ |
| | १२८/२० | ० १२ | | १२८/१५ | ० १३ |
| | १२८/२१ | ० १३ | | १२८/१६ | ० १२ |
| | १२८/२२ | ० १३ | | १२८/१७ | ० १२ |
| | १२८/२३ | ० १२ | | १२८/१८ | ० १२ |
| | १२८/२४ | ० १२ | | १२८/१९ | ० १२ |
| | १२८/२५ | ० १२ | | १२८/२० | ० १२ |
| | १२८/२६ | ० १२ | | १२८/२१ | ० १३ |
| | १२८/२७ | ० १२ | | १२८/२२ | ० १३ |
| | १२८/२८ | ० १२ | | १२८/२३ | ० १२ |
| | १२८/२९ | ० १२ | | १२८/२४ | ० १२ |
| | १२८/२९ | ० १२ | | १२८/२५ | ० १२ |
| | १२८/३१ | ० १२ | | १२८/२६ | ० १२ |
| | १२८/३२ | ० १२ | | १२८/२७ | ० १२ |
| | १२८/३३ | ० १२ | | १२८/२८ | ० १२ |
| | १२८/३४ | ० १२ | | १२८/२९ | ० १२ |
| | १२८/३५ | ० १२ | | १२८/२९ | ० १२ |
| | १२८/३६ | ० १२ | | १२८/३१ | ० १२ |
| | १२८/३७ | ० १२ | | १२८/३२ | ० १२ |
| | १२८/३८ | ० १२ | | | |
| | १२८/३९ | ० १२ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|--------|--------------|--------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १२८/३३ | ० १२ | चक नं. ६९३ | ७१/१ | ० ९७ |
| | १२८/३४ | ० १२ | | ७१/२ | ० ३७ |
| | १२८/३५ | ० १२ | चक नं. ६९५ | ३२ | २ ९७ |
| | १२८/३६ | ० १२ | | ३९ | १ ५८ |
| | १२८/३७ | ० १२ | चक नं. ६९६ | ३२ | २ ९७ |
| | १२८/३८ | ० १२ | | ३८ | १ ५७ |
| | १२८/३९ | ० १२ | चक नं. ६९७ | ४० | १ २७ |
| | १२८/४० | ० ११ | | ४१ | ० ८३ |
| | १८२ | ० ४१ | | ४२ | ० ३७ |
| चक नं. ७२२ | ८६/१ | १ ०७ | | ४३ | ० ८४ |
| | ८६/१/अ | १ ०७ | | ४४ | ० ४८ |
| | ८६/२ | ० ७४ | | ४५ | १ ४३ |
| | १८२ | ० ४१ | चक नं. ६९८ | ४६ | १ ४४ |
| | १८३ | ० ३७ | | ४७ | ० ७४ |
| | १८४ | ० ३७ | | ४८ | ० ८१ |
| | १८५ | ० ७४ | | ६५/१ | ० २२ |
| | | | | ६५/२ | ० १५ |
| एकूण . . | ९४९ | ३९३ १७ | चक नं. ६९९ | ४९ | १ ७४ |
| | | | | ५० | ० ०७ |
| | | | | ५१ | ० १४ |
| | | | | ५२ | ० ४२ |
| | | | | ५४ | ० ८४ |
| | | | | ५५ | ० ९४ |
| चक नं. ६८४ | ३२ | २ ४८ | चक नं. ७०० | ३७/१ | ० ९५ |
| | ३३/१ | ० ११ | | ३७/१/अ | १ ०० |
| | ३३/१/अ | ० ११ | | ५० | ० २९ |
| | ३४ | ० ०७ | | ५१ | ० २१ |
| | ३५ | ० २३ | | ५२ | ० ३५ |
| | ३६ | ० ४५ | | ५४ | ० ८४ |
| चक नं. ६८५ | २७ | ० ९७ | | | |
| | २८ | ० २७ | | | |
| | २९ | ० ७२ | | | |
| | ३०/१ | १ ३३ | एकूण . . | ४९ | ३९ ४६ |
| | ३०/१/अ | ० १७ | | | |
| | ३१/१ | ० ८३ | | | |
| | ३१/१/अ | ० ८३ | | | |
| | ३१/२ | ० ८४ | | | |
| चक नं. ६८७ | २९ | ० ०८ | चक नं. ६२० | ४५ | १ ३२ |
| | ३०/१ | ० ५७ | | ४६ | १ ०९ |
| | ३०/१/अ | ० ०७ | चक नं. ६२१ | ४७ | २ ९० |
| | ३१/१ | ० ८३ | चक नं. ६९३ | ४३ | १ ८५ |
| | ३१/१/अ | ० ८३ | | ४४ | ० ७३ |
| | ३१/२ | ० ८४ | | ४५ | ० ८८ |
| | | | | | |
| | | | एकूण . . | ०६ | ८ ७६ |

| गावनिहाय गोषवारा | | | |
|--|------------|--------|----------------------------------|
| अ. क्र. | गावाचे नाव | गट नं. | शेती योग्य क्षेत्र सी. सी. ए. |
| (१) | (२) | (३) | (४) |
| | | | हे. आर |
| १ | म्हैसाग | ८१ | १७२ ४० |
| २ | कटयार | ९४९ | ३९३ १७ |
| ३ | अंबिकापूर | ४९ | ३९ ४६ |
| ४ | जलालाबाद | ६ | ८ ७६ |
| पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . १०८५ | | | ६१३ ७९ |

अमरावती : **वीरेंद्र रामचंद्र चौधरी,**
दिनांक ७ मार्च, २०२४. कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०६.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 658-TB-1-Ghungashi Project-Noti.-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User's Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati, hereby delineate the area of Operation of following WUA's Direct that the certified copy of the updated map and list of land holders and / or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of concerned *Grampanchayat*, Tahsil Office, Irrigation Section, Sub Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati, also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and that system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this notification or part thereof may within 30 days from the date of publication of this

Notification in the Maharashtra Govt. *Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati.

SCHEDULE

Name of Project :- Ghungshi Barrage Project.

Name and Address of W.U.A.(Existing Proposed)

Proposed W.U.A. No.7, Katyar, Tal. Akola, District Akola.

WUA No. 7, Area 613 79 H.A.(C.C.A.)

| Direct Outlet (1) | Delineated Area | |
|----------------------|-----------------|-------------------------------|
| | Gut No. (2) | Area in (CCA) (3) H. A. |
| | Mhaisang | |
| Chak No. 603 | 642 | 0 63 |
| | 675 | 1 22 |
| Chak No. 604 | 672 | 1 11 |
| | 675 | 5 13 |
| Chak No. 605 | 676 | 5 17 |
| Chak No. 606 | 677 | 4 40 |
| | 678 | 0 39 |
| | 679 | 0 36 |
| | 680 | 0 41 |
| Chak No. 607 | 682 | 0 18 |
| | 626 | 1 59 |
| | 627 | 3 44 |
| | 628 | 1 68 |
| Chak No. 608 | 628 | 6 72 |
| Chak No. 609 | 629 | 4 61 |
| Chak No. 610 | 630 | 3 51 |
| | 631 | 1 54 |
| | 632 | 0 73 |
| | 624 | 4 76 |
| Chak No. 614 | 625 | 1 99 |
| | 621 | 1 63 |
| | 622 | 1 63 |
| | 623 | 1 63 |
| Chak No. 616 | 611 | 0 63 |
| | 618 | 0 35 |
| | 619 | 3 85 |
| | 620 | 2 04 |
| Chak No. 617 | 610 | 2 08 |
| | 611 | 4 05 |
| Chak No. 618 | 610 | 2 08 |
| | 611 | 2 25 |
| Chak No. 619 | 621 | 0 41 |
| | 622 | 0 41 |
| | 623 | 0 41 |
| | 624 | 5 59 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|--------|-----------------|---------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | Katyar | H. A. |
| Chak No. 623 | 693 | 3 43 | Chak No. 611 | 128/1 | 0 16 |
| | 696 | 1 20 | | 128/1/A | 0 15 |
| | 697 | 1 10 | | 128/2 | 0 14 |
| Chak No. 624 | 677 | 3 52 | | 128/3 | 0 15 |
| | 694 | 1 71 | | 128/4 | 0 15 |
| | 695 | 0 55 | | 128/5 | 0 17 |
| Chak No. 627 | 678 | 1 47 | | 128/6 | 0 17 |
| | 679 | 1 36 | | 128/7 | 0 17 |
| | 680 | 1 55 | | 128/8 | 0 17 |
| | 682 | 0 95 | | 128/9 | 0 17 |
| Chak No. 628 | 681 | 0 60 | | 128/10 | 0 16 |
| | 683 | 4 28 | | 128/11 | 0 16 |
| | 684 | 1 13 | | 128/12 | 0 16 |
| Chak No. 629 | 706 | 2 89 | | 128/13 | 0 16 |
| | 707 | 2 90 | | 128/14 | 0 16 |
| Chak No. 630 | 705 | 4 51 | | 128/15 | 0 16 |
| | 685 | 1 90 | | 128/16 | 0 15 |
| Chak No. 631 | 686 | 1 90 | | 128/17 | 0 15 |
| | 687 | 0 41 | | 128/18 | 0 15 |
| SChak No. 632 | 688 | 1 41 | | 128/19 | 0 15 |
| | 692 | 5 22 | | 128/20 | 0 15 |
| Chak No. 633 | 712 | 1 24 | | 128/21 | 0 16 |
| | 713 | 1 84 | | 128/22 | 0 16 |
| Chak No. 634 | 716 | 4 01 | | 128/23 | 0 15 |
| Chak No. 635 | 698 | 2 44 | | 128/24 | 0 15 |
| | 699 | 1 64 | | 128/25 | 0 15 |
| | 700 | 1 64 | | 128/26 | 0 15 |
| | 701 | 0 93 | | 128/27 | 0 15 |
| Chak No. 636 | 689 | 0 68 | | 128/28 | 0 15 |
| | 702 | 0 93 | | 128/29 | 0 15 |
| | 703 | 0 89 | | 128/29 | 0 15 |
| Chak No. 637 | 704 | 4 46 | | 128/31 | 0 15 |
| | 711 | 0 66 | | 128/32 | 0 15 |
| | 714 | 0 23 | | 128/33 | 0 14 |
| | 715 | 4 81 | | 128/34 | 0 14 |
| | 716 | 1 17 | | 128/35 | 0 14 |
| Chak No. 638 | 710 | 0 75 | | 128/36 | 0 14 |
| | 711 | 3 95 | | 128/37 | 0 14 |
| | 714 | 2 40 | | 128/38 | 0 14 |
| | 708 | 1 47 | | 128/39 | 0 14 |
| | 710 | 1 40 | | 128/40 | 0 14 |
| | 711 | 0 99 | | 128/1 | 0 16 |
| | 712 | 1 60 | | 128/1/A | 0 15 |
| | 709 | 1 66 | | 128/2 | 0 14 |
| Chak No. 640 | 710 | 4 57 | Chak No. 612 | 128/3 | 0 15 |
| Chak No. 641 | 708 | 3 43 | | | |
| | | | | | |
| Total .. | 81 | 172 40 | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 128/4 | 0 15 | | 128/10 | 0 16 |
| | 128/5 | 0 17 | | 128/11 | 0 16 |
| | 128/6 | 0 17 | | 128/12 | 0 16 |
| | 128/7 | 0 17 | | 128/13 | 0 16 |
| | 128/8 | 0 17 | | 128/14 | 0 16 |
| | 128/9 | 0 17 | | 128/15 | 0 16 |
| | 128/10 | 0 16 | | 128/16 | 0 15 |
| | 128/11 | 0 16 | | 128/17 | 0 15 |
| | 128/12 | 0 16 | | 128/18 | 0 15 |
| | 128/13 | 0 16 | | 128/19 | 0 15 |
| | 128/14 | 0 16 | | 128/20 | 0 15 |
| | 128/15 | 0 16 | | 128/21 | 0 16 |
| | 128/16 | 0 15 | | 128/22 | 0 16 |
| | 128/17 | 0 15 | | 128/23 | 0 15 |
| | 128/18 | 0 15 | | 128/24 | 0 15 |
| | 128/19 | 0 15 | | 128/25 | 0 15 |
| | 128/20 | 0 15 | | 128/26 | 0 15 |
| | 128/21 | 0 16 | | 128/27 | 0 15 |
| | 128/22 | 0 16 | | 128/28 | 0 15 |
| | 128/23 | 0 15 | | 128/29 | 0 15 |
| | 128/24 | 0 15 | | 128/29 | 0 15 |
| | 128/25 | 0 15 | | 128/31 | 0 15 |
| | 128/26 | 0 15 | | 128/32 | 0 15 |
| | 128/27 | 0 15 | | 128/33 | 0 14 |
| | 128/28 | 0 15 | | 128/34 | 0 14 |
| | 128/29 | 0 15 | | 128/35 | 0 14 |
| | 128/29 | 0 15 | | 128/36 | 0 14 |
| | 128/31 | 0 15 | | 128/37 | 0 14 |
| | 128/32 | 0 15 | | 128/38 | 0 14 |
| | 128/33 | 0 14 | | 128/39 | 0 14 |
| | 128/34 | 0 14 | | 128/40 | 0 14 |
| | 128/35 | 0 14 | Chak No. 621 | 129/1 | 0 74 |
| | 128/36 | 0 14 | | 129/1/A | 0 77 |
| | 128/37 | 0 14 | | 130 | 1 06 |
| | 128/38 | 0 14 | | 131 | 1 11 |
| | 128/39 | 0 14 | Chak No. 622 | 132 | 1 53 |
| | 128/40 | 0 14 | | 128/1 | 0 16 |
| Chak No. 613 | 128/1 | 0 16 | | 128/1/A | 0 15 |
| | 128/1/A | 0 15 | | 128/2 | 0 14 |
| | 128/2 | 0 14 | | 128/3 | 0 15 |
| | 128/3 | 0 15 | | 128/4 | 0 15 |
| | 128/4 | 0 15 | | 128/5 | 0 17 |
| | 128/5 | 0 17 | | 128/6 | 0 17 |
| | 128/6 | 0 17 | | 128/7 | 0 17 |
| | 128/7 | 0 17 | | 128/8 | 0 17 |
| | 128/8 | 0 17 | | 128/9 | 0 17 |
| | 128/9 | 0 17 | | 128/10 | 0 16 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|--------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 625 | 128/11 | 0 16 | Chak No. 626 | 128/15 | 0 08 |
| | 128/12 | 0 16 | | 128/16 | 0 08 |
| | 128/13 | 0 16 | | 128/17 | 0 08 |
| | 128/14 | 0 16 | | 128/18 | 0 08 |
| | 128/15 | 0 16 | | 128/19 | 0 08 |
| | 128/16 | 0 15 | | 128/20 | 0 08 |
| | 128/17 | 0 15 | | 128/21 | 0 08 |
| | 128/18 | 0 15 | | 128/22 | 0 08 |
| | 128/19 | 0 15 | | 128/23 | 0 08 |
| | 128/20 | 0 15 | | 128/24 | 0 08 |
| | 128/21 | 0 16 | | 128/25 | 0 08 |
| | 128/22 | 0 16 | | 128/26 | 0 08 |
| | 128/23 | 0 15 | | 128/27 | 0 08 |
| | 128/24 | 0 15 | | 128/28 | 0 07 |
| | 128/25 | 0 15 | | 128/29 | 0 07 |
| | 128/26 | 0 15 | | 128/29 | 0 07 |
| | 128/27 | 0 15 | | 128/31 | 0 07 |
| | 128/28 | 0 15 | | 128/32 | 0 07 |
| | 128/29 | 0 15 | | 128/33 | 0 07 |
| | 128/29 | 0 15 | | 128/34 | 0 07 |
| | 128/31 | 0 15 | | 128/35 | 0 07 |
| | 128/32 | 0 15 | | 128/36 | 0 07 |
| | 128/33 | 0 14 | | 128/37 | 0 07 |
| | 128/34 | 0 14 | | 128/38 | 0 07 |
| | 128/35 | 0 14 | | 128/39 | 0 07 |
| | 128/36 | 0 14 | | 128/40 | 0 07 |
| | 128/37 | 0 14 | | 121 | 0 24 |
| | 128/38 | 0 14 | | 122 | 0 49 |
| | 128/39 | 0 14 | | 123 | 0 49 |
| | 128/40 | 0 14 | | 124 | 3 69 |
| | 124 | 0 92 | | 125 | 1 29 |
| | 126 | 0 89 | Chak No. 642 | 95 | 0 30 |
| | 128/1 | 0 08 | | 96 | 1 11 |
| | 128/1/A | 0 07 | | 98 | 0 45 |
| | 128/2 | 0 07 | | 99 | 0 45 |
| | 128/3 | 0 08 | | 100 | 0 34 |
| | 128/4 | 0 08 | | 101 | 0 61 |
| | 128/5 | 0 08 | | 102 | 0 28 |
| | 128/6 | 0 08 | | 103 | 0 74 |
| | 128/7 | 0 08 | | 104 | 0 70 |
| | 128/8 | 0 08 | | 105 | 0 66 |
| Chak No. 625 | 128/9 | 0 08 | Chak No. 643 | 109 | 0 74 |
| | 128/10 | 0 08 | | 98 | 0 30 |
| | 128/11 | 0 08 | | 99 | 0 30 |
| | 128/12 | 0 08 | | 100 | 0 23 |
| | 128/13 | 0 08 | | 101 | 0 61 |
| | 128/14 | 0 08 | | 102 | 0 28 |
| | | | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|--------------|-----------------|--------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 103 | 0 74 | | 6 | 1 53 |
| | 104 | 1 20 | | 7 | 0 91 |
| | 105 | 2 32 | | 76 | 0 33 |
| Chak No. 644 | 55/1 | 1 77 | | 77 | 0 97 |
| | 55/1/A | 1 77 | Chak No. 653 | 75 | 1 95 |
| | 55/2 | 1 77 | | 76 | 1 15 |
| Chak No. 645 | 50/1 | 0 69 | | 77 | 0 79 |
| | 50/1/A | 0 69 | Chak No. 654 | 63/1 | 0 34 |
| | 50/2 | 0 69 | | 63/1/A | 0 37 |
| | 53 | 1 02 | | 64 | 0 72 |
| | 54 | 0 60 | | 66 | 0 29 |
| | 55/1 | 0 80 | | 67 | 0 22 |
| | 55/1/A | 0 80 | | 69 | 0 49 |
| | 55/2 | 0 80 | | 70/1 | 1 17 |
| Chak No. 646 | 55/1 | 0 62 | Chak No. 655 | 7 | 0 91 |
| | 55/1/A | 0 62 | | 8 | 3 15 |
| | 55/2 | 0 62 | | 9 | 0 45 |
| | 56 | 0 26 | | 76 | 0 16 |
| | 57 | 0 23 | Chak No. 656 | 8 | 1 35 |
| | 58 | 0 73 | | 9 | 0 15 |
| | 59 | 0 80 | | 10 | 1 47 |
| Chak No. 647 | 60 | 3 59 | | 11 | 0 41 |
| | 94 | 1 83 | | 13 | 0 52 |
| Chak No. 648 | 88 | 0 40 | Chak No. 657 | 63/1 | 0 34 |
| | 89 | 0 17 | | 63/1/A | 0 37 |
| | 91/1 | 0 89 | | 64 | 0 72 |
| | 91/1/A | 0 45 | | 65 | 0 40 |
| | 91/2 | 0 45 | | 66 | 0 19 |
| | 91/3 | 0 97 | | 67 | 0 15 |
| | 92 | 0 74 | | 68 | 0 45 |
| | 93 | 0 91 | | 69 | 0 33 |
| | 80/1 | 0 37 | | 70/1 | 0 13 |
| Chak No. 649 | 80/1/A | 0 37 | | 71 | 0 11 |
| | 87 | 0 26 | Chak No. 658 | 68 | 0 30 |
| | 88 | 0 40 | | 71 | 0 99 |
| | 89 | 0 84 | | 72 | 0 58 |
| Chak No. 650 | 90 | 1 49 | | 73 | 0 59 |
| | 80/1 | 0 37 | | 91/1 | 0 60 |
| | 80/1/A | 0 37 | | 91/1/A | 0 30 |
| | 87 | 0 60 | | 91/2 | 0 30 |
| | 89 | 0 67 | | 91/3 | 0 64 |
| Chak No. 651 | 90 | 1 49 | | 92 | 1 11 |
| | 70/1 | 0 04 | | 93 | 0 91 |
| | 74 | 1 20 | Chak No. 659 | 43 | 1 16 |
| | 78 | 2 41 | | 44 | 1 09 |
| | 79 | 1 11 | | 45 | 2 31 |
| Chak No. 652 | 4 | 0 07 | | 56 | 0 11 |
| | 5 | 2 28 | | | |

| SCHEDULE— <i>Contd.</i> | | | SCHEDULE— <i>Contd.</i> | | |
|-------------------------|--------|--------------|-------------------------|--------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 660 | 58 | 0 18 | Chak No. 668 | 36 | 1 19 |
| | 59 | 0 09 | | 37/1 | 0 60 |
| | 33 | 2 21 | | 37 | 0 60 |
| | 46 | 0 09 | | 38 | 0 93 |
| | 47 | 0 29 | | 39 | 0 93 |
| | 48 | 0 44 | | 25 | 2 69 |
| | 49 | 0 14 | | 26 | 0 15 |
| | 50/1 | 0 15 | | 34/1 | 0 42 |
| Chak No. 661 | 50/1/A | 0 15 | Chak No. 669 | 34/1/A | 0 11 |
| | 50/2 | 0 15 | | 35/1 | 0 32 |
| | 57 | 0 15 | | 35/1/A | 0 69 |
| | 46 | 0 14 | | 35/2 | 1 12 |
| | 47 | 0 44 | | 19 | 0 75 |
| | 48 | 0 66 | | 20 | 0 94 |
| | 49 | 0 33 | | 21 | 0 28 |
| | 50/1 | 0 54 | | 22 | 0 15 |
| Chak No. 662 | 50/1/A | 0 54 | Chak No. 670 | 23/1 | 0 95 |
| | 50/2 | 0 54 | | 23/1/A | 0 26 |
| | 51 | 0 61 | | 23/2 | 0 17 |
| | 52 | 0 70 | | 23/3 | 0 17 |
| | 54 | 0 15 | | 23/4 | 0 22 |
| | 31 | 1 84 | | 25 | 1 12 |
| | 32/1 | 1 07 | | 9 | 0 07 |
| | 32/1/A | 1 06 | | 10 | 0 37 |
| Chak No. 663 | 33 | 0 83 | Chak No. 671 | 11 | 0 18 |
| | 28 | 0 74 | | 12 | 0 30 |
| | 29 | 0 88 | | 13 | 0 22 |
| | 33 | 2 49 | | 14 | 0 33 |
| Chak No. 664 | 26 | 1 31 | Chak No. 672 | 15 | 4 30 |
| | 27 | 0 65 | | 16 | 3 49 |
| | 34/1 | 0 45 | | 17 | 0 97 |
| | 34/1/A | 0 44 | | 18 | 0 81 |
| Chak No. 665 | 35/1 | 0 11 | Chak No. 673 | 19 | 3 02 |
| | 35/1/A | 0 23 | | 18 | 0 81 |
| | 35/2 | 0 37 | | 20 | 3 74 |
| | 36 | 0 20 | | 22 | 0 60 |
| | 37/1 | 0 15 | Chak No. 674 | 23/1 | 2 22 |
| | 37 | 0 15 | | 23/1/A | 0 61 |
| | 42 | 1 16 | | 23/2 | 0 39 |
| | 41/1 | 0 66 | | 23/3 | 0 39 |
| Chak No. 666 | 41/1/A | 0 67 | Chak No. 675 | 23/4 | 0 52 |
| | 61 | 2 22 | | 21/1 | 1 10 |
| | 62 | 2 23 | | 21/1/A | 1 49 |
| | 40 | 1 86 | | 21/2 | 1 29 |
| Chak No. 667 | 41/1 | 1 53 | Chak No. 676 | 23/1 | 3 17 |
| | 41/1/A | 1 56 | | 23/1/A | 0 87 |
| | 25 | 0 90 | | 23/2 | 0 56 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 677 | 23/3 | 0 55 | Chak No. 678 | 165 | 2 19 |
| | 23/4 | 0 74 | | 128/1 | 0 05 |
| | 128/1 | 0 05 | | 128/1/A | 0 04 |
| | 128/1/A | 0 04 | | 128/2 | 0 04 |
| | 128/2 | 0 04 | | 128/3 | 0 05 |
| | 128/3 | 0 05 | | 128/4 | 0 05 |
| | 128/4 | 0 05 | | 128/5 | 0 05 |
| | 128/5 | 0 05 | | 128/6 | 0 05 |
| | 128/6 | 0 05 | | 128/7 | 0 05 |
| | 128/7 | 0 05 | | 128/8 | 0 05 |
| | 128/8 | 0 05 | | 128/9 | 0 05 |
| | 128/9 | 0 05 | | 128/10 | 0 05 |
| | 128/10 | 0 05 | | 128/11 | 0 05 |
| | 128/11 | 0 05 | | 128/12 | 0 05 |
| | 128/12 | 0 05 | | 128/13 | 0 05 |
| | 128/13 | 0 05 | | 128/14 | 0 05 |
| | 128/14 | 0 05 | | 128/15 | 0 05 |
| | 128/15 | 0 05 | | 128/16 | 0 05 |
| | 128/16 | 0 05 | | 128/17 | 0 05 |
| | 128/17 | 0 05 | | 128/18 | 0 05 |
| | 128/18 | 0 05 | | 128/19 | 0 05 |
| | 128/19 | 0 05 | | 128/20 | 0 05 |
| | 128/20 | 0 05 | | 128/21 | 0 05 |
| | 128/21 | 0 05 | | 128/22 | 0 05 |
| | 128/22 | 0 05 | | 128/23 | 0 05 |
| | 128/23 | 0 05 | | 128/24 | 0 05 |
| | 128/24 | 0 05 | | 128/25 | 0 05 |
| | 128/25 | 0 05 | | 128/26 | 0 05 |
| | 128/26 | 0 05 | | 128/27 | 0 05 |
| | 128/27 | 0 05 | | 128/28 | 0 04 |
| | 128/28 | 0 04 | | 128/29 | 0 04 |
| | 128/29 | 0 04 | | 128/29 | 0 04 |
| | 128/29 | 0 04 | | 128/31 | 0 04 |
| | 128/31 | 0 04 | | 128/32 | 0 04 |
| | 128/32 | 0 04 | | 128/33 | 0 04 |
| | 128/33 | 0 04 | | 128/34 | 0 04 |
| | 128/34 | 0 04 | | 128/35 | 0 04 |
| | 128/35 | 0 04 | | 128/36 | 0 04 |
| | 128/36 | 0 04 | | 128/37 | 0 04 |
| | 128/37 | 0 04 | | 128/38 | 0 04 |
| | 128/38 | 0 04 | | 128/39 | 0 04 |
| | 128/39 | 0 04 | | 128/40 | 0 04 |
| | 128/40 | 0 04 | | 165 | 3 14 |
| | 164 | 1 10 | Chak No. 679 | 154/1 | 1 10 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 154/1/A | 1 10 | | 153 | 1 95 |
| | 155/1 | 0 74 | Chak No. 691 | 133 | 1 08 |
| | 155/1/A | 1 25 | | 134 | 0 81 |
| | 165 | 1 25 | | 135 | 1 63 |
| Chak No. 680 | 156 | 1 46 | | 152 | 1 28 |
| | 157/1 | 0 45 | Chak No. 692 | 136 | 1 02 |
| | 157/1/A | 0 45 | | 137 | 1 02 |
| | 158 | 1 11 | | 138 | 1 02 |
| | 159 | 1 02 | | 139 | 1 02 |
| | 160/1 | 0 16 | Chak No. 694 | 140 | 0 10 |
| | 160/1/A | 0 16 | | 141 | 0 10 |
| | 160/2 | 0 16 | | 142 | 0 38 |
| Chak No. 681 | 164 | 1 10 | | 143 | 1 11 |
| | 166 | 1 23 | | 144 | 0 74 |
| | 167 | 0 55 | | 145 | 1 12 |
| | 168 | 0 97 | Chak No. 701 | 128/1 | 0 11 |
| | 169 | 0 74 | | 128/1/A | 0 10 |
| | 174 | 0 50 | | 128/2 | 0 10 |
| Chak No. 682 | 163 | 4 79 | | 128/3 | 0 11 |
| | 170/1 | 0 67 | | 128/4 | 0 11 |
| | 170/1/A | 0 27 | | 128/5 | 0 12 |
| | 170/2 | 0 34 | | 128/6 | 0 12 |
| Chak No. 683 | 161/1 | 0 16 | | 128/7 | 0 12 |
| | 161/1/A | 0 16 | | 128/8 | 0 12 |
| | 162 | 1 57 | | 128/9 | 0 12 |
| | 163 | 1 03 | | 128/10 | 0 11 |
| | 212 | 1 80 | | 128/11 | 0 11 |
| | 213 | 0 67 | | 128/12 | 0 11 |
| Chak No. 686 | 160/1 | 0 89 | | 128/13 | 0 11 |
| | 160/1/A | 0 92 | | 128/14 | 0 11 |
| | 160/2 | 0 92 | | 128/15 | 0 11 |
| | 161/1 | 1 21 | | 128/16 | 0 11 |
| | 161//A | 0 56 | | 128/17 | 0 11 |
| | 163 | 1 03 | | 128/18 | 0 11 |
| Chak No. 688 | 149 | 3 07 | | 128/19 | 0 11 |
| | 156 | 1 46 | | 128/20 | 0 11 |
| | 157/1 | 0 30 | | 128/21 | 0 11 |
| | 157/1/A | 0 30 | | 128/22 | 0 11 |
| Chak No. 689 | 146 | 2 14 | | 128/23 | 0 11 |
| | 147 | 1 49 | | 128/24 | 0 11 |
| | 148 | 1 86 | | 128/25 | 0 11 |
| Chak No. 690 | 149 | 1 32 | | 128/26 | 0 11 |
| | 150 | 1 11 | | 128/27 | 0 11 |
| | 151 | 1 11 | | 128/28 | 0 10 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 702 | 128/29 | 0 10 | Chak No. 703 | 128/31 | 0 07 |
| | 128/29 | 0 10 | | 128/32 | 0 07 |
| | 128/31 | 0 10 | | 128/33 | 0 07 |
| | 128/32 | 0 10 | | 128/34 | 0 07 |
| | 128/33 | 0 10 | | 128/35 | 0 07 |
| | 128/34 | 0 10 | | 128/36 | 0 07 |
| | 128/35 | 0 10 | | 128/37 | 0 07 |
| | 128/36 | 0 10 | | 128/38 | 0 07 |
| | 128/37 | 0 10 | | 129/39 | 0 07 |
| | 128/38 | 0 10 | | 128/40 | 0 07 |
| | 128/39 | 0 10 | | 128/1 | 0 13 |
| | 128/40 | 0 10 | | 128/1/A | 0 12 |
| | 127 | 3 18 | | 128/2 | 0 11 |
| | 128/1 | 0 08 | | 128/3 | 0 12 |
| | 128/1/A | 0 07 | | 128/4 | 0 12 |
| | 128/2 | 0 07 | | 128/5 | 0 13 |
| | 128/3 | 0 08 | | 128/6 | 0 13 |
| | 128/4 | 0 08 | | 128/7 | 0 13 |
| | 128/5 | 0 08 | | 128/8 | 0 13 |
| | 128/6 | 0 08 | | 128/9 | 0 13 |
| | 128/7 | 0 08 | | 128/10 | 0 13 |
| | 128/8 | 0 08 | | 128/11 | 0 13 |
| | 128/9 | 0 08 | | 128/12 | 0 13 |
| | 128/10 | 0 08 | | 128/13 | 0 13 |
| | 128/11 | 0 08 | | 128/14 | 0 13 |
| | 128/12 | 0 08 | | 128/15 | 0 13 |
| | 128/13 | 0 08 | | 128/16 | 0 12 |
| | 128/14 | 0 08 | | 128/17 | 0 12 |
| | 128/15 | 0 08 | | 128/18 | 0 12 |
| | 128/16 | 0 08 | | 128/19 | 0 12 |
| | 128/17 | 0 08 | | 128/20 | 0 12 |
| | 128/18 | 0 08 | | 128/21 | 0 13 |
| | 128/19 | 0 08 | | 128/22 | 0 13 |
| | 128/20 | 0 08 | | 128/23 | 0 12 |
| | 128/21 | 0 08 | | 128/24 | 0 12 |
| | 128/22 | 0 08 | | 128/25 | 0 12 |
| | 128/23 | 0 08 | | 128/26 | 0 12 |
| | 128/24 | 0 08 | | 128/27 | 0 12 |
| | 128/25 | 0 08 | | 128/28 | 0 12 |
| | 128/26 | 0 08 | | 128/29 | 0 12 |
| | 128/27 | 0 08 | | 128/29 | 0 12 |
| | 128/28 | 0 07 | | 128/31 | 0 12 |
| | 128/29 | 0 07 | | 128/32 | 0 12 |
| | 128/29 | 0 07 | | 128/33 | 0 12 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 128/34 | 0 12 | | 128/29 | 0 15 |
| | 128/35 | 0 12 | | 128/31 | 0 15 |
| | 128/36 | 0 12 | | 128/32 | 0 15 |
| | 128/37 | 0 12 | | 128/33 | 0 14 |
| | 128/38 | 0 12 | | 128/34 | 0 14 |
| | 128/39 | 0 12 | | 128/35 | 0 14 |
| | 128/40 | 0 11 | | 128/36 | 0 14 |
| Chak No. 704 | 174 | 5 96 | | 128/37 | 0 14 |
| Chak No. 705 | 174 | 3 48 | | 128/38 | 0 14 |
| | 175 | 1 95 | | 128/39 | 0 14 |
| | 175 | 1 95 | | 128/40 | 0 14 |
| | 176 | 2 23 | Chak No. 708 | 121 | 0 24 |
| | 177 | 1 11 | | 122 | 0 24 |
| | 178 | 0 57 | | 123 | 0 49 |
| Chak No. 707 | 128/1 | 0 16 | | 126 | 1 06 |
| | 128/1/A | 0 15 | Chak No. 709 | 170/1 | 0 37 |
| | 128/2 | 0 14 | | 170/1/A | 0 20 |
| | 128/3 | 0 15 | | 170/2 | 0 19 |
| | 128/4 | 0 15 | | 171 | 1 34 |
| | 128/5 | 0 17 | | 172 | 0 93 |
| | 128/6 | 0 17 | | 173/1 | 1 26 |
| | 128/7 | 0 17 | | 173/1/A | 1 26 |
| | 128/8 | 0 17 | SChak No. 710 | 197/1 | 0 60 |
| | 128/9 | 0 17 | | 197/1/A | 0 60 |
| | 128/10 | 0 16 | | 197/2 | 0 60 |
| | 128/11 | 0 16 | | 197/3 | 0 60 |
| | 128/12 | 0 16 | | 199/1 | 0 32 |
| | 128/13 | 0 16 | | 199/1/A | 0 32 |
| | 128/14 | 0 16 | | 199/2 | 0 32 |
| | 128/15 | 0 16 | | 199/3 | 0 32 |
| | 128/16 | 0 15 | | 199/4 | 0 32 |
| | 128/17 | 0 15 | | 199/5 | 0 29 |
| | 128/18 | 0 15 | | 199/6 | 0 29 |
| | 128/19 | 0 15 | | 199/7 | 0 29 |
| | 128/20 | 0 15 | | 199/8 | 0 29 |
| | 128/21 | 0 16 | | 199/9 | 0 29 |
| | 128/22 | 0 16 | | 199/10 | 0 29 |
| | 128/23 | 0 15 | | 199/11 | 0 29 |
| | 128/24 | 0 15 | Chak No. 711 | 199/1 | 0 48 |
| | 128/25 | 0 15 | | 199/1/A | 0 48 |
| | 128/26 | 0 15 | | 199/2 | 0 48 |
| | 128/27 | 0 15 | | 199/3 | 0 47 |
| | 128/28 | 0 15 | | 199/4 | 0 47 |
| | 128/29 | 0 15 | | 199/5 | 0 43 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 712 | 199/6 | 0 43 | | 128/7 | 0 13 |
| | 199/7 | 0 43 | | 128/8 | 0 13 |
| | 199/8 | 0 43 | | 128/9 | 0 13 |
| | 199/9 | 0 43 | | 128/10 | 0 13 |
| | 199/10 | 0 43 | | 128/11 | 0 00 |
| | 199/11 | 0 43 | | 128/12 | 0 13 |
| | 187 | 2 61 | | 128/13 | 0 13 |
| | 198 | 1 79 | | 128/14 | 0 13 |
| | 199/1 | 0 16 | | 128/15 | 0 13 |
| | 199/1/A | 0 16 | | 128/16 | 0 12 |
| | 199/2 | 0 16 | | 128/17 | 0 12 |
| | 199/3 | 0 16 | | 128/18 | 0 12 |
| | 199/4 | 0 16 | | 128/19 | 0 12 |
| | 199/5 | 0 14 | | 128/20 | 0 12 |
| | 199/6 | 0 14 | | 128/21 | 0 13 |
| | 199/7 | 0 14 | | 128/22 | 0 13 |
| | 199/8 | 0 14 | | 128/23 | 0 12 |
| | 199/9 | 0 14 | | 128/24 | 0 12 |
| | 199/10 | 0 14 | | 128/25 | 0 12 |
| | 199/11 | 0 14 | | 128/26 | 0 12 |
| Chak No. 713 | 116 | 2 21 | | 128/27 | 0 12 |
| | 117 | 0 90 | | 128/28 | 0 12 |
| | 118 | 0 74 | | 128/29 | 0 12 |
| | 119 | 1 49 | | 128/29 | 0 12 |
| Chak No. 714 | 110 | 0 74 | | 128/31 | 0 12 |
| Chak No. 715 | 111 | 0 74 | | 128/32 | 0 12 |
| | 112 | 0 74 | | 128/33 | 0 12 |
| | 113 | 0 70 | | 128/34 | 0 12 |
| | 114 | 1 80 | | 128/35 | 0 12 |
| | 115 | 0 74 | | 128/36 | 0 12 |
| Chak No. 716 | 106 | 1 47 | | 128/37 | 0 12 |
| | 107 | 2 78 | | 128/38 | 0 12 |
| | 108 | 1 96 | | 128/39 | 0 12 |
| Chak No. 717 | 95 | 0 45 | | 128/40 | 0 11 |
| | 96 | 1 67 | | 179 | 0 75 |
| | 108 | 0 84 | Chak No. 719 | 128/1 | 0 13 |
| | 109 | 0 74 | | 128/1/A | 0 12 |
| Chak No. 718 | 128/1 | 0 13 | | 128/2 | 0 11 |
| | 128/1/A | 0 12 | | 128/3 | 0 12 |
| | 128/2 | 0 11 | | 128/4 | 0 12 |
| | 128/3 | 0 12 | | 128/5 | 0 13 |
| | 128/4 | 0 12 | | 128/6 | 0 13 |
| | 128/5 | 0 13 | | 128/7 | 0 13 |
| | 128/6 | 0 13 | | 128/8 | 0 13 |
| | | | | 128/9 | 0 13 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------|--------------|-----------------|--------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 128/10 | 0 13 | | 128/7 | 0 13 |
| | 128/11 | 0 13 | | 128/8 | 0 13 |
| | 128/12 | 0 13 | | 128/9 | 0 13 |
| | 128/13 | 0 13 | | 128/10 | 0 13 |
| | 128/14 | 0 13 | | 128/11 | 0 13 |
| | 128/15 | 0 13 | | 128/12 | 0 13 |
| | 128/16 | 0 12 | | 128/13 | 0 13 |
| | 128/17 | 0 12 | | 128/14 | 0 13 |
| | 128/18 | 0 12 | | 128/15 | 0 13 |
| | 128/19 | 0 12 | | 128/16 | 0 12 |
| | 128/20 | 0 12 | | 128/17 | 0 12 |
| | 128/21 | 0 13 | | 128/18 | 0 12 |
| | 128/22 | 0 13 | | 128/19 | 0 12 |
| | 128/23 | 0 12 | | 128/20 | 0 12 |
| | 128/24 | 0 12 | | 128/21 | 0 13 |
| | 128/25 | 0 12 | | 128/22 | 0 13 |
| | 128/26 | 0 12 | | 128/23 | 0 12 |
| | 128/27 | 0 12 | | 128/24 | 0 12 |
| | 128/28 | 0 12 | | 128/25 | 0 12 |
| | 128/29 | 0 12 | | 128/26 | 0 12 |
| | 128/29 | 0 12 | | 128/27 | 0 12 |
| | 128/31 | 0 12 | | 128/28 | 0 12 |
| | 128/32 | 0 12 | | 128/29 | 0 12 |
| | 128/33 | 0 12 | | 128/29 | 0 12 |
| | 128/34 | 0 12 | | 128/31 | 0 12 |
| | 128/35 | 0 12 | | 128/32 | 0 12 |
| | 128/36 | 0 12 | | 128/33 | 0 12 |
| | 128/37 | 0 12 | | 128/34 | 0 12 |
| | 128/38 | 0 12 | | 128/35 | 0 12 |
| | 128/39 | 0 12 | | 128/36 | 0 12 |
| | 128/40 | 0 11 | | 128/37 | 0 12 |
| | 179 | 0 75 | | 128/38 | 0 12 |
| Chak No. 720 | 180 | 1 52 | | 128/39 | 0 12 |
| | 181 | 1 51 | | 128/40 | 0 11 |
| | 186/1 | 0 74 | | 182 | 0 41 |
| | 186/1/A | 0 71 | Chak No. 722 | 86/1 | 1 07 |
| | 186/2 | 0 74 | | 86/1/A | 1 07 |
| Chak No. 721 | 128/1 | 0 13 | | 86/2 | 0 74 |
| | 128/1/A | 0 12 | | 182 | 0 41 |
| | 128/2 | 0 11 | | 183 | 0 37 |
| | 128/3 | 0 12 | | 184 | 0 37 |
| | 128/4 | 0 12 | | 185 | 0 74 |
| | 128/5 | 0 13 | | ----- | ----- |
| | 128/6 | 0 13 | Total . . | 949 | 393 17 |
| | | | | ----- | ----- |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|------------|--------------|-----------------|-----------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | Aambikapur | | | 54 | 0 84 |
| Chak No. 684 | 32 | 2 48 | | 55 | 0 94 |
| | 33/1 | 0 11 | Chak No. 700 | 37/1 | 0 95 |
| | 33/1/A | 0 11 | | 37/1/A | 1 00 |
| | 34 | 0 07 | | 50 | 0 29 |
| | 35 | 0 23 | | 51 | 0 21 |
| | 36 | 0 45 | | 52 | 0 35 |
| Chak No. 685 | 27 | 0 97 | | 54 | 0 84 |
| | 28 | 0 27 | | ----- | ----- |
| | 29 | 0 72 | Total . . | 49 | 39 46 |
| | 30/1 | 1 33 | | ----- | ----- |
| | 30/1/A | 0 17 | | Jalalabad | |
| | 31/1 | 0 83 | Chak No. 620 | 45 | 1 32 |
| | 31/1/A | 0 83 | | 46 | 1 09 |
| | 31/2 | 0 84 | Chak No. 621 | 47 | 2 90 |
| Chak No. 687 | 29 | 0 08 | Chak No. 693 | 43 | 1 85 |
| | 30/1 | 0 57 | | 44 | 0 73 |
| | 30/1/A | 0 07 | | 45 | 0 88 |
| | 31/1 | 0 83 | | ----- | ----- |
| | 31/1/A | 0 83 | Total . . | 06 | 8 76 |
| | 31/2 | 0 84 | | ----- | ----- |
| SChak No. 693 | 71/1 | 0 97 | | | |
| | 71/2 | 0 37 | | | |
| Chak No. 695 | 32 | 2 97 | | | |
| | 39 | 1 58 | | | |
| Chak No. 696 | 32 | 2 97 | | | |
| | 38 | 1 57 | | | |
| Chak No. 697 | 40 | 1 27 | | | |
| | 41 | 0 83 | | | |
| | 42 | 0 37 | | | |
| | 43 | 0 84 | | | |
| | 44 | 0 48 | | | |
| | 45 | 1 43 | | | |
| Chak No. 698 | 46 | 1 44 | | | |
| | 47 | 0 74 | | | |
| | 48 | 0 81 | | | |
| | 65/1 | 0 22 | | | |
| | 65/2 | 0 15 | | | |
| Chak No. 699 | 49 | 1 74 | | | |
| | 50 | 0 07 | | | |
| | 51 | 0 14 | | | |
| | 52 | 0 42 | | | |

| VILLAGE WISE ABSTRACT | | | |
|-----------------------|------------|--------|-------------|
| Sr. No. | Village | Gut No | Area C.C.A. |
| (1) | (2) | (3) | (4) |
| | | | H. A. |
| 1 | Mhaisang | 81 | 172 40 |
| 2 | Katyar | 949 | 393 17 |
| 3 | Aambikapur | 49 | 39 46 |
| 4 | Jalalabad | 6 | 8 76 |
| | | ----- | ----- |
| Total . . | | 1085 | 613 79 |
| | | ----- | ----- |

VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI,
Executive Engineer,
Irrigation Project And Water Resources
Investigation Division, Amravati.

Amravati :
Dated the 7th March 2024.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०७.

अनुसूची—चालू

| कार्यकारी अभियंता, यांजकडून | (१) | (२) | (३) |
|--|------------|---------|------|
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.— | | १७१ | ० ४५ |
| अधिसूचना-३ | | २०७ | २ ९९ |
| क्रमांक-६५८-तांशा-१-घुंगशीप्रकल्प-अधिसूचना-३, -२०२४.— | चक नं. ७२४ | २०७ | १ ९९ |
| ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे. | चक नं. ७२५ | २२० | २ ९९ |
| त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमीनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. | चक नं. ७२६ | २२१/१ | ० ६७ |
| या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही प्रकटन शासनाने राजपत्रात झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल. | चक नं. ७२७ | २२१/१/अ | ० ६७ |
| अनुसूची | चक नं. ७२८ | २२३ | ३ ०२ |
| प्रकल्पाचे नाव—घुंगशी बॅरेज प्रकल्प | चक नं. ७२९ | २२४ | ३ ०२ |
| पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :—प्रस्तावित पाणी वापर संस्था क्र. ८, कटयार, तालुका अकोला, जिल्हा अकोला. | | २०५/१ | १ ३८ |
| पाणी वापर संस्था क्र. ८, क्षेत्र-४९६ ६० हे. आर (सी.सी.ए.) | | २०५/१/अ | १ ३८ |
| अधिसूचित क्षेत्र | | २०५/२ | १ ३९ |
| विमोचक | | २२२ | १ २० |
| गट नंबर | चक नं. ७२७ | २०६/१ | १ ४७ |
| (१) | | २०६/१/अ | १ ४६ |
| (२) | | २०७ | १ ०० |
| (३) | | २२१/१ | ० ८२ |
| हे. आर. | | १७२ | ० ९३ |
| कटयार | | १७३/१ | ० ५४ |
| चक नं. ७२३ | | १७३/१/अ | ० ५४ |
| १७०/१ | | २०७ | ३ ९८ |
| १७०/१/अ | | १९१/१/अ | ० ३५ |
| १७०/२ | | १९१/२ | ० ३५ |
| | | १९१/३ | ० ३५ |
| | | १९१/४ | ० ३५ |
| | | १९१/५ | ० ३२ |
| | | १९१/६ | ० ३२ |
| | | १९१/७ | ० ३२ |
| | | १९१/८ | ० ३२ |
| | | १९१/९ | ० ३२ |
| | | १९१/१० | ० ३२ |
| | | १९१/११ | ० ३२ |
| | | १९१/१/अ | ० १९ |
| | | १९१/२ | ० १९ |
| | | १९१/३ | ० १९ |
| | | १९१/४ | ० १९ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ७३१ | १९९/५ | ० १७ | चक नं. ७३५ | ८३ | १ २० |
| | १९९/६ | ० १७ | | ८४ | १ ०९ |
| | १९९/७ | ० १७ | | ८५ | ० ९९ |
| | १९९/८ | ० १७ | | १८८/१ | ० ९० |
| | १९९/९ | ० १७ | | १८८/१/अ | १ ६६ |
| | १९९/१० | ० १७ | | १९७/१ | ० ६० |
| | १९९/११ | ० १७ | | १९७/१/अ | ० ६० |
| | २०२/१ | १ ६१ | | १९७/२ | ० ६० |
| | २०२/१/अ | १ ६२ | | १९७/३ | ० ६० |
| | १९९/१/अ | ० १० | चक नं. ७३६ | २०४ | ४ ०९ |
| | १९९/२ | ० १० | चक नं. ७३७ | २४९ | ० ३७ |
| | १९९/३ | ० ०९ | | २५१ | ० ५२ |
| | १९९/४ | ० ०९ | | २५२ | २ ९० |
| | १९९/५ | ० ०९ | | २६३ | १ ४९ |
| | १९९/६ | ० ०९ | चक नं. ७३८ | २५० | ० ७४ |
| | १९९/७ | ० ०९ | | २५७ | ० १६ |
| | १९९/८ | ० ०९ | | २५९ | १ ११ |
| | १९९/९ | ० ०९ | | २६० | ० ५५ |
| | १९९/१० | ० ०९ | | २६१ | ० ५६ |
| चक नं. ७३२ | १९९/११ | ० ०९ | | २६२ | २ २३ |
| | २०० | ३ ३१ | चक नं. ७३९ | २०३ | ३ ८२ |
| | २०१ | ० ३१ | चक नं. ७४० | २५१ | ० २२ |
| | १९५ | १ ६२ | | २५२ | १ २४ |
| | १९६ | ० ६३ | | २५३ | १ ९६ |
| | १९७/१ | ० ६० | | २५७ | ० ६५ |
| | १९७/१/अ | ० ६० | चक नं. ७४१ | २५६ | ३ ८२ |
| | १९७/२ | ० ६० | | २५८ | १ २३ |
| | १९७/३ | ० ६० | चक नं. ७४२ | २५५/१ | ० ८९ |
| चक नं. ७३३ | ८५ | ० ११ | | २५५/१/अ | ० ८९ |
| | १८८/१ | ० २३ | | २८५ | ० ७४ |
| | १८८/१/अ | ० ४१ | | २९२ | १ १९ |
| | १८९ | १ ३५ | चक नं. ७४३ | २५५/१ | ० ६० |
| | १९० | ० ७२ | | २५५/१/अ | ० ६० |
| | १९१ | १ १७ | | २८६/१ | ० २९ |
| चक नं. ७३४ | ८१ | १ ४४ | | २८६/१/अ | ० ३२ |
| | ८२ | १ ०६ | | २८६/२ | ० ३२ |
| | | | | २८६/३ | ० ३२ |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|---------|----------------|--------------|---------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| चक नं. ७४४ | २८६/४ | ० ३२ | चक नं. ७४९ | २४४/१ | ० ६० |
| | २८६/५ | ० ३२ | | २४४/१/अ | ० ५९ |
| | १९२ | ० ७१ | | २४७ | ० ९६ |
| | १९३ | ० ९३ | | २४८ | ० ८५ |
| | १९४ | ० ५१ | | २६४ | ० ९६ |
| | २५४ | ० ९५ | | २६६ | ० ९६ |
| | २८६/१ | ० २९ | | २६७ | ० ५६ |
| चक नं. ७४५ | २८६/१/अ | ० ३२ | चक नं. ७५० | २६८ | ० ७९ |
| | २८६/२ | ० ३२ | | २४३/१ | १ २८ |
| | २८६/३ | ० ३२ | | २४३/१/अ | १ २८ |
| | २८६/४ | ० ३२ | | २४३/२ | १ २९ |
| | २८६/५ | ० ३२ | | २४३/१ | ० ३२ |
| | २८६/१ | ० २९ | | २४३/१/अ | ० ३२ |
| | २८६/१/अ | ० ९५ | | २४३/२ | ० ३२ |
| चक नं. ७४६ | २८६/२ | ० ९५ | चक नं. ७५१ | २४४/१ | ० ६० |
| | २८६/३ | ० ९५ | | २४४/१/अ | ० ५९ |
| | २८६/४ | ० ९५ | | २४५ | १ २६ |
| | २८६/५ | ० ९५ | | २४६ | ० २१ |
| | १ | ० ६३ | | २२९/१ | २ ५६ |
| | २ | ० ५२ | | २२९/१/अ | ० ५० |
| | ३ | ० १८ | | २२९/२ | ० ५० |
| चक नं. ७४७ | २८७ | ० ८० | चक नं. ७५२ | २२९/३ | ० ६७ |
| | २८८ | ० १५ | | २२९/४ | ० ६७ |
| | २८९ | १ ०० | | २२९/५ | ० ६७ |
| | ३३६ | १ ०६ | | २२५/१ | १ ४७ |
| | २८७ | ० ८० | | २२५/१/अ | ० ७७ |
| | २९० | १ ११ | | २२५/२ | ० ७७ |
| | २९१ | २ ६७ | | २२६ | १ २६ |
| चक नं. ७४८ | २८४/१ | ० ०७ | चक नं. ७५३ | २२७ | १ ३० |
| | २८४/१/अ | ० १५ | | २१८ | १ ३३ |
| | २८४/२ | ० १० | | २२८ | ० ६४ |
| | २८४/३ | ० १५ | | २३० | ० ६५ |
| | २८४/४ | ० १५ | | २३१ | ० ७१ |
| | २९२ | ४ ७७ | | २३६/१ | ० ६८ |
| | २९३ | ० ३७ | | २३६/१/अ | ० ६८ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|---------|----------------|--------------|---------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| | २३६/२ | ० ६८ | | २३५/१/अ | ० ५४ |
| | २३६/३ | ० ६८ | | २३७ | ० ९७ |
| | २३६/४ | ० ६८ | | २३८ | ० ८२ |
| | २३६/५ | ० ६८ | | २३९ | १ २६ |
| | २३६/६ | ० ६८ | चक नं. ७७१ | २३४ | २ ६५ |
| चक नं. ७५६ | २७१ | ५ ०१ | | २३५/१ | १ ७८ |
| चक नं. ७५७ | २७१ | ५ ०१ | | २३५/१/अ | ० ८७ |
| चक नं. ७५८ | २७०/१ | १ १० | चक नं. ७७२ | २२९/१ | २ ८२ |
| | २७०/१/अ | १ १० | | २२९/१/अ | ० ५५ |
| | २७०/२ | १ १० | | २२९/२ | ० ५५ |
| | २७०/३ | १ १० | | २२९/३ | ० ७४ |
| चक नं. ७५९ | २६५ | २ ९४ | | २२९/४ | ० ७४ |
| | २६९ | २ ८५ | चक नं. ७७३ | २२९/५ | ० ७४ |
| | २७८ | ५ ९१ | | २१८ | १ ४६ |
| चक नं. ७६१ | २७८ | ४ ८३ | | २२८ | ० ७१ |
| | २७९ | १ ०९ | | २२९/१ | ० ६३ |
| चक नं. ७६२ | २७९ | ४ ७८ | | २२९/१/अ | ० १२ |
| चक नं. ७६३ | २७३ | २ ४६ | | २२९/२ | ० १२ |
| | २७४ | ० ४१ | | २२९/३ | ० १६ |
| | २७५ | ० ४० | | २२९/४ | ० १६ |
| | २७६ | २ ०४ | | २२९/५ | ० १६ |
| चक नं. ७६४ | २७१ | २ ७६ | | २३० | ० ७१ |
| | २७२ | ४ १६ | | २३१ | ० ५२ |
| चक नं. ७६५ | २७७ | ० ८२ | | २३२ | ० ६२ |
| | २७९ | ४ १० | चक नं. ७७४ | २३३ | ० ८७ |
| चक नं. ७६९ | २४० | ० ४६ | | २३५/१ | १ ५६ |
| | २४१ | ० ४७ | | २३५/१/अ | ० ७६ |
| | २४२ | ० ८० | | २३६/१ | ० १७ |
| | २७०/१ | ० ७४ | | २३६/१/अ | ० १७ |
| | २७०/१/अ | ० ७३ | | २३६/२ | ० १७ |
| | २७०/२ | ० ७४ | | २३६/३ | ० १७ |
| | २७०/३ | ० ७३ | | २३६/४ | ० १७ |
| चक नं. ७७० | २३४ | १ ६६ | | २३६/५ | ० १७ |
| | २३५/१ | १ १२ | चक नं. ८०० | २३६/६ | ० १७ |
| | | | | २३६/१ | ० ७५ |
| | | | | २३६/१/अ | ० ७५ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----------|----------------|--------------|-------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| | २३६/२ | ० ७५ | | ११६/४ | ० १२ |
| | २३६/३ | ० ७५ | | ११६/५ | ० १२ |
| | २३६/४ | ० ६८ | | ११७ | १ ६९ |
| | २३६/५ | ० ६५ | | ११८ | ० ८६ |
| | २३६/६ | ० ६५ | | ११९ | ० ६२ |
| चक नं. ११३६ | २१९ | ६ १८ | चक नं. ७९१ | १२० | १ ८८ |
| चक नं. ११३७ | २०८ | ० ७७ | | १२१ | १ ९६ |
| | २०९ | १ ७४ | चक नं. ७९२ | १२२ | ० ८९ |
| | २१० | ० ७५ | | १२३ | ० ८९ |
| | २११ | १ १५ | | १२४ | ० ९५ |
| | २१२ | ० ५४ | | १२५ | ० ८५ |
| चक नं. ११३८ | २१२ | १ २५ | | १२६ | ० ७३ |
| | २१३ | ० ४५ | | १२९ | ० ७५ |
| | २१४ | १ २४ | | १३६ | ० ८४ |
| | २१५ | ० ७५ | चक नं. ७९३ | १३५ | १ ८१ |
| | २१६ | ० ७५ | | १३८ | १ ८४ |
| | २१७ | ० ९३ | | १३९ | १ ११ |
| | २१८ | ० ५० | | १६२ | १ २४ |
| | _____ | _____ | चक नं. ७९४ | १३६ | ० ८४ |
| एकूण | २६९ | २६५ ८३ | | १३७/१ | २ ५७ |
| | _____ | _____ | | १३७/२ | २ ५८ |
| | वडद बी के | | चक नं. ७९५ | १३८ | २ ७५ |
| चक नं. ७६६ | ११६/१ | १ ८३ | | १४० | ३ ३२ |
| | ११६/२ | ० ५२ | चक नं. ७९६ | १४० | १ ६६ |
| | ११६/३ | ० ५२ | | १६२ | ४ ३५ |
| | ११६/४ | ० २८ | चक नं. ७९७ | १६२ | ५ ५९ |
| | ११६/५ | ० २८ | चक नं. ७९८ | १४० | १ ११ |
| चक नं. ७६७ | ११६/१ | १ ८३ | | १४१ | ० ५४ |
| | ११६/२ | ० ५२ | | १४२ | ० २२ |
| | ११६/३ | ० ५२ | | १४३ | ० २२ |
| | ११६/४ | ० २८ | | १४४ | ० १५ |
| | ११६/५ | ० २८ | | १४५ | ० ५६ |
| चक नं. ७६८ | ११६/१ | ० ७९ | | १४६ | ० १९ |
| | ११६/२ | ० २२ | | १४७ | ० ३७ |
| | ११६/३ | ० २२ | | १४८ | ० ३७ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ७९९ | १४९/१ | ० ३७ | चक नं. ७७६ | ११/१ | ० ८४ |
| | १४९/२ | ० ३७ | | ११/१/अ | ० ८९ |
| | १५० | ० १८ | | २१३ | २ ६८ |
| | १५१ | ० ३७ | | २१४/१ | १ ०५ |
| | १५२ | ० ३७ | चक नं. ७७७ | २१४/१/अ | ० ७४ |
| | १४१ | १ २६ | | ११/१ | १ ९६ |
| | १४२ | ० ५२ | | ११/१/अ | २ ०९ |
| | १४३ | ० ५२ | | १२/१ | ० ७५ |
| | १४४ | ० २२ | चक नं. ७७८ | १२/१/अ | १ ११ |
| | १४५ | ० ५६ | | ९/१ | ० ९१ |
| | १४६ | ० १९ | | ९/१/अ | ० ५५ |
| | १४७ | ० ३७ | | १० | ० ८८ |
| | १४८ | ० ३७ | | १३ | ० १८ |
| | १४९/१ | ० ३७ | चक नं. ७७९ | १४/१ | ० ९४ |
| | १४९/२ | ० ३७ | | १४/१/अ | १ ११ |
| चक नं. ८०३ | १५० | ० १८ | | १५/१ | ० २३ |
| | १५१ | ० ३७ | | १५/१/अ | ० २३ |
| | १५२ | ० ३७ | चक नं. ७८० | ३ | ० १४ |
| | १५३ | ४ ७४ | | ५ | १ ५१ |
| चक नं. ८०४ | १५४ | ० ६३ | | ७ | १ २३ |
| | १५५ | ० ६३ | | ८/१ | १ ३२ |
| | १५६ | ० ६२ | चक नं. ७८१ | ८/१/अ | ० ४५ |
| | १५७ | १ ३३ | | ८/२ | ० ४५ |
| चक नं. ८०५ | १६१ | ३ ५५ | | २२९ | ० ०४ |
| चक नं. ८०६ | १५८/१ | १ ११ | | २३२ | ० २६ |
| | १५८/२ | १ ३२ | चक नं. ७८२ | २१५ | ५ ६१ |
| | १५९ | ० ७४ | | २०७ | ० ६७ |
| | १६० | १ ४८ | | २०९ | ५ ०७ |
| एकूण | ७६ | ७८ १६ | | २०० | १ ५४ |
| | | | | २०१ | ० २६ |
| | | | | २०२ | ० ५१ |
| | | | | २०४ | ० ५२ |
| चक नं. ७७५ | २०८ | २ २२ | अंबिकापुर | २०५ | ० ५२ |
| | २१० | ० ७२ | | २०६/१ | ० ७५ |
| | २११ | ० ७४ | | २०६/१/अ | ० ७४ |
| | २१२ | ० ७४ | | | |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|---------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ७८३ | १९८/१ | ० ३३ | चक नं. ७९० | १८६ | ० ५१ |
| | १९८/१/अ | ० ९९ | | १८९ | ० ७० |
| | १९८/२ | ० ६७ | | १९०/१ | १ ८६ |
| | १९८/३ | ० ६७ | | १९०/१/अ | ३ १४ |
| | १९८/४ | ० ४५ | चक नं. ८०१ | २०७ | २ ६८ |
| चक नं. ७८४ | १९९ | ० ८८ | | २०८ | २ २२ |
| | १९८/१ | ० २२ | | २०९ | ० ७२ |
| | १९८/१/अ | ० ६६ | चक नं. ८०२ | २०३ | १ १४ |
| | १९८/२ | ० ४५ | | २०४ | १ २० |
| चक नं. ७८५ | १९८/३ | ० ४५ | | २०५ | ० ९० |
| | १९८/४ | ० ३० | | २०६/१ | १ १२ |
| | २०९ | १ ४५ | | २०६/१/अ | १ ११ |
| | २१७ | ० ७४ | चक नं. ८०३ | २०३ | ० ५७ |
| | २१८ | ० ८६ | | २०० | ० २२ |
| चक नं. ७८६ | २१६ | १ ८५ | | २०१ | ० ११ |
| | २२४ | ० २० | | २०२ | ० २२ |
| | २२५ | ० १७ | | २०३ | ० १९ |
| | २२६ | ० ३९ | चक नं. ८०७ | १८८ | १ ०५ |
| | २२८ | ० २९ | | १८९ | २ ७८ |
| चक नं. ७८७ | २३० | १ ४२ | | १९९ | ० ८८ |
| | २३१/१ | ० ५० | | २०० | ० ४४ |
| | २३१/१/अ | ० ६६ | चक नं. ८०८ | १८२ | ० ७९ |
| | १९७ | ० २३ | | १८३ | १ ३९ |
| | २१८ | ३ ४६ | | १८४ | ० २५ |
| चक नं. ७८८ | २२१ | ० ४३ | | १८५ | ० ७९ |
| | १९४/१ | ० ८६ | | १८६ | १ ५२ |
| | १९४/१/अ | ० ४५ | | १८७ | ० १३ |
| | १९५ | १ ३७ | | १८८ | १ ३९ |
| | १९६/१ | ० ६० | चक नं. ८०९ | १८४ | २ २८ |
| चक नं. ७८९ | १९६/१/अ | ० ७८ | | १८७ | १ १४ |
| | १९७ | ० ५४ | | १८८ | २ ०९ |
| | २१८ | १ ४४ | | १७९ | १ १६ |
| | १९२ | १ ५७ | चक नं. ८१० | १८० | ० ९६ |
| | १९३ | १ ०० | | १८१ | १ २० |
| चक नं. ७८९ | १९१ | १ ५७ | | १८० | ० ४८ |
| | १९२ | ० ३९ | | १८१ | ० ४० |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|---------|-------------------------------------|-----------|------------------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ११३९ | १८३ | २ ०८ | चक नं. ११४४ | ३७/१ | ० ४८ |
| | २७ | ० ८७ | | ३७/१/अ | ० ५० |
| | २८ | ० ८२ | | ६ | २ ३५ |
| | ३०/१ | १ ५२ | | ५० | ० ३७ |
| | ३०/१/अ | ० २० | | ५१ | ० ३६ |
| | ३१/१ | ० ८३ | | ५२ | ० ७० |
| | ३१/१/अ | ० ८३ | | ५३ | ० ०९ |
| चक नं. ११४० | ३१/२ | ० ८४ | चक नं. ११४५ | ५४ | ० ८४ |
| | २६/१ | १ १७ | | ४ | ० ८६ |
| | २६/१/अ | ० ७४ | | ५ | १ ३६ |
| | २७ | ० ४३ | | ६ | ० ५९ |
| | २८ | ० २७ | | ७ | १ ०३ |
| | ३०/१ | ० ३८ | | ८/१ | ० ८८ |
| | ३०/१/अ | ० ०६ | | ८/१/अ | ० ३० |
| चक नं. ११४१ | ३१/१ | ० ३३ | चक नं. ११४६ | ८/२ | ० ३० |
| | ३१/१/अ | ० ३३ | | ९/१ | ० ३९ |
| | ३१/२ | ० ३३ | | ९/१/अ | ० २४ |
| | १० | ० १६ | | २१ | २ ५२ |
| | १५/१ | ० ३७ | | — | — |
| | १५/१/अ | ० ३७ | | एकूण . . | १५२ ६१ |
| | १६ | ० ३१ | | — | — |
| चक नं. ११४२ | १७ | ० ७४ | गावनिहाय गोषवारा | | |
| | १८ | १ ८६ | अ. क्र. | गाव | गट नं. |
| | १९ | ० ३७ | (१) | (२) | (३) |
| | २० | ० ७४ | | | क्षेत्र सी.सी.ए. |
| | २३ | ० ७४ | | | (४) |
| | २४ | ० ७४ | | | हे. आर. |
| | २५/१ | ० ७४ | १ | कट्यार | २६९ |
| चक नं. ११४३ | २५/१/अ | ० ७४ | २ | वडद बी के | ७६ |
| | ३३/१ | ० ६४ | ३ | अंबिकापुर | १६५ |
| | ३३/१/अ | ० ६३ | | | — |
| | ३४ | ० ६३ | पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . | | |
| | ३५ | १ २३ | | ५१० | ४९६ ६० |
| | ७ | १ ६४ | | — | — |
| | २२ | ० ७४ | अमरावती | | |
| | ३६ | ० ८९ | दिनांक ७ मार्च, २०२४. | | |
| | | | वीरेंद्र रामचंद्र चौधरी, | | |
| | | | कार्यकारी अभियंता, | | |
| | | | पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती | | |
| | | | अन्वेषण विभाग, | | |
| | | | अमरावती. | | |

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०८.

SCHEDULE—Contd

| BY EXECUTIVE ENGINEER | (1) | (2) | (3) |
|---|--------------|---------|-------|
| MMISF ACT, 2005. | | | H. A. |
| NOTIFICATION-III | | | |
| No. 658-TB-GP-Noti.-3-2024.— | | 170/2 | 0 22 |
| | | 171 | 0 45 |
| | | 207 | 2 99 |
| Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User Association (WUAs) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati hereby, delineate area of operation of following WUAs and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned <i>Gram Panchayat</i> , Tahsil Offices, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places ; | Chak No. 724 | 207 | 1 99 |
| | | 220 | 2 99 |
| | | 221/1 | 0 67 |
| | | 221/1/A | 0 67 |
| | Chak No. 725 | 223 | 3 02 |
| | | 224 | 3 02 |
| | Chak No. 726 | 205/1 | 1 38 |
| | | 205/1/A | 1 38 |
| | | 205/2 | 1 39 |
| | | 222 | 1 20 |
| | Chak No. 727 | 206/1 | 1 47 |
| | | 206/1/A | 1 46 |
| | | 207 | 1 00 |
| | | 221/1 | 0 82 |
| Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari , Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and that system of supply of water through Water User Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act-2005 ; | Chak No. 728 | 172 | 0 93 |
| | | 173/1 | 0 54 |
| | | 173/1/A | 0 54 |
| | | 207 | 3 98 |
| | Chak No. 729 | 191/1/A | 0 35 |
| | | 199/2 | 0 35 |
| | | 199/3 | 0 35 |
| | | 199/4 | 0 35 |
| | | 199/5 | 0 32 |
| | | 199/6 | 0 32 |
| | | 199/7 | 0 32 |
| | | 199/8 | 0 32 |
| | | 199/9 | 0 32 |
| | | 199/10 | 0 32 |
| Name of Project : Ghungshi Barriage Project | | 199/11 | 0 32 |
| Name & Address WUA (Existing/Proposed) : Proposed W.U.A. No.8, Katyar, Tal.-Akola, Dist.-Akola. | Chak No. 730 | 199/1/A | 0 19 |
| Total Area of WUA No.8 : Area 496 60 Hectare | | 199/2 | 0 19 |
| | | 199/3 | 0 19 |
| Direct Outlet | Gut No. | Area | |
| (1) | (2) | (3) | |
| | | H. A. | |
| | Katyar | | |
| Chak No. 723 | 170/1 | 0 45 | |
| | 170/1/A | 0 25 | |
| | | 199/4 | 0 19 |
| | | 199/5 | 0 17 |
| | | 199/6 | 0 17 |
| | | 199/7 | 0 17 |
| | | 199/8 | 0 17 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|---------|--------------|----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 731 | 199/9 | 0 17 | Chak No. 736 | 204 | 4 09 |
| | 199/10 | 0 17 | Chak No. 737 | 249 | 0 37 |
| | 199/11 | 0 17 | | 251 | 0 52 |
| | 202/1 | 1 61 | | 252 | 2 90 |
| | 202/1/A | 1 62 | | 263 | 1 49 |
| | 199/1/A | 0 10 | Chak No. 738 | 250 | 0 74 |
| | 199/2 | 0 10 | | 257 | 0 16 |
| | 199/3 | 0 09 | | 259 | 1 11 |
| | 199/4 | 0 09 | | 260 | 0 55 |
| | 199/5 | 0 09 | | 261 | 0 56 |
| | 199/6 | 0 09 | | 262 | 2 23 |
| | 199/7 | 0 09 | Chak No. 739 | 203 | 3 82 |
| | 199/8 | 0 09 | Chak No.. 740 | 251 | 0 22 |
| | 199/9 | 0 09 | | 252 | 1 24 |
| | 199/10 | 0 09 | | 253 | 1 96 |
| | 199/11 | 0 09 | | 257 | 0 65 |
| | 200 | 3 31 | Chak No. 741 | 256 | 3 82 |
| | 201 | 0 31 | | 258 | 1 23 |
| Chak No. 732 | 195 | 1 62 | Chak No. 742 | 255/1 | 0 89 |
| | 196 | 0 63 | | 255/1/A | 0 89 |
| | 197/1 | 0 60 | | 285 | 0 74 |
| | 197/1/A | 0 60 | | 292 | 1 19 |
| | 197/2 | 0 60 | Chak No. 743 | 255/1 | 0 60 |
| | 197/3 | 0 60 | | 255/1/A | 0 60 |
| Chak No. 733 | 85 | 0 11 | | 286/1 | 0 29 |
| | 188/1 | 0 23 | | 286/1/A | 0 32 |
| | 188/1/A | 0 41 | | 286/2 | 0 32 |
| | 189 | 1 35 | | 286/3 | 0 32 |
| | 190 | 0 72 | | 286/4 | 0 32 |
| | 191 | 1 17 | | 286/5 | 0 32 |
| Chak No. 734 | 81 | 1 44 | Chak No. 744 | 192 | 0 71 |
| | 82 | 1 06 | | 193 | 0 93 |
| | 83 | 1 20 | | 194 | 0 51 |
| | 84 | 1 09 | | 254 | 0 95 |
| Chak No. 735 | 85 | 0 99 | | 286/1 | 0 29 |
| | 188/1 | 0 90 | | 286/1/A | 0 32 |
| | 188/1/A | 1 66 | | 286/2 | 0 32 |
| | 197/1 | 0 60 | | 286/3 | 0 32 |
| | 197/1/A | 0 60 | Chak No. 745 | 286/4 | 0 32 |
| | 197/2 | 0 60 | | 286/5 | 0 32 |
| | 197/3 | 0 60 | | 286/1 | 0 29 |
| | | | | 286/1/A | 0 95 |
| | | | | 286/2 | 0 95 |
| | | | | 286/3 | 0 95 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|---------|--------------|----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 746 | 286/4 | 0 95 | Chak No. 753 | 229/4 | 0 67 |
| | 286/5 | 0 95 | | 229/5 | 0 67 |
| | 1 | 0 63 | | 225/1 | 1 47 |
| | 2 | 0 52 | | 225/1/A | 0 77 |
| | 3 | 0 18 | | 225/2 | 0 77 |
| | 287 | 0 80 | | 226 | 1 26 |
| | 288 | 0 15 | | 227 | 1 30 |
| Chak No. 747 | 289 | 1 00 | Chak No. 754 | 218 | 1 33 |
| | 336 | 1 06 | | 228 | 0 64 |
| | 287 | 0 80 | | 230 | 0 65 |
| | 290 | 1 11 | Chak No. 755 | 231 | 0 71 |
| | 291 | 2 67 | | 236/1 | 0 68 |
| Chak No. 748 | 284/1 | 0 07 | | 236/1/A | 0 68 |
| | 284/1/A | 0 15 | | 236/2 | 0 68 |
| | 284/2 | 0 10 | | 236/3 | 0 68 |
| | 284/3 | 0 15 | | 236/4 | 0 68 |
| | 284/4 | 0 15 | | 236/5 | 0 68 |
| | 292 | 4 77 | | 236/6 | 0 68 |
| | 293 | 0 37 | | 271 | 5 01 |
| Chak No. 749 | 244/1 | 0 60 | Chak No. 756 | 271 | 5 01 |
| | 244/1/A | 0 59 | Chak No. 757 | 270/1 | 1 10 |
| | 247 | 0 96 | Chak No. 758 | 270/1/A | 1 10 |
| | 248 | 0 85 | | 270/2 | 1 10 |
| | 264 | 0 96 | | 270/3 | 1 10 |
| | 266 | 0 96 | Chak No. 759 | 265 | 2 94 |
| | 267 | 0 56 | | 269 | 2 85 |
| Chak No. 750 | 268 | 0 79 | | 278 | 5 91 |
| | 243/1 | 1 28 | Chak No. 761 | 278 | 4 83 |
| | 243/1/A | 1 28 | | 279 | 1 09 |
| | 243/2 | 1 29 | | 279 | 4 78 |
| Chak No. 751 | 243/1 | 0 32 | Chak No. 762 | 273 | 2 46 |
| | 243/1/A | 0 32 | Chak No. 763 | 274 | 0 41 |
| | 243/2 | 0 32 | | 275 | 0 40 |
| | 244/1 | 0 60 | | 276 | 2 04 |
| | 244/1/A | 0 59 | Chak No. 764 | 271 | 2 76 |
| Chak No. 752 | 245 | 1 26 | | 272 | 4 16 |
| | 246 | 0 21 | | 277 | 0 82 |
| | 229/1 | 2 56 | Chak No. 765 | 279 | 4 10 |
| | 229/1/A | 0 50 | Chak No. 769 | 240 | 0 46 |
| | 229/2 | 0 50 | | 241 | 0 47 |
| | 229/3 | 0 67 | | | |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|---------|--------------|----------------|-----------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 242 | 0 80 | Chak No. 800 | 236/1 | 0 75 |
| | 270/1 | 0 74 | | 236/1/A | 0 75 |
| | 270/1/A | 0 73 | | 236/2 | 0 75 |
| | 270/2 | 0 74 | | 236/3 | 0 75 |
| | 270/3 | 0 73 | | 236/4 | 0 68 |
| Chak No. 770 | 234 | 1 66 | | 236/5 | 0 65 |
| | 235/1 | 1 12 | | 236/6 | 0 65 |
| | 235/1/A | 0 54 | Chak No. 1136 | 219 | 6 18 |
| | 237 | 0 97 | Chak No. 1137 | 208 | 0 77 |
| | 238 | 0 82 | | 209 | 1 74 |
| | 239 | 1 26 | | 210 | 0 75 |
| Chak No. 771 | 234 | 2 65 | | 211 | 1 15 |
| | 235/1 | 1 78 | | 212 | 0 54 |
| | 235/1/A | 0 87 | Chak No. 1138 | 212 | 1 25 |
| Chak No. 772 | 229/1 | 2 82 | | 213 | 0 45 |
| | 229/1/A | 0 55 | | 514 | 1 24 |
| | 229/2 | 0 55 | | 215 | 0 75 |
| | 229/3 | 0 74 | | 216 | 0 75 |
| | 229/4 | 0 74 | | 217 | 0 93 |
| | 229/5 | 0 74 | | 218 | 0 50 |
| Chak No. 773 | 218 | 1 46 | | ----- | ----- |
| | 228 | 0 71 | Total . . | 269 | 265 83 |
| | 229/1 | 0 63 | | ----- | ----- |
| | 229/1/A | 0 12 | | Wadad Bk. | |
| | 229/2 | 0 12 | Chak No. 766 | 116/1 | 1 83 |
| | 229/3 | 0 16 | | 116/2 | 0 52 |
| | 229/4 | 0 16 | | 116/3 | 0 52 |
| | 229/5 | 0 16 | | 116/4 | 0 28 |
| | 230 | 0 71 | | 116/5 | 0 28 |
| | 231 | 0 52 | Chak No. 767 | 116/1 | 1 83 |
| | 232 | 0 62 | | 116/2 | 0 52 |
| | 233 | 0 87 | | 116/3 | 0 52 |
| Chak No. 774 | 235/1 | 1 56 | | 116/4 | 0 28 |
| | 235/1/A | 0 76 | | 116/5 | 0 28 |
| | 236/1 | 0 17 | Chak No.. 768 | 116/1 | 0 79 |
| | 236/1/A | 0 17 | | 116/2 | 0 22 |
| | 236/2 | 0 17 | | 116/3 | 0 22 |
| | 236/3 | 0 17 | | 116/4 | 0 12 |
| | 236/4 | 0 17 | | 116/5 | 0 12 |
| | 236/5 | 0 17 | | 117 | 1 69 |
| | 236/6 | 0 17 | | 118 | 0 86 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|-------|--------------|----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 119 | 0 62 | | 145 | 0 56 |
| Chak No. 791 | 120 | 1 88 | | 146 | 0 19 |
| | 121 | 1 96 | | 147 | 0 37 |
| Chak No. 792 | 122 | 0 89 | | 148 | 0 37 |
| | 123 | 0 89 | | 149/1 | 0 37 |
| | 124 | 0 95 | | 149/2 | 0 37 |
| | 125 | 0 85 | | 150 | 0 18 |
| | 126 | 0 73 | | 151 | 0 37 |
| | 129 | 0 75 | | 152 | 0 37 |
| | 136 | 0 84 | Chak No. 803 | 153 | 4 74 |
| Chak No. 793 | 135 | 1 81 | Chak No. 804 | 154 | 0 63 |
| | 138 | 1 84 | | 155 | 0 63 |
| | 139 | 1 11 | | 156 | 0 62 |
| | 162 | 1 24 | | 157 | 1 33 |
| Chak No. 794 | 136 | 0 84 | Chak No. 805 | 161 | 3 55 |
| | 137/1 | 2 57 | Chak No. 806 | 158/1 | 1 11 |
| | 137/2 | 2 58 | | 158/2 | 1 32 |
| Chak No. 795 | 138 | 2 75 | | 159 | 0 74 |
| | 140 | 3 32 | | 160 | 1 48 |
| Chak No. 796 | 140 | 1 66 | Total .. | 76 | 78 16 |
| | 162 | 4 35 | | | |
| Chak No. 797 | 162 | 5 59 | | | |
| Chak No. 798 | 140 | 1 11 | Chak No. 775 | 208 | 2 22 |
| | 141 | 0 54 | | 210 | 0 72 |
| | 142 | 0 22 | | 211 | 0 74 |
| | 143 | 0 22 | | 212 | 0 74 |
| | 144 | 0 15 | Chak No. 776 | 11/1 | 0 84 |
| | 145 | 0 56 | | 11/1/A | 0 89 |
| | 146 | 0 19 | | 213 | 2 68 |
| | 147 | 0 37 | | 214/1 | 1 05 |
| | 148 | 0 37 | | 214/1/A | 0 74 |
| | 149/1 | 0 37 | Chak No. 777 | 11/1 | 1 96 |
| | 149/2 | 0 37 | | 11/1/A | 2 09 |
| | 150 | 0 18 | | 12/1 | 0 75 |
| | 151 | 0 37 | | 12/1/A | 1 11 |
| | 152 | 0 37 | Chak No. 778 | 9/1 | 0 91 |
| Chak No. 799 | 141 | 1 26 | | 9/1/A | 0 55 |
| | 142 | 0 52 | | 10 | 0 88 |
| | 143 | 0 52 | | 13 | 0 18 |
| | 144 | 0 22 | | 14/1 | 0 94 |
| | | | | 14/1/A | 1 11 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|---------|--------------|----------------|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 779 | 15/1 | 0 23 | Chak No. 786 | 197 | 0 23 |
| | 15/1/A | 0 23 | | 218 | 3 46 |
| | 3 | 0 14 | Chak No. 787 | 221 | 0 43 |
| | 5 | 1 51 | | 194/1 | 0 86 |
| | 7 | 1 23 | | 194/1/A | 0 45 |
| | 8/1 | 1 32 | | 195 | 1 37 |
| | 8/1/A | 0 45 | | 196/1 | 0 60 |
| | 8/2 | 0 45 | | 196/1/A | 0 78 |
| | 229 | 0 04 | | 197 | 0 54 |
| | 232 | 0 26 | | 218 | 1 44 |
| Chak No. 780 | 215 | 5 61 | Chak No. 788 | 192 | 1 57 |
| Chak No. 781 | 207 | 0 67 | | 193 | 1 00 |
| Chak No. 782 | 209 | 5 07 | Chak No. 789 | 191 | 1 57 |
| | 200 | 1 54 | | 192 | 0 39 |
| | 201 | 0 26 | Chak No. 790 | 186 | 0 51 |
| | 202 | 0 51 | | 189 | 0 70 |
| Chak No. 783 | 204 | 0 52 | | 190/1 | 1 86 |
| | 205 | 0 52 | | 190/1/A | 3 14 |
| | 206/1 | 0 75 | Chak No. 801 | 207 | 2 68 |
| | 206/1/A | 0 74 | | 208 | 2 22 |
| | 198/1 | 0 33 | Chak No. 802 | 209 | 0 72 |
| | 198/1/A | 0 99 | | 203 | 1 14 |
| | 198/2 | 0 67 | | 204 | 1 20 |
| | 198/3 | 0 67 | | 205 | 0 90 |
| Chak No. 784 | 198/4 | 0 45 | | 206/1 | 1 12 |
| | 199 | 0 88 | | 206/1/A | 1 11 |
| | 198/1 | 0 22 | Chak No. 803 | 203 | 0 57 |
| | 198/1/A | 0 66 | Chak No. 804 | 200 | 0 22 |
| | 198/2 | 0 45 | | 201 | 0 11 |
| | 198/3 | 0 45 | | 202 | 0 22 |
| | 198/4 | 0 30 | | 203 | 0 19 |
| | 209 | 1 45 | Chak No. 807 | 188 | 1 05 |
| Chak No. 785 | 217 | 0 74 | | 189 | 2 78 |
| | 218 | 0 86 | | 199 | 0 88 |
| | 216 | 1 85 | Chak No. 808 | 200 | 0 44 |
| | 224 | 0 20 | | 182 | 0 79 |
| | 225 | 0 17 | | 183 | 1 39 |
| | 226 | 0 39 | | 184 | 0 25 |
| | 228 | 0 29 | | 185 | 0 79 |
| | 230 | 1 42 | | 186 | 1 52 |
| | 231/1 | 0 50 | | 187 | 0 13 |
| | 231/1/A | 0 66 | | 188 | 1 39 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | | |
|----------------|--------|--------------|--|--|--------------|-------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. | |
| Chak No. 809 | 184 | 2 28 | Chak No. 1143 | 7 | 1 64 | |
| | 187 | 1 14 | | 22 | 0 74 | |
| | 188 | 2 09 | | 36 | 0 89 | |
| Chak No. 810 | 179 | 1 16 | Chak No. 1144 | 37/1 | 0 48 | |
| | 180 | 0 96 | | 37/1/A | 0 50 | |
| | 181 | 1 20 | | 6 | 2 35 | |
| Chak No. 811 | 180 | 0 48 | | 50 | 0 37 | |
| | 181 | 0 40 | | 51 | 0 36 | |
| | 183 | 2 08 | | 52 | 0 70 | |
| Chak No. 1139 | 27 | 0 87 | Chak No. 1145 | 53 | 0 09 | |
| | 28 | 0 82 | | 54 | 0 84 | |
| | 30/1 | 1 52 | | 4 | 0 86 | |
| | 30/1/A | 0 20 | Chak No. 1146 | 5 | 1 36 | |
| | 31/1 | 0 83 | | 6 | 0 59 | |
| | 31/1/A | 0 83 | | 7 | 1 03 | |
| Chak No. 1140 | 31/2 | 0 84 | | 8/1 | 0 88 | |
| | 26/1 | 1 17 | | 8/1/A | 0 30 | |
| | 26/1/A | 0 74 | | 8/2 | 0 30 | |
| | 27 | 0 43 | | 9/1 | 0 39 | |
| | 28 | 0 27 | | 9/1/A | 0 24 | |
| | 30/1 | 0 38 | | 21 | 2 52 | |
| | 30/1/A | 0 06 | Total .. | ----- | ----- | |
| | 31/1 | 0 33 | | 165 | 152 61 | |
| | 31/1/A | 0 33 | | ----- | ----- | |
| | 31/2 | 0 33 | | | | |
| Chak No. 1141 | 10 | 0 16 | VILLAGEWISE ABSTRACT | | | |
| | 15/1 | 0 37 | Sr.No. | Village | Gut No | Area C.C.A. |
| | 15/1/A | 0 37 | (1) | (2) | (3) | (4) |
| | 16 | 0 31 | | | | H. A. |
| | 17 | 0 74 | 1 | Katyar | 269 | 265 83 |
| | 18 | 1 86 | 2 | Wadad Bk | 76 | 78 16 |
| | 19 | 0 37 | 3 | Aambikapur | 165 | 152 61 |
| Chak No. 1142 | 20 | 0 74 | Total Area of W.U.A. .. | ----- | ----- | |
| | 23 | 0 74 | | 510 | 496 60 | |
| | 24 | 0 74 | | ----- | ----- | |
| | 25/1 | 0 74 | Amravati : Dated the 7 th March, 2024. | VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources, Investigation Division, Amravati. | | |
| 25/1/A | 0 74 | | | | | |
| 33/1 | 0 64 | | | | | |
| 33/1/A | 0 63 | | | | | |
| 34 | 0 63 | | | | | |
| | 35 | 1 23 | | | | |

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १०९.

| कार्यकारी अभियंता, यांजकडून | (१) | अनुसूची-चालू | (२) | (३) |
|--|-----|--------------|-----|---------|
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.— | | | | हे. आर. |

अधिसूचना-३

क्रमांक-६५८-तांशा-१-धुंगशीप्रकल्प-अधिसूचना-३, -२०२४.—

चक नं. ८१३

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ व नियम क्र. ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसिल कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समूचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमीनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५, खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधीत झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही प्रकटन शासनाने राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची

प्रकल्पाचे नाव—धुंगशी बॅरेज प्रकल्प

पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :—प्रस्तावित पाणी वापर संस्था

क्र. ९ वडद बु., तालुका अकोला, जिल्हा अकोला.

पाणी वापर संस्था क्र. ९, एकूण क्षेत्र-५७२.६८ हे. आर (सी.सी.ए.)

अधिसूचित क्षेत्र

विमोचक

| गट नंबर | क्षेत्र |
|---------|---------|
| (१) | (२) |
| | (३) |
| | हे. आर. |

वडद बु.

चक नं. ८१२

१६३/१

१ ५६

१६३/२

० ७४

१६३/३

० ७४

चक नं. ८१९

२३०

२३१

२३३/१

२३३/२

२३३/३

२ १४

२ १४

० ८६

० ५७

० ५७

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|---------|--------------|-------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ८२१ | २१६ | ० ४२ | चक नं. ८३२ | १८६ | ० ६२ |
| | २१७ | ० ७४ | | १८७ | ० ४५ |
| | २१८ | ० ७७ | | १९१ | ० ५५ |
| | २१९ | १ ३० | | १९२ | ० ८१ |
| | २२० | २ ३२ | | २११ | १ ४९ |
| | २२१ | ० ५५ | | २१३ | १ ४९ |
| चक नं. ८२६ | १९४ | ० ६२ | चक नं. ८३३ | १८३ | ४ ६९ |
| | १९५ | २ ५३ | | १८४ | १ १० |
| | १९६/१ | ० ३५ | | १८५ | ० ५२ |
| | १९६/२ | ० ३५ | चक नं. ८३४ | १७५ | २ ३५ |
| | १९६/३ | ० ३५ | | १७६ | ० ७० |
| | १९८ | ० ४० | | १७९ | १ ११ |
| चक नं. ८२७ | १९९/१ | ० ११ | | १८० | १ ८८ |
| | १९९/२ | ० ११ | चक नं. ८३५ | १७७ | ० ७४ |
| | १९६/१ | ० ५३ | | १७८ | १ ८४ |
| | १९६/२ | ० ५३ | | १८१ | १ ८४ |
| | १९६/३ | ० ५३ | चक नं. ८३७ | १८२ | १ ४७ |
| | १९७ | ० ५८ | | १८८ | २ ८६ |
| चक नं. ८२७ | २०० | ० ७४ | | १८९ | १ ५३ |
| | २०१ | १ ३६ | चक नं. ८३८ | १९४ | २ ४६ |
| | २०२ | ० ६९ | | १९८ | ० ४० |
| | २१४ | ० ३२ | | १९९/१ | ० ७८ |
| | २१५ | ० ६४ | | १९९/२ | ० ७९ |
| | २१७ | ० ३७ | | २०३ | ० ३४ |
| चक नं. ८३१ | १९९/१ | ० २२ | चक नं. ८३९ | २०४ | ० ४८ |
| | १९९/२ | ० २२ | | २०५ | ० १८ |
| | २०२ | ० ६९ | | २०८ | ० ७९ |
| | २०३ | ० २२ | | १८४ | ० २७ |
| | २०४ | ० ४८ | | १८५ | ० २२ |
| | २०५ | ० १८ | | १८६ | ० २६ |
| चक नं. ८३१ | २०६ | ० ६७ | | १८७ | ० ३० |
| | २०७ | ० ६५ | | १९० | ० ९४ |
| | २०८ | ० ९९ | | १९१ | ० ३६ |
| | २१२ | ० २९ | | १९२ | ० ५४ |
| | २१४ | ० ३८ | | १९३ | ० ३२ |
| | २१७ | ० ३७ | | | |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|-------|----------------|--------------|-------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| चक नं. ८४० | २०९ | ० ७४ | | ८५/५ | ० ३० |
| | २१० | ० ७४ | | ८८ | ० १४ |
| | १३१ | २ २८ | | ८९ | ० ६२ |
| | १६३/१ | १ ५६ | | १०६ | ० ४९ |
| | १६३/२ | ० ७४ | | १०७ | ० ७३ |
| चक नं. ८४१ | १६३/३ | ० ७४ | चक नं. ८५० | १०८ | ० ६० |
| | २३२ | ० ८५ | | १०९ | ० ९८ |
| | २३८ | २ ५७ | | ९७ | ३ ०१ |
| | २३९ | ० ९६ | | ९८ | ० ५६ |
| | २४० | ० ९६ | | ९९ | ० ५३ |
| चक नं. ८४२ | १३० | १ ५० | चक नं. ८५१ | १०० | १ ४२ |
| | १३२ | १ १३ | | १०१ | ३ ०१ |
| | १३३ | १ ४९ | | १०२ | १ ८२ |
| | १३४ | १ ८१ | | २५४ | १ ४३ |
| | १११ | ० ८७ | चक नं. ८५२ | २५६ | ० ४९ |
| चक नं. ८४३ | १३१ | ५ ३१ | | २५७ | ० ७३ |
| | ११२ | ३ ५३ | | २५८ | ० २२ |
| | ११३ | ० ३८ | | २५९ | ० २२ |
| | १२८ | १ ९१ | | २६० | १ ०५ |
| चक नं. ८४५ | ११२ | २ ३५ | | २६४ | ० ६२ |
| | ११३ | १ ५२ | चक नं. ८५३ | २६५ | ० २८ |
| | ११४ | १ ४४ | | २६६ | १ १७ |
| | ११० | २ ५९ | | २५४ | १ ८४ |
| | १११ | ३ ४६ | | २५५ | २ ८६ |
| चक नं. ८४६ | १०३ | १ ८३ | चक नं. ८५४ | २५६ | १ ४६ |
| | १०४ | ० ९३ | | २६७/१ | ० १९ |
| | ११० | २ ५९ | | २६७/२ | ० २५ |
| | १०६ | ० ७३ | | २६७/३ | ० १८ |
| | १०७ | ० ८८ | चक नं. ८५५ | २७६ | १ ५७ |
| चक नं. ८४७ | १०८ | ० ७४ | | २७७ | ३ ३३ |
| | १०९ | ३ ९४ | | २९० | ० ७३ |
| | ६८ | ० ११ | | २४२ | ० ७१ |
| | ८५/१ | ० ८८ | | २४६ | १ ६३ |
| चक नं. ८४८ | ८५/२ | ० ३० | | २५३ | १ ११ |
| | ८५/३ | ० ३० | चक नं. ८५५ | २५४ | ० ६१ |
| | ८५/४ | ० ३० | | २५५ | १ २२ |
| | | | | | |
| | | | | | |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|-------|---------|--------------|------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ८५६ | २५६ | ० २४ | चक नं. ८६६ | २३ | १ ५१ |
| | २६७/१ | ० २९ | | ९० | ० ८० |
| | २६७/२ | ० ३८ | | ९१ | ० ६३ |
| | २६७/३ | ० २८ | | ९२ | ० ९९ |
| | २६८/१ | १ ०९ | | ९३ | ० ४२ |
| | २६८/२ | १ १० | | ९४ | ० ४८ |
| चक नं. ८५७ | २७२ | २ ९८ | चक नं. ८६७ | २४ | १ ०९ |
| | २५० | १ २५ | | २५ | ० ४४ |
| | २५१ | ० ९५ | | २६ | ० ८७ |
| | २५२ | ० ८४ | | ८४ | १ ५० |
| | २६९ | ० ८४ | | ८७ | ० ३८ |
| | २७० | ० ४१ | | ८८ | ० २१ |
| चक नं. ८५८ | २७१ | १ ५४ | चक नं. ८६८ | ८९ | ० ६२ |
| | २४७/१ | ३ ७६ | | ८५/१ | ० ८८ |
| | २४७/२ | १ ३१ | | ८५/२ | ० ३० |
| | २४८ | ० ४० | | ८५/३ | ० ३० |
| | २४९ | ० ७७ | | ८५/४ | ० ३० |
| | २४४ | १ ०६ | | ८५/५ | ० ३० |
| चक नं. ८५९ | २४५ | ० ५८ | चक नं. ८६९ | ८६ | ० ९४ |
| | २४६ | २ ४५ | | ८८ | ० ३४ |
| | २६७/१ | ० ३९ | | ८९ | ० ८२ |
| | २६७/२ | ० ५१ | | १०९ | ० ९८ |
| | २६७/३ | ० ३७ | | २७ | १ ०८ |
| | २७३/१ | ० ७४ | | २८ | २ ८७ |
| चक नं. ८६३ | २७४ | ० ७९ | चक नं. ८७० | ८४ | १ ०० |
| | २७५ | १ ५७ | | ८५/१ | ० ४४ |
| | २७४ | १ १७ | | ८५/२ | ० १५ |
| | ९६/१ | १ ५६ | | ८५/३ | ० १५ |
| | ९६/२ | १ ५६ | | ८५/४ | ० १५ |
| | ९६/३ | १ ३५ | | ८५/५ | ० १५ |
| चक नं. ८६४ | २१ | ४ २३ | चक नं. ८७० | ७७ | १ ४३ |
| | ९६/१ | ० ४२ | | ७८ | ० ९८ |
| | ९६/२ | ० ५६ | | ७९ | ० ४९ |
| | ९६/३ | ० ५६ | | ८० | ० ५० |
| | ९६/४ | ० ४८ | | | |
| | | | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|----------------|--------------|------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| | १०९ | १ ७७ | | ३० | ० ०८ |
| | ११६/१ | ० ५२ | | ३१ | ० ०२ |
| | ११६/२ | ० १५ | | ५४ | ० ३३ |
| | ११६/३ | ० १५ | | ५५ | ० ३३ |
| | ११६/४ | ० ०८ | | ५६/१ | ० ४९ |
| | ११६/५ | ० ०८ | | ५६/२ | ० ४९ |
| चक नं. ८७१ | ७२ | ३ ११ | | ५७ | ० ६६ |
| | ७३ | ३ ११ | | ५८ | ० १६ |
| चक नं. ८७२ | १२६ | २ ९३ | | ५९ | ० ५८ |
| | १२७ | ३ ३२ | | ६० | ० ३३ |
| चक नं. ८७३ | १०९ | २ ४६ | | ६१ | ० ३३ |
| | ११५ | २ ५२ | चक नं. ८८३ | ५१ | २ ०० |
| चक नं. ८७४ | ६२/१ | ० ८६ | | ५२ | ० ३४ |
| | ६२/२ | ० ७९ | | ५३ | १ ५९ |
| | ८१ | १ २७ | | ५४ | ० ३६ |
| | ८२ | ० ७१ | | ५५ | ० ३६ |
| | ८३ | १ ४३ | चक नं. ८८४ | ४५ | ० ३७ |
| चक नं. ८७५ | ७० | ० ७४ | | ४६/१ | ० ५९ |
| | ७१ | ० ८८ | | ४६/२ | ० ३९ |
| | ७४ | ० ७३ | | ४६/३ | ० ३९ |
| | ७५ | ० ७३ | | ४६/४ | ० ६० |
| | ७६ | ० ८० | | ४७ | ० ९० |
| चक नं. ८७८ | ६६ | १ ३९ | | ४८ | ० ८२ |
| | ६७ | ० ५६ | | ४९ | ० ६५ |
| | ६८ | ० ५६ | चक नं. ८८५ | ५० | ० ३३ |
| | ६९/१ | १ १७ | | ३० | १ १९ |
| | ६९/२ | ० ७९ | | ३१ | ० ४५ |
| चक नं. ८७९ | ५२ | १ १८ | | ४० | ० ५० |
| | ५३ | १ १६ | | ५६/१ | ० ५३ |
| | ६३/१ | ० ७९ | | ५६/२ | ० ५३ |
| | ६३/२ | १ ३९ | | ५७ | ० ७१ |
| | ६४ | ० ३७ | चक नं. ८८६ | ५८ | ० १७ |
| | ६५ | ० ३७ | | ४१ | १ ०१ |
| चक नं. ८८२ | २८ | ० ५४ | | ४२ | ० ९३ |
| | २९ | ० ४४ | | ४३ | १ ७९ |
| | | | | ४४/१ | ० ५३ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------|---------|--------------|-------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ८८७ | ४४/२ | ० ५३ | चक नं. ९०० | २६१ | १ ११ |
| | ३५ | ३ ८७ | | २६२ | १ ८१ |
| | ३७ | ० ६३ | | २६४ | २ ३२ |
| | ३८ | ० ७७ | | २६५ | १ ०५ |
| चक नं. ८८८ | ३९ | ० ६९ | चक नं. ९०१ | २८४ | ० ७२ |
| | ३२ | १ ४६ | | २८६ | ० ६२ |
| | ३३ | ० ७३ | | २८७ | ० ७५ |
| | ३४ | १ ४६ | | २८८ | ० ३६ |
| चक नं. ८९२ | ३६ | ० ७४ | चक नं. ९०२ | २८९ | ० ३६ |
| | ३९ | ० ०९ | | २९१ | ० ७३ |
| | ४१ | ० ४७ | | २९२ | ० ७५ |
| | ४२ | ० ५७ | | २७८/१ | ० ८४ |
| चक नं. ८९३ | ४३ | १ १६ | चक नं. ९०३ | २७८/२ | ० ७९ |
| | ४४/१ | ० ३९ | | २७९ | १ २५ |
| | ४४/२ | ० ३९ | | २८० | ० ६५ |
| | ४५ | ० ३३ | | २८१ | ० ६३ |
| चक नं. ८९४ | ४६/१ | ० ४८ | चक नं. ९०४ | २८२ | ० ६३ |
| | ४६/२ | ० ३२ | | २८३ | ० ७४ |
| | ४६/३ | ० ३२ | | २८५ | १ ३१ |
| | ४६/४ | ० ४९ | | २९४ | ० ७५ |
| चक नं. ८९५ | ४७ | ० ६९ | चक नं. ९०५ | २९५ | ० ५० |
| | ४८ | ० ७४ | | २९६ | ० ५० |
| | ४९ | ० ८२ | | २९९/२ | ० ३४ |
| | ५० | १ २२ | | ३०० | १ २४ |
| चक नं. ८९६ | १६ | ० ७३ | चक नं. ९०६ | ३११ | ० ९४ |
| | १७ | ० ७४ | | ३१२ | ० ३७ |
| | १८ | ० ४६ | | ३१३ | ० ९३ |
| | १९ | ० ८२ | | ३१४ | ० ४५ |
| चक नं. ८९७ | २० | ० ३८ | चक नं. ९०७ | ३१५ | ० २८ |
| | २२ | १ १९ | | ३१७ | ० ५१ |
| | ११ | ० ४५ | | ३१६ | ० ७४ |
| | १२ | १ ०९ | | ३१७ | ० ९४ |
| चक नं. ८९८ | १३ | ० ६९ | चक नं. ९०८ | ३१८ | ० ७९ |
| | १४ | ० ३५ | | ३४५ | १ ३० |
| | १५ | ० ६९ | | | |
| | | | | | |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|-------|----------------|--------------|-------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| चक नं. ९०७ | ३४६/१ | ० ७१ | चक नं. ९१३ | ३४३ | १ ७१ |
| | ३४६/२ | १ २५ | | ३४४ | १ ७१ |
| | २९९/२ | ० २८ | | ३३६ | १ ८८ |
| | ३०० | १ ०३ | | ३३७ | ० ६२ |
| | ३०६ | ० ९१ | | ३३८ | ० ६२ |
| | ३०७ | ० ७९ | | ३३९ | ० ६१ |
| | ३०८ | ० २६ | | ३४१ | २ ०८ |
| | ३०९ | ० १८ | चक नं. ९१४ | ३२२ | १ १७ |
| | ३१० | ० ३७ | | ३२३ | ० ७८ |
| | ३१४ | ० ७४ | | ३२४ | ० ९० |
| चक नं. ९०८ | ३१५ | ० ४६ | | ३२५ | ० ८७ |
| | २९७ | ० ४३ | | ३२६ | ० ८२ |
| | २९८ | ० ३८ | चक नं. ९१५ | ३२७ | ० ८२ |
| | २९९/२ | ० १३ | | ३२८ | ० ७३ |
| | ३०० | ० ३१ | | ३२९ | ० ६३ |
| | ३०१ | ० १९ | | ३३० | ० ६४ |
| | ३०२ | ० २८ | | ३३१ | ० ६४ |
| | ३०३ | ० २८ | | ३३२ | ० ६४ |
| | ३०४ | ० २५ | चक नं. ९१६ | ३३३ | १ ४८ |
| | ३०५ | १ ०३ | | ३३४ | १ ४८ |
| | ३०६ | ० ३९ | | ३३५ | १ ४४ |
| चक नं. ९०९ | ३०७ | ० ३४ | चक नं. ९१७ | २३२ | ० ८५ |
| | ३०८ | ० ११ | | २३७/१ | १ ३६ |
| | ३०९ | ० १८ | | २३७/२ | १ ३६ |
| | ३१४ | ० ३० | | २३८ | २ ४२ |
| | ३१५ | ० १८ | चक नं. ९१८ | २४१ | २ ७३ |
| | ३४७ | ० ९२ | | २४४ | १ ७७ |
| | ३४८ | ० १८ | | २४५ | ० ५८ |
| | ३१८ | २ ३२ | चक नं. ९१९ | २३५ | १ १९ |
| | ३१९ | १ ३४ | | २३६ | २ ३७ |
| | ३२० | १ ८२ | | २३७/१ | १ ३६ |
| | ३४५ | ० ५० | | २३७/२ | १ ३६ |
| चक नं. ९१० | ३२१ | ३ २६ | चक नं. ९२० | २३२ | ० ४२ |
| | ३४२ | २ २७ | | २३३/१ | ० ६४ |
| चक नं. ९१२ | ३४२ | २ २७ | | २३३/२ | ० ४२ |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|-------|----------------|--------------|-------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. | (१) | (२) | (३) हे. आर. |
| | २३४/१ | ० ७४ | चक नं. ८३० | ८६/१ | १ ४८ |
| | २३४/२ | ० ८६ | | ८६/२ | १ ४८ |
| | २३५ | १ १९ | | ९५ | १ ४८ |
| | २३७/१ | ० ९७ | चक नं. ८६० | ४४ | ५ ६३ |
| | | | चक नं. ८६१ | ३९ | ४ ७७ |
| एकूण . . | ४६४ | ४४८ ८६ | | ४४ | १ ४१ |
| | | | चक नं. ८६२ | २/१ | ० ४७ |
| | | | | २/२ | ० ६० |
| | | | | ३ | ० २२ |
| | | | | ४ | १ २३ |
| | | | | ३८ | ३ १३ |
| चक नं. ८२० | ६९/१ | ० ८८ | चक नं. ९०४ | २३८/१ | ० ४६ |
| | ६९/२ | १ २० | | २३८/२ | ० ४६ |
| | ६९/३ | १ २० | | २३८/३ | ० ४६ |
| | ७० | ० ३८ | | २३८/४ | ० ४६ |
| | ७१ | ० ५२ | | | |
| | ७२ | ० ५६ | चक नं. ९०५ | २३६ | ० ३५ |
| | ७३/१ | ० ३८ | | २३७ | १ ४३ |
| | ७३/२ | ० ३० | चक नं. ९११ | २२५ | ० ८७ |
| | ७३/३ | ० ४२ | | २२६ | ३ ०७ |
| चक नं. ८२२ | ७३/१ | १ ७३ | | २३५ | १ ५२ |
| | ७३/२ | १ ३३ | | | |
| | ७३/३ | १ ९१ | एकूण . . | ५१ | ६३ ६० |
| चक नं. ८२३ | ७३/१ | १ ७३ | | | |
| | ७३/२ | १ ३३ | | | |
| | ७३/३ | १ ९१ | | | |
| चक नं. ८२४ | ७४ | १ ८६ | | | |
| | ७५ | ० ५५ | | | |
| | ७६ | १ १० | चक नं. ८२५ | ४८ | ० ४६ |
| | ७७ | ० ५४ | | ४९ | ० ३७ |
| | ७८ | १ ११ | | ५०/१ | ४ १५ |
| | ७९ | १ १२ | | ५०/२ | ० ६७ |
| चक नं. ८२८ | ८० | १ १२ | | | |
| | ८१ | १ १२ | एकूण . . | ४ | ५ ६६ |
| | ८२ | १ १२ | | | |
| | ८३ | ० ७१ | | | |
| | ८४ | ० ७९ | चक नं. ८३६ | १७८ | १ ०१ |
| | ८५ | ० ४० | | १७९ | ० ७७ |
| चक नं. ८२९ | ८६/१ | १ ९७ | | १८० | ० ४८ |
| | ८६/२ | १ ९७ | | | |
| | ९४ | ० ३७ | एकूण . . | ३ | २ २६ |
| | ९५ | ० ९९ | | | |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|---------|---------|--------------|-------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | कटयार | | चक नं. ८९० | ३०२ | ० ५९ |
| चक नं. ८७६ | २८० | ० ६५ | | ३०३ | १ ३८ |
| | २८१ | ० ६३ | | ३०४ | १ २० |
| | २८२ | १ ६२ | | ३०५ | ० ७४ |
| | २८३ | ० ६७ | | ३०६ | ० ३८ |
| | २७९ | १ ८६ | | ३०७ | १ ११ |
| चक नं. ८७७ | २८३ | ० ६७ | चक नं. ८९१ | ३०८/१ | ० ८६ |
| | २८४/१ | ० ६३ | | ३०९ | ० ५८ |
| | २८४/१/अ | १ ३४ | | ३१० | ० ३७ |
| | २८४/२ | ० ८६ | | ३११ | २ ०६ |
| | २८४/३ | १ ३४ | | ३१२ | १ १० |
| | २८४/४ | १ ३४ | | ३१३ | ० ४७ |
| चक नं. ८८० | २९३ | ० २६ | | ३१४ | ० ५० |
| | २९४ | ० ६७ | चक नं. ८९४ | ३१५ | ० ५० |
| | २९५ | ० १९ | | ३१६ | ० ५० |
| | २९६ | ० १५ | | ३१७ | १ १० |
| | २९७ | ० ३९ | | ३१८ | १ ७५ |
| | २९८ | ० २० | | ३१९ | १ १८ |
| | २९९ | ० १९ | | ३२० | ० ९८ |
| | ३०० | ० ६४ | चक नं. ८९५ | ३२० | ० १८ |
| | ३०२ | ० ५१ | | ३२१ | ० ८९ |
| चक नं. ८८१ | २९५ | ० ६२ | | ३२२ | ० ८७ |
| | २९६ | ० ४५ | | ३२३ | ० ८७ |
| | २९७ | ० ७८ | | ३२४ | ० ८७ |
| | २९८ | ० ३२ | | ३२५ | ० ८६ |
| | २९९ | ० २७ | चक नं. ८९६ | ३०४ | ० ०६ |
| | ३०० | १ ०३ | | ३२६ | ० ७७ |
| | ३०१ | ० २७ | | ३२७ | १ ३९ |
| चक नं. ८८९ | २९५ | ० ०३ | | ३२९ | ० ९१ |
| | २९६ | ० ०४ | चक नं. ८९७ | २९१ | ० १३ |
| | २९७ | ० २३ | | ३०३ | ० ०६ |
| | २९८ | ० १६ | | ३०४ | ० ०६ |
| | २९९ | ० १५ | | ३३० | ० ९१ |
| | ३०० | ० ५१ | | ३३१ | ० ५४ |
| | ३०१ | १ ०४ | | ३३२ | १ ३१ |
| | ३०८/१ | ० ७७ | | ३३३ | ० ७२ |
| | ३०९ | ० १९ | | ३३४ | ० ३६ |
| | ३१० | १ ४९ | | | |
| | | | एकूण | ७४ | ५२ ३० |

| गावनिहाय गोषवारा | | | |
|---------------------------------|--------------|---------------|-------------------------|
| अनु.क्र. (१) | गाव (२) | गट नं. (३) | क्षेत्र सी.सी.ए. (४) |
| | | | हे. आर |
| १ | वडद बु. | ४६४ | ४४८ ८६ |
| २ | कपिलेश्वर | ५१ | ६३ ६० |
| ३ | कौलखेड गोमसे | ४ | ५ ६६ |
| ४ | अंबिकापुर | ३ | २ २६ |
| ५ | कटयार | ७४ | ५२ ३० |
| पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र | | ५९६ | ५७२ ६८ |

अमरावती
दिनांक ७ मार्च, २०२४

वीरेंद्र रामचंद्र चौधरी,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती
अन्वेषण विभाग,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११०.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

NOTIFICATION-III

No. 658-TB-1-GP-Noti.-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati hereby, delineate the area of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahasil Offices, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places ;

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari , Executive Engineer, Irrigation Project And Water Resources Investigation Division, Amravati also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such

land and the system of supply of water through Water User Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005 ;

Any person affected by this notification or part thereof, may, within thirty days from the date of publication of this notification in the *Maharashtra Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati.

SCHEDULE**Name of Project :** Ghungashi Barriage Project.

Name & Address WUA (Existing/Proposed) :
Proposed W.U.A. No.9 Wadad Bk, Tal.-Akola,
Dist.-Akola.

Total Area of WUA No.9 : 572.68 H. A. (CCA)

| Direct Outlet (1) | Gut No. (2) | Area (3) H. A. |
|----------------------|----------------|----------------------|
| | | Wadad BK. |
| Chak No. 812 | 163/1 | 1 56 |
| | 163/2 | 0 74 |
| | 163/3 | 0 74 |
| | 164/1 | 2 56 |
| | 164/2 | 0 74 |
| Chak No. 813 | 165 | 0 70 |
| | 166/1 | 0 33 |
| | 166/2 | 0 22 |
| | 167 | 0 74 |
| | 168 | 1 84 |
| Chak No. 814 | 169 | 0 74 |
| | 170 | 0 74 |
| | 171 | 0 91 |
| | 166/1 | 0 33 |
| | 166/2 | 0 22 |
| Chak No. 815 | 172/1 | 3 75 |
| | 174 | 0 89 |
| | 166/1 | 0 44 |
| | 166/2 | 0 30 |
| | 173/1 | 1 09 |
| | 173/2 | 1 30 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|-------|--------------|----------------|-------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 173/3 | 1 48 | | 199/2 | 0 22 |
| | 174 | 1 34 | | 202 | 0 69 |
| Chak No. 816 | 222 | 5 48 | | 203 | 0 22 |
| Chak No. 817 | 221 | 0 55 | | 204 | 0 48 |
| | 223 | 1 82 | | 205 | 0 18 |
| | 224 | 1 09 | | 206 | 0 67 |
| | 225 | 0 72 | | 207 | 0 65 |
| | 226 | 2 07 | | 208 | 0 99 |
| Chak No. 818 | 226 | 2 53 | | 212 | 0 29 |
| | 227 | 0 38 | | 214 | 0 38 |
| | 228 | 0 39 | | 217 | 0 37 |
| | 229 | 0 75 | Chak No. 832 | 186 | 0 62 |
| | 233/1 | 0 86 | | 187 | 0 45 |
| | 233/2 | 0 57 | | 191 | 0 55 |
| Chak No. 819 | 230 | 2 14 | | 192 | 0 81 |
| | 231 | 2 14 | | 211 | 1 49 |
| | 233/1 | 0 86 | | 213 | 1 49 |
| | 233/2 | 0 57 | Chak No. 833 | 183 | 4 69 |
| Chak No. 821 | 216 | 0 42 | | 184 | 1 10 |
| | 217 | 0 74 | | 185 | 0 52 |
| | 218 | 0 77 | Chak No. 834 | 175 | 2 35 |
| | 219 | 1 30 | | 176 | 0 70 |
| | 220 | 2 32 | | 179 | 1 11 |
| | 221 | 0 55 | | 180 | 1 88 |
| Chak No. 826 | 194 | 0 62 | Chak No. 835 | 177 | 0 74 |
| | 195 | 2 53 | | 178 | 1 84 |
| | 196/1 | 0 35 | | 181 | 1 84 |
| | 196/2 | 0 35 | Chak No. 837 | 182 | 1 47 |
| | 196/3 | 0 35 | | 188 | 2 86 |
| | 198 | 0 40 | | 189 | 1 53 |
| Chak No. 827 | 199/1 | 0 11 | Chak No. 838 | 194 | 2 46 |
| | 199/2 | 0 11 | | 198 | 0 40 |
| | 196/1 | 0 53 | | 199/1 | 0 78 |
| | 196/2 | 0 53 | | 199/2 | 0 79 |
| | 196/3 | 0 53 | | 203 | 0 34 |
| | 197 | 0 58 | | 204 | 0 48 |
| | 200 | 0 74 | | 205 | 0 18 |
| | 201 | 1 36 | | 208 | 0 79 |
| | 202 | 0 69 | Chak No. 839 | 184 | 0 27 |
| | 214 | 0 32 | | 185 | 0 22 |
| | 215 | 0 64 | | 186 | 0 26 |
| | 217 | 0 37 | | 187 | 0 30 |
| Chak No. 831 | 199/1 | 0 22 | | 190 | 0 94 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|-------|--------------|----------------|-------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 191 | 0 36 | | 107 | 0 73 |
| | 192 | 0 54 | | 108 | 0 60 |
| | 193 | 0 32 | | 109 | 0 98 |
| | 209 | 0 74 | Chak No. 850 | 97 | 3 01 |
| | 210 | 0 74 | | 98 | 0 56 |
| Chak No. 840 | 131 | 2 28 | | 99 | 0 53 |
| | 163/1 | 1 56 | | 100 | 1 42 |
| | 163/2 | 0 74 | Chak No. 851 | 101 | 3 01 |
| | 163/3 | 0 74 | | 102 | 1 82 |
| Chak No. 841 | 232 | 0 85 | Chak No. 852 | 254 | 1 43 |
| | 238 | 2 57 | | 256 | 0 49 |
| | 239 | 0 96 | | 257 | 0 73 |
| | 240 | 0 96 | | 258 | 0 22 |
| Chak No. 842 | 130 | 1 50 | | 259 | 0 22 |
| | 132 | 1 13 | | 260 | 1 05 |
| | 133 | 1 49 | | 264 | 0 62 |
| | 134 | 1 81 | | 265 | 0 28 |
| Chak No. 843 | 111 | 0 87 | | 266 | 1 17 |
| | 131 | 5 31 | | 254 | 1 84 |
| Chak No. 844 | 112 | 3 53 | | 255 | 2 86 |
| | 113 | 0 38 | | 256 | 1 46 |
| | 128 | 1 91 | | 267/1 | 0 19 |
| Chak No. 845 | 112 | 2 35 | | 267/2 | 0 25 |
| | 113 | 1 52 | | 267/3 | 0 18 |
| | 114 | 1 44 | | 276 | 1 57 |
| Chak No. 846 | 110 | 2 59 | | 277 | 3 33 |
| | 111 | 3 46 | | 290 | 0 73 |
| Chak No. 847 | 103 | 1 83 | Chak No. 855 | 242 | 0 71 |
| | 104 | 0 93 | | 246 | 1 63 |
| | 110 | 2 59 | | 253 | 1 11 |
| Chak No. 848 | 106 | 0 73 | | 254 | 0 61 |
| | 107 | 0 88 | | 255 | 1 22 |
| | 108 | 0 74 | | 256 | 0 24 |
| | 109 | 3 94 | Chak No. 856 | 267/1 | 0 29 |
| Chak No. 849 | 68 | 0 11 | | 267/2 | 0 38 |
| | 85/1 | 0 88 | | 267/3 | 0 28 |
| | 85/2 | 0 30 | | 268/1 | 1 09 |
| | 85/3 | 0 30 | | 268/2 | 1 10 |
| | 85/4 | 0 30 | | 272 | 2 98 |
| | 85/5 | 0 30 | Chak No. 857 | 250 | 1 25 |
| | 88 | 0 14 | | 251 | 0 95 |
| | 89 | 0 62 | | 252 | 0 84 |
| | 106 | 0 49 | | 269 | 0 84 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|-------|-------|----------------|-------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| | 270 | 0 41 | | 88 | 0 34 |
| | 271 | 1 54 | | 89 | 0 82 |
| Chak No. 858 | 247/1 | 3 76 | | 109 | 0 98 |
| | 247/2 | 1 31 | Chak No. 869 | 27 | 1 08 |
| | 248 | 0 40 | | 28 | 2 87 |
| | 249 | 0 77 | | 84 | 1 00 |
| Chak No. 859 | 244 | 1 06 | | 85/1 | 0 44 |
| | 245 | 0 58 | | 85/2 | 0 15 |
| | 246 | 2 45 | | 85/3 | 0 15 |
| Chak No. 863 | 267/1 | 0 39 | | 85/4 | 0 15 |
| | 267/2 | 0 51 | | 85/5 | 0 15 |
| | 267/3 | 0 37 | Chak No. 870 | 77 | 1 43 |
| | 273/1 | 0 74 | | 78 | 0 98 |
| | 274 | 0 79 | | 79 | 0 49 |
| | 275 | 1 57 | | 80 | 0 50 |
| Chak No. 864 | 96/1 | 1 17 | | 109 | 1 77 |
| | 96/2 | 1 56 | | 116/1 | 0 52 |
| | 96/3 | 1 56 | | 116/2 | 0 15 |
| | 96/4 | 1 35 | | 116/3 | 0 15 |
| Chak No. 865 | 21 | 4 23 | | 116/4 | 0 08 |
| | 96/1 | 0 42 | | 116/5 | 0 08 |
| | 96/2 | 0 56 | Chak No. 871 | 72 | 3 11 |
| | 96/3 | 0 56 | | 73 | 3 11 |
| | 96/4 | 0 48 | Chak No. 872 | 126 | 2 93 |
| Chak No. 866 | 23 | 1 51 | | 127 | 3 32 |
| | 90 | 0 80 | Chak No. 873 | 109 | 2 46 |
| | 91 | 0 63 | | 115 | 2 52 |
| | 92 | 0 99 | Chak No. 874 | 62/1 | 0 86 |
| | 93 | 0 42 | | 62/2 | 0 79 |
| | 94 | 0 48 | | 81 | 1 27 |
| Chak No. 867 | 24 | 1 09 | | 82 | 0 71 |
| | 25 | 0 44 | | 83 | 1 43 |
| | 26 | 0 87 | Chak No. 875 | 70 | 0 74 |
| | 84 | 1 50 | | 71 | 0 88 |
| | 87 | 0 38 | | 74 | 0 73 |
| | 88 | 0 21 | | 75 | 0 73 |
| | 89 | 0 62 | | 76 | 0 80 |
| Chak No. 868 | 85/1 | 0 88 | Chak No. 878 | 66 | 1 39 |
| | 85/2 | 0 30 | | 67 | 0 56 |
| | 85/3 | 0 30 | | 68 | 0 56 |
| | 85/4 | 0 30 | | 69/1 | 1 17 |
| | 85/5 | 0 30 | | 69/2 | 0 79 |
| | 86 | 0 94 | Chak No. 879 | 52 | 1 18 |
| | | | | 53 | 1 16 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|------|-------|----------------|------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| | 63/1 | 0 79 | | 38 | 0 77 |
| | 63/2 | 1 39 | | 39 | 0 69 |
| | 64 | 0 37 | Chak No. 888 | 32 | 1 46 |
| Chak No. 882 | 65 | 0 37 | | 33 | 0 73 |
| | 28 | 0 54 | | 34 | 1 46 |
| | 29 | 0 44 | | 36 | 0 74 |
| | 30 | 0 08 | Chak No. 892 | 39 | 0 09 |
| | 31 | 0 02 | | 41 | 0 47 |
| | 54 | 0 33 | | 42 | 0 57 |
| | 55 | 0 33 | | 43 | 1 16 |
| | 56/1 | 0 49 | | 44/1 | 0 39 |
| | 56/2 | 0 49 | | 44/2 | 0 39 |
| | 57 | 0 66 | | 45 | 0 33 |
| | 58 | 0 16 | | 46/1 | 0 48 |
| | 59 | 0 58 | | 46/2 | 0 32 |
| | 60 | 0 33 | | 46/3 | 0 32 |
| Chak No. 883 | 61 | 0 33 | | 46/4 | 0 49 |
| | 51 | 2 00 | Chak No. 893 | 47 | 0 69 |
| | 52 | 0 34 | | 48 | 0 74 |
| | 53 | 1 59 | | 49 | 0 82 |
| | 54 | 0 36 | | 50 | 1 22 |
| Chak No. 884 | 55 | 0 36 | Chak No. 898 | 16 | 0 73 |
| | 45 | 0 37 | | 17 | 0 74 |
| | 46/1 | 0 59 | | 18 | 0 46 |
| | 46/2 | 0 39 | | 19 | 0 82 |
| | 46/3 | 0 39 | | 20 | 0 38 |
| | 46/4 | 0 60 | | 22 | 1 19 |
| | 47 | 0 90 | Chak No. 899 | 11 | 0 45 |
| | 48 | 0 82 | | 12 | 1 09 |
| | 49 | 0 65 | | 13 | 0 69 |
| Chak No. 885 | 50 | 0 33 | | 14 | 0 35 |
| | 30 | 1 19 | | 15 | 0 69 |
| | 31 | 0 45 | Chak No. 900 | 261 | 1 11 |
| | 40 | 0 50 | | 262 | 1 81 |
| | 56/1 | 0 53 | | 264 | 2 32 |
| | 56/2 | 0 53 | | 265 | 1 05 |
| | 57 | 0 71 | Chak No. 901 | 284 | 0 72 |
| Chak No. 886 | 58 | 0 17 | | 286 | 0 62 |
| | 41 | 1 01 | | 287 | 0 75 |
| | 42 | 0 93 | | 288 | 0 36 |
| | 43 | 1 79 | | 289 | 0 36 |
| | 44/1 | 0 53 | | 291 | 0 73 |
| Chak No. 887 | 44/2 | 0 53 | | 292 | 0 75 |
| | 35 | 3 87 | | | |
| | 37 | 0 63 | | | |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|-------|-------|----------------|-------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 902 | 278/1 | 0 84 | | 307 | 0 34 |
| | 278/2 | 0 79 | | 308 | 0 11 |
| | 279 | 1 25 | | 309 | 0 18 |
| | 280 | 0 65 | | 314 | 0 30 |
| | 281 | 0 63 | | 315 | 0 18 |
| | 282 | 0 63 | | 347 | 0 92 |
| | 283 | 0 74 | | 348 | 0 18 |
| | 285 | 1 31 | Chak No. 909 | 318 | 2 32 |
| Chak No. 903 | 294 | 0 75 | | 319 | 1 34 |
| | 295 | 0 50 | | 320 | 1 82 |
| | 296 | 0 50 | | 345 | 0 50 |
| | 299/2 | 0 34 | Chak No. 910 | 321 | 3 26 |
| Chak No. 904 | 300 | 1 24 | Chak No. 912 | 342 | 2 27 |
| | 311 | 0 94 | | 343 | 1 71 |
| Chak No. 905 | 312 | 0 37 | | 344 | 1 71 |
| | 313 | 0 93 | Chak No. 913 | 336 | 1 88 |
| | 314 | 0 45 | | 337 | 0 62 |
| | 315 | 0 28 | | 338 | 0 62 |
| | 317 | 0 51 | | 339 | 0 61 |
| Chak No. 906 | 316 | 0 74 | | 341 | 2 08 |
| | 317 | 0 94 | Chak No. 914 | 322 | 1 17 |
| | 318 | 0 79 | | 323 | 0 78 |
| | 345 | 1 30 | | 324 | 0 90 |
| | 346/1 | 0 71 | | 325 | 0 87 |
| | 346/2 | 1 25 | | 326 | 0 82 |
| Chak No. 907 | 299/2 | 0 28 | Chak No. 915 | 327 | 0 82 |
| | 300 | 1 03 | | 328 | 0 73 |
| | 306 | 0 91 | | 329 | 0 63 |
| | 307 | 0 79 | | 330 | 0 64 |
| | 308 | 0 26 | | 331 | 0 64 |
| | 309 | 0 18 | | 332 | 0 64 |
| | 310 | 0 37 | Chak No. 916 | 333 | 1 48 |
| | 314 | 0 74 | | 334 | 1 48 |
| | 315 | 0 46 | | 335 | 1 44 |
| | 297 | 0 43 | Chak No. 917 | 232 | 0 85 |
| Chak No. 908 | 298 | 0 38 | | 237/1 | 1 36 |
| | 299/2 | 0 13 | | 237/2 | 1 36 |
| | 300 | 0 31 | | 238 | 2 42 |
| | 301 | 0 19 | Chak No. 918 | 241 | 2 73 |
| | 302 | 0 28 | | 244 | 1 77 |
| | 303 | 0 28 | | 245 | 0 58 |
| | 304 | 0 25 | Chak No. 919 | 235 | 1 19 |
| | 305 | 1 03 | | 236 | 2 37 |
| | 306 | 0 39 | | 237/1 | 1 36 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|-------|--------------|----------------|-------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 920 | 237/2 | 1 36 | Chak No. 830 | 86/1 | 1 48 |
| | 232 | 0 42 | | 86/2 | 1 48 |
| | 233/1 | 0 64 | | 95 | 1 48 |
| | 233/2 | 0 42 | Chak No. 860 | 44 | 5 63 |
| | 234/1 | 0 74 | Chak No. 861 | 39 | 4 77 |
| | 234/2 | 0 86 | | 44 | 1 41 |
| | 235 | 1 19 | Chak No. 862 | 2/1 | 0 47 |
| | 237/1 | 0 97 | | 2/2 | 0 60 |
| Total .. | ----- | ----- | | 3 | 0 22 |
| | 464 | 448 86 | | 4 | 1 23 |
| Kapileshwar | | | | 38 | 3 13 |
| Chak No. 820 | 69/1 | 0 88 | Chak No. 904 | 238/1 | 0 46 |
| | 69/2 | 1 20 | | 238/2 | 0 46 |
| | 69/3 | 1 20 | | 238/3 | 0 46 |
| | 70 | 0 38 | | 238/4 | 0 46 |
| | 71 | 0 52 | Chak No. 905 | 236 | 0 35 |
| | 72 | 0 56 | | 237 | 1 43 |
| | 73/1 | 0 38 | Chak No. 911 | 225 | 0 87 |
| | 73/2 | 0 30 | | 226 | 3 07 |
| Chak No. 822 | 73/3 | 0 42 | | 235 | 1 52 |
| | 73/1 | 1 73 | Total .. | ----- | ----- |
| | 73/2 | 1 33 | | 51 | 63 60 |
| | 73/3 | 1 91 | | ----- | ----- |
| Chak No. 823 | 73/1 | 1 73 | Kaulked Gomase | | |
| | 73/2 | 1 33 | Chak No. 825 | 48 | 0 46 |
| | 73/3 | 1 91 | | 49 | 0 37 |
| | 74 | 1 86 | | 50/1 | 4 15 |
| | 75 | 0 55 | | 50/2 | 0 67 |
| | 76 | 1 10 | Total .. | ----- | ----- |
| | 77 | 0 54 | | 4 | 5 66 |
| | 78 | 1 11 | | ----- | ----- |
| | 79 | 1 12 | Aambikapur | | |
| | 80 | 1 12 | Chak No. 836 | 178 | 1 01 |
| | 81 | 1 12 | | 179 | 0 77 |
| | 82 | 1 12 | | 180 | 0 48 |
| Chak No. 829 | 83 | 0 71 | Total .. | ----- | ----- |
| | 84 | 0 79 | | 3 | 2 26 |
| | 85 | 0 40 | | ----- | ----- |
| | 86/1 | 1 97 | Katyar | | |
| | 86/2 | 1 97 | Chak No. 876 | 280 | 0 65 |
| | 94 | 0 37 | | 281 | 0 63 |
| | 95 | 0 99 | | 282 | 1 62 |
| | | | | 283 | 0 67 |
| | | | | 279 | 1 86 |

| SCHEDULE—Contd | | | SCHEDULE—Contd | | |
|----------------|---------|-------|----------------------|----------------|-------------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A.. |
| Chak No. 877 | 283 | 0 67 | Chak No. 894 | 315 | 0 50 |
| | 284/1 | 0 63 | | 316 | 0 50 |
| | 284/1/A | 1 34 | | 317 | 1 10 |
| | 284/2 | 0 86 | | 318 | 1 75 |
| | 284/3 | 1 34 | | 319 | 1 18 |
| | 284/4 | 1 34 | | 320 | 0 98 |
| Chak No. 880 | 293 | 0 26 | Chak No. 895 | 320 | 0 18 |
| | 294 | 0 67 | | 321 | 0 89 |
| | 295 | 0 19 | | 322 | 0 87 |
| | 296 | 0 15 | | 323 | 0 87 |
| | 297 | 0 39 | | 324 | 0 87 |
| | 298 | 0 20 | | 325 | 0 86 |
| | 299 | 0 19 | Chak No. 896 | 304 | 0 06 |
| | 300 | 0 64 | | 326 | 0 77 |
| | 302 | 0 51 | | 327 | 1 39 |
| Chak No. 881 | 295 | 0 62 | | 329 | 0 91 |
| | 296 | 0 45 | Chak No. 897 | 291 | 0 13 |
| | 297 | 0 78 | | 303 | 0 06 |
| | 298 | 0 32 | | 304 | 0 06 |
| | 299 | 0 27 | | 330 | 0 91 |
| | 300 | 1 03 | | 331 | 0 54 |
| | 301 | 0 27 | | 332 | 1 31 |
| Chak No. 889 | 295 | 0 03 | | 333 | 0 72 |
| | 296 | 0 04 | | 334 | 0 36 |
| | 297 | 0 23 | Total .. | 74 | 52 30 |
| | 298 | 0 16 | | | |
| | 299 | 0 15 | VILAGEWISE ABSTRACT | | |
| | 300 | 0 51 | Sr. | Village | Gut No. |
| | 301 | 1 04 | (1) | (2) | (3) |
| | 308/1 | 0 77 | | | Area C.C.C. |
| | 309 | 0 19 | | | (4) |
| | 310 | 1 49 | | | H. A. |
| Chak No. 890 | 302 | 0 59 | 1 | Wadad Bk | 464 |
| | 303 | 1 38 | 2 | Kaileshwar | 51 |
| | 304 | 1 20 | 3 | Kaulked Gomase | 4 |
| | 305 | 0 74 | 4 | Aamikapur | 3 |
| | 306 | 0 38 | 5 | Katyar | 74 |
| | 307 | 1 11 | Total Area of WUA .. | 596 | 572 68 |
| Chak No. 891 | 308/1 | 0 86 | | | |
| | 309 | 0 58 | | | |
| | 310 | 0 37 | | | |
| | 311 | 2 06 | | | |
| | 312 | 1 10 | | | |
| | 313 | 0 47 | | | |
| | 314 | 0 50 | | | |

Amravati :
Dated the 7th March, 2024.

VIRENDRA RAMCHANDRA
CHAUDHARI,
Executive Engineer,
Irrigation Project And
Water Resources,
Investigation Division,
Amravati.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १११.

अनुसूची—चालू

| कार्यकारी अभियंता, यांजकडून | (१) | (२) | (३) |
|--|--|--|--|
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.— | चक नं. ९२२ | ४७/१ ४७/२ ४८/१ ४८/२ | हे. आर १ ९३ १ ९३ ० ८० ० ८१ |
| अधिसूचना-३ | | | |
| क्रमांक ६५८-तांशा-घुंगशी प्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.— | चक नं. ९२३ | ४३ ४४ ४५ | ० ९८ ३ ९४ ० ८४ |
| ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ व नियम ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे ; | चक नं. ९२४ चक नं. ९२५ चक नं. ९२६ | ४६ ५३ ४९ ५१ ५२ ५७ ५४ ५५ ५६ | ५ ५६ ० ५६ ० ५१ ० ७४ ० ७४ १ २२ ० ५५ ० ३७ ५ ०६ |
| त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल. | चक नं. ९२७ चक नं. ९२८ | ५८/१ ५८/२ ६० ६१ ६२ ६३ ६४ | १ ९३ १ ९३ १ २३ १ २६ ० ६६ ० ४५ ० १३ |
| या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल. | चक नं. ९२९ | ६५ ६३ ६४ ६६ ६७ | १ १९ ० ४४ १ ०७ ० ०० ० ६३ |
| अनुसूची | | | |
| प्रकल्पाचे नाव—घुंगशी बॅरेज प्रकल्प | | | |
| पाणी वापर संस्था क्र. १०, एकूण क्षेत्र—५०८ ७५ हे. आर (सी. सी. ए.) | | ६८/१ ६८/२ १०८ | ० ४८ ० ८९ ० ९३ |
| पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :—प्रस्तावित पाणी वापर संस्था क्र. १०, कपिलेश्वर, तालुका अकोला, जिल्हा अकोला. | चक नं. ९३० | १०९ ११० | १ ०४ ० ७४ |
| विमोचक | अधिसूचित क्षेत्र | ११६/१ | १ ११ |
| | | चक नं. ९३१ | |
| | गट नंबर | ६८/१ ६८/२ ६९/१ ६९/२ ६९/३ | ० ६० १ १२ ० ४१ ० ५५ ० ५५ |
| (१) | (२) | | हे. आर कपिलेश्वर |
| चक नं. ९२१ | ४९ ५० ५९ | ० ४२ १ ११ २ ७० | २ ५४ १ ०४ ० ७८ |
| | | चक नं. ९३२ | |
| | | १०२ १०३ | १ ०४ ० ७८ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १०४ | ० २६ | | ४२/१ | १ ०६ |
| | १०५ | १ ०४ | | ४२/२ | १ ०६ |
| | १५५ | ० ४५ | चक नं. ९४२ | २/१ | २ ०२ |
| | १५६ | ० ५२ | | २/२ | २ ५३ |
| चक नं. ९३३ | १०२ | ० ४५ | | २३८/१ | ० २३ |
| | १०३ | ० ३३ | | २३८/२ | ० २३ |
| | १०४ | ० ११ | | २३८/३ | ० २३ |
| | १०५ | ० ४५ | | २३८/४ | ० २३ |
| | १०६ | १ २५ | चक नं. ९४३ | ३ | ० ४१ |
| | १०७ | ० ७४ | | ४ | १ ०७ |
| | १०८ | ० ९३ | | ५ | १ ०८ |
| | १५५ | ० १९ | | १० | १ ३० |
| | १५६ | ० २२ | चक नं. ९४४ | १ | ० ८८ |
| चक नं. ९३४ | १४६ | १ ३० | | ५ | ० ९६ |
| | १४७ | १ ४८ | | ६ | २ ४४ |
| | १५१ | ० ८५ | | १० | १ ४० |
| | १५३ | ० ५८ | | २४० | ० ११ |
| | १५४ | ० ६१ | चक नं. ९४५ | ४ | ० ४६ |
| चक नं. ९३५ | ९५ | १ २३ | | ३७ | १ १० |
| | ९६ | ० ६५ | | ३८ | २ १९ |
| | ९७ | ० ७४ | | ४१ | ० ८९ |
| | ९८ | ० ५६ | चक नं. ९४६ | ७ | ० ६० |
| | ९९ | १ ११ | | १० | ० ५३ |
| चक नं. ९३६ | १३७ | ० २४ | | ११ | ३ २६ |
| | १३८ | ० ४३ | चक नं. ९४७ | ८ | ० ५८ |
| | १५१ | ० ९१ | | १२ | ० ७७ |
| | १५२ | १ ०६ | | १३ | ० ७७ |
| | १५९ | ० ११ | | १४ | ० ८४ |
| | १६० | ० ९३ | | १६ | १ ३३ |
| | १६१ | ० ९४ | चक नं. ९४८ | ९ | २ ४७ |
| चक नं. ९३८ | ९४ | ० ७३ | चक नं. ९४९ | १४ | ० ०७ |
| चक नं. ९३९ | १५७ | २ ०९ | | १५ | ० ८४ |
| | १५८ | ० ७० | | १६ | २ २२ |
| | १५९ | १ २९ | | २० | ० १६ |
| | १६० | ० ९३ | चक नं. ९५० | १२ | ० २६ |
| चक नं. ९४० | ९५ | १ ४८ | | १३ | ० २६ |
| | १०० | १ ११ | | १६ | १ ७७ |
| | १०१ | २ २८ | | २० | ० ०६ |
| चक नं. ९४१ | ३९ | ० ३३ | | ३३/१ | ० २१ |
| | ४०/१ | ० ७४ | | ३३/२ | ० १८ |
| | ४०/२ | ० ७४ | | ३४ | १ १८ |
| | ४१ | ० ६४ | | ३५ | १ ११ |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | ३६ | ० ७४ | | ११४ | १ ४९ |
| | ४१ | ० १४ | | १२३ | १ ३४ |
| चक नं. ९५१ | १ | ० ०७ | चक नं. ९५८ | ३० | ० ५० |
| | २२० | ० २० | | ३१ | ० ५४ |
| | २३० | ० ३७ | | ३२ | ० ५४ |
| | २३१ | ० ०४ | | ३३/१ | १ ६६ |
| | २३८/१ | ० १९ | | ३३/२ | १ ४३ |
| | २३८/२ | ० १९ | | ३४ | ० ७३ |
| | २३८/३ | ० १९ | चक नं. ९५९ | १२२ | ० ३२ |
| | २३८/४ | ० १९ | | १२४ | २ ९० |
| | २४० | १ ९० | | १२५/१ | ० ७२ |
| चक नं. ९५२ | २३१ | ० ०४ | | १२५/२ | ० ७२ |
| | २३२ | ० ३२ | | १४४ | ० ३० |
| | २३३ | ० ७४ | चक नं. ९६० | १२३ | ० ०६ |
| | २३४ | १ ३५ | | १२४ | १ ९३ |
| | २३६ | १ ४५ | | १२५/१ | ० ४८ |
| चक नं. ९५३ | २२१ | ० ७८ | | १२५/२ | ० ४८ |
| | २२२ | १ ५२ | | १२७/१ | ० २३ |
| | २२७ | ० ६५ | | १२७/२ | ० ३७ |
| | २२८ | ० १८ | | १२७/३ | ० २८ |
| | २२९ | ० ३७ | | १२७/४ | ० १९ |
| | २३० | ० ९६ | | १२८ | ० २२ |
| | २३१ | ० ६५ | | १२८/१ | ० २३ |
| | २३२ | ० ३६ | | १२८/२ | ० २२ |
| चक नं. ९५४ | २२१ | ० ४८ | | १२८/४ | ० २० |
| | २२२ | ० ७० | चक नं. ९६१ | २७ | ३ ७८ |
| | २२३ | ० ९६ | | २८ | १ १६ |
| | २२४ | १ ०३ | चक नं. ९६२ | १६ | १ ६० |
| | २२७ | १ ०८ | | २० | १ ५५ |
| | २२८ | ० ९३ | | २६ | ० १३ |
| चक नं. ९५५ | १११ | ० ७४ | | २७ | २ ०४ |
| | ११२ | १ ४९ | | ३३/१ | ० ११ |
| | ११५ | १ ५० | | ३३/२ | ० ०९ |
| | ११७ | ० ७४ | चक नं. ९६३ | १७ | १ ०२ |
| चक नं. ९५६ | ११८ | १ ५० | | १८ | १ ०२ |
| | ११९ | ० ७४ | | १९ | ० ३५ |
| | १२० | ० ७४ | | २१ | ० ५९ |
| | १२१ | ० ३८ | चक नं. ९६४ | १२७/१ | ० २८ |
| | १२२ | १ ३९ | | १२७/२ | ० ४४ |
| चक नं. ९५७ | २९ | १ ०६ | | १२७/३ | ० ३३ |
| | ३० | १ २१ | | १२७/४ | ० २२ |
| | ११३ | १ १० | | १४४ | २ ६९ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. ९६५ | १२८ | ० ६२ | | १९३/१ | ० ८१ |
| | १२८/१ | ० ६४ | | १९३/२ | ० ८१ |
| | १२८/२ | ० ६१ | | १९३/३ | ० ७१ |
| | १२८/४ | ० ५५ | | १९३/४ | ० ७१ |
| | १२९ | १ ९१ | | २१२ | १ ५६ |
| चक नं. ९६६ | १३० | १ ९० | चक नं. ९७२ | १९४ | १ २६ |
| | १२८ | ० ५६ | | १९५ | १ १८ |
| | १२८/१ | ० ५७ | | १९६/१ | ० ६५ |
| | १२८/२ | ० ५५ | | १९६/२ | ० ६० |
| | १२८/४ | ० ४९ | | १९६/३ | ० ६० |
| | १८५/१ | ० ०३ | चक नं. ९७३ | १८५/१ | ० ११ |
| | १८५/२ | ० ०३ | | १८५/२ | ० ११ |
| | १८५/३ | ० ०३ | | १८५/३ | ० ११ |
| | १८५/४ | ० ०३ | | १८५/४ | ० ११ |
| | १८६ | १ ३४ | | १९४ | १ १३ |
| | १८७ | ० ४७ | | १९५ | १ २६ |
| | १८८ | ० ९९ | | १९६/१ | ० ८२ |
| | १८९ | ० ४५ | | १९६/२ | ० ७४ |
| | १२७/१ | ० ४२ | | १९६/३ | ० ७४ |
| | १२७/२ | ० ६७ | चक नं. ९७४ | १८५/१ | ० १६ |
| चक नं. ९६७ | १२७/३ | ० ५० | | १८५/२ | ० १६ |
| | १२७/४ | ० ३४ | | १८५/३ | ० १६ |
| | १२८ | ० ७८ | | १८५/४ | ० १६ |
| | १२८/१ | ० ८० | | १८९ | ० ६१ |
| | १२८/२ | ० ७७ | | १९० | ० २१ |
| | १२८/४ | ० ६९ | | १९२ | ० ७० |
| | १९० | ० ०८ | | १९३/१ | ० ५९ |
| | २५ | १ ४५ | | १९३/२ | ० ५९ |
| | २६ | ३ ९६ | | १९३/३ | ० ५१ |
| | २२ | १ ०० | | १९३/४ | ० ५२ |
| चक नं. ९६९ | २३ | १ ०० | चक नं. ९७५ | १९३/१ | ० ०७ |
| | २४ | ० ९५ | | १९३/२ | ० ०७ |
| | २५ | २ १८ | | १९३/३ | ० ०६ |
| | १९० | ० ०८ | | १९३/४ | ० ०६ |
| | १९१ | ० २१ | | १९८/१ | १ ०५ |
| चक नं. ९७० | १९१ | १ ३७ | | १९८/२ | १ ०५ |
| | २१३/१ | १ ४२ | | २११ | ३ ५१ |
| | २१३/२ | १ ४२ | चक नं. ९७६ | २०१/१ | १ २३ |
| | २१३/३ | १ ३७ | | २०१/२ | १ २३ |
| | २१४ | ० १० | | २०२/१ | १ २३ |
| चक नं. ९७१ | १९१ | ० ३२ | चक नं. ९७७ | १९४ | ० ०८ |
| | १९२ | ० ५८ | | १९५ | ० ०८ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १९६/१ | ० १६ | | १४१ | ० ८० |
| | १९६/२ | ० १५ | | १४८ | १ १९ |
| | १९६/३ | ० १५ | चक नं. ९९६ | १३५ | २ ५७ |
| | १९७ | १ ०९ | | १३६ | १ १४ |
| | १९८/१ | ० ५७ | | १४० | १ २४ |
| | १९८/२ | ० ५७ | चक नं. ९९७ | १६९/१ | ० ३६ |
| | १९९ | १ ०७ | | १६९/२ | ० २६ |
| | २०० | १ ०७ | | १६९/३ | ० २६ |
| चक नं. ९७८ | २१५ | १ ५३ | | १७०/१ | ० ६७ |
| | २१६ | १ ८८ | | १७०/२ | १ ३२ |
| | २१८ | १ ४२ | | १७१ | ० ७४ |
| | २१९ | १ ४४ | | १७२/१ | ० ७४ |
| चक नं. ९७९ | २१०/१ | ० २२ | | १७२/२ | ० ७४ |
| | २१०/२ | ० २२ | | १७३ | १ ०० |
| | २११ | २ ३४ | | १७४ | ० २२ |
| | २१२ | ० ०९ | चक नं. ९९८ | १३४ | १ ११ |
| | २१४ | १ ८८ | | १६४ | ४ २५ |
| | २१७ | ० ३७ | चक नं. ९९९ | १६५ | १ ०५ |
| चक नं. ९८० | २१०/१ | १ ३७ | | १६६ | १ ०१ |
| | २१०/२ | १ ३६ | | १६७ | १ १९ |
| | २१७ | १ ०५ | | १६८ | ० ६७ |
| चक नं. ९८१ | २०४ | ० १० | | १६९/१ | ० ६७ |
| | २०५/१ | ० ५६ | | १६९/२ | ० ४८ |
| | २०५/२ | ० ५६ | | १६९/३ | ० ४८ |
| | २०६ | १ ४५ | चक नं. १००२ | १६३/१ | १ ०६ |
| | २०७ | ० ६३ | | १६३/२ | १ ०६ |
| | २०८ | १ ६३ | | १६३/३ | १ ०६ |
| | २०९ | ० ६३ | | १६३/४ | १ ०६ |
| चक नं. ९९२ | ११६/१ | ० ०२ | चक नं. १००३ | १६२/१ | १ ७१ |
| | १२२ | ० ०४ | | १६३/१ | ० ५७ |
| | १४५ | १ ७४ | | १६३/२ | ० ५७ |
| | १४६ | ० ७० | | १६३/३ | ० ५७ |
| | १४७ | ० ९४ | | १६३/४ | ० ५७ |
| चक नं. ९९३ | १४१ | ० ८० | चक नं. १००४ | १७९ | ० १५ |
| | १४३ | ५ ०२ | | १८० | १ ०४ |
| चक नं. ९९४ | १३८ | ० ६१ | | १८१ | १ ०४ |
| | १३९ | १ ४२ | | १८२ | ० ४८ |
| | १४१ | १ ०७ | | १८३ | ० ४२ |
| | १४९ | ० ७३ | | १८४ | ० ५२ |
| | १५० | १ ०९ | | १८६ | ० ७८ |
| चक नं. ९९५ | १३३ | १ ३१ | चक नं. १००५ | १७४ | ० ६७ |
| | १३५ | १ ८६ | | १७५ | ० ९७ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------------------|--------|--------------|------------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १७६/१ | ० ५४ | | गाव-एकलारा | |
| | १७६/२ | ० ५४ | चक नं. ९८२ | १९ | ० ६९ |
| | १७७ | ० ९६ | | २० | ० ७४ |
| | १७८/१ | ० ४५ | | २१ | २ २३ |
| | १७८/२ | १ ०५ | | २२ | ० ९३ |
| चक नं. १००६ | १७८/३ | ० ४५ | चक नं. ९८३ | २७ | १ २४ |
| | १७७ | ० ०७ | | २८ | ३ ५९ |
| | १७८/१ | ० २२ | चक नं. ९८४ | २४ | ० ९२ |
| | १७८/२ | ० ५३ | | २५ | २ २९ |
| | १७८/३ | ० २२ | | २६ | २ ३५ |
| | १७९ | ० ३१ | | ३० | ० १३ |
| | १८५/१ | ० ५६ | चक नं. ९८५ | २२ | १ ६५ |
| | १८५/२ | ० ५६ | | २३ | २ ३१ |
| | १८५/३ | ० ५७ | | २४ | ० ९२ |
| चक नं. १००७ | १८५/४ | ० ५६ | | २५ | ० १३ |
| | १७३ | १ ०७ | | ३२ | १ १६ |
| | १७४ | १ ११ | चक नं. ९८६ | १८ | ३ १८ |
| | १७५ | १ ०१ | | १९ | २ ४२ |
| | १७६/१ | ० ३२ | चक नं. ९८७ | १४ | ० १५ |
| | १७६/२ | ० ३२ | | १५ | ० ६० |
| | १७७ | ० ३७ | | १६ | २ ९६ |
| | १७८/१ | ० ०७ | | १७ | ० २६ |
| | १७८/२ | ० १८ | चक नं. ९८८ | १४ | ० ४५ |
| चक नं. १००९ | १७८/३ | ० ०७ | | १५ | ० ६० |
| | १८५/१ | ० ५६ | | १६ | २ ४२ |
| | १८५/२ | ० ५६ | | १७ | ० २६ |
| | १८५/३ | ० ५७ | चक नं. ९८९ | ३ | ० ८३ |
| | १८५/४ | ० ५६ | | ४ | १ २५ |
| एकूण . . | ४०९ | ३५४ ६६ | | ५ | १ ७७ |
| | | | | ६ | ० २६ |
| | गाव-कौलकेड गोमसे | | चक नं. ९९० | १ | १ १९ |
| चक नं. ९३७ | ३७ | २ ११ | | २ | १ ३२ |
| | ३८ | १ ०५ | | ३ | ० ८३ |
| | ३९ | १ ०५ | चक नं. ९९१ | १३१ | २ ४६ |
| चक नं. ९३८ | ३६/१ | १ २४ | | १३२ | १ ४९ |
| | ३६/२ | ० ६७ | | १४२ | १ ९१ |
| | ३६/३ | १ २७ | चक नं. १००० | ४९ | ० २९ |
| एकूण . . | ६ | ७ ३९ | | ५० | ० ७४ |
| | | | | ५१ | १ ४९ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|--------|--------------|-----|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | ५३ | १ ५१ | | ३९ | ० ०७ |
| | ५४ | ० ७१ | | १०३ | १ ४९ |
| | ८९ | ० ३५ | | १०४ | १ ११ |
| | ९० | ० ४९ | | १०६ | ० ६८ |
| | ९१ | ० ५४ | चक नं. १०१६ | ९९ | ० ८३ |
| | ९२ | ० १७ | | १०७ | ० ५८ |
| चक नं. १००१ | ५२ | २ ८९ | | १०८ | १ ३२ |
| | ५५ | २ ६० | | १०९ | ० ५८ |
| | ५६ | ० २१ | | ११३ | १ ०५ |
| | ५७ | ० ३७ | चक नं. १०१७ | १०० | १ १८ |
| | ५८ | ० १९ | | १०१ | १ १९ |
| चक नं. १००२ | ५९ | ० ०८ | | १०२ | १ ९८ |
| | ६० | १ ११ | चक नं. १०१८ | ९८ | १ ६८ |
| चक नं. १००८ | २९ | १ ०५ | | ९९ | ० ३६ |
| | ४० | २ ४१ | | १०८ | ० ७१ |
| चक नं. १००९ | २९ | १ ४७ | | ११४ | १ ३९ |
| | ४० | ० २७ | चक नं. १०१९ | ३७ | ३ ९६ |
| चक नं. १०१० | २४ | ० ११ | | ४५ | ० ०५ |
| | २६ | ० १३ | | ४६ | ० ०९ |
| | २७ | ० ०७ | | ९७ | ० ९४ |
| | २९ | १ ४७ | चक नं. १०२० | ३७ | ३ ९६ |
| | ३० | २ ९४ | | ३८ | १ ४३ |
| चक नं. १०११ | ३९ | ४ ६३ | | ४३ | ० १४ |
| चक नं. १०१२ | २४ | ० ०७ | चक नं. १०२१ | ३९ | ० १३ |
| | ३१ | १ ९६ | | ४० | २ ५२ |
| | ३२ | ० ६३ | | ४२ | २ ४० |
| | ३४ | १ १९ | चक नं. १०२२ | ४१ | ५ ९८ |
| | ३५ | १ १५ | चक नं. १०२३ | ४१ | १ ०६ |
| | १०५ | १ ११ | | ४७ | १ ९४ |
| चक नं. १०१३ | ३५ | १ ४४ | | ४८ | १ ४९ |
| | ३६ | १ २५ | | ४९ | १ ०९ |
| | ३८ | १ २८ | चक नं. १०२४ | ४३ | ० ४५ |
| | ३९ | ० ५३ | | ४४ | २ ९८ |
| चक नं. १०१४ | ३८ | २ ८५ | | ४५ | ० ७३ |
| | ३९ | १ १९ | चक नं. १०२५ | ४६ | १ ५६ |
| | ४२ | ० ५१ | | ९६ | ३ ०५ |
| | ४३ | ० ८१ | | | |
| चक नं. १०१५ | ३६ | ० ०४ | | | |
| | ३७ | १ ९८ | एकूण . . | ११४ | १४६ ७० |
| | ३८ | ० ३६ | | | |

| गावनिहाय गोषवारा | | | | SCHEDULE | | |
|---|--------------|--------|----------------------|---|-------------|----------|
| अ. क्र. | गाव | गट नं. | क्षेत्र (सी. सी. ए.) | Name of Project : Ghungshi Barriage Project. | | |
| (१) | (२) | (३) | (४) | Name & Address W.U.A. : Proposed W. U. A. No. 10 | | |
| | | | हे. आर | Kapileshwar, Tal. Akola, Dist. Akola. | | |
| | | | | Total Area of WUA : 508.75 Ha. (C. C. A.) | | |
| १ | कपिलेश्वर | ४०९ | ३५४ ६६ | Delineated Area | | |
| २ | कौलखेड गोमसे | ६ | ७ ३९ | Direct Outlet | | |
| ३ | एकलरा | ११४ | १४६ ७० | | | |
| पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . | | ५२९ | ५०८ ७५ | (1) | Gut No. (2) | Area (3) |
| | | | | | | H. A. |
| विरेन्द्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, अमरावती : पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती दिनांक ७ मार्च, २०२४. अन्वेषण विभाग, अमरावती. | | | | Chak No. 921 | 49 | 0 42 |
| | | | | | 50 | 1 11 |
| | | | | Chak No. 922 | 59 | 2 70 |
| | | | | | 47/1 | 1 93 |
| | | | | | 47/2 | 1 93 |
| | | | | | 48/1 | 0 80 |
| | | | | | 48/2 | 0 81 |
| | | | | Chak No. 923 | 43 | 0 98 |
| | | | | | 44 | 3 94 |
| | | | | | 45 | 0 84 |
| | | | | Chak No. 924 | 46 | 5 56 |
| | | | | | 53 | 0 56 |
| | | | | Chak No. 925 | 49 | 5 51 |
| | | | | | 51 | 0 74 |
| | | | | | 52 | 0 74 |
| | | | | | 57 | 1 22 |
| | | | | Chak No. 926 | 54 | 0 55 |
| | | | | | 55 | 0 37 |
| | | | | | 56 | 5 06 |
| | | | | Chak No. 927 | 58/1 | 1 93 |
| | | | | | 58/2 | 1 93 |
| | | | | Chak No. 928 | 60 | 1 23 |
| | | | | | 61 | 1 26 |
| | | | | | 62 | 0 66 |
| | | | | | 63 | 0 45 |
| | | | | | 64 | 0 13 |
| | | | | | 65 | 1 19 |
| | | | | Chak No. 929 | 63 | 0 44 |
| | | | | | 64 | 1 07 |
| | | | | | 66 | 0 00 |
| | | | | | 67 | 0 63 |
| | | | | | 68/1 | 0 48 |
| | | | | | 68/2 | 0 89 |
| | | | | | 108 | 0 93 |
| | | | | Chak No. 930 | 109 | 1 04 |
| | | | | | 110 | 0 74 |
| | | | | | 116/1 | 1 11 |
| | | | | Chak No. 931 | 68/1 | 0 60 |
| | | | | | 68/2 | 1 12 |
| | | | | | 69/1 | 0 41 |
| | | | | | 69/2 | 0 55 |
| | | | | | 69/3 | 0 55 |
| | | | | | 108 | 2 54 |
| | | | | Chak No. 932 | 102 | 1 04 |
| | | | | | 103 | 0 78 |
| | | | | | 104 | 0 26 |

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११२.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 658-TB-1-GP-Noti.-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User's Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5,6,7 and Rule 3 of the MMISF ACT, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division, Amravati, hereby, delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division and at other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division, Amravati, also hereby, declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act 2005.

Any person affected by this notification or part thereof, may, within thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Govt. *Official Gazette*, file an appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati.

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|-------|-----------------|-------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| | 105 | 1 04 | | 6 | 2 44 |
| | 155 | 0 45 | | 10 | 1 40 |
| | 156 | 0 52 | | 240 | 0 11 |
| Chak No. 933 | 102 | 0 45 | Chak No. 945 | 4 | 0 46 |
| | 103 | 0 33 | | 37 | 1 10 |
| | 104 | 0 11 | | 38 | 2 19 |
| | 105 | 0 45 | | 41 | 0 89 |
| | 106 | 1 25 | Chak No. 946 | 7 | 0 60 |
| | 107 | 0 74 | | 10 | 0 53 |
| | 108 | 0 93 | | 11 | 3 26 |
| | 155 | 0 19 | Chak No. 947 | 8 | 0 58 |
| | 156 | 0 22 | | 12 | 0 77 |
| Chak No. 934 | 146 | 1 30 | | 13 | 0 77 |
| | 147 | 1 48 | | 14 | 0 84 |
| | 151 | 0 85 | | 16 | 1 33 |
| | 153 | 0 58 | Chak No. 948 | 9 | 2 47 |
| | 154 | 0 61 | Chak No. 949 | 14 | 0 07 |
| Chak No. 935 | 95 | 1 23 | | 15 | 0 84 |
| | 96 | 0 65 | | 16 | 2 22 |
| | 97 | 0 74 | | 20 | 0 16 |
| | 98 | 0 56 | Chak No. 950 | 12 | 0 26 |
| Chak No. 936 | 99 | 1 11 | | 13 | 0 26 |
| | 137 | 0 24 | | 16 | 1 77 |
| | 138 | 0 43 | | 20 | 0 06 |
| | 151 | 0 91 | | 33/1 | 0 21 |
| | 152 | 1 06 | | 33/2 | 0 18 |
| | 159 | 0 11 | | 34 | 1 18 |
| | 160 | 0 93 | | 35 | 1 11 |
| | 161 | 0 94 | | 36 | 0 74 |
| Chak No. 938 | 94 | 0 73 | | 41 | 0 14 |
| Chak No. 939 | 157 | 2 09 | Chak No. 951 | 1 | 0 07 |
| | 158 | 0 70 | | 220 | 0 20 |
| | 159 | 1 29 | | 230 | 0 37 |
| | 160 | 0 93 | | 231 | 0 04 |
| Chak No. 940 | 95 | 1 48 | | 238/1 | 0 19 |
| | 100 | 1 11 | | 238/2 | 0 19 |
| Chak No. 941 | 101 | 2 28 | | 238/3 | 0 19 |
| | 39 | 0 33 | | 238/4 | 0 19 |
| | 40/1 | 0 74 | | 240 | 1 90 |
| | 40/2 | 0 74 | Chak No. 952 | 231 | 0 04 |
| | 41 | 0 64 | | 232 | 0 32 |
| | 42/1 | 1 06 | | 233 | 0 74 |
| | 42/2 | 1 06 | | 234 | 1 35 |
| Chak No. 942 | 2/1 | 2 02 | | 236 | 1 45 |
| | 2/2 | 2 53 | Chak No. 953 | 221 | 0 78 |
| | 238/1 | 0 23 | | 222 | 1 52 |
| | 238/2 | 0 23 | | 227 | 0 65 |
| | 238/3 | 0 23 | | 228 | 0 18 |
| | 238/4 | 0 23 | | 229 | 0 37 |
| Chak No. 943 | 3 | 0 41 | | 230 | 0 96 |
| | 4 | 1 07 | | 231 | 0 65 |
| | 5 | 1 08 | | 232 | 0 36 |
| | 10 | 1 30 | | | |
| Chak No. 944 | 1 | 0 88 | | | |
| | 5 | 0 96 | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|-------|-----------------|-------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 954 | 221 | 0 48 | Chak No. 964 | 127/1 | 0 28 |
| | 222 | 0 70 | | 127/2 | 0 44 |
| | 223 | 0 96 | | 127/3 | 0 33 |
| | 224 | 1 03 | | 127/4 | 0 22 |
| | 227 | 1 08 | | 144 | 2 69 |
| | 228 | 0 93 | Chak No. 965 | 128 | 0 62 |
| Chak No. 955 | 111 | 0 74 | | 128/1 | 0 64 |
| | 112 | 1 49 | | 128/2 | 0 61 |
| | 115 | 1 50 | | 128/4 | 0 55 |
| | 117 | 0 74 | | 129 | 1 91 |
| Chak No. 956 | 118 | 1 50 | | 130 | 1 90 |
| | 119 | 0 74 | Chak No. 966 | 128 | 0 56 |
| | 120 | 0 74 | | 128/1 | 0 57 |
| | 121 | 0 38 | | 128/2 | 0 55 |
| | 122 | 1 39 | | 128/4 | 0 49 |
| Chak No. 957 | 29 | 1 06 | | 185/1 | 0 03 |
| | 30 | 1 21 | | 185/2 | 0 03 |
| | 113 | 1 10 | | 185/3 | 0 03 |
| | 114 | 1 49 | | 185/4 | 0 03 |
| | 123 | 1 34 | Chak No. 967 | 186 | 1 34 |
| Chak No. 958 | 30 | 0 50 | | 187 | 0 47 |
| | 31 | 0 54 | | 188 | 0 99 |
| | 32 | 0 54 | | 189 | 0 45 |
| | 33/1 | 1 66 | | 127/1 | 0 42 |
| | 33/2 | 1 43 | | 127/2 | 0 67 |
| | 34 | 0 73 | | 127/3 | 0 50 |
| Chak No. 959 | 122 | 0 32 | | 127/4 | 0 34 |
| | 124 | 2 90 | | 128 | 0 78 |
| | 125/1 | 0 72 | | 128/1 | 0 80 |
| | 125/2 | 0 72 | | 128/2 | 0 77 |
| | 144 | 0 30 | | 128/4 | 0 69 |
| Chak No. 960 | 123 | 0 06 | | 190 | 0 08 |
| | 124 | 1 93 | Chak No. 968 | 25 | 1 45 |
| | 125/1 | 0 48 | | 26 | 3 96 |
| | 125/2 | 0 48 | Chak No. 969 | 22 | 1 00 |
| | 127/1 | 0 23 | | 23 | 1 00 |
| | 127/2 | 0 37 | | 24 | 0 95 |
| | 127/3 | 0 28 | | 25 | 2 18 |
| | 127/4 | 0 19 | | 190 | 0 08 |
| | 128 | 0 22 | | 191 | 0 21 |
| | 128/1 | 0 23 | Chak No. 970 | 191 | 1 37 |
| | 128/2 | 0 22 | | 213/1 | 1 42 |
| | 128/4 | 0 20 | | 213/2 | 1 42 |
| Chak No. 961 | 27 | 3 78 | | 213/3 | 1 37 |
| | 28 | 1 16 | | 214 | 0 10 |
| | 28 | 1 16 | Chak No. 971 | 191 | 0 32 |
| Chak No. 962 | 16 | 1 60 | | 192 | 0 58 |
| | 20 | 1 55 | | 193/1 | 0 81 |
| | 26 | 0 13 | | 193/2 | 0 81 |
| | 27 | 2 04 | | 193/3 | 0 71 |
| | 33/1 | 0 11 | | 193/4 | 0 71 |
| | 33/2 | 0 09 | | 212 | 1 56 |
| Chak No. 963 | 17 | 1 02 | | | |
| | 18 | 1 02 | | | |
| | 19 | 0 35 | | | |
| | 21 | 0 59 | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|-------|-----------------|-------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 972 | 194 | 1 26 | Chak No. 980 | 210/1 | 1 37 |
| | 195 | 1 18 | | 210/2 | 1 36 |
| | 196/1 | 0 65 | | 217 | 1 05 |
| | 196/2 | 0 60 | Chak No. 981 | 204 | 0 10 |
| | 196/3 | 0 60 | | 205/1 | 0 56 |
| Chak No. 973 | 185/1 | 0 11 | | 205/2 | 0 56 |
| | 185/2 | 0 11 | | 206 | 1 45 |
| | 185/3 | 0 11 | | 207 | 0 63 |
| | 185/4 | 0 11 | | 208 | 1 63 |
| | 194 | 1 13 | | 209 | 0 63 |
| Chak No. 974 | 195 | 1 26 | Chak No. 992 | 116/1 | 0 02 |
| | 196/1 | 0 82 | | 122 | 0 04 |
| | 196/2 | 0 74 | | 145 | 1 74 |
| | 196/3 | 0 74 | | 146 | 0 70 |
| | 185/1 | 0 16 | | 147 | 0 94 |
| | 185/2 | 0 16 | Chak No. 993 | 141 | 0 80 |
| | 185/3 | 0 16 | | 143 | 5 02 |
| | 185/4 | 0 16 | | 138 | 0 61 |
| | 189 | 0 61 | Chak No. 994 | 139 | 1 42 |
| | 190 | 0 21 | | 141 | 1 07 |
| | 192 | 0 70 | | 149 | 0 73 |
| | 193/1 | 0 59 | | 150 | 1 09 |
| | 193/2 | 0 59 | Chak No. 995 | 133 | 1 31 |
| | 193/3 | 0 51 | | 135 | 1 86 |
| | 193/4 | 0 52 | | 141 | 0 80 |
| | 193/1 | 0 07 | | 148 | 1 19 |
| Chak No. 975 | 193/2 | 0 07 | Chak No. 996 | 135 | 2 57 |
| | 193/3 | 0 06 | | 136 | 1 14 |
| | 193/4 | 0 06 | | 140 | 1 24 |
| | 198/1 | 1 05 | Chak No. 997 | 169/1 | 0 36 |
| | 198/2 | 1 05 | | 169/2 | 0 26 |
| Chak No. 976 | 211 | 3 51 | | 169/3 | 0 26 |
| | 201/1 | 1 23 | | 170/1 | 0 67 |
| | 201/2 | 1 23 | | 170/2 | 1 32 |
| | 202/1 | 1 23 | | 171 | 0 74 |
| Chak No. 977 | 194 | 0 08 | | 172/1 | 0 74 |
| | 195 | 0 08 | Chak No. 998 | 172/2 | 0 74 |
| | 196/1 | 0 16 | | 173 | 1 00 |
| | 196/2 | 0 15 | | 174 | 0 22 |
| | 196/3 | 0 15 | | 134 | 1 11 |
| Chak No. 978 | 197 | 1 09 | | 164 | 4 25 |
| | 198/1 | 0 57 | Chak No. 999 | 165 | 1 05 |
| | 198/2 | 0 57 | | 166 | 1 01 |
| | 199 | 1 07 | | 167 | 1 19 |
| | 200 | 1 07 | | 168 | 0 67 |
| | 215 | 1 53 | | 169/1 | 0 67 |
| | 216 | 1 88 | Chak No. 1002 | 169/2 | 0 48 |
| | 218 | 1 42 | | 169/3 | 0 48 |
| | 219 | 1 44 | | 163/1 | 1 06 |
| | 210/1 | 0 22 | | 163/2 | 1 06 |
| Chak No. 979 | 210/2 | 0 22 | | 163/3 | 1 06 |
| | 211 | 2 34 | Chak No. 1003 | 163/4 | 1 06 |
| | 212 | 0 09 | | 162/1 | 1 71 |
| | 214 | 1 88 | | 163/1 | 0 57 |
| | 217 | 0 37 | | 163/2 | 0 57 |
| | | | | 163/3 | 0 57 |
| | | | | 163/4 | 0 57 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|------------------------|--------|-----------------|-----|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 1004 | 179 | 0 15 | Chak No. 983 | 27 | 1 24 |
| | 180 | 1 04 | | 28 | 3 59 |
| | 181 | 1 04 | Chak No. 984 | 24 | 0 92 |
| | 182 | 0 48 | | 25 | 2 29 |
| | 183 | 0 42 | | 26 | 2 35 |
| | 184 | 0 52 | | 30 | 0 13 |
| | 186 | 0 78 | Chak No. 985 | 22 | 1 65 |
| Chak No. 1005 | 174 | 0 67 | | 23 | 2 31 |
| | 175 | 0 97 | | 24 | 0 92 |
| | 176/1 | 0 54 | | 25 | 0 13 |
| | 176/2 | 0 54 | | 32 | 1 16 |
| | 177 | 0 96 | Chak No. 986 | 18 | 3 18 |
| | 178/1 | 0 45 | | 19 | 2 42 |
| | 178/2 | 1 05 | Chak No. 987 | 14 | 0 15 |
| | 178/3 | 0 45 | | 15 | 0 60 |
| Chak No. 1006 | 177 | 0 07 | | 16 | 2 96 |
| | 178/1 | 0 22 | | 17 | 0 26 |
| | 178/2 | 0 53 | Chak No. 988 | 14 | 0 45 |
| | 178/3 | 0 22 | | 15 | 0 60 |
| | 179 | 0 31 | | 16 | 2 42 |
| | 185/1 | 0 56 | | 17 | 0 26 |
| | 185/2 | 0 56 | Chak No. 989 | 3 | 0 83 |
| | 185/3 | 0 57 | | 4 | 1 25 |
| | 185/4 | 0 56 | | 5 | 1 77 |
| Chak No. 1007 | 173 | 1 07 | | 6 | 0 26 |
| | 174 | 1 11 | Chak No. 990 | 1 | 1 19 |
| | 175 | 1 01 | | 2 | 1 32 |
| | 176/1 | 0 32 | | 3 | 0 83 |
| | 176/2 | 0 32 | Chak No. 991 | 131 | 2 46 |
| | 177 | 0 37 | | 132 | 1 49 |
| | 178/1 | 0 07 | | 142 | 1 91 |
| | 178/2 | 0 18 | Chak No. 1000 | 49 | 0 29 |
| | 178/3 | 0 07 | | 50 | 0 74 |
| Chak No. 1009 | 185/1 | 0 56 | | 51 | 1 49 |
| | 185/2 | 0 56 | | 53 | 1 51 |
| | 185/3 | 0 57 | | 54 | 0 71 |
| | 185/4 | 0 56 | | 89 | 0 35 |
| | | | | 90 | 0 49 |
| Total . . | 409 | 354 66 | | 91 | 0 54 |
| | | | | 92 | 0 17 |
| | Village-Kaulked Gomase | | Chak No. 1001 | 52 | 2 89 |
| Chak No. 937 | 37 | 2 11 | | 55 | 2 60 |
| | 38 | 1 05 | | 56 | 0 21 |
| | 39 | 1 05 | | 57 | 0 37 |
| Chak No. 938 | 36/1 | 1 24 | | 58 | 0 19 |
| | 36/2 | 0 67 | Chak No. 1002 | 59 | 0 08 |
| | 36/3 | 1 27 | | 60 | 1 11 |
| | | | Chak No. 1008 | 29 | 1 05 |
| Total . . | 6 | 7 39 | | 40 | 2 41 |
| | | | Chak No. 1009 | 29 | 1 47 |
| | Village-Eklara | | | 40 | 0 27 |
| Chak No. 982 | 19 | 0 69 | Chak No. 1010 | 24 | 0 11 |
| | 20 | 0 74 | | 26 | 0 13 |
| | 21 | 2 23 | | 27 | 0 07 |
| | 22 | 0 93 | | 29 | 1 47 |
| | | | | 30 | 2 94 |

| SCHEDULE—Contd. | | | VILLAGE WISE ABSTRACT | | | |
|-----------------|-----|--------|---|----------------|---------|-------------|
| (1) | (2) | (3) | Sr. No. | Village | Gut No. | Area C.C.A. |
| | | H. A. | (1) | (2) | (3) | (4) |
| Chak No. 1011 | 39 | 4 63 | | | | |
| Chak No. 1012 | 24 | 0 07 | | | | H. A. |
| | 31 | 1 96 | 1 | Kapileshwar | 409 | 354 66 |
| | 32 | 0 63 | 2 | Kaulked Gomase | 6 | 7 39 |
| | 34 | 1 19 | 3 | Eklara | 114 | 146 70 |
| | 35 | 1 15 | | | | |
| | 105 | 1 11 | | | | |
| Chak No. 1013 | 35 | 1 44 | Total Area of WUA . . | | 529 | 508 75 |
| | 36 | 1 25 | | | | |
| | 38 | 1 28 | | | | |
| | 39 | 0 53 | | | | |
| Chak No. 1014 | 38 | 2 85 | Amravati : VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI, | | | |
| | 39 | 1 19 | Dated the 7 th March 2024. Executive Engineer, | | | |
| | 42 | 0 51 | Irrigation Project And | | | |
| | 43 | 0 81 | Water Resources, | | | |
| Chak No. 1015 | 36 | 0 04 | Irrigation Division, Amravati. | | | |
| | 37 | 1 98 | | | | |
| | 38 | 0 36 | | | | |
| | 39 | 0 07 | | | | |
| | 103 | 1 49 | | | | |
| | 104 | 1 11 | | | | |
| | 106 | 0 68 | | | | |
| Chak No. 1016 | 99 | 0 83 | | | | |
| | 107 | 0 58 | | | | |
| | 108 | 1 32 | | | | |
| | 109 | 0 58 | | | | |
| | 113 | 1 05 | | | | |
| Chak No. 1017 | 100 | 1 18 | | | | |
| | 101 | 1 19 | | | | |
| | 102 | 1 98 | | | | |
| Chak No. 1018 | 98 | 1 68 | | | | |
| | 99 | 0 36 | | | | |
| | 108 | 0 71 | | | | |
| | 114 | 1 39 | | | | |
| Chak No. 1019 | 37 | 3 96 | | | | |
| | 45 | 0 05 | | | | |
| | 46 | 0 09 | | | | |
| | 97 | 0 94 | | | | |
| Chak No. 1020 | 37 | 3 96 | | | | |
| | 38 | 1 43 | | | | |
| | 43 | 0 14 | | | | |
| Chak No. 1021 | 39 | 0 13 | | | | |
| | 40 | 2 52 | | | | |
| | 42 | 2 40 | | | | |
| Chak No. 1022 | 41 | 5 98 | | | | |
| Chak No. 1023 | 41 | 1 06 | | | | |
| | 47 | 1 94 | | | | |
| | 48 | 1 49 | | | | |
| | 49 | 1 09 | | | | |
| Chak No. 1024 | 43 | 0 45 | | | | |
| | 44 | 2 98 | | | | |
| | 45 | 0 73 | | | | |
| Chak No. 1025 | 46 | 1 56 | | | | |
| | 96 | 3 05 | | | | |
| Total . . | 114 | 146 70 | | | | |

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११३.

कार्यकारी अभियंता, यांजकडून

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.—

अधिसूचना-३

क्रमांक-६५८-तांशा-१-घुंगशी प्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ व नियम ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही, आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणी पुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाने राजपत्रात झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांचेकडे अपील दाखल करता येईल.

| अनुसूची | | | अनुसूची—चालू | | |
|---|---------|---------|--------------|--------|--------|
| सिंचन प्रकल्पाचे नाव—घुंगशी बॅरेज प्रकल्प | | | (१) | (२) | (३) |
| पाणी वापर संस्था क्र. ११, एकूण क्षेत्र—६१५ ६५ हे. आर (सी. सी. ए.) | | | | | हे. आर |
| पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता :-प्रस्तावित पाणी वापर संस्था | | | चक नं. ११५२ | १३० | ० ०४ |
| क्र. ११ कट्यार, तालुका अकोला, जिल्हा अकोला. | | | | १२२/१ | १ ३३ |
| विमोचक | | | | १२२/१अ | १ ०० |
| अधिसूचित क्षेत्र | | | | १२३ | १ ४९ |
| | | | | १२४ | १ २९ |
| | | | चक नं. ११५८ | १४४ | १ ८६ |
| (१) | गट नंबर | क्षेत्र | | १४५ | १ ९५ |
| | (२) | (३) | | १४७ | ० ९४ |
| अंबिकापूर | | | चक नं. ११५९ | १४८ | २ ३२ |
| चक नं. ११४७ | २२२ | ० ४४ | | १५० | २ ३५ |
| | २२३ | १ ७२ | चक नं. ११६१ | १५५ | ३ ४६ |
| | २२४ | ० ०७ | | १५६ | १ ८८ |
| | २२५ | ० ०३ | चक नं. ११६२ | १५२ | ० ७४ |
| | २२६ | ० ०८ | | १५३ | ० ७४ |
| | २२७ | १ ७३ | | १५४ | १ ४९ |
| चक नं. ११४८ | ११३ | १ ९६ | चक नं. ११६३ | १४३ | ० १८ |
| | ११६ | १ २० | | १४६/१ | ० ५४ |
| | ११७ | ० ३६ | | १४६/१अ | ० ५८ |
| | ११८ | ० २९ | | १४६/२ | ० ३६ |
| | ११९ | ० ३६ | | १४९ | १ ६९ |
| | १२० | ० ३५ | | १५१/१ | ० २३ |
| | १२१/१ | १ १२ | | १५१/१अ | ० ७४ |
| चक नं. ११४९ | २१९ | १ १५ | | १५१/२ | ० ९२ |
| | २२० | ० ७४ | चक नं. १२२३ | १५७ | १ २३ |
| | २२१ | ० ८६ | | १५८ | १ ५९ |
| | २२२ | ० ६१ | | १५९ | ० ७४ |
| चक नं. ११५० | १२२/१ | ० ०७ | चक नं. १२२७ | १६० | १ ८७ |
| | १२२/१अ | ० ०६ | | १६१ | १ ८७ |
| | १९४/१ | ० ५० | | १६२ | ० ९४ |
| | १९४/१अ | ० २६ | | १६३ | ० ८६ |
| | १९५ | ० ८० | चक नं. १२३० | १६४ | ० १७ |
| | १९६/१ | ० ८२ | | १६५ | ० ६७ |
| | १९६/१अ | १ ०७ | | १६६ | १ ७९ |
| चक नं. ११५१ | १२१/१ | ० ४८ | | १६७ | ० ७१ |
| | १२५ | १ ११ | | १६८ | ० ६४ |
| | १२६/१ | ० ९२ | | १६९ | ० ६० |
| | १२७/१ | ० २९ | | १७० | ० ३० |
| | १२७/१अ | ० ४३ | | १७१ | ० ९३ |
| | १२८ | ० ३१ | चक नं. १२३२ | १६४ | ० २१ |
| | १२९/१ | ० ०५ | | १६५ | ० ८१ |
| | १२९/१अ | ० १९ | | १७२ | ० ८८ |
| | १२९/२ | ० २३ | | १७३ | ० ३६ |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|--------|---------|--------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | १७४ | ० ३९ | | ९६ | १ २५ |
| | १७५ | ० ८३ | | ९७ | १ ५५ |
| | १७६ | १ ३३ | चक नं. १२२९ | ९० | १ ४० |
| | १७७ | ० ३५ | | ९१ | २ ८५ |
| | | | | ९२ | ३ २० |
| एकूण . . | ७९ | ६८ ८३ | एकूण . . | ३९ | ५२ ०४ |
| गाव-गोनापूर | | | गाव-आपातापा | | |
| चक नं. ११५३ | ९६ | ० ७२ | चक नं. ११६२ | ९० | २ ९१ |
| | ९८ | ० ६५ | चक नं. ११६४ | ८८ | २ ९१ |
| | ९९ | १ ७१ | | ८९ | १ ७९ |
| | १०० | १ ७५ | चक नं. ११६५ | ९४ | ० १४ |
| चक नं. ११५४ | १०१/१ | १ ७५ | | ९५ | ० ८९ |
| | १०१/२ | १ ८४ | | ९७ | १ ५६ |
| | १०१/३ | १ ७१ | | ९८/१ | १ ३० |
| चक नं. ११५५ | ८३ | ० २५ | | ९८/२ | ० १९ |
| | ८४ | ० २६ | | ९८/१ | ० १९ |
| | ८५/१ | ० ७८ | | ९८/१ | १ ०१ |
| | ८५/२ | ० ८१ | चक नं. ११६६ | ९९ | १ २३ |
| चक नं. ११५६ | १०२ | ४ ५५ | | १०० | ० ७९ |
| | ८६ | २ २७ | | १०१ | १ २६ |
| | ८७ | १ ५९ | | ११२ | ० १८ |
| | ८८/१ | ० ३० | | ११३/१/२ | ० १७ |
| | ८८/२ | ० ३० | चक नं. ११६७ | १०३ | ३ २१ |
| | ८८/३ | ० ३१ | चक नं. ११६८ | ७६ | ० ४९ |
| | ८९/१/२ | १ ४८ | | १०२ | ३ ०३ |
| | १०२ | १ ८६ | | १०३ | १ ९३ |
| चक नं. ११५७ | ८२ | २ ४२ | चक नं. ११६९ | १०४ | २ २९ |
| | ८३ | ० ७२ | | १०९ | १ ८२ |
| | ८४ | ० ५१ | चक नं. ११७० | २३ | ० ८४ |
| | ८५/१ | ० ८५ | | २४ | ० ८४ |
| | ८५/२ | ० ८५ | | २५ | १ ७४ |
| चक नं. ११६० | ८६ | १ ९० | | १०४ | ० ८८ |
| | ८७ | १ ७९ | चक नं. ११७१ | २६ | ० ७० |
| | ८८/१ | ० ३८ | | २७ | १ ११ |
| | ८८/२ | ० ३४ | | २९ | २ ६२ |
| | ८८/३ | ० ३६ | | १०४ | ० २८ |
| | ८९/१/२ | १ ४५ | चक नं. ११७२ | ३० | १ २६ |
| चक नं. १२२८ | ९० | ० ८५ | | ३१ | १ ३२ |
| | ९३ | २ ३५ | | ३२/१/२ | ० ७१ |
| | ९४ | ० ६५ | | ३६ | १ १४ |
| | ९५ | १ ४८ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|---------|--------------|--------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. ११७३ | २६ | ० ७० | चक नं. १२१५ | ८३/१ | १ ४७ |
| | २७ | १ ११ | | ८३/२ | ० ८४ |
| | २८ | २ ४० | | ८३/३ | ० ८४ |
| | ३१ | ० ३९ | | ८३/४ | ० ८४ |
| | ३२/१/२ | ० १३ | | ८३/५ | ० ८४ |
| चक नं. ११७४ | २३ | १ ०२ | चक नं. १२१६ | ८४ | ० ७१ |
| | २४ | १ ०३ | | ८५ | ० ८७ |
| | २५ | १ ८९ | | ८६/१ | १ ०९ |
| चक नं. ११७५ | २२/१ | २ ३४ | | ८६/२ | ० ७४ |
| | २२/२ | ० ३३ | चक नं. १२१७ | ८७/१ | २ ७१ |
| | २२/३ | १ ०१ | | ६५ | ० ६८ |
| | २२/४ | १ ३४ | | ६६ | ० ७२ |
| | १०५ | ० ५७ | | ६७/१ | ० ४० |
| | १०६ | ० १० | | ६७/२ | ० ७४ |
| | १०७ | ० ०८ | | ६८/१ | ० ९९ |
| चक नं. ११७६ | २० | ४ ६० | | ६८/२ | ० २५ |
| | २१ | १ ५३ | चक नं. १२१८ | ६९ | १ ४३ |
| चक नं. ११७७ | १९ | ४ ६३ | | ६२ | ३ १० |
| चक नं. ११७८ | २२/१ | २ ८६ | | ६३ | ० ७५ |
| | २२/२ | ० ४० | चक नं. १२१९ | ६४ | ० ७४ |
| | २२/३ | १ २३ | | ६० | ५ ३४ |
| | २२/४ | १ ६४ | चक नं. १२२० | ६० | ४ ३७ |
| चक नं. ११९७ | १८७ | ० ५४ | | ७० | ० ४५ |
| | ७२ | २ ९८ | | ७१ | १ ४९ |
| चक नं. १२१२ | ७३/१ | ० ७२ | चक नं. १२२१ | ६१ | ६ १३ |
| | ७३/२ | ० ७२ | | ५५/१ | १ ६० |
| | ७३/३ | ० ७२ | चक नं. १२२२ | ५५/२ | २ ५९ |
| | ८१ | ० ४४ | | ५६ | ० ८१ |
| | ८२ | ० ४४ | चक नं. १२२४ | ५७ | १ १७ |
| चक नं. १२१३ | ७४ | ० ५२ | | ५८ | ० ७४ |
| | ७५ | ० ८६ | | ५९ | ० ७४ |
| | ७७ | ० ७१ | चक नं. १२२५ | ५२ | ० ३८ |
| | ७८ | ० ७२ | | ५३ | ० ४२ |
| | ७९ | १ ०५ | चक नं. १२३३ | ५४ | ० ४१ |
| | ८० | १ ०५ | | ४५/१/२ | १ ०६ |
| चक नं. १२१४ | ८३/१ | १ ४७ | | ४६/१/२ | १ ३२ |
| | ८३/२ | ० ८४ | चक नं. १२३४ | ४६/३ | २ २३ |
| | ८३/३ | ० ८४ | | ४८ | ६ १९ |
| | ८३/४ | ० ८४ | चक नं. १२३५ | ४७/१ | ० ३१ |
| | ८३/५ | ० ८४ | | ४७/२ | ० १५ |
| | ९६ | १ ३७ | | ४७/३ | ० १५ |
| | | | | ४७/४ | ० ६२ |
| | | | | ४८ | १ १६ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------|---------|--------------|-----|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| चक नं. १२३६ | ४९/१ | ० ८३ | चक नं. ११८५ | १३२ | ४ ११ |
| | ४९/२ | १ ११ | चक नं. ११८६ | १ | १ ७९ |
| | ५१ | १ ७२ | | २ | १ ८० |
| | ४२ | ० २० | | ३ | १ ३४ |
| | ४७/१ | १ १४ | | ४ | ० ८४ |
| | ४७/२ | ० ५६ | चक नं. ११८७ | १३२ | ४ ११ |
| | ४७/३ | ० ५६ | चक नं. ११८८ | २० | ० ९९ |
| चक नं. १२३७ | ४७/४ | २ ३४ | | २१ | ० ९९ |
| | ४२ | १ ८३ | | ४४ | ० ९८ |
| | ४३ | ० ६५ | | ४५ | ० ७३ |
| चक नं. १२३८ | ४४ | २ ६२ | | ४६ | २ २३ |
| | ३९ | १ ७० | चक नं. ११८९ | ३७ | ० १७ |
| चक नं. १२३९ | ४१ | २ ८९ | | ३८ | ० १७ |
| | ३७ | ० ९२ | | ४२ | ० ७५ |
| | ३८ | १ १० | | ४३ | ० १४ |
| | ३९ | १ १३ | | ४६ | २ ४८ |
| चक नं. १२४० | ४० | २ ८८ | | ४७ | १ १७ |
| | ३३ | ० ८८ | चक नं. ११९० | ३१ | ० ०२ |
| | ३४ | १ ०७ | | ३२ | ० ०२ |
| | ३५ | १ ०९ | | ३३ | ० ०४ |
| चक नं. १२६८ | ३६ | २ १२ | | ३४ | ० १० |
| | ५०/१ | १ ३१ | | ३६ | ० ३४ |
| | ५०/२ | १ २७ | | ३७ | ० १७ |
| | ५०/३ | १ ३० | | ३८ | ० १७ |
| चक नं. १२७२ | ५०/४ | १ ३० | | ३९ | ० १६ |
| | ५०/१ | १ ४० | | ४० | ० ३२ |
| | ५०/२ | १ ३६ | | ४१ | ० ३२ |
| | ५०/३ | १ ३९ | | ४७ | २ ७४ |
| चक नं. १२७४ | ५०/४ | १ ३९ | | ४८ | ३ ८३ |
| | | | चक नं. ११९१ | २७ | १ ०६ |
| एकूण . . | १४६ | १९२ ३८ | | २८ | ० ७४ |
| | | | | ३५ | ० ७४ |
| | | | चक नं. ११९२ | २९ | ० ६३ |
| | | | | ३० | ० ३३ |
| | | | | ३१ | ० ५८ |
| | | | | ३२ | ० २७ |
| | | | | ३३ | ० २८ |
| | | | | ३४ | ० ४७ |
| | | | | ६२ | ० ५१ |
| | | | | ६४ | १ ४१ |
| | | | चक नं. ११९३ | ६० | ० ६८ |
| | | | | ६१ | ० ६८ |

गाव-आपोती खुर्द

| | | |
|-------------|-----|------|
| चक नं. ११७९ | १३० | ३ ६३ |
| | १३१ | १ ०५ |
| | १३२ | १ ४१ |
| चक नं. ११८० | १२६ | २ ६१ |
| | १२७ | ३ ६० |
| चक नं. ११८१ | १२६ | ५ २१ |
| चक नं. ११८२ | १२८ | ४ २९ |
| चक नं. ११८३ | १२९ | ३ ८५ |
| चक नं. ११८४ | १२९ | ३ ४१ |
| | १३२ | २ ३५ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|---------|--------------|-----|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | ६२ | १ ३१ | चक नं. १२४५ | १२५ | २ ५४ |
| | ६३ | ० ७२ | चक नं. १२४६ | ११९ | ० ९० |
| | ६४ | ० ५३ | | १२० | ४ २१ |
| | ६६ | १ ०५ | चक नं. १२४७ | ११५ | ० ६८ |
| चक नं. ११९४ | ५२ | १ ५६ | | ११६ | ० ६८ |
| | ५३ | ० १३ | | ११७ | ० ६९ |
| | ५४ | १ ९३ | | ११८ | १ ३५ |
| | ५५ | ० ९७ | चक नं. १२४८ | ४८ | २ १० |
| | ५७ | ० ०८ | | ४९ | ० ३६ |
| | ५८ | ० १८ | | ५० | ० ५९ |
| | ५९ | ० ८० | | ५२ | ० ६९ |
| चक नं. ११९५ | ४८ | ३ ९१ | चक नं. १२४९ | ७४ | १ ७१ |
| | ४९ | ० ६६ | | ७६ | २ ३१ |
| | ५० | ० ६८ | चक नं. १२५० | ११३ | १ ५० |
| | ५१ | ० २५ | | ११४ | १ १४ |
| चक नं. ११९६ | ८ | १ ३५ | | १२१ | २ ६७ |
| | ९ | १ ०५ | चक नं. १२५१ | ७७ | १ ६९ |
| चक नं. ११९७ | ५ | ० ६० | | ७८ | ० ६८ |
| | ८ | १ ३५ | | ७९ | १ ३५ |
| | ९ | ० २४ | | ८० | ० ०९ |
| चक नं. ११९८ | ८ | १ १५ | चक नं. १२५२ | ७५ | १ ७० |
| | १० | १ ४० | | ८१ | १ ३५ |
| | १२ | ० ५२ | | ८२ | ० ९१ |
| चक नं. ११९९ | ११ | १ ४० | | ८३ | १ ४० |
| | १३ | ० ८० | चक नं. १२५३ | ८४ | ० ३६ |
| | १५ | ० ५२ | | ८५ | ० ४५ |
| | १७ | ० १० | | ८६ | ० २२ |
| चक नं. १२०० | १४ | ० ९३ | | ८७ | १ १० |
| | १६ | ० २५ | | ९० | ० ४२ |
| | १८ | ० ३४ | | ९२ | ० ४२ |
| | १९ | ० ३३ | | ९३ | ० १० |
| | २२ | ० ३३ | चक नं. १२५४ | ७० | ० १३ |
| | २३ | ० ६७ | | ७१ | ० ६८ |
| | २४ | ० ३३ | | ७२ | ० ६८ |
| | २५ | ० ३३ | | ७३ | १ ४४ |
| चक नं. १२४१ | १२५ | १ ४१ | | ८८ | १ ६१ |
| | १२६ | १ ८९ | चक नं. १२५५ | ५२ | १ २१ |
| चक नं. १२४२ | १२४ | २ ५० | | ५३ | ० १७ |
| | १२५ | ० ८५ | | ५५ | ० २३ |
| चक नं. १२४३ | १२४ | ५ ०० | | ५६ | ० ६८ |
| | १२५ | ० ८५ | | ५७ | ० ०६ |
| चक नं. १२४४ | १२४ | ५ ०० | | ५८ | ० १५ |

| अनुसूची-चालू | | | अनुसूची-चालू | | |
|--------------|-----|---------|--------------|-----|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर. | | | हे. आर. |
| | ५९ | ० ५३ | चक नं. १२०६ | २२६ | १ ३३ |
| | ६६ | १ ०५ | | २२७ | १ ३२ |
| | ६७ | ० ३३ | | २२८ | ० ७४ |
| | ६९ | ० ५० | | २२९ | ० ५८ |
| चक नं. १२५६ | ६२ | ० १० | चक नं. १२०७ | २२२ | १ ३८ |
| | ६३ | ० ०८ | | २२४ | ० ७७ |
| | ६४ | ० ५३ | | २२५ | ० ७० |
| | ६५ | ० ७० | | २२६ | १ ३३ |
| | ६८ | ० ८३ | | २३३ | ० ५९ |
| | ८८ | १ ९७ | चक नं. १२०८ | २०९ | ५ ६२ |
| चक नं. १२५७ | ६४ | ० ५३ | चक नं. १२०९ | १७० | ० ८९ |
| | ६५ | ० ०७ | | १७१ | ० ८५ |
| चक नं. १२६० | ९० | ० ११ | | १७२ | ० ५६ |
| | ९१ | ० ८१ | | १७३ | १ ३८ |
| | ९४ | १ ७१ | चक नं. १२१० | १६३ | २ ८४ |
| चक नं. १२६९ | १२१ | ० ७१ | | १६४ | १ ५८ |
| | १२३ | ४ ९३ | | १६५ | ० ७६ |
| चक नं. १२७० | १२२ | ३ २७ | | १६६ | ० ७० |
| चक नं. १२७१ | १२२ | ४ २९ | | १६७ | ० २३ |
| | | | चक नं. १२११ | १६८ | ० ०८ |
| एकूण . . | १५४ | १८४ ७७ | | १६९ | २ ३९ |
| | | | | २२० | ० ३५ |
| | | | | २२१ | १ ९१ |
| | | | चक नं. १२५८ | १९७ | ० ४८ |
| चक नं. ११९६ | १ | १ ९३ | | २०१ | ० ६२ |
| चक नं. ११९८ | २४४ | ० ४९ | | २०३ | १ ४२ |
| चक नं. १२०१ | २३४ | १ २१ | | २०६ | १ ९२ |
| | २३५ | १ २१ | | २१० | ० ५२ |
| | २३६ | १ ६९ | चक नं. १२५९ | १९७ | ० १० |
| | २३८ | ० ६१ | | २०१ | ० २७ |
| चक नं. १२०२ | २३० | १ ३१ | | २०३ | ० ६१ |
| | २३१ | ० ९४ | | २०४ | १ ३३ |
| | २३२ | ० ४० | | २०५ | २ ०९ |
| | २३३ | ० ७२ | | २०६ | ० ८२ |
| चक नं. १२०३ | १९८ | ४ ३४ | | २१० | ० २२ |
| चक नं. १२०४ | २०० | २ ०८ | | २११ | ० ६० |
| | २०७ | ० २८ | चक नं. १२६० | १९४ | ० ५८ |
| | २०८ | ० ४३ | | २०२ | ० ७४ |
| | २०९ | ० ४० | | २०३ | १ २२ |
| चक नं. १२०५ | १९९ | २ ३२ | चक नं. १२६१ | १७४ | २ २१ |
| | २०७ | ० २८ | | १७५ | ० ६५ |
| | २०८ | ० ४३ | | १७६ | ० ६५ |
| | २०९ | ० ४० | | | |

| अनुसूची-चालू | | |
|--------------|-----|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. |
| | १७७ | ० ५८ |
| | १७८ | ० २४ |
| | १७९ | ० २४ |
| | २१५ | ० ४० |
| | २१६ | ० ७० |
| चक नं. १२६२ | १८१ | १ ४४ |
| | १८२ | ० ३० |
| | १८३ | ० ६० |
| | १८४ | ० ५९ |
| | १८५ | ० ५९ |
| | १८६ | ० ५२ |
| | १८७ | ० ७३ |
| चक नं. १२६३ | २१२ | १ ४८ |
| | २०९ | ० ४० |
| | २११ | १ ४१ |
| | २१३ | १ ५४ |
| | २१४ | २ ०१ |
| चक नं. १२६४ | २०९ | ० ८० |
| | २१५ | ० ६० |
| | २१७ | ० ३७ |
| | २१८ | ३ ०२ |
| चक नं. १२६५ | २१९ | ० १२ |
| | १७० | ० १७ |
| | १७१ | ० ३५ |
| | १७२ | ० ५६ |
| | १७३ | १ ३८ |
| | १७४ | २ २१ |
| चक नं. १२६६ | १७४ | २ ७६ |
| | २१७ | २ ६८ |
| चक नं. १२६७ | १७४ | ३ ८६ |
| | २१५ | ० ७० |
| | २१६ | १ ४० |
| एकूण . . | ९३ | १०२ १७ |

| अनुसूची-चालू | | |
|--------------|-------------|----------------|
| (१) | (२) | (३) हे. आर. |
| | गाव-वडद बु. | |
| चक नं. १२५७ | १९५ | २ ५३ |
| | १९६/१ | ० ८८ |
| | १९६/२ | ० ८८ |
| | १९६/३ | ० ८८ |
| एकूण . . | ४ | ५ १८ |

गावनिहाय गोषवारा

| अ. क्र. (१) | गाव (२) | गट नं. (३) | क्षेत्र (सी. सी. ए.) (४) |
|-------------------------------------|--------------|---------------|-----------------------------|
| | | | हे. आर |
| १ | अंबिकापूर | ७९ | ६८ ८३ |
| २ | गोनापूर | ३९ | ५२ ०४ |
| ३ | आपातापा | १४६ | १९२ ३८ |
| ४ | आपोती खुर्द | १५४ | १८४ ७७ |
| ५ | आपोती बु. | ९३ | १०२ १७ |
| ६ | कौलखेड गोमसे | ४ | १० २८ |
| ७ | वडद बु. | ४ | ५ १८ |
| | | | <hr/> |
| पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र . . | | | ५१९ ६५ |

विरेंद्र रामचंद्र चौधरी,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती
अन्वेषन विभाग, अमरावती.

अमरावती : दिनांक ७ मार्च, २०२४.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११४.

BY EXECUTIVE ENGINEER

MMSF ACT, 2005.—

Notification-III

No. 658-TB-1-Ghungashi Project-Noti.-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User's Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5,6,7 and Rule 3 of the MMISF ACT, 2005. I,Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division Amravati, hereby, delineate Area of operation of

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११४.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.—

Notification-III

No. 658-TB-1-Ghungashi Project-Noti.-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate Area of Operation of Water User's Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative convenience under Sections 5,6,7 and Rule 3 of the MMISF ACT, 2005. I,Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division Amravati, hereby, delineate Area of operation of following WUA's and direct that the certified copy of the

updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned *Gram Panchayat*, Tahsil Offices, Irrigation Section, Sub-Division and Division & at other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division Amravati, also hereby declare that, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and that system of supply of Water through Water User Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers Act. 2005.

Any person affected by this notification or part thereof, may within thirty days from the date of publication of this notification in the *Official Gazette*, file and appeal before Superintending Engineer Amravati Irrigation Project Circle, Amravati.

SCHEDULE

Name of Project : Ghungshi Barriage Project

Name & Address W.U.A. : Proposed W. U. A. No. 11
Aapatapa, Tal. Akola, Dist. Akola

Total Area of WUA : 615 65 (C. C. A.)

| Delineated Area | | |
|-----------------|-------------------|---------|
| Direct Outlet | Gut No. | Area in |
| (1) | (2) | (3) |
| | | H. A. |
| | Village-Ambikapur | |
| Chak No. 1147 | 222 | 0 44 |
| | 223 | 1 72 |
| | 224 | 0 07 |
| | 225 | 0 03 |
| | 226 | 0 08 |
| | 227 | 1 73 |
| Chak No. 1148 | 113 | 1 96 |
| | 116 | 1 20 |
| | 117 | 0 36 |
| | 118 | 0 29 |
| | 119 | 0 36 |
| | 120 | 0 35 |
| | 121/1 | 1 12 |
| Chak No. 1149 | 219 | 1 15 |
| | 220 | 0 74 |
| | 221 | 0 86 |
| | 222 | 0 61 |
| Chak No. 1150 | 122/1 | 0 07 |
| | 122/1A | 0 06 |
| | 194/1 | 0 50 |
| | 194/1A | 0 26 |
| | 195 | 0 80 |
| | 196/1 | 0 82 |
| | 196/1A | 1 07 |
| Chak No. 1151 | 121/1 | 0 48 |
| | 125 | 1 11 |
| | 126/1 | 0 92 |
| | 127/1 | 0 29 |
| | 127/1A | 0 43 |
| | 128 | 0 31 |

SCHEDULE—Contd.

| (1) | (2) | (3) |
|---------------|-----------------|-------|
| | | H. A. |
| | 129/1 | 0 05 |
| | 129/1A | 0 19 |
| | 129/2 | 0 23 |
| | 130 | 0 04 |
| Chak No. 1152 | 122/1 | 1 33 |
| | 122/1A | 1 00 |
| | 123 | 1 49 |
| | 124 | 1 29 |
| Chak No. 1158 | 144 | 1 86 |
| | 145 | 1 95 |
| | 147 | 0 94 |
| Chak No. 1159 | 148 | 2 32 |
| | 150 | 2 35 |
| Chak No. 1161 | 155 | 3 46 |
| | 156 | 1 88 |
| Chak No. 1162 | 152 | 0 74 |
| | 153 | 0 74 |
| | 154 | 1 49 |
| Chak No. 1163 | 143 | 0 18 |
| | 146/1 | 0 54 |
| | 146/1A | 0 58 |
| | 146/2 | 0 36 |
| | 149 | 1 69 |
| | 151/1 | 0 23 |
| | 151/1A | 0 74 |
| | 151/2 | 0 92 |
| Chak No. 1223 | 157 | 1 23 |
| | 158 | 1 59 |
| | 159 | 0 74 |
| Chak No. 1227 | 160 | 1 87 |
| | 161 | 1 87 |
| | 162 | 0 94 |
| | 163 | 0 86 |
| Chak No. 1230 | 164 | 0 17 |
| | 165 | 0 67 |
| | 166 | 1 79 |
| | 167 | 0 71 |
| | 168 | 0 64 |
| | 169 | 0 60 |
| | 170 | 0 30 |
| | 171 | 0 93 |
| Chak No. 1232 | 164 | 0 21 |
| | 165 | 0 81 |
| | 172 | 0 88 |
| | 173 | 0 36 |
| | 174 | 0 39 |
| | 175 | 0 83 |
| | 176 | 1 33 |
| | 177 | 0 35 |
| Total . . | 79 | 68 83 |
| | Village-Gonapur | |
| Chak No. 1153 | 96 | 0 72 |
| | 98 | 0 65 |
| | 99 | 1 71 |
| | 100 | 1 75 |
| Chak No. 1154 | 101/1 | 1 75 |
| | 101/2 | 1 84 |
| | 101/3 | 1 71 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|------------------|-------|-----------------|--------|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 1155 | 83 | 0 25 | Chak No. 1170 | 23 | 0 84 |
| | 84 | 0 26 | | 24 | 0 84 |
| | 85/1 | 0 78 | | 25 | 1 74 |
| | 85/2 | 0 81 | | 104 | 0 88 |
| | 102 | 4 55 | Chak No. 1171 | 26 | 0 70 |
| Chak No. 1156 | 86 | 2 27 | | 27 | 1 11 |
| | 87 | 1 59 | | 29 | 2 62 |
| | 88/1 | 0 30 | | 104 | 0 28 |
| | 88/2 | 0 30 | Chak No. 1172 | 30 | 1 26 |
| | 88/3 | 0 31 | | 31 | 1 32 |
| | 89/1/2 | 1 48 | | 32/1/2 | 0 71 |
| | 102 | 1 86 | | 36 | 1 14 |
| Chak No. 1157 | 82 | 2 42 | Chak No. 1173 | 26 | 0 70 |
| | 83 | 0 72 | | 27 | 1 11 |
| | 84 | 0 51 | | 28 | 2 40 |
| | 85/1 | 0 85 | | 31 | 0 39 |
| | 85/2 | 0 85 | | 32/1/2 | 0 13 |
| Chak No. 1160 | 86 | 1 90 | Chak No. 1174 | 23 | 1 02 |
| | 87 | 1 79 | | 24 | 1 03 |
| | 88/1 | 0 38 | | 25 | 1 89 |
| | 88/2 | 0 34 | Chak No. 1175 | 22/1 | 2 34 |
| | 88/3 | 0 36 | | 22/2 | 0 33 |
| | 89/1/2 | 1 45 | | 22/3 | 1 01 |
| Chak No. 1228 | 90 | 0 85 | | 22/4 | 1 34 |
| | 93 | 2 35 | | 105 | 0 57 |
| | 94 | 0 65 | | 106 | 0 10 |
| | 95 | 1 48 | | 107 | 0 08 |
| | 96 | 1 25 | Chak No. 1176 | 20 | 4 60 |
| | 97 | 1 55 | | 21 | 1 53 |
| Chak No. 1229 | 90 | 1 40 | Chak No. 1177 | 19 | 4 63 |
| | 91 | 2 85 | Chak No. 1178 | 22/1 | 2 86 |
| | 92 | 3 20 | | 22/2 | 0 40 |
| Total . . | 39 | 52 04 | | 22/3 | 1 23 |
| | Village-Aapatapa | | | 22/4 | 1 64 |
| Chak No. 1162 | 90 | 2 91 | Chak No. 1197 | 187 | 0 54 |
| Chak No. 1164 | 88 | 2 91 | Chak No. 1212 | 72 | 2 98 |
| | 89 | 1 79 | | 73/1 | 0 72 |
| Chak No. 1165 | 94 | 0 14 | | 73/2 | 0 72 |
| | 95 | 0 89 | | 73/3 | 0 72 |
| | 97 | 1 56 | | 81 | 0 44 |
| | 98/1 | 1 30 | Chak No. 1213 | 82 | 0 44 |
| | 98/2 | 0 19 | | 74 | 0 52 |
| | 98/1 | 0 19 | | 75 | 0 86 |
| | 98/1 | 1 01 | | 77 | 0 71 |
| Chak No. 1166 | 99 | 1 23 | | 78 | 0 72 |
| | 100 | 0 79 | | 79 | 1 05 |
| | 101 | 1 26 | | 80 | 1 05 |
| | 112 | 0 18 | Chak No. 1214 | 83/1 | 1 47 |
| | 113/1/2 | 0 17 | | 83/2 | 0 84 |
| Chak No. 1167 | 103 | 3 21 | | 83/3 | 0 84 |
| Chak No. 1168 | 76 | 0 49 | | 83/4 | 0 84 |
| | 102 | 3 03 | | 83/5 | 0 84 |
| | 103 | 1 93 | Chak No. 1215 | 96 | 1 37 |
| Chak No. 1169 | 104 | 2 29 | | 83/1 | 1 47 |
| | 109 | 1 82 | | 83/2 | 0 84 |
| | | | | 83/3 | 0 84 |
| | | | | 83/4 | 0 84 |
| | | | | 83/5 | 0 84 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|--------|-------|-----------------|---------------------|--------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 1216 | 84 | 0 71 | Chak No. 1268 | 50/1 | 1 31 |
| | 85 | 0 87 | | 50/2 | 1 27 |
| | 86/1 | 1 09 | | 50/3 | 1 30 |
| | 86/2 | 0 74 | | 50/4 | 1 30 |
| | 87/1 | 2 71 | Chak No. 1272 | 50/1 | 1 40 |
| Chak No. 1217 | 65 | 0 68 | | 50/2 | 1 36 |
| | 66 | 0 72 | | 50/3 | 1 39 |
| | 67/1 | 0 40 | | 50/4 | 1 39 |
| | 67/2 | 0 74 | | | |
| | 68/1 | 0 99 | Total . . | 146 | 192 38 |
| | 68/2 | 0 25 | | | |
| | 69 | 1 43 | | Village-Apoti Khurd | |
| Chak No. 1218 | 62 | 3 10 | Chak No. 1179 | 130 | 3 63 |
| | 63 | 0 75 | | 131 | 1 05 |
| | 64 | 0 74 | | 132 | 1 41 |
| Chak No. 1219 | 60 | 5 34 | Chak No. 1180 | 126 | 2 61 |
| Chak No. 1220 | 60 | 4 37 | | 127 | 3 60 |
| | 70 | 0 45 | Chak No. 1181 | 126 | 5 21 |
| | 71 | 1 49 | Chak No. 1182 | 128 | 4 29 |
| Chak No. 1221 | 61 | 6 13 | Chak No. 1183 | 129 | 3 85 |
| Chak No. 1222 | 55/1 | 1 60 | Chak No. 1184 | 129 | 3 41 |
| | 55/2 | 2 59 | | 132 | 2 35 |
| Chak No. 1224 | 56 | 0 81 | Chak No. 1185 | 132 | 4 11 |
| | 57 | 1 17 | Chak No. 1186 | 1 | 1 79 |
| | 58 | 0 74 | | 2 | 1 80 |
| | 59 | 0 74 | | 3 | 1 34 |
| Chak No. 1225 | 52 | 0 38 | | 4 | 0 84 |
| | 53 | 0 42 | Chak No. 1187 | 132 | 4 11 |
| | 54 | 0 41 | Chak No. 1188 | 20 | 0 99 |
| Chak No. 1233 | 45/1/2 | 1 06 | | 21 | 0 99 |
| | 46/1/2 | 1 32 | | 44 | 0 98 |
| | 46/3 | 2 23 | | 45 | 0 73 |
| Chak No. 1234 | 48 | 6 19 | | 46 | 2 23 |
| Chak No. 1235 | 47/1 | 0 31 | Chak No. 1189 | 37 | 0 17 |
| | 47/2 | 0 15 | | 38 | 0 17 |
| | 47/3 | 0 15 | | 42 | 0 75 |
| | 47/4 | 0 62 | | 43 | 0 14 |
| | 48 | 1 16 | | 46 | 2 48 |
| | 49/1 | 0 83 | | 47 | 1 17 |
| | 49/2 | 1 11 | Chak No. 1190 | 31 | 0 02 |
| | 51 | 1 72 | | 32 | 0 02 |
| Chak No. 1236 | 42 | 0 20 | | 33 | 0 04 |
| | 47/1 | 1 14 | | 34 | 0 10 |
| | 47/2 | 0 56 | | 36 | 0 34 |
| | 47/3 | 0 56 | | 37 | 0 17 |
| | 47/4 | 2 34 | | 38 | 0 17 |
| Chak No. 1237 | 42 | 1 83 | | 39 | 0 16 |
| | 43 | 0 65 | | 40 | 0 32 |
| | 44 | 2 62 | | 41 | 0 32 |
| Chak No. 1238 | 39 | 1 70 | | 47 | 2 74 |
| | 41 | 2 89 | Chak No. 1191 | 27 | 3 83 |
| Chak No. 1239 | 37 | 0 92 | | 28 | 1 06 |
| | 38 | 1 10 | | 35 | 0 74 |
| | 39 | 1 13 | Chak No. 1192 | 29 | 0 63 |
| | 40 | 2 88 | | 30 | 0 33 |
| Chak No. 1240 | 33 | 0 88 | | 31 | 0 58 |
| | 34 | 1 07 | | 32 | 0 27 |
| | 35 | 1 09 | | 33 | 0 28 |
| | 36 | 2 12 | | 34 | 0 47 |
| | | | | 62 | 0 51 |
| | | | | 64 | 1 41 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|-------|-----------------|-----|--------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 1193 | 60 | 0 68 | Chak No. 1251 | 77 | 1 69 |
| | 61 | 0 68 | | 78 | 0 68 |
| | 62 | 1 31 | | 79 | 1 35 |
| | 63 | 0 72 | | 80 | 0 09 |
| | 64 | 0 53 | Chak No. 1252 | 75 | 1 70 |
| | 66 | 1 05 | | 81 | 1 35 |
| Chak No. 1194 | 52 | 1 56 | | 82 | 0 91 |
| | 53 | 0 13 | | 83 | 1 40 |
| | 54 | 1 93 | Chak No. 1253 | 84 | 0 36 |
| | 55 | 0 97 | | 85 | 0 45 |
| | 57 | 0 08 | | 86 | 0 22 |
| | 58 | 0 18 | | 87 | 1 10 |
| | 59 | 0 80 | | 90 | 0 42 |
| Chak No. 1195 | 48 | 3 91 | | 92 | 0 42 |
| | 49 | 0 66 | | 93 | 0 10 |
| | 50 | 0 68 | Chak No. 1254 | 70 | 0 13 |
| | 51 | 0 25 | | 71 | 0 68 |
| Chak No. 1196 | 8 | 1 35 | | 72 | 0 68 |
| | 9 | 1 05 | | 73 | 1 44 |
| Chak No. 1197 | 5 | 0 60 | | 88 | 1 61 |
| | 8 | 1 35 | Chak No. 1255 | 52 | 1 21 |
| | 9 | 0 24 | | 53 | 0 17 |
| Chak No. 1198 | 8 | 1 15 | | 55 | 0 23 |
| | 10 | 1 40 | | 56 | 0 68 |
| | 12 | 0 52 | | 57 | 0 06 |
| Chak No. 1199 | 11 | 1 40 | | 58 | 0 15 |
| | 13 | 0 80 | | 59 | 0 53 |
| | 15 | 0 52 | | 66 | 1 05 |
| | 17 | 0 10 | | 67 | 0 33 |
| Chak No. 1200 | 14 | 0 93 | | 69 | 0 50 |
| | 16 | 0 25 | Chak No. 1256 | 62 | 0 10 |
| | 18 | 0 34 | | 63 | 0 08 |
| | 19 | 0 33 | | 64 | 0 53 |
| | 22 | 0 33 | | 65 | 0 70 |
| | 23 | 0 67 | | 68 | 0 83 |
| | 24 | 0 33 | | 88 | 1 97 |
| | 25 | 0 33 | Chak No. 1257 | 64 | 0 53 |
| Chak No. 1241 | 125 | 1 41 | | 65 | 0 07 |
| | 126 | 1 89 | Chak No. 1260 | 90 | 0 11 |
| Chak No. 1242 | 124 | 2 50 | | 91 | 0 81 |
| | 125 | 0 85 | | 94 | 1 71 |
| Chak No. 1243 | 124 | 5 00 | Chak No. 1269 | 121 | 0 71 |
| | 125 | 0 85 | | 123 | 4 93 |
| Chak No. 1244 | 124 | 5 00 | Chak No. 1270 | 122 | 3 27 |
| Chak No. 1245 | 125 | 2 54 | Chak No. 1271 | 122 | 4 29 |
| Chak No. 1246 | 119 | 0 90 | | | |
| | 120 | 4 21 | | | |
| Chak No. 1247 | 115 | 0 68 | Total . . | 154 | 184 77 |
| | 116 | 0 68 | | | |
| | 117 | 0 69 | | | |
| | 118 | 1 35 | | | |
| Chak No. 1248 | 48 | 2 10 | Chak No. 1196 | 1 | 1 93 |
| | 49 | 0 36 | Chak No. 1198 | 244 | 0 49 |
| | 50 | 0 59 | Chak No. 1201 | 234 | 1 21 |
| | 52 | 0 69 | | 235 | 1 21 |
| Chak No. 1249 | 74 | 1 71 | | 236 | 1 69 |
| | 76 | 2 31 | | 238 | 0 61 |
| Chak No. 1250 | 113 | 1 50 | Chak No. 1202 | 230 | 1 31 |
| | 114 | 1 14 | | 231 | 0 94 |
| | 121 | 2 67 | | 232 | 0 40 |
| | | | | 233 | 0 72 |

Village-Apoti (B.K.)

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|--------------|-----------------|-------------------------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 1203 | 198 | 4 34 | Chak No. 1263 | 209 | 0 40 |
| Chak No. 1204 | 200 | 2 08 | | 211 | 1 41 |
| | 207 | 0 28 | | 213 | 1 54 |
| | 208 | 0 43 | | 214 | 2 01 |
| | 209 | 0 40 | Chak No. 1264 | 209 | 0 80 |
| Chak No. 1205 | 199 | 2 32 | | 215 | 0 60 |
| | 207 | 0 28 | | 217 | 0 37 |
| | 208 | 0 43 | | 218 | 3 02 |
| | 209 | 0 40 | | 219 | 0 12 |
| Chak No. 1206 | 226 | 1 33 | Chak No. 1265 | 170 | 0 17 |
| | 227 | 1 32 | | 171 | 0 35 |
| | 228 | 0 74 | | 172 | 0 56 |
| | 229 | 0 58 | | 173 | 1 38 |
| Chak No. 1207 | 222 | 1 38 | | 174 | 2 21 |
| | 224 | 0 77 | Chak No. 1266 | 174 | 2 76 |
| | 225 | 0 70 | | 217 | 2 68 |
| | 226 | 1 33 | Chak No. 1267 | 174 | 3 86 |
| | 233 | 0 59 | | 215 | 0 70 |
| Chak No. 1208 | 209 | 5 62 | | 216 | 1 40 |
| Chak No. 1209 | 170 | 0 89 | | | |
| | 171 | 0 85 | Total . . | 93 | 102 17 |
| | 172 | 0 56 | | Village-Kaulkhed Gomase | |
| | 173 | 1 38 | Chak No. 1225 | 66 | 2 03 |
| Chak No. 1210 | 163 | 2 84 | Chak No. 1226 | 66 | 3 55 |
| | 164 | 1 58 | Chak No. 1231 | 64 | 0 81 |
| | 165 | 0 76 | | 65 | 3 88 |
| | 166 | 0 70 | | | |
| | 167 | 0 23 | Total . . | 4 | 10 28 |
| Chak No. 1211 | 168 | 0 08 | | Village-Wadad Bk. | |
| | 169 | 2 39 | Chak No. 1257 | 195 | 2 53 |
| | 220 | 0 35 | | 196/1 | 0 88 |
| | 221 | 1 91 | | 196/2 | 0 88 |
| Chak No. 1258 | 197 | 0 48 | | 196/3 | 0 88 |
| | 201 | 0 62 | | | |
| | 203 | 1 42 | Total . . | 4 | 5 18 |
| | 206 | 1 92 | | | |
| | 210 | 0 52 | | | |
| Chak No. 1259 | 197 | 0 10 | | | |
| | 201 | 0 27 | | | |
| | 203 | 0 61 | | | |
| | 204 | 1 33 | | | |
| | 205 | 2 09 | | | |
| | 206 | 0 82 | | | |
| | 210 | 0 22 | | | |
| | 211 | 0 60 | | | |
| Chak No. 1260 | 194 | 0 58 | | | |
| | 202 | 0 74 | | | |
| | 203 | 1 22 | | | |
| Chak No. 1261 | 174 | 2 21 | | | |
| | 175 | 0 65 | | | |
| | 176 | 0 65 | | | |
| | 177 | 0 58 | | | |
| | 178 | 0 24 | | | |
| | 179 | 0 24 | | | |
| | 215 | 0 40 | | | |
| | 216 | 0 70 | | | |
| Chak No. 1262 | 181 | 1 44 | | | |
| | 182 | 0 30 | | | |
| | 183 | 0 60 | | | |
| | 184 | 0 59 | | | |
| | 185 | 0 59 | | | |
| | 186 | 0 52 | | | |
| | 187 | 0 73 | | | |
| | 212 | 1 48 | | | |

VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI,
Executive Engineer,
Irrigation Project And
Water Resources,
Irrigation Division, Amravati

Amravati :
Dated the 7th March 2024.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११५.

अनुसूची—चालू

| कार्यकारी अभियंता, यांजकडून | (१) | (२) | (३) |
|--|------------------|-------------------------------------|--|
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५- अधिसूचना-३ | चक नं. १२७६ | २ | हे. आर १ ८० १ ०२ |
| क्रमांक-६५८-तांशा-१-घुंगशी प्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.— | | १० | ० ७४ |
| ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ आणि नियम ३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करीत आहे. | चक नं. १२७७ | ६ ७ ८ | १ ७२ ० ८८ ३ ०८ १ ३२ १ ०१ |
| आता, त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल. | चक नं. १२७८ | १६ १७ १८ १९ २० | ० ७४ १ ३१ ० ७१ ० ७२ १ ०३ |
| या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आंत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येईल. | चक नं. १२७९ | ४६ ४७ ४८ ५३ ५४ | ० ८८ १ ०२ ० ५६ २ ५३ १ ११ |
| अनुसूची | चक नं. १२८० | ५२ ५५ ५६ | १ ६२ १ ४९ १ ४९ |
| प्रकल्पाचे नाव— घुंगशी बॅरेज प्रकल्प. | चक नं. १२८१ | ५१ ६० | १ ०८ २ ११ |
| पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता (पस्तावित)—प्रस्तावित पाणी वापर संस्था, क्र. १२, एकलारा, ता. अकोला, जि. अकोला. पाणी वापर संस्था क्र. १२, क्षेत्र-६४९ ६२ हे. (सी.सी.ए.) अधिसूचित क्षेत्र | चक नं. १२८२ | ६१ ३ ४ ५ ५७ ५८ ५९ | १ ४९ १ ०४ ० ९५ १ ५६ ० ७४ ० ३७ ० ३७ |
| विमोचक | गट नंबर | क्षेत्र | चक नं. १२८३ |
| (१) | (२) | (३) | २१/१ २१/२ |
| | | हे. आर | १ ४९ |
| | गाव कौलखेड गोमसे | | चक नं. १२८४ |
| चक नं. १२७३ | १५ | १ ९८ | २२ २३ |
| चक नं. १२७४ | १४ | २ ९८ | ० ७१ ० ३३ |
| | १५ | १ ०७ | २४ २५ |
| चक नं. १२७५ | ११ | १ ७२ | २ ८४ ० ५२ |
| | १२ | २ २३ | २६ २७ |
| | १३ | २ २३ | ० ७१ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------|-----------------|--------------|-----|------------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. १२८५ | २८ | ० ८५ | | ८६ | ० १५ |
| | २९/१ | ० ६९ | | ८७ | १ ५१ |
| | २९/२ | १ १८ | | ९२ | ० २० |
| | ३० | ३ ४३ | | ९३ | २ ९१ |
| चक नं. १२८६ | ३१ | २ ०८ | चक नं. १३०५ | १०२ | १ ९९ |
| | ३२ | १ १९ | | १०३ | २ २५ |
| | ३३ | १ १९ | | १०५ | ० ५० |
| चक नं. १२९२ | ३५ | २ १९ | | १०६ | १ २८ |
| | ३६/१ | ० १० | | १०७ | ० ७५ |
| | ३६/२ | ० ०६ | चक नं. १३०६ | १०८ | १ १७ |
| | ३६/३ | ० १० | | १०९ | १ ४२ |
| चक नं. १२९३ | ३२ | १ १९ | | ११० | २ १५ |
| | ३३ | १ १९ | चक नं. १३०७ | ११३ | ५ ५९ |
| | ३४ | १ २३ | | ११४ | ० ९५ |
| | ३५ | ० ५१ | चक नं. १३११ | ९५ | ० ८७ |
| | ४० | ० ८५ | | ९६ | ० ३० |
| चक नं. १२९४ | ४० | १ ०४ | | ९८ | १ ९५ |
| | ४१ | ० ७७ | | ९९ | १ ९७ |
| | ४२ | ० ३७ | | १०० | ० ७५ |
| | ४३ | ० ५० | | १०१ | २ १० |
| | ४४ | ० ५१ | चक नं. १३१३ | ९४ | २ ७५ |
| | ४५ | ० ३७ | चक नं. १३१७ | ९५ | २ ०९ |
| | ४६ | ० ८८ | | ९६ | ० ९४ |
| चक नं. १२९७ | ३५ | ३ ६६ | | ९७ | १ २७ |
| | | | | ९८ | ० २३ |
| एकूण . . | ६८ | ८४ ८१ | एकूण . . | ३६ | ५३ ८० |
| | | गाव आपोती खुर्द | | | गाव एकलारा |
| चक नं. १२८७ | ११४ | १ ३५ | | | |
| | १२१ | ४ ५० | चक नं. १२८८ | ७७ | १ ६३ |
| | १२२ | १ ५० | | ७८ | ० ९७ |
| चक नं. १३०३ | ८० | २ २० | | ७९ | १ २१ |
| | १०४ | १ ९५ | | ८० | ० ५५ |
| | १११ | १ १० | | ८१ | १ १० |
| | ११२ | १ ७५ | | ८२ | ० ६५ |
| चक नं. १३०४ | ८२ | ० १५ | चक नं. १२८९ | ७३ | ० ८७ |
| | ८३ | ० ६५ | | ७४ | १ ०३ |
| | ८४ | ० २० | | ७५ | ० ७७ |
| | ८५ | ० ४१ | | ७६ | १ ६७ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|--------|--------------|-----|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. १२९० | ७१ | ३ ०५ | चक नं. १३१८ | १५० | ३ ५७ |
| | ७२ | १ ३९ | | १५२ | १ ४० |
| चक नं. १२९१ | ६९ | ४ ५८ | चक नं. १३१९ | १५३ | १ ३९ |
| | ७० | ० ७५ | | १५४ | १ ३५ |
| चक नं. १२९२ | ६१ | १ ०२ | | १५५ | २ ०१ |
| | ६२ | १ ११ | चक नं. १३२० | १५७ | ३ ८२ |
| | ६३ | १ १० | चक नं. १३२१ | १५६ | ३ ०३ |
| चक नं. १२९८ | ६० | ० ३६ | चक नं. १३२२ | १४९ | ३ ०० |
| | ६१ | ० ७३ | चक नं. १३२३ | ५६ | ० १९ |
| | ६४ | ० ९३ | | ८८ | ० ८६ |
| | ६५ | १ ०२ | | ८९ | ० ७७ |
| | ६६ | ० ४९ | | ९० | १ १६ |
| चक नं. १२९९ | ५८ | ० ८१ | | ९१ | १ २८ |
| | ५९ | ० ३६ | | ९२ | ० १५ |
| | ६० | ० ६७ | | १३३ | १ १३ |
| | ६७ | ० ८६ | चक नं. १३२४ | ९२ | ० ९१ |
| चक नं. १३०० | ५६ | १ ३४ | | ९३ | ० ५९ |
| | ५७ | १ ५८ | | ९४ | ० ३४ |
| | ८८ | ० १६ | | ६५ | ० ०६ |
| | १३३ | ० ०७ | | १३१ | २ ६९ |
| चक नं. १३०१ | ६८ | १ ४५ | चक नं. १३२५ | १३२ | २ ७१ |
| | ८६ | २ ६४ | | १५१ | २ ७८ |
| | ८७ | १ ४६ | चक नं. १३२६ | १३४ | १ ०८ |
| | १३५ | ० ०५ | | १३५ | ० ९२ |
| चक नं. १३०२ | ६६ | ० ४४ | | १३६ | ० ९७ |
| | ६७ | ० १२ | | १४५ | ० ०० |
| | ६९ | ३ ४० | | १४६ | १ ८१ |
| चक नं. १३०८ | ८४ | १ ६६ | चक नं. १३२७ | ९४ | ० २२ |
| | ८५ | १ ५९ | | ९५ | ० ४० |
| चक नं. १३०९ | १३७ | ० ५६ | | ९६ | २ १५ |
| | १३८ | १ ६८ | | १२८ | ० ९४ |
| | १३९ | ० ६८ | | १३१ | ० ६७ |
| | १४० | ० ७१ | चक नं. १३२८ | १२८ | ३ ७४ |
| | १४१ | ० ६९ | | १२९ | ० ७४ |
| | १४३ | ० ९५ | | १३० | ० ७४ |
| | १४४ | ० ९६ | चक नं. १३२९ | १६४ | ३ ०४ |
| | १४७ | १ ५१ | | १६५ | १ ३७ |
| | १४८ | १ ९१ | | १६६ | ० ६० |
| चक नं. १३१२ | ७८ | १ ३१ | | | |
| | ८३ | १ ६९ | | | |
| | १४२ | १ ७४ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|--------|--------------|-----|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. १३३० | १२९ | ० ६१ | चक नं. १३४२ | १६२ | ० ४१ |
| | १३० | ० ६१ | | १६३ | १ ४३ |
| | १३१ | ० ८१ | | १६५ | १ ५२ |
| | १५२ | ० ८६ | | १६६ | ० ६४ |
| | १५३ | १ ०१ | चक नं. १३४८ | १८५ | ० ५९ |
| | १५४ | १ ३० | | १९१ | ० ५७ |
| चक नं. १३३१ | १२३ | १ ९० | | १९२ | ० ०७ |
| | १२४ | १ ५५ | | १९३ | ० २७ |
| | १२५ | १ ५५ | | १९४ | ० १३ |
| चक नं. १३३२ | ९६ | ० ६२ | | १९५ | ० २१ |
| | ९७ | ० ०८ | | १९६ | ० ३२ |
| | ९८ | ३ ९१ | | १९७ | ० ३२ |
| चक नं. १३३३ | ११९ | १ ७५ | | १९८ | ० १५ |
| | १७६ | १ ८४ | चक नं. १३४९ | १९२ | ० २७ |
| | १७७ | ० ३० | | १९३ | १ ०८ |
| | २३२ | ० १९ | | १९४ | ० ५३ |
| चक नं. १३३४ | ११९ | १ १० | | १९५ | ० ८६ |
| | १७६ | २ ५६ | | १९६ | १ २६ |
| चक नं. १३३५ | १२० | २ ७९ | चक नं. १३५० | १९७ | १ ३० |
| | १२१ | ० ९३ | | १९८ | ० ५८ |
| | १२२ | १ ०० | | १९९ | १ ७८ |
| चक नं. १३३६ | ९६ | ० ६२ | | २०० | ० ४१ |
| | ९७ | ० ०८ | चक नं. १३५१ | १९० | २३७ |
| | १२६ | २ ५१ | | १९१ | २ २८ |
| | १२७ | ० ३६ | चक नं. १३५२ | २०१ | १ ८३ |
| चक नं. १३३७ | १५५ | ० ८६ | | २०४ | ० ६८ |
| | १५८ | १ ३७ | चक नं. १३५३ | १८५ | ० ५४ |
| | १६३ | २ ८७ | | १८६ | १ ४७ |
| चक नं. १३३८ | १५९ | २ ४२ | | १८८ | १ ०१ |
| | १७१ | ० ३७ | | १८९ | ० ६८ |
| चक नं. १३३९ | १५९ | ३ ०३ | चक नं. १३५४ | १७१ | ३ ०२ |
| | १७१ | ० ५३ | | १८४ | २ ५७ |
| चक नं. १३४० | १६० | २ ६७ | चक नं. १३५५ | १८५ | १ १३ |
| | १६१ | २ ६६ | | १८६ | १ ३० |
| चक नं. १३४१ | १६२ | २ १२ | | १८७ | २ १३ |
| | १६६ | ० २४ | | २४० | ० ०३ |
| | १६७ | ० ०९ | चक नं. १३५६ | २०० | ३ ७१ |
| | १६९ | ० २० | | २०५ | ० ६८ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|--------|--------------|------|-----------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. १३५७ | २०० | ० २१ | | १८० | ० ६६ |
| | २०८ | ० २८ | | २३२ | ० ४५ |
| | २१५ | ३ ७४ | चक नं. १३६८ | १७४ | १ ०४ |
| | २१८ | ० ४० | | १८१ | १ ८७ |
| चक नं. १३५८ | २०८ | २ ३९ | | २३१ | १ ६७ |
| | २१५ | १ ४४ | चक नं. १३६९ | १७१ | १ ०६ |
| | २१८ | १ ११ | | १७२ | ० ७२ |
| चक नं. १३५९ | २०३ | ० ९५ | | १७३ | १ ०१ |
| | २०६ | १ १४ | | १८२ | ० १४ |
| | २०७ | ० ९९ | | १८३ | ० ७१ |
| | २१९ | १ १० | | | |
| चक नं. १३६० | २२० | १ १० | एकूण . . | २१६ | २६२ ९८ |
| | २२१ | १ २७ | | | |
| | २२३ | १ ०४ | | | कपिलेश्वर |
| | २२४ | ० ७३ | चक नं. १२९५ | ८७ | ० ३७ |
| | २२५ | ० २९ | | ८८ | ० ३७ |
| चक नं. १३६१ | २२१ | ० १६ | | ८९ | ० ३८ |
| | २२२ | ० ९९ | | ९० | ० ७४ |
| | २२४ | ० २१ | | ९१ | ० ७४ |
| | २२५ | २ २१ | | ९२/१ | १ १४ |
| | २२६ | १ ०१ | | ९२/२ | १ १२ |
| | २२७ | १ ०१ | | ९३ | १ १२ |
| चक नं. १३६२ | १८२ | १ ०८ | चक नं. १२९६ | ८६/१ | १ ४८ |
| | २२८ | १ ०१ | | ८६/२ | १ ४८ |
| | २२९ | ० ८४ | | ९४ | ० ४६ |
| | २३० | १ ५४ | | | |
| चक नं. १३६३ | १८४ | २ ११ | एकूण . . | ११ | ९ ४० |
| | १८७ | २ १३ | | | |
| | २०३ | ० ३४ | | | आपोती बु. |
| चक नं. १३६४ | १६७ | १ ३० | चक नं. १३१३ | १९२ | १ ४९ |
| | १६८ | ० ९९ | | १९३ | ० ४३ |
| | १६९ | १ ०७ | | १९४ | ० ६४ |
| | १७५ | २ ६६ | | २०३ | ० ८९ |
| चक नं. १३६५ | १२३ | १ ७१ | | २०४ | १ ४६ |
| | १७५ | १ ३४ | चक नं. १३१४ | १९० | १ ०१ |
| चक नं. १३६६ | ११९ | १ ५० | | १९१ | ० ६१ |
| | १७५ | १ ५६ | चक नं. १३१५ | २०५ | ३ ३३ |
| | १७६ | १ ०० | | १८८ | ५ ७२ |
| चक नं. १३६७ | १७७ | १ ३४ | चक नं. १३१६ | १८९ | ० ९८ |
| | १७८ | ० ६८ | चक नं. १३१७ | १८९ | ५ ५४ |
| | १७९ | ० ६८ | चक नं. १३१८ | १८९ | २ ३१ |
| | | | चक नं. १३४३ | १७५ | १ ४५ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १७६ | १ ४५ | | १४१/६ | ० ०४ |
| | १७७ | १ ४८ | चक नं. १३७२ | ११६ | ० १९ |
| | १७८ | ० ७० | | ११७/१ | ० ११ |
| | १७९ | ० ७५ | | ११७/२ | ० ११ |
| चक नं. १३४४ | १८० | ५ ७२ | | ११८ | २ १० |
| चक नं. १३४५ | १८४ | ० ९२ | | ११९ | ० ७४ |
| | १८५ | १ ११ | | १२० | ० ९९ |
| | १८६ | १ २२ | | १२१ | १ १९ |
| | १८७ | १ ४३ | | ११४ | ० ७६ |
| चक नं. १३४६ | १८१ | २ ७१ | | ११६ | ० ५३ |
| | १८२ | ० ४७ | | ११७/१ | ० ६१ |
| | १८३ | ० ९९ | | ११७/२ | ० ६० |
| चक नं. १३४७ | १७५ | १ ४३ | | ११८ | ० ७५ |
| | १७६ | १ ४३ | | १२७/१ | ० ७८ |
| | १७७ | १ ४२ | | १२७/२ | ० ६५ |
| | १७८ | ० ७० | चक नं. १३७४ | १०४/१ | १ ४१ |
| | | | | १०४/२ | १ ४१ |
| एकूण | २९ | ४९ ७९ | | १०४ | १ ४१ |
| | | | चक नं. १३७५ | १४१/१ | ० ९२ |
| | | | | १४१/२ | १ ५१ |
| चक नं. १३७० | १२१ | १ ७८ | | १४१/३ | ० ९६ |
| | १२२ | १ ४९ | | १४१/४ | ० ८४ |
| | १२३ | ० ७४ | | १४१/५ | ० ८४ |
| | १२४ | ० ६४ | | १४१/६ | ० ९५ |
| | १२५ | ० ५० | चक नं. १३७६ | १२९/१ | ० ९० |
| | १२६ | ० ३६ | | १२९/२ | ० ३९ |
| चक नं. १३७१ | १२७/१ | १ ०१ | | १२९/३ | ० ३८ |
| | १२७/२ | ० ८४ | | १२९/४ | ० ३८ |
| | १२९/१ | ० ७२ | | १३० | ० ३४ |
| | १२९/२ | ० ३१ | | १३१/१ | ० ०९ |
| | १२९/३ | ० ३० | | १३१/२ | ० ११ |
| | १२९/४ | ० ३१ | | १३१/३ | ० १० |
| | १३० | ० ७६ | | १३२ | ० १५ |
| | १३१/१ | ० ०४ | चक नं. १३७७ | १३१/१ | ० ०२ |
| | १३१/२ | ० ०५ | | १३१/२ | ० ०३ |
| | १३१/३ | ० ०४ | | १३१/३ | ० ०२ |
| | १४१/१ | ० ०४ | | १३२ | ० ६५ |
| | १४१/२ | ० ०७ | | १३३ | १ १७ |
| | १४१/३ | ० ०४ | | १३७ | ० ७९ |
| | १४१/४ | ० ०४ | | १३८/१ | १ ९७ |
| | १४१/५ | ० ०४ | | १३८/२ | ० ९२ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|---------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं. १३७८ | १३९ | ३ ८६ | चक नं. १३८४ | ११५/१ | ४ ५२ |
| | १४० | १ ५८ | | ११५/२ | १ ४७ |
| चक नं. १३७९ | १४२ | २ ०० | चक नं. १३८५ | १०२/१ | ० २६ |
| | १४३/१ | ० ७५ | | १०२/२ | ० ६९ |
| | १४३/२ | ० ७४ | | १०२/३ | ० ५७ |
| | १४४ | ० ७७ | | १०२/४ | ० १५ |
| | १४५ | ० ६० | | १०२/५ | ० १५ |
| | १४६ | १ १५ | | १०३/१ | २ ७६ |
| | १४९ | ० १५ | | १०३/२ | १ ३७ |
| | १५० | ० ०३ | चक नं. १३८६ | १८६ | १ ३३ |
| चक नं. १३८० | १०४/१ | ० ३४ | | १८९/१ | ० ३४ |
| | १०४/२ | ० ३४ | | १८९/२ | ० ३४ |
| | १०४/३ | ० ३४ | | १८९/३ | ० ७४ |
| | १४१/१ | ० ४८ | | १९० | १ ४२ |
| | १४१/२ | ० ८७ | चक नं. १३८७ | १८७ | २ ५६ |
| | १४१/३ | ० ५५ | | १८८ | २ २३ |
| | १४१/४ | ० ४८ | चक नं. १३८८ | १०२/१ | ० ०७ |
| | १४१/५ | ० ४८ | | १०२/२ | ० १७ |
| चक नं. १३८१ | १४१/६ | ० ५५ | | १०२/३ | ० १४ |
| | १९९ | ० १० | | १०२/४ | ० ०४ |
| | २०९ | ३ ०९ | चक नं. १३८९ | १०२/५ | ० ०४ |
| | २१० | २ ९५ | | १०५/१ | १ ४३ |
| चक नं. १३८२ | १०९/१ | ० ३७ | | १०५/२ | ० ७४ |
| | १०९/२ | ० ४१ | | १०६ | २ १७ |
| | ११० | ० ४६ | | १३२ | १ २० |
| | १११ | ० ४६ | | १३३ | १ २५ |
| | ११३/१ | १ ५३ | | १३४ | १ ४४ |
| चक नं. १३८३ | ११३/२ | १ ५३ | चक नं. १३९० | १३५/१ | ० ०० |
| | १०२/१ | ० ०७ | | १३५/२ | ० ६४ |
| | १०२/२ | ० १७ | | १३७ | १ २३ |
| | १०२/३ | ० १४ | | १२४ | ० ०४ |
| | १०२/४ | ० ०४ | चक नं. १३९० | १२५ | ० १४ |
| | १०२/५ | ० ०४ | | १२६ | ० २५ |
| | १०७ | ० ३८ | | १२७/१ | ० २७ |
| | १०८ | १ ३८ | | १२७/२ | ० २२ |
| | १०९/१ | ० ०६ | | १२८/१ | ० ६९ |
| | १०९/२ | ० ०६ | | १२८/१/क | ० ७० |
| | ११० | ० ५१ | | १२८/२ | १ २५ |
| | १११ | ० ५१ | | १२९/१ | ० ०९ |
| | ११२ | २ ९० | | १२९/२ | ० ०४ |
| | | | | १२९/३ | ० ०४ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|--------|---------------|--------------|-----|---------------|
| (१) | (२) | (३) हे. आर | (१) | (२) | (३) हे. आर |
| | १२९/४ | ० ०४ | | १२८ | ० ३७ |
| | १३० | ० ४४ | | १२९ | ० ४५ |
| | १३१/१ | ० ५४ | | १३० | ० ४४ |
| | १३१/२ | ० ६५ | | १३१ | ० २९ |
| | १३१/३ | ० ५७ | | १३२ | ० २६ |
| चक नं. १३९१ | १३५/१ | १ ६२ | | १३३ | १ ७३ |
| | १३५/२ | १ ६१ | चक नं. १३९९ | १२३ | १ ९९ |
| | १३७ | ० १० | | १२४ | १ १८ |
| चक नं. १३९२ | १३६/१ | १ २४ | | १२५ | १ ०७ |
| | १३६/२ | १ २४ | चक नं. १४०० | १४१ | ० ८६ |
| | १३९ | ३ ४३ | | १४२ | २ ०३ |
| | _____ | _____ | चक नं. १४०१ | ११५ | ० ८९ |
| एकूण . . | १५४ | ११८ ७८ | | ११६ | ० ६७ |
| | _____ | _____ | | ११७ | ० ४५ |
| | मारोडी | | | ११८ | ० १७ |
| | | | | ११९ | ० ०५ |
| चक नं. १३९३ | ११६ | ० ६७ | | १२६ | ० ५४ |
| | ११७ | ० ६१ | चक नं. १४०२ | ११७ | ० १५ |
| | १२६ | ० ८६ | | ११८ | १ ६४ |
| | १२७ | ० ७८ | | ११९ | ० ५९ |
| | १२८ | ० ३७ | | १२० | ० ५४ |
| | १२९ | ० ६८ | | १२१ | १ २३ |
| चक नं. १३९४ | ९५ | ० ४० | | १२२ | ० २९ |
| | ९६ | ० ८२ | | १२६ | ० १५ |
| | ९७ | ० ८९ | चक नं. १४०३ | ९५ | ० ६९ |
| | ११५ | १ २३ | | ९६ | ० ६० |
| चक नं. १३९५ | ११२ | ० ९७ | | ९७ | ० ४५ |
| | ११४ | १ २७ | | ९८ | १ ०४ |
| | १३० | ० ६६ | | ११४ | १ २७ |
| | १३१ | ० ४४ | चक नं. १४०४ | ९८ | ० ८५ |
| | १३२ | ० ४८ | | १०९ | ० १७ |
| चक नं. १३९६ | १३४ | २ १९ | | ११० | १ ०२ |
| | १३५ | ० ६९ | | १११ | ० ६३ |
| | १३६ | ० २१ | | ११२ | ० ३२ |
| | १३७ | ० ८४ | | ११३ | १ ७५ |
| | १३८ | १ ४० | चक नं. १४०५ | ९३ | १ ११ |
| चक नं. १३९७ | १३९ | ० ७४ | | ९४ | १ ११ |
| | १४० | १ २९ | | १०० | १ ४३ |
| | १४२ | ४ ०५ | | १०१ | १ ११ |
| चक नं. १३९८ | ११२ | ० २२ | चक नं. १४०६ | १०२ | १ ५८ |
| | १२६ | ० ५४ | | १०५ | ० १६ |
| | १२७ | ० २६ | | | |

| अनुसूची—चालू | | | |
|--------------|-----|-------|--------|
| (१) | (२) | (३) | हे. आर |
| | १०६ | ० २१ | |
| | १०७ | १ ७२ | |
| | १०८ | ० ३३ | |
| चक नं. १४०७ | १०२ | ० ६८ | |
| | १०३ | ० ५६ | |
| | १०४ | ० ६७ | |
| | १०५ | ३ ०४ | |
| | १३४ | ० ९४ | |
| चक नं. १४०८ | १०६ | ० ६२ | |
| | १११ | १ ४६ | |
| | ११२ | ० ४३ | |
| | १३४ | २ ५० | |
| एकूण | ७९ | ७० ०६ | |

गावनिहाय गोषवारा

| अ. क्र. | गावाचे नाव | गट नं. | क्षेत्र (सी. सी. ए.) |
|---------------------------------|--------------|--------|-------------------------|
| (१) | (२) | (३) | (४) |
| | | | हे. आर |
| १ | कौलखेड गोमसे | ६८ | ८४ ८१ |
| २ | आपोती खुर्द | ३६ | ५३ ८० |
| ३ | एकलारा | २१६ | २६२ ९८ |
| ४ | कपिलेश्वर | ११ | ९ ४० |
| ५ | आपोती बु. | २९ | ४९ ७९ |
| ६ | डोनवाडा | १५४ | ११८ ७८ |
| ७ | मारोडी | ७९ | ७० ०६ |
| पाणी वापर संस्थेचे एकूण क्षेत्र | ५९३ | ६४९ ६२ | |

वीरेंद्र रामचंद्र चौधरी,

कार्यकारी अभियंता,

अमरावती :

दिनांक ७ मार्च, २०२४.

पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती

अन्वेषण विभाग, अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११६.

BY EXECUTIVE ENGINEER

MMISF ACT, 2005.

Notification-III

No. 658--TB-1-Ghungashi Project-Noti-3-2024.—

Whereas, it has been decided to delineate the area of Operation of Water User's Association (WUA's) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division, Amravati, hereby, delineate the Areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of land holders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the Offices of concerned *Gram Panchayat*, Tahsil Office, Irrigation Section, Sub-Division and Division & at other prominent public places.

Therefore, I, Virendra Ramchandra Chaudhari, Executive Engineer, Irrigation Project and Water Resources Investigation Division, Amravati also hereby, declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupiers of such land and the system of supply of water through Water User's Association shall be binding on all the holders and the occupiers of the land under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this notification or part thereof, may, within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Govt. Gazette, file and appeal before Superintending Engineer, Amravati Irrigation Project Circle, Amravati.

SCHEDULE

Name of the Project :-Ghungshi Barriage Project,

Name & Address of W.U.A. (Existing/Proposed) :

Proposed W.U.A. No. 12, Ekara, Tal. Akola,
District Akola.

WUA No. 12, Area 649 62 Ha (C.C.A.)

Delineated Area

| Direct Outlet (1) | Survey No. (2) | (C.C.A.) (3) H. A. |
|----------------------|-------------------|--------------------------|
| | | Village Kaulked Gomase |
| Chak No. 1273 | 15 | 1 98 |
| Chak No. 1274 | 14 | 2 98 |
| | 15 | 1 07 |
| Chak No. 1275 | 11 | 1 72 |
| | 12 | 2 23 |
| | 13 | 2 23 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|------|--------------|-----------------|------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 1276 | 2 | 1 80 | Chak No. 1286 | 31 | 2 08 |
| | 9 | 1 02 | | 32 | 1 19 |
| | 10 | 0 74 | | 33 | 1 19 |
| | 67 | 1 72 | Chak No. 1292 | 35 | 2 19 |
| | 68 | 0 88 | | 36/1 | 0 10 |
| Chak No. 1277 | 6 | 3 08 | | 36/2 | 0 06 |
| | 7 | 1 32 | | 36/3 | 0 10 |
| | 8 | 1 01 | Chak No. 1293 | 32 | 1 19 |
| Chak No. 1278 | 16 | 0 74 | | 33 | 1 19 |
| | 17 | 1 31 | | 34 | 1 23 |
| | 18 | 0 71 | | 35 | 0 51 |
| | 19 | 0 72 | | 40 | 0 85 |
| | 20 | 1 03 | Chak No. 1294 | 40 | 1 04 |
| Chak No. 1279 | 46 | 0 88 | | 41 | 0 77 |
| | 47 | 1 02 | | 42 | 0 37 |
| | 48 | 0 56 | | 43 | 0 50 |
| | 53 | 2 53 | | 44 | 0 51 |
| | 54 | 1 11 | | 45 | 0 37 |
| Chak No. 1280 | 52 | 1 62 | | 46 | 0 88 |
| | 55 | 1 49 | Chak No. 1297 | 35 | 3 66 |
| | 56 | 1 49 | | | |
| Chak No. 1281 | 51 | 1 08 | Total . . | 68 | 84 81 |
| | 60 | 2 11 | | | |
| | 61 | 1 49 | | | |
| Chak No. 1282 | 3 | 1 04 | Chak No. 1287 | 114 | 1 35 |
| | 4 | 0 95 | | 121 | 4 50 |
| | 5 | 1 56 | | 122 | 1 50 |
| | 57 | 0 74 | Chak No. 1303 | 80 | 2 20 |
| | 58 | 0 37 | | 104 | 1 95 |
| | 59 | 0 37 | | 111 | 1 10 |
| Chak No. 1283 | 21/1 | 2 57 | Chak No. 1304 | 112 | 1 75 |
| | 21/2 | 1 49 | | 82 | 0 15 |
| Chak No. 1284 | 22 | 0 71 | | 83 | 0 65 |
| | 23 | 0 33 | | 84 | 0 20 |
| | 24 | 0 79 | | 85 | 0 41 |
| | 25 | 2 84 | | 86 | 0 15 |
| | 26 | 0 52 | | 87 | 1 51 |
| | 27 | 0 71 | | 92 | 0 20 |
| Chak No. 1285 | 28 | 0 85 | Chak No. 1305 | 93 | 2 91 |
| | 29/1 | 0 69 | | 102 | 1 99 |
| | 29/2 | 1 18 | | 103 | 2 25 |
| | 30 | 3 43 | | 105 | 0 50 |
| | | | | 106 | 1 28 |
| | | | | 107 | 0 75 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|---------------|--------------|-----------------|-----|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 1306 | 108 | 1 17 | Chak No. 1299 | 58 | 0 81 |
| | 109 | 1 42 | | 59 | 0 36 |
| | 110 | 2 15 | | 60 | 0 67 |
| Chak No. 1307 | 113 | 5 59 | | 67 | 0 86 |
| Chak No. 1311 | 114 | 0 95 | Chak No. 1300 | 56 | 1 34 |
| | 95 | 0 87 | | 57 | 1 58 |
| | 96 | 0 30 | | 88 | 0 16 |
| | 98 | 1 95 | | 133 | 0 07 |
| | 99 | 1 97 | Chak No. 1301 | 68 | 1 45 |
| | 100 | 0 75 | | 86 | 2 64 |
| | 101 | 2 10 | | 87 | 1 46 |
| Chak No. 1313 | 94 | 2 75 | | 135 | 0 05 |
| | 95 | 2 09 | Chak No. 1302 | 66 | 0 44 |
| Chak No. 1317 | 96 | 0 94 | | 67 | 0 12 |
| | 97 | 1 27 | | 69 | 3 40 |
| | 98 | 0 23 | Chak No. 1308 | 84 | 1 66 |
| | | | | 85 | 1 59 |
| Total . . | 36 | 53 80 | Chak No. 1309 | 137 | 0 56 |
| | | | | 138 | 1 68 |
| | | | | 139 | 0 68 |
| | | | | 140 | 0 71 |
| | Village Ekara | | | 141 | 0 69 |
| Chak No. 1288 | 77 | 1 63 | | 143 | 0 95 |
| | 78 | 0 97 | | 144 | 0 96 |
| | 79 | 1 21 | Chak No. 1310 | 147 | 1 51 |
| | 80 | 0 55 | | 148 | 1 91 |
| | 81 | 1 10 | | 78 | 1 31 |
| | 82 | 0 65 | Chak No. 1312 | 83 | 1 69 |
| Chak No. 1289 | 73 | 0 87 | | 142 | 1 74 |
| | 74 | 1 03 | | 150 | 3 57 |
| | 75 | 0 77 | Chak No. 1318 | 152 | 1 40 |
| | 76 | 1 67 | | 153 | 1 39 |
| Chak No. 1290 | 71 | 3 05 | Chak No. 1319 | 154 | 1 35 |
| | 72 | 1 39 | | 155 | 2 01 |
| Chak No. 1291 | 69 | 4 58 | Chak No. 1320 | 157 | 3 82 |
| | 70 | 0 75 | Chak No. 1321 | 156 | 3 03 |
| Chak No. 1292 | 61 | 1 02 | Chak No. 1322 | 149 | 3 00 |
| | 62 | 1 11 | Chak No. 1323 | 56 | 0 19 |
| | 63 | 1 10 | | 88 | 0 86 |
| Chak No. 1298 | 60 | 0 36 | | 89 | 0 77 |
| | 61 | 0 73 | | 90 | 1 16 |
| | 64 | 0 93 | | 91 | 1 28 |
| | 65 | 1 02 | | 92 | 0 15 |
| | 66 | 0 49 | | 133 | 1 13 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|--------------|-----------------|-----|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 1324 | 92 | 0 91 | Chak No. 1336 | 96 | 0 62 |
| | 93 | 0 59 | | 97 | 0 08 |
| | 94 | 0 34 | | 126 | 2 51 |
| | 95 | 0 06 | | 127 | 0 36 |
| | 131 | 2 69 | Chak No. 1337 | 155 | 0 86 |
| Chak No. 1325 | 132 | 2 71 | | 158 | 1 37 |
| | 151 | 2 78 | | 163 | 2 87 |
| Chak No. 1326 | 134 | 1 08 | Chak No. 1338 | 159 | 2 42 |
| | 135 | 0 92 | | 171 | 0 37 |
| | 136 | 0 97 | Chak No. 1339 | 159 | 3 03 |
| | 145 | 0 00 | | 171 | 0 53 |
| | 146 | 1 81 | Chak No. 1340 | 160 | 2 67 |
| Chak No. 1327 | 94 | 0 22 | | 161 | 2 66 |
| | 95 | 0 40 | Chak No. 1341 | 162 | 2 12 |
| | 96 | 2 15 | | 166 | 0 24 |
| | 128 | 0 94 | | 167 | 0 09 |
| | 131 | 0 67 | | 169 | 0 20 |
| Chak No. 1328 | 128 | 3 74 | Chak No. 1342 | 162 | 0 41 |
| | 129 | 0 74 | | 163 | 1 43 |
| | 130 | 0 74 | | 165 | 1 52 |
| Chak No. 1329 | 164 | 3 04 | | 166 | 0 64 |
| | 165 | 1 37 | Chak No. 1348 | 185 | 0 59 |
| | 166 | 0 60 | | 191 | 0 57 |
| Chak No. 1330 | 129 | 0 61 | | 192 | 0 07 |
| | 130 | 0 61 | | 193 | 0 27 |
| | 131 | 0 81 | | 194 | 0 13 |
| | 152 | 0 86 | | 195 | 0 21 |
| | 153 | 1 01 | | 196 | 0 32 |
| | 154 | 1 30 | | 197 | 0 32 |
| Chak No. 1331 | 123 | 1 90 | | 198 | 0 15 |
| | 124 | 1 55 | Chak No. 1349 | 192 | 0 27 |
| | 125 | 1 55 | | 193 | 1 08 |
| Chak No. 1332 | 96 | 0 62 | | 194 | 0 53 |
| | 97 | 0 08 | | 195 | 0 86 |
| | 98 | 3 91 | | 196 | 1 26 |
| Chak No. 1333 | 119 | 1 75 | Chak No. 1350 | 197 | 1 30 |
| | 176 | 1 84 | | 198 | 0 58 |
| | 177 | 0 30 | | 199 | 1 78 |
| | 232 | 0 19 | | 200 | 0 41 |
| Chak No. 1334 | 119 | 1 10 | Chak No. 1351 | 190 | 2 37 |
| | 176 | 2 56 | | 191 | 2 28 |
| Chak No. 1335 | 120 | 2 79 | Chak No. 1352 | 201 | 1 83 |
| | 121 | 0 93 | | 204 | 0 68 |
| | 122 | 1 00 | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|--------------|-----------------|------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 1353 | 185 | 0 54 | Chak No. 1366 | 119 | 1 50 |
| | 186 | 1 47 | | 175 | 1 56 |
| | 188 | 1 01 | | 176 | 1 00 |
| | 189 | 0 68 | Chak No. 1367 | 177 | 1 34 |
| Chak No. 1354 | 171 | 3 02 | | 178 | 0 68 |
| | 184 | 2 57 | | 179 | 0 68 |
| Chak No. 1355 | 185 | 1 13 | | 180 | 0 66 |
| | 186 | 1 30 | | 232 | 0 45 |
| | 187 | 2 13 | Chak No. 1368 | 174 | 1 04 |
| | 240 | 0 03 | | 181 | 1 87 |
| Chak No. 1356 | 200 | 3 71 | | 231 | 1 67 |
| | 205 | 0 68 | Chak No. 1369 | 171 | 1 06 |
| Chak No. 1357 | 200 | 0 21 | | 172 | 0 72 |
| | 208 | 0 28 | | 173 | 1 01 |
| | 215 | 3 74 | | 182 | 0 14 |
| | 218 | 0 40 | | 183 | 0 71 |
| Chak No. 1358 | 208 | 2 39 | | | |
| | 215 | 1 44 | Total .. | 216 | 262 98 |
| | 218 | 1 11 | | | |
| Chak No. 1359 | 203 | 0 95 | | | |
| | 206 | 1 14 | | | |
| | 207 | 0 99 | | | |
| | 219 | 1 10 | | | |
| Chak No. 1360 | 220 | 1 10 | Chak No. 1295 | 87 | 0 37 |
| | 221 | 1 27 | | 88 | 0 37 |
| | 223 | 1 04 | | 89 | 0 38 |
| | 224 | 0 73 | | 90 | 0 74 |
| | 225 | 0 29 | | 91 | 0 74 |
| Chak No. 1361 | 221 | 0 16 | | 92/1 | 1 14 |
| | 222 | 0 99 | | 92/2 | 1 12 |
| | 224 | 0 21 | Chak No. 1296 | 93 | 1 12 |
| | 225 | 2 21 | | 86/1 | 1 48 |
| | 226 | 1 01 | | 86/2 | 1 48 |
| | 227 | 1 01 | | 94 | 0 46 |
| Chak No. 1362 | 182 | 1 08 | | | |
| | 228 | 1 01 | | | |
| | 229 | 0 84 | | | |
| | 230 | 1 54 | | | |
| Chak No. 1363 | 184 | 2 11 | | | |
| | 187 | 2 13 | | | |
| | 203 | 0 34 | | | |
| Chak No. 1364 | 167 | 1 30 | Chak No. 1314 | 190 | 1 01 |
| | 168 | 0 99 | | 191 | 0 61 |
| | 169 | 1 07 | | 205 | 3 33 |
| | 175 | 2 66 | Chak No. 1315 | 188 | 5 72 |
| Chak No. 1365 | 123 | 1 71 | | 189 | 0 98 |
| | 175 | 1 34 | Chak No. 1316 | 189 | 5 54 |
| | | | Chak No. 1317 | 189 | 2 31 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|--------------|-----------------|-------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No. 1343 | 175 | 1 45 | | 120 | 0 99 |
| | 176 | 1 45 | | 121 | 1 19 |
| | 177 | 1 48 | | 114 | 0 76 |
| | 178 | 0 70 | | 116 | 0 53 |
| | 179 | 0 75 | | 117/1 | 0 61 |
| Chak No. 1344 | 180 | 5 72 | | 117/2 | 0 60 |
| Chak No. 1345 | 184 | 0 92 | | 118 | 0 75 |
| | 185 | 1 11 | | 127/1 | 0 78 |
| | 186 | 1 22 | | 127/2 | 0 65 |
| | 187 | 1 43 | Chak No. 1374 | 104/1 | 1 41 |
| Chak No. 1346 | 181 | 2 71 | | 104/2 | 1 41 |
| | 182 | 0 47 | | 104 | 1 41 |
| | 183 | 0 99 | Chak No. 1375 | 141/1 | 0 92 |
| Chak No. 1347 | 175 | 1 43 | | 141/2 | 1 51 |
| | 176 | 1 43 | | 141/3 | 0 96 |
| | 177 | 1 42 | | 141/4 | 0 84 |
| | 178 | 0 70 | | 141/5 | 0 84 |
| | | | | 141/6 | 0 95 |
| Total .. | 29 | 49 79 | Chak No. 1376 | 129/1 | 0 90 |
| | | | | 129/2 | 0 39 |
| | | | | 129/3 | 0 38 |
| | | | | 129/4 | 0 38 |
| | | | | 130 | 0 34 |
| Chak No. 1370 | 121 | 1 78 | | 131/1 | 0 09 |
| | 122 | 1 49 | | 131/2 | 0 11 |
| | 123 | 0 74 | | 131/3 | 0 10 |
| | 124 | 0 64 | | 132 | 0 15 |
| | 125 | 0 50 | | 131/1 | 0 02 |
| | 126 | 0 36 | Chak No. 1377 | 131/2 | 0 03 |
| Chak No. 1371 | 127/1 | 1 01 | | 131/3 | 0 02 |
| | 127/2 | 0 84 | | 132 | 0 65 |
| | 129/1 | 0 72 | | 133 | 1 17 |
| | 129/2 | 0 31 | | 137 | 0 79 |
| | 129/3 | 0 30 | | 138/1 | 1 97 |
| | 129/4 | 0 31 | | 138/2 | 0 92 |
| | 130 | 0 76 | | 139 | 3 86 |
| | 131/1 | 0 04 | Chak No. 1378 | 140 | 1 58 |
| | 131/2 | 0 05 | | 142 | 2 00 |
| | 131/3 | 0 04 | Chak No. 1379 | 143/1 | 0 75 |
| | 141/1 | 0 04 | | 143/2 | 0 74 |
| | 141/2 | 0 07 | | 144 | 0 77 |
| | 141/3 | 0 04 | | 145 | 0 60 |
| | 141/4 | 0 04 | | 146 | 1 15 |
| | 141/5 | 0 04 | | 149 | 0 15 |
| | 141/6 | 0 04 | | 150 | 0 03 |
| Chak No. 1372 | 116 | 0 19 | | 104/1 | 0 34 |
| | 117/1 | 0 11 | Chak No. 1380 | 104/2 | 0 34 |
| | 117/2 | 0 11 | | 104/3 | 0 34 |
| | 118 | 2 10 | | 141/1 | 0 48 |
| | 119 | 0 74 | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | | |
|-----------------|---------------|--------------|-----------------|---------------|--------------|------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. | |
| Chak No. 1381 | 141/2 | 0 87 | Chak No. 1389 | 132 | 1 20 | |
| | 141/3 | 0 55 | | 133 | 1 25 | |
| | 141/4 | 0 48 | | 134 | 1 44 | |
| | 141/5 | 0 48 | | 135/1 | 0 00 | |
| | 141/6 | 0 55 | | 135/2 | 0 64 | |
| | 199 | 0 10 | | 137 | 1 23 | |
| Chak No. 1382 | 209 | 3 09 | Chak No. 1390 | 124 | 0 04 | |
| | 210 | 2 95 | | 125 | 0 14 | |
| | 109/1 | 0 37 | | 126 | 0 25 | |
| | 109/2 | 0 41 | | 127/1 | 0 27 | |
| | 110 | 0 46 | | 127/2 | 0 22 | |
| Chak No. 1383 | 111 | 0 46 | | 128/1 | 0 69 | |
| | 113/1 | 1 53 | | 128/1/A | 0 70 | |
| | 113/2 | 1 53 | | 128/2 | 1 25 | |
| | 102/1 | 0 07 | | 129/1 | 0 09 | |
| | 102/2 | 0 17 | | 129/2 | 0 04 | |
| | 102/3 | 0 14 | | 129/3 | 0 04 | |
| | 102/4 | 0 04 | | 129/4 | 0 04 | |
| | 102/5 | 0 04 | | 130 | 0 44 | |
| | 107 | 0 38 | | 131/1 | 0 54 | |
| | 108 | 1 38 | | 131/2 | 0 65 | |
| Chak No. 1384 | 109/1 | 0 06 | Chak No. 1391 | 131/3 | 0 57 | |
| | 109/2 | 0 06 | | 135/1 | 1 62 | |
| | 110 | 0 51 | | 135/2 | 1 61 | |
| | 111 | 0 51 | | 137 | 0 10 | |
| | 112 | 2 90 | | Chak No. 1392 | 136/1 | 1 24 |
| | 115/1 | 4 52 | | | 136/2 | 1 24 |
| Chak No. 1385 | 115/2 | 1 47 | | 139 | 3 43 | |
| | 102/1 | 0 26 | Total . . | | | |
| 102/2 | 0 69 | | | | | |
| 102/3 | 0 57 | 154 | | 118 78 | | |
| 102/4 | 0 15 | | | | | |
| 102/5 | 0 15 | | | | | |
| Chak No. 1386 | 103/1 | 2 76 | Village Marodi | | | |
| | 103/2 | 1 37 | Chak No. 1393 | 116 | 0 67 | |
| | 186 | 1 33 | | 117 | 0 61 | |
| | 189/1 | 0 34 | | 126 | 0 86 | |
| | 189/2 | 0 34 | | 127 | 0 78 | |
| | 189/3 | 0 74 | | 128 | 0 37 | |
| Chak No. 1387 | 190 | 1 42 | | | 129 | 0 68 |
| | 187 | 2 56 | Chak No. 1394 | 95 | 0 40 | |
| | 188 | 2 23 | | 96 | 0 82 | |
| | Chak No. 1388 | 102/1 | | 0 07 | 97 | 0 89 |
| 102/2 | | 0 17 | | 115 | 1 23 | |
| 102/3 | | 0 14 | Chak No. 1395 | 112 | 0 97 | |
| 102/4 | | 0 04 | | 114 | 1 27 | |
| 102/5 | | 0 04 | | 130 | 0 66 | |
| 105/1 | 1 43 | 131 | | 0 44 | | |
| 105/2 | 0 74 | 132 | | 0 48 | | |
| | 106 | 2 17 | | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|-------|-----------------|-----|-------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No. 1396 | 134 | 2 19 | Chak No. 1405 | 93 | 1 11 |
| | 135 | 0 69 | | 94 | 1 11 |
| | 136 | 0 21 | | 100 | 1 43 |
| | 137 | 0 84 | | 101 | 1 11 |
| | 138 | 1 40 | Chak No. 1406 | 102 | 1 58 |
| Chak No. 1397 | 139 | 0 74 | | 105 | 0 16 |
| | 140 | 1 29 | | 106 | 0 21 |
| | 142 | 4 05 | | 107 | 1 72 |
| Chak No. 1398 | 112 | 0 22 | | 108 | 0 33 |
| | 126 | 0 54 | Chak No. 1407 | 102 | 0 68 |
| | 127 | 0 26 | | 103 | 0 56 |
| | 128 | 0 37 | | 104 | 0 67 |
| | 129 | 0 45 | | 105 | 3 04 |
| | 130 | 0 44 | | 134 | 0 94 |
| | 131 | 0 29 | Chak No. 1408 | 106 | 0 62 |
| | 132 | 0 26 | | 111 | 1 46 |
| | 133 | 1 73 | | 112 | 0 43 |
| Chak No. 1399 | 123 | 1 99 | | 134 | 2 50 |
| | 124 | 1 18 | | — | — |
| | 125 | 1 07 | | | |
| Chak No. 1400 | 141 | 0 86 | Total . . | 79 | 70 06 |
| | 142 | 2 03 | | — | — |
| Chak No. 1401 | 115 | 0 89 | | | |
| | 116 | 0 67 | | | |
| | 117 | 0 45 | | | |
| | 118 | 0 17 | | | |
| | 119 | 0 05 | | | |
| | 126 | 0 54 | | | |
| Chak No. 1402 | 117 | 0 15 | | | |
| | 118 | 1 64 | | | |
| | 119 | 0 59 | | | |
| | 120 | 0 54 | | | |
| | 121 | 1 23 | | | |
| | 122 | 0 29 | | | |
| | 126 | 0 15 | | | |
| Chak No. 1403 | 95 | 0 69 | | | |
| | 96 | 0 60 | | | |
| | 97 | 0 45 | | | |
| | 98 | 1 04 | | | |
| | 114 | 1 27 | | | |
| Chak No. 1404 | 98 | 0 85 | | | |
| | 109 | 0 17 | | | |
| | 110 | 1 02 | | | |
| | 111 | 0 63 | | | |
| | 112 | 0 32 | | | |
| | 113 | 1 75 | | | |

VILLAGEWISE ABSTRACT

| Sr. No. | Village | Gut No. | Area CCA |
|---------|-----------------------|---------|----------|
| (1) | (2) | (3) | (4) |
| | | | H. A. |
| 1 | Kaulked Gomase | 68 | 84 81 |
| 2 | Aapoti Khurd | 36 | 53 80 |
| 3 | Eklara | 216 | 262 98 |
| 4 | Kaplieshwar | 11 | 9 40 |
| 5 | Apoti (B. K.) | 29 | 49 79 |
| 6 | Donwada | 154 | 118 78 |
| 7 | Marodi | 79 | 70 06 |
| | | — | — |
| | Total Area of WUA . . | 593 | 649 62 |
| | | — | — |

VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI,
 Executive Engineer,
 Irrigation Project &
 Water Resources Investigation
 Division, Amravati.

Amravati :
 Dated the 7th March 2024.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११७.

| | | | अनुसूची—चालू | | |
|---|-----|------|--------------|-----|--------|
| कार्यकारी अभियंता, यांजकडून | | | (१) | (२) | (३) |
| महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५- | | | | | हे. आर |
| अधिसूचना-३ | | | | | |
| क्रमांक ६५८-तांशा-१-घुंगशी प्रकल्प-अधिसूचना-३-२०२४.— | | | चक नं.१०२९ | ३०२ | ३ १५ |
| ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५, ६, ७ आणि नियम-३ नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणी वापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती खालीलप्रमाणे पाणी वापर संस्थेचे अद्यावत नकाशाच्य प्रमाणित प्रति, जमीनधारक आणि/किंवा कब्जेधारक यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिध्द करीत आहे. | | | चक नं.१०३० | २७५ | १ ६३ |
| आणि त्याअर्थी, मी, विरेंद्र रामचंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण विभाग, अमरावती असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकावर व भोगवटधारकावर पाणी वापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकार असेल. | | | चक नं.१०३१ | ३०१ | ३ १४ |
| या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तिस हे प्रकटन शासनाचे राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आंत अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती यांच्याकडे अपील दाखल करता येईल. | | | चक नं.१०३२ | २७५ | १ ०१ |
| अनुसूची | | | | २७६ | ३ ७१ |
| प्रकल्पाचे नाव— घुंगशी बॅरेज प्रकल्प | | | | २८६ | ० ७९ |
| पाणी वापर संस्थेचे नाव व पत्ता—प्रस्तावित पाणी वापर संस्था | | | चक नं.१०३३ | २८० | २ ४३ |
| क्र. १३, डोनवाडा, ता. अकोला जि. अकोला. | | | | २८३ | १ ६५ |
| पाणी वापर संस्था क्र. १३ क्षेत्र-५३१ ६२ हे. (सी.सी.ए) | | | | २८५ | १ ६७ |
| विमोचक अधिसूचित क्षेत्र क्षेत्र | | | चक नं.१०३४ | २७९ | २ ४२ |
| गट नंबर | | | | २८४ | १ ९५ |
| (१) | (२) | (३) | | २६६ | ० ४५ |
| हे. आर | | | | २७७ | १ ७७ |
| एकलारा | | | | २७८ | १ ९७ |
| चक नं.१०२६ | ३०५ | ३ ७१ | चक नं.१०३५ | २६७ | १ ७७ |
| | ३०६ | ० १५ | | २७६ | २ ०० |
| चक नं.१०२७ | ३०३ | ४ ५२ | | २७७ | २ ०९ |
| चक नं.१०२८ | २६९ | १ ७० | | २७७ | २ ३८ |
| | २७३ | ० ७३ | चक नं.१०३६ | २६९ | २ ३८ |
| | २७४ | १ ०१ | | २७० | ० ९१ |
| | ३०३ | ० ८५ | | २७१ | १ ०९ |
| | | | | २७२ | १ ०९ |
| | | | चक नं.१०३७ | २६८ | २ १० |
| | | | | २६९ | २ ३८ |
| | | | चक नं.१०३८ | २५४ | ० १८ |
| | | | | २६३ | ० ९० |
| | | | | २६४ | १ ९५ |
| | | | | २६७ | २ १६ |
| | | | चक नं.१०३९ | २९५ | ० ४५ |
| | | | | २९६ | ० ४१ |
| | | | | ३०० | ३ १४ |
| | | | चक नं.१०४० | ११० | ० ९१ |
| | | | | १११ | ० ७४ |
| | | | | २९७ | १ ७९ |
| | | | | २९८ | ० ९६ |
| | | | | २९९ | ० ७४ |
| | | | चक नं.१०४१ | २९४ | १ ८३ |
| | | | | २९५ | ० ३० |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-----|--------|--------------|-----|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | २९६ | ० ३४ | | २४१ | २ ९८ |
| | २९७ | ० ४५ | चक नं.१०५४ | २४२ | १ ४९ |
| | २९९ | ० ७४ | | २४३ | १ ४९ |
| चक नं.१०४२ | २८६ | ० ८६ | | २४४ | २ ६३ |
| | २८७ | १ १८ | चक नं.१०५५ | २५४ | १ ०४ |
| | २८९ | ३ ५८ | | २५५ | ० ८६ |
| चक नं.१०४३ | ११२ | १ ११ | | २६१ | १ ५९ |
| | ११५ | ० ८० | | २६२ | १ ०२ |
| | ११६ | २ २९ | | २६५ | १ ४३ |
| | ११७ | ० ७५ | चक नं.१०५६ | २४५ | १ ०२ |
| चक नं.१०४४ | ११८ | ० ४७ | | २५६ | १ १५ |
| | ११९ | ० १६ | | २५७ | ० ३८ |
| | २९० | ० ४७ | | २५८ | ० ७६ |
| | २९१ | ० ७४ | | २५९ | ० ४० |
| | २९२ | ० ७४ | | २६० | ० ३७ |
| | २९३ | १ ९७ | चक नं.१०५७ | २४६ | ० ०४ |
| चक नं.१०४५ | २८९ | ४ ९८ | | २४७ | ० ११ |
| चक नं.१०४६ | २३२ | ४ ९० | | २४८ | ० २२ |
| | २३३ | ० ६३ | | २४९ | १ ७७ |
| चक नं.१०४७ | २३४ | १ ३१ | | २५० | ० ६५ |
| | २८८ | ४ १८ | | २५१ | ० १० |
| चक नं.१०४८ | २१६ | २ ३८ | चक नं.१०५८ | २४५ | १ ४० |
| | २१७ | १ ९५ | | २४६ | ० ६४ |
| | २३४ | १ ४० | | २४७ | ० ६८ |
| चक नं.१०४९ | २३५ | ३ ५० | | २४८ | ० ४५ |
| | २३६ | १ ४९ | | २४९ | १ ०३ |
| चक नं.१०५० | २११ | १ ३१ | चक नं.१०६९ | २५० | ० ६५ |
| | २१२ | ० ७२ | | २५१ | १ २९ |
| | २१३ | ० ५० | | २५२ | १ ४३ |
| | २१४ | २ ०० | | २५३ | २ २० |
| चक नं.१०५१ | २३८ | ३ १२ | | २५४ | ० १५ |
| | २८१ | १ ०६ | | | |
| | २८२ | १ ७५ | एकूण | ११४ | १६९ ४६ |
| चक नं.१०५२ | २३७ | १ ९६ | | | |
| | २३९ | २ ६१ | | | |
| | २४० | ० ९४ | चक नं.१०५९ | ९६१ | २ ३८ |
| चक नं.१०५३ | २३९ | ० ७४ | | ९६२ | १ ०१ |
| | २४० | २ ४३ | | ९६२ | १ ०० |

डोनवाडा

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं.१०६० | ९७ | १ २० | | ९२/४ | ० ३७ |
| | ८० | १ ४० | | ९३ | ० ११ |
| | ९३ | ० ०८ | | ९३/१ | ० १४ |
| | ९३/१ | ० १० | | ९३/२ | ० १५ |
| | ९३/२ | ० १० | | ९३/३ | ० ४० |
| | ९३/३ | ० २८ | | ९३/३ | ० ११ |
| | ९३/३ | ० ०८ | चक नं.१०६५ | ९० | ३ ६४ |
| चक नं.१०६१ | ९४ | १ ४२ | | ९३ | ० ११ |
| | ९५ | १ ३८ | | ९३/१ | ० १४ |
| | ९३ | ० ३३ | | ९३/२ | ० १५ |
| | ९३/१ | ० ४१ | | ९३/३ | ० ४० |
| | ९३/२ | ० ४५ | | ९३/३ | ० ११ |
| | ९३/३ | १ २१ | चक नं.१०६६ | ९३/१ | ० ६९ |
| | ९३/३ | ० ३३ | | ९३/२ | ० ९२ |
| | १०१ | २ १० | | ९२/३ | ० ३८ |
| | १०२/१ | ० ०९ | | ९२/४ | ० ३७ |
| | १०२/२ | ० २४ | | ९३ | ० ३३ |
| चक नं.१०६२ | १०२/३ | ० २० | | ९३/१ | ० ४१ |
| | १०२/४ | ० ०५ | | ९३/२ | ० ४५ |
| | १०२/५ | ० ०५ | | ९३/३ | १ २१ |
| | ९६/१ | २ ११ | चक नं.१०६७ | ९३/३ | ० ३३ |
| | ९६/२ | ० ८९ | | ८२ | ० ७० |
| | ९६/२ | ० ८९ | | ८३ | १ ४७ |
| | ९८/१ | ० ८० | | ८४ | १ ३८ |
| चक नं.१०६३ | ९८/२ | ० ८० | | ९१ | ० २६ |
| | ९९/१ | ० ५९ | | ९२/१ | ० २८ |
| | ९९/२ | ० ५८ | | ९२/२ | ० ३७ |
| | १००/१ | १ ६२ | | ९२/३ | ० १५ |
| | १००/२ | १ ६३ | | ९२/४ | ० १५ |
| | १०९/१ | ० २६ | चक नं.१०६८ | ६९ | ० ४२ |
| | १०९/२ | ० २९ | | ७७ | ० ८१ |
| चक नं.१०६४ | ११५/१ | ० ६८ | | ७८/१ | ० ९८ |
| | ११५/२ | ० २२ | | ७८/२ | ० ६५ |
| | ९१ | १ १६ | | ७९ | २ ०९ |
| | ९२/१ | ० ६९ | चक नं.१०७० | ७२ | ०७४ |
| | ९२/२ | ० ९२ | | ७५ | १ ६० |
| | ९२/३ | ० ३८ | | ७६/१ | ० ६७ |
| | | | | ७६/२ | ० ७५ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं.१०७१ | ७६/३ | ० ६७ | चक नं.१०७६ | ८८/१ | १ ७१ |
| | ७३ | १ ५२ | | ८८/२ | ० ७४ |
| | ७४/१ | ० ७५ | | १०२/१ | ० ३३ |
| चक नं.१०७२ | ७४/२ | ० ७६ | चक नं.१०७७ | १०२/२ | ० ८६ |
| | ३९/१ | ० ०६ | | १०२/३ | ० ७२ |
| | ३९/१ | ० ०६ | | १०२/४ | ० १८ |
| चक नं.१०७३ | ४० | ० १२ | चक नं.१०७८ | १०२/५ | ० १८ |
| | ४१ | ० १६ | | ८९/१ | १ ११ |
| | ६५ | ० ३२ | | ८९/२ | १ ११ |
| चक नं.१०७४ | ६६ | ० १५ | चक नं.१०७९ | ८९/३ | १ ३१ |
| | ६७ | ० २१ | | १०२/१ | ० ३३ |
| | ६८ | ० १५ | | १०२/२ | ० ८६ |
| चक नं.१०७५ | ६९ | ० १८ | चक नं.१०८० | १०२/३ | ० ७२ |
| | ७०/१ | ० ७४ | | १०२/४ | ० १८ |
| | ७०/२ | ० ७४ | | १०२/५ | ० १८ |
| चक नं.१०७६ | ७०/३ | १ ०९ | चक नं.१०८१ | १९३/१ | ० ८३ |
| | ७१ | ० ७२ | | १९३/२ | ० ७३ |
| | ७८/१ | ० ४२ | | १९३/३ | ० ७९ |
| चक नं.१०७७ | ७८/२ | ० २८ | चक नं.१०८२ | १९३/४ | ० ३४ |
| | ४२ | ० १६ | | १९४ | १ ११ |
| | ४३ | ० २४ | | १९५ | ० ९३ |
| चक नं.१०७८ | ६४ | ० ३० | चक नं.१०८३ | १९६ | ० ९६ |
| | ६५ | १ २९ | | १८०/१ | ० ०७ |
| | ६६ | ० ४६ | | १८०/२ | ० १३ |
| चक नं.१०७९ | ६७ | ० ६३ | चक नं.१०८४ | १८१ | ० ३३ |
| | ६८ | ० ४६ | | १८२ | १ १७ |
| | ५७ | ० ४२ | | १८३/१ | ० ८७ |
| चक नं.१०८० | ५९ | ० ५९ | चक नं.१०८५ | १८३/२ | ० ४३ |
| | ६० | ० २५ | | १८३/३ | ० ५६ |
| | ६१ | ० २१ | | १९६ | ० ७० |
| चक नं.१०८१ | ६२ | ० २७ | चक नं.१०८६ | १९७ | ० ०६ |
| | ६३ | ० १७ | | २०३ | ० ०५ |
| | ८५ | २ ४० | | १८४ | ० ४४ |
| चक नं.१०८२ | ८६/१ | ० १५ | चक नं.१०८७ | १८५ | ० ७६ |
| | ८६/२ | ० ९५ | | १८६ | १ ३३ |
| | ५७ | १ ०५ | | १९० | १ ४२ |
| चक नं.१०८३ | ८६/१ | ० ५५ | चक नं.१०८८ | १९१ | ० ९१ |
| | ८६/२ | ० ५५ | | १९२ | १ २० |
| | ८७ | २ २९ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | १९३/१ | १ ०१ | | ४५ | ० ६७ |
| | १९३/२ | ० ८९ | | ४६ | ० १५ |
| | १९३/३ | ० ९७ | | ४९/१ | ० २७ |
| | १९३/४ | ० ४२ | | ४९/२ | ० ५० |
| चक नं.१०८२ | ५२ | ३ १० | चक नं.१०८७ | ५०/१ | ० ४५ |
| | ५४ | ० ५७ | | ५०/१ | ० २८ |
| | ५५ | ० ५८ | | ५१/१ | ० ५६ |
| | ५६ | १ ०५ | | ५१/२ | ० ८१ |
| चक नं.१०८३ | ५०/१ | १ २५ | | ५१/३ | ० ८१ |
| | ५०/१ | ० ७८ | | ५१/४ | ० ६८ |
| | ५१/१ | ० १९ | | ५३ | ० ३८ |
| | ५१/२ | ० २८ | | ५५ | ० ४८ |
| | ५१/३ | ० २८ | | ५६ | ० ३१ |
| | ५१/४ | ० २३ | चक नं.१०८८ | ५७ | ० ४२ |
| | ५३ | ० ७४ | | ४२ | ० ७१ |
| | ५५ | ० ८१ | | ४३ | ० १५ |
| | ५६ | ० ६३ | | ६४ | ० २२ |
| | ५७ | ० १० | | ५८ | १ ११ |
| चक नं.१०८४ | ४७/१ | ० ८४ | | ५९ | १ १३ |
| | ४७/२ | ० ८५ | | ६० | ० २२ |
| | ४७/३ | ० ८५ | | ६१ | ० २८ |
| | ४७/४ | ० ९२ | | ६२ | ० ३२ |
| | ४८ | १ ३९ | | ६३ | ० ४२ |
| चक नं.१०८५ | ४७/१ | ० ६४ | चक नं.१०८९ | ६४ | ० ७४ |
| | ४७/२ | ० ६४ | | ३९/१ | ० ६७ |
| | ४७/३ | ० ६४ | | ३९/१ | ० ६८ |
| | ४७/४ | ० ७० | | ४० | १ ३४ |
| | ४८ | १ २८ | | ४१ | १ ३४ |
| | ५०/१ | १ १९ | | ४२ | ० ५५ |
| | ५०/१ | ० ७४ | चक नं.१०९० | ३४/१ | ० ०९ |
| चक नं.१०८६ | ३१ | ० ५४ | | ३४/अ | ० २२ |
| | ३२ | ० ६९ | | ३४/अ | ० २६ |
| | ३३ | ० ६९ | | ३५ | ० ७३ |
| | ३४/१ | ० २२ | | ३६ | ० ९१ |
| | ३४/अ | ० ५३ | | ३७ | १ ५३ |
| | ३४/अ | ० ६२ | | ३८ | १ ३१ |
| | ४४/१ | ० २२ | चक नं.१०९१ | २५/१ | ० २६ |
| | ४४/२ | ० २२ | | २५/२ | ० १४ |
| | ४४/३ | ० २२ | | २६ | ० ९४ |
| | | | | २७ | ० ६० |
| | | | | २८ | ० १७ |
| | | | | ३० | १ ३८ |
| | | | चक नं.१०९२ | ३४/१ | ० ३२ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| | ३४/३८ | ० ७८ | | २०६/१ | २ २२ |
| | ३४/३८ | ० ९१ | | २०६/२ | २ २३ |
| | ४३ | ० १६ | चक नं.११०० | २०४ | ० ९२ |
| | ४४/१ | ० ५२ | | २०८/१ | ० ३६ |
| | ४४/२ | ० ५२ | | २०८/२ | ० ५२ |
| | ४४/३ | ० ५२ | | २०९ | १ ८५ |
| | ४९/१ | ० ८१ | चक नं.११०१ | २११ | १ ११ |
| | ४९/२ | १ ४९ | | २१२ | १ १० |
| चक नं.१०९३ | १९८/१ | १ ४९ | | २१६ | १ ८६ |
| | १९८/२ | १ ५४ | चक नं.११०२ | २१३ | १ ११ |
| | १९९ | २ ०० | | २१४ | १ ११ |
| चक नं.१०९४ | १९७ | ० ६५ | | २१५ | १ ११ |
| | २०२/१ | ० ७२ | चक नं.११०३ | २१६ | ३ ३८ |
| | २०२/२ | ० ७८ | | २१७ | १ १२ |
| | २०३ | २ ०१ | चक नं.११०४ | २१९/१ | ० ७० |
| चक नं.१०९५ | २०० | ० ६३ | | २१९/२ | ० ७३ |
| | २०१/१ | ० १५ | | २२०/१ | १ ६६ |
| | २०१/२ | ० १५ | | २२०/२ | ० ७२ |
| | २०१/३ | ० १५ | चक नं.११०५ | २१८ | १ ४९ |
| | २०२/१ | ० २५ | | २१९/१ | ० ७४ |
| | २०२/२ | ० २७ | | २१९/२ | ० ७९ |
| | २१० | ३ ११ | | २२०/१ | ० ७१ |
| चक नं.१०९६ | २०० | १ ९० | | २२०/२ | ० ३१ |
| | २०१/१ | ० ६० | | ३६१/१ | ० २२ |
| | २०१/२ | ० ६० | | ३६१/१ | ० ०६ |
| | २०१/३ | ० ६२ | | ३६१/३ | ० ०९ |
| | २०२/१ | १ ०९ | | ३६१/४ | ० ०९ |
| | २०२/२ | १ १८ | | ३६२ | ० ४१ |
| चक नं.१०९७ | २०७/१ | ० ४८ | चक नं.११०६ | ३६३ | ० २५ |
| | २०७/२ | ० ८७ | | ३६४ | १ ७४ |
| | २०७/३ | ० ४० | | ३६५ | ० ५९ |
| | २०७/४ | ० ३४ | | ३६९ | ० ८९ |
| | २०७/५ | ० ३४ | चक नं.११०७ | ३६९ | ० ८९ |
| | २०८/१ | ० ६६ | | ३७० | ० ९५ |
| | २०८/२ | ० ९७ | | ३७१ | ० ९० |
| | २०९ | २ २७ | | ३७२ | ० २९ |
| चक नं.१०९८ | २०७/१ | ० ६१ | | ३७३ | ० २९ |
| | २०७/२ | १ ११ | | ३७४ | १ ३८ |
| | २०७/३ | ० ५१ | चक नं.११०८ | ३१ | ० ८६ |
| | २०७/४ | ० ४४ | | ३२ | ० ७२ |
| | २०७/५ | ० ४३ | | ३३ | ० ७२ |
| चक नं.१०९९ | २०५ | १ १७ | | ३४/१ | ० २३ |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|------|--------|--------------|-------|--------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं.११०९ | ३४/अ | ० ५६ | चक नं.१११७ | १३ | ० ८२ |
| | ३४/अ | ० ६५ | | ५ | ० १५ |
| | ४५ | ० ७४ | | ६ | ० ३७ |
| | ४६ | ० १५ | | ७ | १ २० |
| | २५/१ | ० २९ | | ८ | ० ४४ |
| | २५/२ | ० १५ | चक नं.१११८ | ९ | १ १८ |
| | २६ | १ ३४ | | १० | २ ०७ |
| | २७ | ० ६२ | | ३८८ | १ ७८ |
| | २८ | ० २० | | ३८९ | ० ३६ |
| | २९/१ | ० ८१ | | ३९० | १ ८४ |
| चक नं.१११० | २९/२ | ० ८२ | चक नं.१११९ | ३८४ | ३ ७७ |
| | २९/१ | १ ३० | | ३७९ | ० ५९ |
| | २९/२ | ० ७१ | | ३८० | १ ३७ |
| | २९ | ० ७१ | | ३८१ | १ ३७ |
| | २२ | ० ९४ | | ३८२ | ० ८९ |
| | २३ | १ २४ | चक नं.११२१ | ३८३ | ० ८४ |
| | २५/१ | ० ६२ | | ३७७ | ० ०९ |
| | २५/२ | ० ३२ | | ३७८ | ० १३ |
| | १६ | ० १९ | | ३७९ | ० ७६ |
| | १७ | ० २२ | | ३८५ | ० ७४ |
| चक नं.११११ | १८/१ | ० ५४ | चक नं.११२२ | ३८६ | ० ७४ |
| | १८/२ | ० ५४ | | ३८७ | १ ६६ |
| | १९ | १ ०९ | | ३७५/१ | ० ९३ |
| | २० | १ ०२ | | ३७५/२ | ० ९३ |
| | ३ | १ ४१ | | ३७५/३ | ० ५१ |
| चक नं.१११२ | ४ | १ ३२ | | ३७५/४ | ० ५१ |
| | ५ | ० ६७ | चक नं.११२३ | ३७६ | ० ६५ |
| | ७ | १ ६५ | | ३७७ | १ १८ |
| | १ | २ ३६ | | ३७८ | ० २० |
| | २ | १ ४६ | | २२५ | ० ६९ |
| चक नं.१११३ | १५ | २ ४६ | | २२६ | १ ०९ |
| चक नं.१११४ | २२ | ० ५९ | चक नं.११२४ | २२७ | ० ९० |
| | २३ | ० २८ | | २२९ | २ १० |
| | २५/१ | ० १२ | | २३०/१ | ० ७४ |
| | २५/२ | ० ०६ | | २३०/२ | ० ७४ |
| चक नं.१११५ | १३ | ० ८२ | | २२४ | १ ५५ |
| | १४/१ | ० ७४ | चक नं.११२५ | २३१/१ | ० ८२ |
| | १४/२ | ० ७४ | | २३१/२ | ० ७४ |
| | १६ | ० ७२ | | २३२ | १ ४८ |
| | १७ | ० ३१ | | २२२/१ | ० २४ |
| चक नं.१११६ | १८/१ | ० १९ | | २२२/२ | ० ३१ |
| | १८/२ | ० १९ | | २२३ | ० ५५ |
| | ११ | २ ३४ | | | |
| | १२ | २ ३४ | | | |

| अनुसूची—चालू | | | अनुसूची—चालू | | |
|--------------|-------|--------|-------------------|---------|---------|
| (१) | (२) | (३) | (१) | (२) | (३) |
| | | हे. आर | | | हे. आर |
| चक नं.११२६ | २२४ | १ ७५ | | ३६१/२ | ० ७२ |
| | २२५ | ० ५८ | | ३६१/३ | १ २० |
| | २२१/१ | २ ६० | चक नं.११३२ | ३६१/४ | १ २० |
| | २२१/२ | १ ३३ | | ३३६ | ० ०५ |
| | २२१/३ | ० ७१ | | ३३७ | १ ०० |
| चक नं.११२७ | २२१/४ | ० ६९ | | ३५१/१ | २ ७९ |
| | २२८ | ० २८ | | ३५१/२ | १ ४८ |
| | ३५८ | ० ६१ | चक नं.११३३ | ३३८ | ० ६९ |
| | ३५९ | ० ४० | | ३३९ | ० ६१ |
| | ३६० | २ २६ | | ३४० | ० ७५ |
| चक नं.११२८ | ३६३ | ० ०३ | | ३४१ | ० ६९ |
| | ३६४ | ० १९ | | ३४२ | ० ४९ |
| | ३६५ | ० ०७ | चक नं.११३४ | ३४३/१ | २ २१ |
| | ३६६ | ० ६० | | ३४३/२ | ० ९७ |
| | ३६९ | ० ०४ | | ३५० | ० ३१ |
| चक नं.११२८ | ३५८ | ० ५५ | चक नं.११३५ | २९३ | १ १४ |
| | ३५९ | ० ६९ | | २९७ | १ ०५ |
| | ३६६ | ० ६० | | २९८ | ० २३ |
| | ३६७ | १ ३९ | | ३४४ | १ ६२ |
| | ३६८ | ० ७४ | | | |
| | ३६९ | ० २७ | एकूण . . | ४६५ | ३६२ १६ |
| | ३७५/१ | ० ३६ | | | |
| | ३७५/२ | ० ३६ | | | |
| | ३७५/३ | ० २० | | | |
| | ३७५/४ | ० २० | | | |
| चक नं.११२९ | ३७९ | ० ३० | गाव निहाय गोषवारा | | |
| | ३५३ | ० १४ | अ. क्र. | गाव | गट नंबर |
| | ३५४ | ० ३५ | (१) | (२) | (३) |
| | ३५५ | ० ८४ | | | (४) |
| | ३५६ | १ ११ | | | हे. आर |
| चक नं.११२९ | ३५७/१ | ० ७४ | १ | एकलारा | ११४ |
| | ३५७/२ | ० ७४ | २ | डोनवाडा | ४६५ |
| | ३५८ | १ ३८ | | | |
| | ३४७ | ० ५७ | पाणी वापर संस्था | | |
| | ३४८ | ० २४ | एकूण क्षेत्र . . | | |
| चक नं.११३० | ३४९ | २ ८९ | | ५७९ | ५३१ ६२ |
| | ३५० | ० ३१ | | | |
| | ३५२ | १ ३८ | | | |
| | ३६१/१ | २ ८२ | | | |
| | | | | | |

अमरावती :
दिनांक ७ मार्च, २०२४.

वीरेंद्र रामचंद्र चौधरी,
कार्यकारी अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प
व जलसंपत्ती अन्वेषण विभाग,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ११८.

SCHEDULE—Contd.

| BY EXECUTIVE ENGINEER | (1) | (2) | (3) |
|---|--------------|------|-------|
| MMISF Act, 2005.— | | | H. A. |
| Notification-III | | 306 | 0 15 |
| No.658-TB-1-Ghungshi Project-Noti-3-2024.— | Chak No.1027 | 303 | 4 52 |
| | Chak No.1028 | 269 | 1 70 |
| | | 273 | 0 73 |
| | | 274 | 1 01 |
| | | 303 | 0 85 |
| | Chak No.1029 | 302 | 3 15 |
| | | 304 | 2 97 |
| | Chak No.1030 | 275 | 1 63 |
| | | 301 | 3 14 |
| | Chak No.1031 | 275 | 1 09 |
| | | 276 | 3 71 |
| | | 286 | 0 79 |
| | Chak No.1032 | 280 | 2 43 |
| | | 283 | 1 65 |
| | | 285 | 1 67 |
| | Chak No.1033 | 279 | 2 42 |
| | | 284 | 1 95 |
| | Chak No.1034 | 266 | 0 45 |
| | | 277 | 1 77 |
| | | 278 | 1 97 |
| | Chak No.1035 | 267 | 1 77 |
| | | 276 | 2 00 |
| | | 277 | 2 09 |
| | Chak No.1036 | 269 | 2 38 |
| | | 270 | 0 91 |
| | | 271 | 1 09 |
| | | 272 | 1 09 |
| | Chak No.1037 | 268 | 2 10 |
| | | 269 | 2 38 |
| | Chak No.1038 | 254 | 0 18 |
| | | 263 | 0 90 |
| | | 264 | 1 95 |
| | | 267 | 2 16 |
| Name of Project :— Ghungshi Barriage Project. | Chak No.1039 | 295 | 0 45 |
| Name and Address of WUAs (Existing/ Proposed)—Proposed W.U.A. No.-13, Donwada, Tal. Murtijapur, Dist. Akola. | | 296 | 0 41 |
| | | 300 | 3 14 |
| | Chak No.1040 | 110 | 0 91 |
| | | 111 | 0 74 |
| W.U.A. No.-13, Area 531 62 H.A. (CCA). | | 297 | 1 79 |
| Direct Outlet. Gut No./ Area | | 298 | 0 96 |
| Survey No. CCA | | 299 | 0 74 |
| (1) (2) (3) | Chak No.1041 | 294 | 1 83 |
| | | 295 | 0 30 |
| | | 296 | 0 34 |
| | Eklara | 297 | 0 45 |
| Chak No. 1026 | 305 | 299 | 0 74 |
| | | 3 71 | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-----|-------|-----------------|-------|--------|
| (1) | (2) | (3) | (1) | (2) | (3) |
| | | H. A. | | | H. A. |
| Chak No.1042 | 286 | 0 86 | | 259 | 0 40 |
| | 287 | 1 18 | | 260 | 0 37 |
| | 289 | 3 58 | Chak No.1057 | 246 | 0 04 |
| Chak No.1043 | 112 | 1 11 | | 247 | 0 11 |
| | 115 | 0 80 | | 248 | 0 22 |
| | 116 | 2 29 | | 249 | 1 77 |
| | 117 | 0 75 | | 250 | 0 65 |
| Chak No.1044 | 118 | 0 47 | | 251 | 0 10 |
| | 119 | 0 16 | Chak No.1058 | 245 | 1 40 |
| | 290 | 0 47 | | 246 | 0 64 |
| | 291 | 0 74 | | 247 | 0 58 |
| | 292 | 0 74 | | 248 | 0 45 |
| | 293 | 1 97 | | 249 | 1 03 |
| Chak No.1045 | 289 | 4 98 | Chak No.1069 | 250 | 0 65 |
| Chak No.1046 | 232 | 4 90 | | 251 | 1 29 |
| | 233 | 0 63 | | 252 | 1 43 |
| Chak No.1047 | 234 | 1 31 | | 253 | 2 20 |
| | 288 | 4 18 | | 254 | 0 15 |
| Chak No.1048 | 216 | 2 38 | | | |
| | 217 | 1 95 | Total . . | 114 | 169 46 |
| | 234 | 1 40 | | | |
| Chak No.1049 | 235 | 3 50 | | | |
| | 236 | 1 49 | | | |
| Chak No.1050 | 211 | 1 31 | Chak No.1059 | 96/1 | 2 38 |
| | 212 | 0 72 | | 96/2 | 1 01 |
| | 213 | 0 50 | | 96/2 | 1 00 |
| | 214 | 2 00 | | 97 | 1 20 |
| Chak No.1051 | 238 | 3 12 | Chak No.1060 | 80 | 1 40 |
| | 281 | 1 06 | | 93 | 0 08 |
| | 282 | 1 75 | | 93/1 | 0 10 |
| Chak No.1052 | 237 | 1 96 | | 93/2 | 0 10 |
| | 239 | 2 61 | | 93/3 | 0 28 |
| | 240 | 0 94 | | 93/3 | 0 08 |
| Chak No.1053 | 239 | 0 74 | | 94 | 1 42 |
| | 240 | 2 43 | | 95 | 1 38 |
| | 241 | 2 98 | Chak No.1061 | 93 | 0 33 |
| Chak No.1054 | 242 | 1 49 | | 93/1 | 0 41 |
| | 243 | 1 49 | | 93/2 | 0 45 |
| | 244 | 2 63 | | 93/3 | 1 21 |
| Chak No.1055 | 254 | 1 04 | | 93/3 | 0 33 |
| | 255 | 0 86 | | 101 | 2 10 |
| | 261 | 1 59 | | 102/1 | 0 09 |
| | 262 | 1 02 | | 102/2 | 0 24 |
| | 265 | 1 43 | | 102/3 | 0 20 |
| Chak No.1056 | 245 | 1 02 | | 102/4 | 0 05 |
| | 256 | 1 15 | | 102/5 | 0 05 |
| | 257 | 0 38 | Chak No.1062 | 96/1 | 2 11 |
| | 258 | 0 76 | | 96/2 | 0 89 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|--------------|-----------------|------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No.1063 | 96/2 | 0 89 | Chak No.1070 | 72 | 0 74 |
| | 98/1 | 0 80 | | 75 | 1 60 |
| | 98/2 | 0 80 | | 76/1 | 0 67 |
| | 99/1 | 0 59 | Chak No.1071 | 76/2 | 0 75 |
| | 99/2 | 0 58 | | 76/3 | 0 67 |
| | 100/1 | 1 62 | | 73 | 1 52 |
| | 100/2 | 1 63 | | 74/1 | 0 75 |
| | 109/1 | 0 26 | | 74/2 | 0 76 |
| | 109/2 | 0 29 | Chak No.1072 | 39/1 | 0 06 |
| | 115/1 | 0 68 | | 39/1 | 0 06 |
| Chak No.1064 | 115/2 | 0 22 | Chak No.1073 | 40 | 0 12 |
| | 91 | 1 16 | | 41 | 0 16 |
| | 92/1 | 0 69 | | 65 | 0 32 |
| | 92/2 | 0 92 | | 66 | 0 15 |
| | 92/3 | 0 38 | | 67 | 0 21 |
| | 92/4 | 0 37 | | 68 | 0 15 |
| | 93 | 0 11 | | 69 | 0 18 |
| | 93/1 | 0 14 | | 70/1 | 0 74 |
| | 93/2 | 0 15 | | 70/2 | 0 74 |
| | 93/3 | 0 40 | | 70/3 | 1 09 |
| Chak No.1065 | 93/3 | 0 11 | | 71 | 0 72 |
| | 90 | 3 64 | | 78/1 | 0 42 |
| | 93 | 0 11 | | 78/2 | 0 28 |
| | 93/1 | 0 14 | Chak No.1074 | 42 | 0 16 |
| | 93/2 | 0 15 | | 43 | 0 24 |
| | 93/3 | 0 40 | | 64 | 0 30 |
| | 93/3 | 0 11 | | 65 | 1 29 |
| | 92/1 | 0 69 | | 66 | 0 46 |
| | 92/2 | 0 92 | | 67 | 0 63 |
| | 92/3 | 0 38 | | 68 | 0 46 |
| | 92/4 | 0 37 | | 57 | 0 42 |
| | 93 | 0 33 | | 59 | 0 59 |
| | 93/1 | 0 41 | | 60 | 0 25 |
| Chak No.1066 | 93/2 | 0 45 | | 61 | 0 21 |
| | 93/3 | 1 21 | Chak No.1075 | 62 | 0 27 |
| | 93/3 | 0 33 | | 63 | 0 17 |
| | 82 | 0 70 | | 85 | 2 40 |
| | 83 | 1 47 | | 86/1 | 0 95 |
| | 84 | 1 38 | | 86/2 | 0 95 |
| | 91 | 0 26 | | 57 | 1 05 |
| | 92/1 | 0 28 | | 86/1 | 0 55 |
| | 92/2 | 0 37 | | | |
| | 92/3 | 0 15 | | | |
| | 92/4 | 0 15 | | | |
| Chak No.1068 | 69 | 0 42 | | | |
| | 77 | 0 81 | | | |
| | 78/1 | 0 18 | | | |
| | 78/2 | 0 65 | | | |
| | 79 | 2 09 | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|--------------|-----------------|-------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No.1076 | 86/2 | 0 55 | Chak No.1082 | 193/1 | 1 01 |
| | 87 | 2 29 | | 193/2 | 0 89 |
| | 88/1 | 1 71 | | 193/3 | 0 97 |
| | 88/2 | 0 74 | | 193/4 | 0 42 |
| | 102/1 | 0 33 | | 52 | 3 10 |
| Chak No.1077 | 102/2 | 0 86 | Chak No.1083 | 54 | 0 57 |
| | 102/3 | 0 72 | | 55 | 0 58 |
| | 102/4 | 0 18 | | 56 | 1 05 |
| | 102/5 | 0 18 | | 50/1 | 1 25 |
| | 89/1 | 1 11 | | 50/1 | 0 78 |
| Chak No.1078 | 89/2 | 1 11 | Chak No.1084 | 51/1 | 0 19 |
| | 89/3 | 1 31 | | 51/2 | 0 28 |
| | 102/1 | 0 33 | | 51/3 | 0 28 |
| | 102/2 | 0 86 | | 51/4 | 0 23 |
| | 102/3 | 0 72 | | 53 | 0 74 |
| Chak No.1079 | 102/4 | 0 18 | Chak No.1085 | 55 | 0 81 |
| | 102/5 | 0 18 | | 56 | 0 63 |
| | 193/1 | 0 83 | | 57 | 0 10 |
| | 193/2 | 0 73 | | 47/1 | 0 84 |
| | 193/3 | 0 79 | | 47/2 | 0 85 |
| Chak No.1080 | 193/4 | 0 34 | Chak No.1086 | 47/3 | 0 85 |
| | 194 | 1 11 | | 47/4 | 0 92 |
| | 195 | 0 93 | | 48 | 1 39 |
| | 196 | 0 96 | | 47/1 | 0 64 |
| | 180/1 | 0 07 | | 47/2 | 0 64 |
| Chak No.1081 | 180/2 | 0 13 | Chak No.1087 | 47/3 | 0 64 |
| | 181 | 0 33 | | 47/4 | 0 70 |
| | 182 | 1 17 | | 48 | 1 28 |
| | 183/1 | 0 87 | | 50/1 | 1 19 |
| | 183/2 | 0 43 | | 50/1 | 0 74 |
| Chak No.1082 | 183/3 | 0 56 | Chak No.1088 | 31 | 0 54 |
| | 196 | 0 70 | | 32 | 0 69 |
| | 197 | 0 06 | | 33 | 0 69 |
| | 203 | 0 05 | | 34/1 | 0 22 |
| | 184 | 0 44 | | 34/A | 0 53 |
| Chak No.1083 | 185 | 0 76 | Chak No.1089 | 34/A | 0 62 |
| | 186 | 1 33 | | 44/1 | 0 22 |
| | 190 | 1 42 | | 44/2 | 0 22 |
| | 191 | 0 91 | | 44/3 | 0 22 |
| | 192 | 1 20 | | 45 | 0 67 |
| | | | | 46 | 0 15 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|------|--------------|-----------------|-------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No.1087 | 49/1 | 0 27 | Chak No.1093 | 44/2 | 0 52 |
| | 49/2 | 0 50 | | 44/3 | 0 52 |
| | 50/1 | 0 45 | | 49/1 | 0 81 |
| | 50/1 | 0 28 | | 49/2 | 1 49 |
| | 51/1 | 0 56 | | 198/1 | 1 49 |
| | 51/2 | 0 81 | | 198/2 | 1 54 |
| | 51/3 | 0 81 | | 199 | 2 00 |
| | 51/4 | 0 68 | | 197 | 0 65 |
| | 53 | 0 38 | | 202/1 | 0 72 |
| | 55 | 0 48 | | 202/2 | 0 78 |
| Chak No.1088 | 56 | 0 31 | Chak No.1094 | 203 | 2 01 |
| | 57 | 0 42 | | 200 | 0 63 |
| | 42 | 0 71 | | 201/1 | 0 15 |
| | 43 | 0 95 | | 201/2 | 0 15 |
| | 64 | 0 22 | | 201/3 | 0 15 |
| | 58 | 1 11 | | 202/1 | 0 25 |
| | 59 | 0 13 | | 202/2 | 0 27 |
| | 60 | 0 22 | | 210 | 3 11 |
| | 61 | 0 28 | | 200 | 1 90 |
| | 62 | 0 32 | | 201/1 | 0 60 |
| Chak No.1089 | 63 | 0 42 | Chak No.1095 | 201/2 | 0 60 |
| | 64 | 0 74 | | 201/3 | 0 62 |
| | 39/1 | 0 67 | | 202/1 | 1 09 |
| | 39/1 | 0 68 | | 202/2 | 1 18 |
| | 40 | 1 34 | | 207/1 | 0 48 |
| | 41 | 1 34 | | 207/2 | 0 87 |
| | 42 | 0 55 | | 207/3 | 0 40 |
| | 34/1 | 0 09 | | 207/4 | 0 34 |
| | 34/A | 0 22 | | 207/5 | 0 34 |
| | 34/A | 0 26 | | 208/1 | 0 66 |
| Chak No.1090 | 35 | 0 73 | Chak No.1096 | 208/2 | 0 97 |
| | 36 | 0 91 | | 209 | 2 27 |
| | 37 | 1 53 | | 207/1 | 0 61 |
| | 38 | 1 31 | | 207/2 | 1 11 |
| | 25/1 | 0 26 | | 207/3 | 0 51 |
| | 25/2 | 0 14 | | 207/4 | 0 44 |
| | 26 | 0 94 | | 207/5 | 0 43 |
| | 27 | 0 60 | | 205 | 1 17 |
| | 28 | 0 17 | | 206/1 | 2 22 |
| | 30 | 1 38 | | 206/2 | 2 23 |
| Chak No.1091 | 34/1 | 0 32 | Chak No.1097 | 204 | 0 92 |
| | 34/A | 0 78 | | 208/1 | 0 36 |
| | 34/A | 0 91 | | 208/2 | 0 52 |
| | 43 | 0 16 | | 209 | 1 85 |
| | 44/1 | 0 52 | | 211 | 1 11 |
| | | | | | |
| Chak No.1092 | | | Chak No.1098 | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| Chak No.1093 | | | Chak No.1099 | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| Chak No.1094 | | | Chak No.1100 | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| Chak No.1095 | | | Chak No.1101 | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |
| | | | | | |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|--------------|-----------------|-------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| | 212 | 1 10 | | 25/1 | 0 62 |
| | 216 | 1 86 | | 25/2 | 0 32 |
| Chak No.1102 | 213 | 1 11 | Chak No.1111 | 16 | 0 19 |
| | 214 | 1 11 | | 17 | 0 22 |
| | 215 | 1 11 | | 18/1 | 0 54 |
| Chak No.1103 | 216 | 3 38 | | 18/2 | 0 54 |
| | 217 | 1 12 | | 19 | 1 09 |
| Chak No.1104 | 219/1 | 0 70 | | 20 | 1 02 |
| | 219/2 | 0 73 | Chak No.1112 | 3 | 1 41 |
| | 220/1 | 1 66 | | 4 | 1 32 |
| | 220/2 | 0 72 | | 5 | 0 67 |
| Chak No.1105 | 218 | 1 49 | | 7 | 1 65 |
| | 219/1 | 0 74 | Chak No.1113 | 1 | 2 36 |
| | 219/2 | 0 79 | | 2 | 1 46 |
| | 220/1 | 0 71 | Chak No.1114 | 15 | 2 46 |
| | 220/2 | 0 31 | | 22 | 0 59 |
| | 361/1 | 0 22 | | 23 | 0 28 |
| | 361/2 | 0 06 | | 25/1 | 0 12 |
| | 361/3 | 0 09 | Chak No.1115 | 25/2 | 0 06 |
| | 361/4 | 0 09 | | 13 | 0 82 |
| | 362 | 0 41 | | 14/1 | 0 74 |
| Chak No.1106 | 363 | 0 25 | | 14/2 | 0 74 |
| | 364 | 1 74 | | 16 | 0 72 |
| | 365 | 0 59 | | 17 | 0 31 |
| | 369 | 0 89 | | 18/1 | 0 19 |
| Chak No.1107 | 369 | 0 89 | Chak No.1116 | 18/2 | 0 19 |
| | 370 | 0 95 | | 11 | 2 34 |
| | 371 | 0 90 | | 12 | 2 34 |
| | 372 | 0 29 | | 13 | 0 82 |
| | 373 | 0 29 | Chak No.1117 | 5 | 0 15 |
| | 374 | 1 38 | | 6 | 0 37 |
| Chak No.1108 | 31 | 0 86 | | 7 | 1 20 |
| | 32 | 0 72 | | 8 | 0 44 |
| | 33 | 0 72 | | 9 | 1 18 |
| | 34/1 | 0 23 | Chak No.1118 | 10 | 2 07 |
| | 34/A | 0 56 | | 388 | 1 78 |
| | 34/A | 0 65 | | 389 | 0 36 |
| | 45 | 0 74 | Chak No.1119 | 390 | 1 84 |
| | 46 | 0 15 | Chak No.1120 | 384 | 3 77 |
| Chak No.1109 | 25/1 | 0 29 | | 379 | 0 59 |
| | 25/2 | 0 15 | | 380 | 1 37 |
| | 26 | 1 34 | | 381 | 1 37 |
| | 27 | 0 62 | Chak No.1121 | 382 | 0 89 |
| | 28 | 0 20 | | 383 | 0 84 |
| | 29/1 | 0 81 | | 377 | 0 09 |
| | 29/2 | 0 82 | | 378 | 0 13 |
| Chak No.1110 | 21/1 | 1 30 | | 379 | 0 76 |
| | 21/2 | 0 71 | | 385 | 0 74 |
| | 21 | 0 71 | | 386 | 0 74 |
| | 22 | 0 94 | Chak No.1122 | 387 | 1 66 |
| | 23 | 1 24 | | 375/1 | 0 93 |
| | | | | 375/2 | 0 93 |
| | | | | 375/3 | 0 51 |
| | | | | 375/4 | 0 51 |
| | | | | 376 | 0 65 |

| SCHEDULE—Contd. | | | SCHEDULE—Contd. | | |
|-----------------|-------|--------------|--|---------|--------------|
| (1) | (2) | (3) H. A. | (1) | (2) | (3) H. A. |
| Chak No.1123 | 377 | 1 18 | Chak No.1130 | 347 | 0 57 |
| | 378 | 0 20 | | 348 | 0 24 |
| | 225 | 0 69 | | 349 | 2 89 |
| | 226 | 1 09 | | 350 | 0 31 |
| | 227 | 0 90 | | 352 | 1 38 |
| | 229 | 2 10 | | 361/1 | 2 82 |
| | 230/1 | 0 74 | | 361/2 | 0 72 |
| Chak No.1124 | 230/2 | 0 74 | Chak No.1132 | 361/3 | 1 20 |
| | 224 | 1 55 | | 361/4 | 1 20 |
| | 231/1 | 0 82 | | 336 | 0 05 |
| | 231/2 | 0 74 | | 337 | 1 00 |
| Chak No.1125 | 232 | 1 48 | Chak No.1133 | 351/1 | 2 79 |
| | 222/1 | 0 24 | | 351/2 | 1 48 |
| | 222/2 | 0 31 | | 338 | 0 69 |
| | 223 | 0 55 | | 339 | 0 61 |
| Chak No.1126 | 224 | 1 75 | Chak No.1134 | 340 | 0 75 |
| | 225 | 0 58 | | 341 | 0 69 |
| | 221/1 | 2 60 | | 342 | 0 49 |
| | 221/2 | 1 33 | | 343/1 | 2 21 |
| | 221/3 | 0 71 | | 343/2 | 0 97 |
| | 221/4 | 0 69 | | 350 | 0 31 |
| Chak No.1127 | 228 | 0 28 | Chak No.1135 | 393 | 1 14 |
| | 358 | 0 61 | | 297 | 1 05 |
| | 359 | 0 40 | | 298 | 0 23 |
| | 360 | 2 26 | | 344 | 1 62 |
| | 363 | 0 03 | | | |
| | 364 | 0 19 | | | |
| Chak No.1128 | 365 | 0 07 | Total . . | 465 | 362 16 |
| | 366 | 0 60 | | | |
| | 369 | 0 04 | | | |
| | 358 | 0 55 | VILLAGE WISE ABSTRACT | | |
| | 359 | 0 69 | Sr. No. | Village | Gut No |
| | 366 | 0 60 | (1) | (2) | (3) |
| | 367 | 1 39 | | | (4) |
| | 368 | 0 74 | | | H. A. |
| | 369 | 0 27 | 1 | Eklara | 114 |
| | 375/1 | 0 36 | 2 | Donwada | 465 |
| Chak No.1129 | 375/2 | 0 36 | Total Area of WUA. . . | 579 | 531 62 |
| | 375/3 | 0 20 | | | |
| | 375/4 | 0 20 | | | |
| | 379 | 0 30 | | | |
| | 353 | 0 14 | VIRENDRA RAMCHANDRA CHAUDHARI, | | |
| | 354 | 0 35 | Executive Engineer, | | |
| | 355 | 0 84 | Irrigation Project And Water Resources | | |
| | 356 | 1 11 | Investigation Division, Amravati. | | |
| | 357/1 | 0 74 | Amravati : | | |
| | 357/2 | 0 74 | Dated the 7 th March 2024. | | |
| | 358 | 1 38 | | | |